

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजना या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेतर्गत जिल्हास्तरीय समिती, जालना यांनी शिफारस केलेल्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्र : गृनियो-२०२४/प्र.क्र.३१/योजना-२

३ रा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- २९ जूलै, २०२४.

- वाचा :** (१) शासन निर्णय, इमाव, सावशैमाप्र, विजाभज, विमाप्र कल्याण विभाग, क्र.गृनियो-२०१९/प्र.क्र.०२/विजाभज-१, दि. ६/९/२०१९
- (२) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, धनगर समाज घरकूल योजना जिल्हास्तरीय समिती, जालना यांचे प्रशासकीय मान्यता आदेशक्र.ससंइमाबकजा/पुअहो/घरकूल/प्र.मा.आदेश /२०२३-२४/१८१, दि.१६.०२.२०२४
- (३) सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांचे पत्र क्र. ससंइमाबकजा /लाभार्थी निवड घरकूल योजना /२०२३-२४/ १८२, दि.१६.०२.२०२४.

प्रस्तावना :-

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजना” या योजनेतर्गत भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याचा निर्णय संदर्भाधिन शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. सदर योजना ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येत असल्याने सदर योजनेसंदर्भात शासन वेळोवेळी जे निर्णय घेईल ते सर्व निर्णय, अटी व शर्ती संदर्भाधिन शासन निर्णय क्र.०१ अन्वये, या योजनेसाठी लागू केलेल्या आहेत.

सदर योजनेतर्गत, जिल्हाधिकारी, जालना यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हास्तरीय समितीने संदर्भ क्र. २ अन्वये प्रशासकीय मान्यता दिलेल्या एकूण ६९४३ वैयक्तिक लाभार्थ्यांचा प्रस्ताव सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये शासनास सादर केला असून सदर प्रस्तावास मान्यता देण्याची तसेच त्यासाठी आवश्यक निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजना या धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेतर्गत जिल्हाधिकारी, जालना यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या व सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये शासनास सादर केलेल्या एकूण ६९४३ वैयक्तिक लाभार्थ्यांच्या प्रस्तावास (लाभार्थ्यांची यादी ‘परिशिष्ट-अ’ सोबत जोडली आहे.) संबंधित शासन निर्णयातील अटी शर्तीच्या अधिन राहून शासनाची कार्योत्तर मंजूरी देण्यात येत आहे.

०२. तसेच त्यासाठी आवश्यक प्रती लाभार्थी रु.१.२० लक्ष व ४ टक्के प्रशासकीय निधी प्रमाणे एकूण रु. ८६,६४,८६,४०० /- (अक्षरी रुपये श्याऐंशी कोटी चौसष्ट लक्ष श्याऐंशी हजार चारशे फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदरस्थितीत विभागाकडे उपलब्ध निधी लक्षात घेता, एकूण निधीपैकी रु.६,०६,००,००० /- (अक्षरी रुपये सहा कोटी सहा लाख फक्त) इतका निधी वितरित करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

०३. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतर्गत जालना जिल्हयातील सोबतच्या परिशिष्ट “अ” मधील ६९४३ वैयक्तीक घरकूल लाभार्थ्यांना खालील अटींच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे :-

१. जिल्हास्तरीय समिती, जालना यांनी पात्र ठरवलेल्या व छाननी अंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी सोबत जोडलेल्या परिशिष्ट “अ” मध्ये नमुद लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल.
२. सर्व लाभार्थी भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
३. लाभार्थ्यांपैकी एखादया व्यक्तीच्या, पालकाच्या/ वडिलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. नाव /आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
४. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी. लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी सहायक संचालक यांची राहिल.
५. शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सदरहू योजनेचा लाभ कुटूंबातील एकाच व्यक्तीस देणे बंधनकारक असेल.
६. सदर योजनेतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांने अन्य घरकूल योजनांचा लाभ घेतला नाही याची खात्री करुन लाभार्थ्यांना लाभ देण्याची जबाबदारी सहायक संचालक, यांची राहिल.
७. शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व कागदपत्रांची व अटी व शर्तीची पुर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी व सहायक संचालक यांची राहिल.
८. सहायक संचालक, जालना यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या पुर्ततेशिवाय निधी खर्च करू नये. तसेच, कामाबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.

०४. सदरचा निधी वितरीत करण्यासाठी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना ‘नियंत्रक अधिकारी’ म्हणून घोषित करण्यात येत असुन त्यांनी सदरहू निधी संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई या कार्यालयालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) द्वारे वितरीत करावा.

०५. यापोटी होणारा खर्च, सन २०२४-२५ या वित्तीय वर्षात, मागणी क्रमांक झेडजी-३, २२२५, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण, ०३, मागासवर्गीयांचे कल्याण (०४)(०३) भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना (कार्यक्रम) (२२२५ एफ ४६१) ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली करण्यात आलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा.

०६. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्सप्रणालीवर उपरोक्त लेखाशिर्षाखाली उपलब्ध करुन दिलेला निधी वित्त विभागाच्या दि.०१.०४.२०२४ रोजीच्या शासन परिपत्रकातील अटी व शर्तीच्या अधिन राहून वितरीत करण्यात येत आहे.

०७. सदर निधी प्रस्तुत शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात, सार्वजनिक वित्तीय व्यवस्था प्रणालीद्वारे (Public Financial Management System-PFMS) थेट लाभार्थी वितरण पध्दतीने (Direct Beneficiary Transfer - DBT) बांधकामाच्या टप्प्यानुसार, टप्प्याटप्प्याने थेट जमा करण्यात यावा.

०८. या शासन निर्णयाद्वारे वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करताना वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील अटी-शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकाऱ्यांची राहिल.

०९. याद्वारे वितरित करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल .

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०७२९१२२५३५४४३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्रीनाथ व. हेंद्रे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

सोबत- परिशिष्ट- 'अ'

१. मंत्री, (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, ४ था मजला, सिडको भवन - दक्षिण बाजू, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४
५. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जालना
६. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर
७. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, धनगर समाज घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, जालना.
८. महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा व लेखा अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर
९. सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जालना
१०. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जालना
११. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जालना

१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
१३. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
१४. जिल्हा कोषागार अधिकारी, जालना
१५. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
१६. निवड नस्ती .

इतर मागास बहुजन कल्याण विभाग,
शासन निर्णय क्रमांक: गृनियो -२०२४/ प्र.क्र.३१/योजना-२
दिनांक:- २९ जुलै, २०२४

परिशिष्ट-अ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजनेतर्गत, सन २०२४-२५ करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या जालना जिल्ह्यातील ६९४३ पात्र लाभार्थ्यांची यादी :-

क्रमांक	तालुका नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१	जालना	मौजपुरी	श्री. शाम संपतराव शेजुळ
२	जालना	मौजपुरी	श्री. गणेश प्रभाकर लोकरे
३	जालना	मौजपुरी	श्री. राम बापुराव गोरे
४	जालना	मौजपुरी	श्री. परमेश्वर शिवदास विर
५	जालना	मौजपुरी	श्री. लक्ष्मण बापुराव गोरे
६	जालना	मौजपुरी	श्री. राम संपतराव शेजुळ
७	जालना	मौजपुरी	श्री. भानुदास एकनाथ नेमाने
८	जालना	मौजपुरी	श्री. सुधाकर काळुबा लोकरे
९	जालना	मौजपुरी	श्री. बाळाभाऊ काळुबा लोकरे
१०	जालना	मौजपुरी	श्री. सुरेश राधाकिशन लोकरे
११	जालना	मौजपुरी	श्री. रमेश राधाकिशन लोकरे
१२	जालना	मौजपुरी	श्री. शरद लक्ष्मण शेजुळ
१३	जालना	मौजपुरी	श्री.बबन नाथा विर
१४	जालना	मौजपुरी	श्री. बद्विनारायन सोपान शेजुळ
१५	जालना	मौजपुरी	श्री. भारत नामदेव शेजुळ
१६	जालना	मौजपुरी	श्री. राहुल अशोक गोरे
१७	जालना	मौजपुरी	श्री. रामकिशन प्रल्हाद विर
१८	जालना	मौजपुरी	श्री. हरिभाऊ तुकाराम नेमाने
१९	जालना	मौजपुरी	श्री. तुकाराम सर्जीराव नेमाने
२०	जालना	मौजपुरी	श्री. प्रभाकर काळुबा लोकरे
२१	जालना	मौजपुरी	श्री. चंद्रकांत संपत शेजुळ
२२	जालना	मौजपुरी	विष्णु बाबुराव शेजुळ
२३	जालना	मौजपुरी	संपत सखाराम गायके
२४	जालना	मौजपुरी	श्री. कृष्णा धोडीभाऊ पंडी
२५	जालना	मौजपुरी	श्री. विष्णु काळुबा लोकरे
२६	जालना	मौजपुरी	श्री. राजुभाऊसुखदेव लोकरे
२७	जालना	मौजपुरी	श्री. श्रीराम सोपानराव शेजुळ
२८	जालना	मौजपुरी	श्री. दत्ता आपासाहेब शेजुळ
२९	जालना	मौजपुरी	श्री. दत्तात्रय तुळशीराम काकडे

३०	जालना	मौजपुरी	श्री. ज्ञानेश्वर भानुदास दळवे
३१	जालना	मौजपुरी	कृष्णा कैलास खडेकर
३२	जालना	मौजपुरी	श्री. नारायण महादेव पवार
३३	जालना	मौजपुरी	राजेश गणेश गावडे
३४	जालना	मौजपुरी	श्री. विठठल रंगनाथ पंडीत
३५	जालना	मौजपुरी	श्री. नारायण उत्तम पवन
३६	जालना	मौजपुरी	श्री. प्रल्हाद नामदेव पवन
३७	जालना	मौजपुरी	श्री. रामेश्वर दादाराव मुळे
३८	जालना	मौजपुरी	श्री. मल्हारी आसाराम खडेकर
३९	जालना	मौजपुरी	श्री. सुधाकर काळुबा लोकरे
४०	जालना	मौजपुरी	कृष्ण सदाशिव गोरे
४१	जालना	मौजपुरी	नवनाथ शिवदास विर
४२	जालना	मौजपुरी	विठठल सदाशिव पवन
४३	जालना	नेर	श्री. विष्णु नाना गाईके
४४	जालना	नेर	श्री. सर्जेराव हरिभाऊ गाईके
४५	जालना	नेर	श्री. पांडुरंग एकनाथ गाईके
४६	जालना	नेर	श्री. अरुणकुमार रामकृष्ण गाईके
४७	जालना	नेर	श्री. हनुमान नागोराव गिरी
४८	जालना	नेर	श्री. बाबासाहेब निवृत्ती गाईके
४९	जालना	नेर	विठठल आसाराम गाईके
५०	जालना	नेर	श्री. अनिल नामदेव गाईके
५१	जालना	नेर	श्री. मनोहर नागोराव गिरी
५२	जालना	नेर	श्री. सुदाम तुकाराम पवार
५३	जालना	नेर	श्री. प्रकाश शेषराव गायके
५४	जालना	नेर	श्री. गणेश देवराव गायके
५५	जालना	दरेगाव	श्रीम. भिमाबाई कोंडीबा आहिंदे
५६	जालना	दरेगाव	श्री. राम नामदेव जोशी
५७	जालना	दरेगाव	श्री. गैनाजी धुराजी साबळे
५८	जालना	दरेगाव	श्रीम. ताराबाई जनार्दन खडेकर
५९	जालना	दरेगाव	श्री. किसन यशवंत कोरडे
६०	जालना	दरेगाव	श्री. दामोधर विठठल चोरमारे
६१	जालना	दरेगाव	श्री. रामदास लहानु कोरडे
६२	जालना	दरेगाव	श्री. सुर्यभन रंगनाथ कोल्हे
६३	जालना	दरेगाव	श्रीम. सुनिता महादेव भिसे
६४	जालना	दरेगाव	श्री. गोरख रंगनाथ खडेकर
६५	जालना	दरेगाव	श्रीम. सुमनबाई उमाजी सातपुते
६६	जालना	दरेगाव	श्रीम. पार्वताबाई रामभाऊ बकाल
६७	जालना	दरेगाव	श्री. देवराव नामदेव जोशी

६८	जालना	दरेगाव	श्री. काशीनाथ मनोहर चोरमारे
६९	जालना	दरेगाव	श्रीम. कांताबाई शंकर आहिंदे
७०	जालना	दरेगाव	श्रीम. शंकुतला प्रभु मिसाळ
७१	जालना	दरेगाव	श्री. लक्ष्मण कारभरी सातपुते
७२	जालना	दरेगाव	श्रीम. राधाबाई गंगाधर बकाल
७३	जालना	दरेगाव	श्रीम. ऋकुबाई हरिभाऊ गायके
७४	जालना	दरेगाव	श्रीम. छाया भागवत अहिंदे
७५	जालना	दरेगाव	श्री. बाळु कारभारी कोरडे
७६	जालना	दरेगाव	श्री. मारोती भिमाराव मुळे
७७	जालना	दरेगाव	श्री. भाऊसाहेब संभाजी कोरडे
७८	जालना	दरेगाव	श्रीम. सखुबाई लक्ष्मण कोरडे
७९	जालना	सामनाव	श्री. गजानन ओम शेळक
८०	जालना	सामनाव	श्री. ओम नामदेव शेळके
८१	जालना	निपानी पोखरी	श्री. केलास साहेबराव मिसाळ
८२	जालना	निपानी पोखरी	श्री. गाबाजी बापूराव मिसाळ
८३	जालना	निपानी पोखरी	श्री. विलाससाहेबराव मिसाळ
८४	जालना	निपानी पोखरी	ज्ञानेश्वर शेषराव मिसाळ
८५	जालना	निपानी पोखरी	सर्जेराव भगवान मिसाळ
८६	जालना	निपानी पोखरी	शिवाजी साहेबराव मिसाळ
८७	जालना	निपानी पोखरी	अर्जुन भगवान मिसाळ
८८	जालना	निपानी पोखरी	निर्गुना सर्जेराव मिसाळ
८८	जालना	परेगाव	आनुसबाई जानकीराम कानाडे (विधवा)
८९	जालना	परेगाव	चद्रकला अरुण कानाडे
९०	जालना	परेगाव	योगेश अरुण कानाडे
९१	जालना	परेगाव	प्रभु बंडु राठोड
९२	जालना	परेगाव	कोडीबा रगुनाथ गायके
९३	जालना	परेगाव	गजानन एकनाथ भुसारे
९४	जालना	कडवंची	भगवान शामराव जारे
९५	जालना	कडवंची	किसन सिताराम जारे
९६	जालना	कडवंची	विठठल सर्जेराव जारे
९७	जालना	कडवंची	प्रद्रिप प्रभाकर जारे
९८	जालना	कडवंची	गोवर्धन बाबुराव सरोदे
९९	जालना	कडवंची	प्रभु बंडु राठोड
१००	जालना	कडवंची	परमेश्वर राधाकिशन गायके
१०१	जालना	कडवंची	बाबासाहेब चंद्रभान जारे
१०२	जालना	कडवंची	पांडुरंग खडुंजी जारे
१०३	जालना	कडवंची	सतिष विठठल जारे
१०४	जालना	वडगाव वखारी	छगन विश्वनाथ मिसाळ

१०५	जालना	वडगाव वखारी	मल्हारी विश्वनाथ मिसाळ
१०६	जालना	वडगाव वखारी	जनार्धन विश्वनाथ मिसाळ
१०७	जालना	वडगाव वखारी	पंढरीनाथ ज्ञानदेव गायके
१०८	जालना	वडगाव वखारी	डिंगाबर यशवंत मिसाळ
१०९	जालना	वडगाव वखारी	पुजाराम यशवंत मिसाळ
११०	जालना	डुकरि पिंपरी	शरद राजाराम पठाडे
१११	जालना	डुकरि पिंपरी	अशोक कमळाजी पठाडे
११२	जालना	डुकरि पिंपरी	राजाराम कमळाजी पठाडे
११३	जालना	डुकरि पिंपरी	भारत अशोक पठाडे
११४	जालना	डुकरि पिंपरी	बापुराव कमळाजी पठाडे
११५	जालना	डुकरि पिंपरी	सुभाष दादाराव काटकर
११६	जालना	डुकरि पिंपरी	बाबासाहेब बाबुराव काटकर
११७	जालना	डुकरि पिंपरी	प्रल्हाद बाबुराव काटकर
११८	जालना	डुकरि पिंपरी	सत्यभामा नारायण काटकर
११९	जालना	डुकरि पिंपरी	भगवान रामकिशन काटकर
१२०	जालना	डुकरि पिंपरी	शेषेराव धोंडीराव काटकर
१२१	जालना	पारेगाव	परमेश्वर धोडीबा भुसारे
१२२	जालना	पारेगाव	ज्ञानेश्वर धोडीबा भुसारे
१२३	जालना	पारेगाव	रामेश्वर एकनाथ भुसारे
१२४	जालना	पारेगाव	अशोक एकनाथ भुसारे
१२५	जालना	पारेगाव	बाबसाहेब कारभारी गोरे
१२६	जालना	पारेगाव	लानोजी बाबासाहेब पितळे
१२७	जालना	पारेगाव	मोतीराम भिमा राठोड
१२८	जालना	हिस्वन (खु)	राधाकिशन एकनाथ आटोळे
१२९	जालना	हिस्वन (खु)	भुजग एकनाथ आटोळे
१३०	जालना	हिस्वन (खु)	राम राधाकिशन आटोळे
१३१	जालना	हिस्वन (खु)	भागवत मधुकर आटोळे
१३२	जालना	हिस्वन (खु)	तेजश विष्णु आटोळे
१३३	जालना	हिस्वन (खु)	विलास रामकिशन आटोळे
१३४	जालना	हिस्वन (खु)	लक्ष्मण आसाराम आटोळे
१३५	जालना	हिस्वन (खु)	रामनाथ तुळशिराम आटोळे
१३६	जालना	हिस्वन (खु)	रामदास प्रभकर आटोळे
१३७	जालना	हिस्वन (खु)	बाबासाहेब आण्णासाहेब आटोळे
१३८	जालना	हिस्वन (खु)	रखमाजी दामोधर आटोळे
१३९	जालना	हिस्वन (खु)	परमेश्वर पुजाराम आटोळे
१४०	जालना	हिस्वन (खु)	रामदास बाबासाहेब सांगळे
१४१	जालना	हिस्वन (खु)	शाम गंगाधर शिकारे
१४२	जालना	हिस्वन (खु)	विलास उत्तम आटोळे

१४३	जालना	हिस्वन (खु)	ज्ञानदेव यदाराव मेरगळ
१४४	जालना	हिस्वन (खु)	भगवान भिकाजी खोतकर
१४५	जालना	हिस्वन (खु)	प्रल्हाद तुकाराम पंडित
१४६	जालना	हिस्वन (खु)	एकनाथ दगडु मिसाळ
१४७	जालना	हिस्वन (खु)	विठ्ठल निवास आटोळे
१४८	जालना	हिस्वन (खु)	आर्जुन एकनाथ आटोळे
१४९	जालना	हिस्वन (खु)	आभिजित विलास आटोळे
१५०	जालना	हिस्वन (खु)	रखमाजी बापुराव सांगळे
१५१	जालना	हिस्वन (खु)	नामदेव रखमाजी सांगळे
१५२	जालना	हिस्वन (खु)	गयाबाई सोपान आटोळे
१५३	जालना	वंजार उम्रद	शिवाजी आप्पाजी सहारे
१५४	जालना	वंजार उम्रद	ज्ञानेश्वर प्रभु सहारे
१५५	जालना	हीस्वन (बु)	संभाजी भिमराव गाढे
१५६	जालना	हीस्वन (बु)	भागुजी अंजनराव बिन्होरे
१५७	जालना	हीस्वन (बु)	कृष्णा पांडुरंग गोडंगे
१५८	जालना	हीस्वन (बु)	पांडुरंग बापूराव गाढे
१५९	जालना	हीस्वन (बु)	मछिचेद्र राधाकिशन गोडंगे
१६०	जालना	हीस्वन (बु)	विलास नारायण गाढे
१६१	जालना	घोडेगाव	हरिभाऊ एकनाथ भुसारे
१६२	जालना	घोडेगाव	संदीप उकनाथ शेळके
१६३	जालना	घोडेगाव	आसाराम भानुदास खरात
१६४	जालना	घोडेगाव	महादेव काशिनाथ खरात
१६५	बदनापुर	हिवरा दाभाडी	सोनाजी नारायण बकाले
१६६	बदनापुर	हिवरा दाभाडी	विलास मुक्ताजी सोरमारे
१६७	बदनापुर	हिवरा दाभाडी	तेजराव धोडीबा खंमाटे
१६८	बदनापुर	हिवरा दाभाडी	माणीकराव अहेलाजी बकाल
१६९	बदनापुर	हिवरा दाभाडी	विनायक जानकीराम सोरमारे
१७०	बदनापुर	हिवरा दाभाडी	आसाराम सांडु बकाल
१७१	बदनापुर	हिवरा दाभाडी	भगवान नारायण बकाल
१७२	बदनापुर	हिवरा दाभाडी	प्रयागबाई फकिरबा बकाल
१७३	बदनापुर	हिवरा दाभाडी	भागाजी सोनाजी कोल्हे
१७४	बदनापुर	हिवरा दाभाडी	प्रभाकर जगन्नाथ सोरमारे
१७५	बदनापुर	हिवरा दाभाडी	काकासाहेब दादा बकाल
१७६	बदनापुर	हिवरा दाभाडी	जिजाबा सांडु बकाल
१७७	बदनापुर	हिवरा दाभाडी	देविदास सर्जेराव बकाल
१७८	बदनापुर	हिवरा दाभाडी	गजानन बाळाजी खंमाटे
१७९	बदनापुर	हिवरा दाभाडी	नागोराव लक्ष्मण जोशी
१८०	बदनापुर	हिवरा दाभाडी	भगवान देवराव बकाल

१८१	बदनापुर	हिवरा दाभाडी	अजीनाथ बापुराव मिसाळ
१८२	बदनापुर	हिवरा दाभाडी	प्रल्हाद बाबासाहेब बकाल
१८३	बदनापुर	हिवरा दाभाडी	गणपत सुखदेव बकाल
१८४	बदनापुर	हिवरा दाभाडी	कमलाजी एकनाथ बकाल
१८५	बदनापुर	हिवरा दाभाडी	बालु भिका बकाल
१८६	बदनापुर	हिवरा दाभाडी	सर्जेराव शेषराव शेळके
१८७	बदनापुर	हिवरा दाभाडी	रुषीदर भिवराजी बकाल
१८८	बदनापुर	हिवरा दाभाडी	परमेश्वर सुखदेव बकाल
१८९	बदनापुर	हिवरा दाभाडी	भाऊसाहेब संतोश कोल्हे
१९०	बदनापुर	हिवरा दाभाडी	संतोश जानकीराम जोशी
१९१	बदनापुर	हिवरा दाभाडी	बबनराव कडुबा बकाल
१९२	बदनापुर	हिवरा दाभाडी	छाया रमेश जोशी
१९३	बदनापुर	हिवरा दाभाडी	योगेश सोमिनाथ बकाल
१९४	बदनापुर	हिवरा दाभाडी	भाऊसाहेब तुकाराम बकाल
१९५	बदनापुर	हिवरा दाभाडी	पवन सखाहरि बकाल
१९६	बदनापुर	हिवरा दाभाडी	कैलास त्रिंबक बकाल
१९७	बदनापुर	हिवरा दाभाडी	सवर्णा सुनिल जोशी
१९८	बदनापुर	हिवरा दाभाडी	लक्ष्मण सांडु बकाल
१९९	बदनापुर	हिवरा दाभाडी	तुळसा सुरेश बनसोडे
२००	बदनापुर	हिवरा दाभाडी	भानुदास भिकनराव दिवटे
२०१	बदनापुर	हिवरा दाभाडी	भगवान फकिरबा बकाल
२०२	बदनापुर	पठारदेउळगाव	लक्ष्मण आश्रुबा रोडगे
२०३	बदनापुर	पठारदेउळगाव	नामदेव धुळजी रोडगे
२०४	बदनापुर	पठारदेउळगाव	विठठल कोंडीबा कोल्हे
२०५	बदनापुर	पठारदेउळगाव	योगेश तुळशीराम रोडगे
२०६	बदनापुर	पठारदेउळगाव	सविता विठठल रोडगे
२०७	बदनापुर	पठारदेउळगाव	कृष्णा रानुबा रोडगे
२०८	बदनापुर	पठारदेउळगाव	आशोक खंडु रोडगे
२०९	बदनापुर	पठारदेउळगाव	गजानन रावसाहेब कोल्हे
२१०	बदनापुर	पठारदेउळगाव	दत्तत्रय रामदास रोडगे
२११	बदनापुर	पठारदेउळगाव	आशाबाई तुळशीराम रोडगे
२१२	बदनापुर	पठारदेउळगाव	राजु रावसाहेब कोल्हे
२१३	बदनापुर	पठारदेउळगाव	सुनिल भाऊसाहेब रोडगे
२१४	बदनापुर	पाडळी/रामखेडा	गजानन कारभारी शिंगाडे
२१५	बदनापुर	पाडळी/रामखेडा	अनिता शिवाजी कानुले
२१६	बदनापुर	पाडळी/रामखेडा	ज्ञानेश्वर कारभारी शिंगाडे
२१७	बदनापुर	पाडळी/रामखेडा	भाऊसाहेब सर्जेराव कोल्हे
२१८	बदनापुर	पाडळी/रामखेडा	योगेश भिकालालजी कोरडे

२१९	बदनापुर	चनेगाव	द्वारकाबाई शंकर कांयदे
२२०	बदनापुर	चनेगाव	केशव साहेबराव कोल्हे
२२१	बदनापुर	चनेगाव	भगवान बबन तोतरे
२२२	बदनापुर	केळीगव्हाण	आरुण राजु लव्हाळे
२२३	बदनापुर	केळीगव्हाण	आमोल साळुबा लव्हाळे
२२४	बदनापुर	केळीगव्हाण	बाबासाहेब कारभारी गायके
२२५	बदनापुर	केळीगव्हाण	प्रल्हाद कारभारी गायके
२२६	बदनापुर	केळीगव्हाण	जनार्दन महसुजी लव्हाळे
२२७	बदनापुर	केळीगव्हाण	आशाबाई कैलास शेळके
२२८	बदनापुर	केळीगव्हाण	गणेश नायबराव गायके
२२९	बदनापुर	केळीगव्हाण	गोविंद बाबुराव गायके
२३०	बदनापुर	केळीगव्हाण	बबन रायबराव गायके
२३१	बदनापुर	केळीगव्हाण	किशोर बाबासाहेब गायके
२३२	बदनापुर	केळीगव्हाण	कारभारी साहेबराव सोरमारे
२३३	बदनापुर	केळीगव्हाण	कृष्णा गंगाधर गायके
२३४	बदनापुर	केळीगव्हाण	कमलाकर कारभारी गायके
२३५	बदनापुर	केळीगव्हाण	नामदेव आबाजी गायके
२३६	बदनापुर	केळीगव्हाण	साळुबा भागाजी लव्हाळे
२३७	बदनापुर	केळीगव्हाण	संतोश रामकिसन शेळके
२३८	बदनापुर	केळीगव्हाण	बळीराम बबन गायके
२३९	बदनापुर	केळीगव्हाण	निवृत्ती आबाजी गायके
२४०	बदनापुर	केळीगव्हाण	भिमराव रमेश हांडके
२४१	बदनापुर	केळीगव्हाण	रवि विष्णु लव्हाळे
२४२	बदनापुर	केळीगव्हाण	दशरथ बबन गायके
२४३	बदनापुर	केळीगव्हाण	श्रीराम कारभारी गायके
२४४	बदनापुर	केळीगव्हाण	नारायण देवनाथ गायके
२४५	बदनापुर	केळीगव्हाण	ज्ञानेश्वर शामराव लव्हाळे
२४६	बदनापुर	केळीगव्हाण	विष्णु शामराव लव्हाळे
२४७	बदनापुर	केळीगव्हाण	दत्तु बापुराव गायके
२४८	बदनापुर	केळीगव्हाण	कृष्णा भगवान गायके
२४९	बदनापुर	केळीगव्हाण	गंगाधर सांडु गायके
२५०	बदनापुर	केळीगव्हाण	लक्ष्मण देवनाथ गायके
२५१	बदनापुर	केळीगव्हाण	शरद कारभारी रांजणे
२५२	बदनापुर	केळीगव्हाण	बळीराम भगवान गायके
२५३	बदनापुर	केळीगव्हाण	देवनाथ सांडु गायके
२५४	बदनापुर	केळीगव्हाण	दिपक अर्जुन लव्हाळे
२५५	बदनापुर	केळीगव्हाण	आप्पासाहेब बाळाभाऊ लव्हाळे
२५६	बदनापुर	केळीगव्हाण	कृष्णा आशोक लव्हाळे

२५७	बदनापुर	केळीगव्हाण	विष्णु दगडुबा पांचे
२५८	बदनापुर	मानदेउळगाव/दगडवाडी	मंदा ज्ञानेश्वर गोरे
२५९	बदनापुर	मानदेउळगाव/दगडवाडी	अनिल नामदेव गोरे
२६०	बदनापुर	खादगाव	आप्पा भाऊराव खेडेकर
२६१	बदनापुर	खादगाव	तुळसाबाई तेजाराव खेडेकर
२६२	बदनापुर	खादगाव	तेजाराव बापुराव खेडेकर
२६३	बदनापुर	बावणे पांगरी	राजु छोटुराम जाधव
२६४	बदनापुर	बावणे पांगरी	सुभाष मोतीराम जाधव
२६५	बदनापुर	बावणे पांगरी	विलास रमेश जाधव
२६६	बदनापुर	बावणे पांगरी	विजय छोटुराम जाधव
२६७	बदनापुर	बावणे पांगरी	संतोश ा प्रतापराव जाधव
२६८	बदनापुर	बावणे पांगरी	रामेश्वर बाबुराव जाधव
२६९	बदनापुर	बावणे पांगरी	गंगाराम बापुराव वीर
२७०	बदनापुर	हिवरा राळा	कषणा धोडीबा वाघमारे
२७१	बदनापुर	कस्तुरवाडी	प्रकाश सुभाष भवले
२७२	बदनापुर	नानेगाव	सोमनाथ ज्ञानेश्वर शिंगटे
२७३	बदनापुर	कुसळी	कैलास पिराजी वैद्य
२७४	बदनापुर	कुसळी	अजय बाबासाहेब जाधव
२७५	बदनापुर	कुसळी	शंकर कैलास वैद्य
२७६	बदनापुर	कुसळी	पल्लवी बाबासाहेब जाधव
२७७	बदनापुर	कुसळी	सावित्राबाई बबन जाधव
२७८	बदनापुर	कुसळी	परमेश्वर रामकिसन वैद्य
२७९	बदनापुर	कुसळी	सुरज सुभाष वैद्य
२८०	बदनापुर	कुसळी	उत्कष्ट कैलास वैद्य
२८१	बदनापुर	कुसळी	रोहीत बाबासाहेब कुंडकर
२८२	बदनापुर	कुसळी	अभिषेक बाबासाहेब कुंडकर
२८३	बदनापुर	कुसळी	रामकिसन नाना वैद्य
२८४	बदनापुर	कुसळी	कैसाबाई कटुळे वैद्य
२८५	बदनापुर	कुसळी	चद्रकांत मुरलीधर कुंडकर
२८६	बदनापुर	कुसळी	विलास जगन्नाथ वैद्य
२८७	बदनापुर	कुसळी	कमल मुरलीधर वैद्य
२८८	बदनापुर	किन्होळा	राजेश जितेंद्र पवार
२८९	बदनापुर	किन्होळा	नारायण गजुबा मिसाळ
२९०	बदनापुर	किन्होळा	कषणा गजुबा मिसाळ
२९१	बदनापुर	किन्होळा	बापुराव गजुबा मिसाळ
२९२	बदनापुर	खडकवाडी	चद्रकांत मुरलीधर कुंडकर
२९३	बदनापुर	मांजरगाव	ज्ञानेश्वर सर्जेराव देहडे
२९४	बदनापुर	मांजरगाव	सोमनाथ सर्जेराव देहडे

२९५	बदनापुर	मांजरगाव	विठठल साईनाथ चाळगे
२९६	बदनापुर	मांजरगाव	ज्ञानेश्वर साईनाथ चाळगे
२९७	बदनापुर	मांजरगाव	पांडुरंग शिवनाथ देहडे
२९८	बदनापुर	मांजरगाव	राहुल आबाजी वाकडे
२९९	बदनापुर	मांजरगाव	आबाजी एकनाथ वाकडे
३००	बदनापुर	पठारदेऊळगाव	आशोक खंडु रोडगे
३०१	बदनापुर	पठारदेऊळगाव	सुनिल भाऊसाहेब रोडगे
३०२	बदनापुर	पठारदेऊळगाव	कडुबाई आंबादस रोडगे
३०३	बदनापुर	पठारदेऊळगाव	कल्पना शिवाजी रोडगे
३०४	बदनापुर	हलदोला	मनहोर बबन जोशी
३०५	बदनापुर	हलदोला	परसराम रामदास जोशी
३०६	बदनापुर	हलदोला	बळीराम रामदास जोशी
३०७	बदनापुर	माडवा	गंगाधर बबनराव मिसाळ
३०८	बदनापुर	माडवा	विशाल भगवान सोलाट
३०९	बदनापुर	माडवा	गजानन दादाराव वाघमारे
३१०	बदनापुर	माडवा	संदीप प्रल्हाद सोलाट
३११	बदनापुर	माडवा	सतिश शहाजी मिसाळ
३१२	बदनापुर	माडवा	शिवाजी रावसाहेब सोलाट
३१३	बदनापुर	माडवा	भगवान कोर्डेबा कान्हुले
३१४	बदनापुर	माडवा	विठठल अंकुश वाघमारे
३१५	बदनापुर	माडवा	अजय गणपत वाघमारे
३१६	बदनापुर	माडवा	विठठल अंबादस सोलाट
३१७	बदनापुर	माडवा	भगवान गमाजी सोलाट
३१८	बदनापुर	माडवा	दत्तु साहेबराव सोलाट
३१९	बदनापुर	माडवा	दिपक जालींदर मिसाळ
३२०	बदनापुर	माडवा	राधाकिसन लिंबाजी वाघमारे
३२१	बदनापुर	माडवा	रावसाहेब बाबासाहेब वाघमारे
३२२	बदनापुर	माडवा	गोरख रामभाऊ सोलाट
३२३	बदनापुर	माडवा	विठठल पुंजाराम सोलाट
३२४	बदनापुर	माडवा	संदीप बबनराव मिसाळ
३२५	बदनापुर	माडवा	नंदा नामदेव मिसाळ
३२६	बदनापुर	माडवा	कारभारी साहेबराव सोलाट
३२७	बदनापुर	माडवा	बाळाजी सोमनाथ मिसाळ
३२८	बदनापुर	माडवा	बाबुराव भिमराव वाघमारे
३२९	बदनापुर	सोमठाना	विष्णू पुंजाराम कोल्हे
३३०	बदनापुर	सोमठाना	गजानन विठ्ठल गायके
३३१	बदनापुर	सोमठाना	अंकुश नारायण गायके
३३२	बदनापुर	सोमठाना	नागोराव विठोबा कोल्हे

३३३	बदनापुर	सोमठाना	बजरंग विश्वनाथ विर
३३४	बदनापुर	सोमठाना	रामेश्वोर पराजी विर
३३५	बदनापुर	सोमठाना	रामू ठमाजी कोल्हे
३३६	बदनापुर	सोमठाना	सुनील माणिक गायके
३३७	बदनापुर	सोमठाना	कृष्णा पराजी विर
३३८	बदनापुर	सोमठाना	सुरेश माणिक गायके
३३९	बदनापुर	सोमठाना	माणिक नामदेव गायके
३४०	बदनापुर	सोमठाना	तुकाराम सोनाजी बुचुडे
३४१	बदनापुर	सोमठाना	योगेश रामेश्वोर विर
३४२	बदनापुर	सोमठाना	भाऊसाहेब बजरंग विर
३४३	बदनापुर	सोमठाना	अशोक नागोराव गायके
३४४	बदनापुर	सोमठाना	ज्ञानेश्वर सुखदेव गायके
३४५	बदनापुर	सोमठाना	सखाराम सुखदेव गायके
३४६	बदनापुर	सोमठाना	सुरेश भाऊसाहेब कोल्हे
३४७	बदनापुर	सोमठाना	सखाराम विठ्ठल कोल्हे
३४८	बदनापुर	सोमठाना	सुरेश हरिभाऊ कोल्हे
३४९	बदनापुर	सोमठाना	बाळाराम नारायण कोल्हे
३५०	बदनापुर	सोमठाना	हरी सोनाजी कोल्हे
३५१	बदनापुर	सोमठाना	भीमराव म्हातारबा मैद
३५२	बदनापुर	सोमठाना	कुंडलिक शेषराव कोल्हे
३५३	बदनापुर	सोमठाना	बाबुराव दशरथ गायके
३५४	बदनापुर	सोमठाना	बाबासाहेब नागोराव कोल्हे
३५५	बदनापुर	सोमठाना	प्रकास पराजी विर
३५६	बदनापुर	सोमठाना	श्याम दत्तात्रय खंडागळे
३५७	बदनापुर	सोमठाना	दीपक चंद्रकांत खंडागळे
३५८	बदनापुर	सोमठाना	प्रादीप चंद्रकांत खंडागळे
३५९	बदनापुर	सोमठाना	भिवराजी शेषराव कोल्हे
३६०	बदनापुर	सोमठाना	नवनाथ आसाराम गायके
३६१	बदनापुर	कुसळी	सत्यभामा नाना वैद्य
३६२	बदनापुर	कुसळी	शरद आप्पासाहेब वैद्य
३६३	बदनापुर	कुसळी	शंकर ज्ञानेश्वर वैद्य
३६४	बदनापुर	कुसळी	भरत आप्पासाहेब वैद्य
३६५	बदनापुर	कुसळी	आशोक दत्तु वैद्य
३६६	बदनापुर	कुसळी	अर्जना बंडु वैद्य
३६७	बदनापुर	कुसळी	भरत गणपत कुडकर
३६८	बदनापुर	कुसळी	कृष्णा धोडीबा कुंडकर
३६९	बदनापुर	कुसळी	कृष्णा महादु भोजणे
३७०	बदनापुर	कुसळी	शिवाजी भरत कुंडकर

३७१	बदनापुर	कुसळी	भाऊसाहेब महादु वैद्य
३७२	बदनापुर	कुसळी	संगिता किशोर जाधव
३७३	बदनापुर	कुसळी	गणेश धुराजी जाधव
३७४	बदनापुर	कुसळी	ज्ञानेश्वर रंगनाथ कुंडकर
३७५	बदनापुर	कुसळी	आंबादास लक्ष्मण वैद्य
३७६	बदनापुर	कुसळी	पंजा ज्ञानेश्वर कुंडकर
३७७	बदनापुर	कुसळी	अजित शंकर वैद्य
३७८	बदनापुर	कुसळी	दिनेश शंकर वैद्य
३७९	बदनापुर	कुसळी	अमोल राजु जाधव
३८०	बदनापुर	कुसळी	देविदास दत्तु वैद्य
३८१	बदनापुर	कुसळी	स्वाती बबन वैद्य
३८२	बदनापुर	कुसळी	उध्दव शिवाजी कुंडकर
३८३	बदनापुर	कुसळी	तुकाराम ज्ञानेश्वर वैद्य
३८४	बदनापुर	कुसळी	रहिबाई सखराम वैद्य
३८५	बदनापुर	कुसळी	सुदर्शन विष्णु कुंडकर
३८६	बदनापुर	देवपिंपळगाव	अनिल लक्ष्मण सोरमारे
३८७	बदनापुर	कुसळी	भारती शहादेव वैद्य
३८८	बदनापुर	कुसळी	रंजना बबन कुंडकर
३८९	बदनापुर	कुसळी	आरती महादेव वैद्य
३९०	बदनापुर	कुसळी	ज्योती डिंगाबर वैद्य
३९१	बदनापुर	कुसळी	दिपाली श्रीराम वैद्य
३९२	बदनापुर	कुसळी	विठठल श्रीराम वैद्य
३९३	बदनापुर	कुसळी	दत्ताजी हरि वैद्य
३९४	बदनापुर	कुसळी	विष्णु जनार्धन वैद्य
३९५	बदनापुर	कुसळी	विजयश्री दत्तात्रय वैद्य
३९६	बदनापुर	कुसळी	रामभाऊ आसाराम कुंडकर
३९७	बदनापुर	कुसळी	व्दरकादास आसाराम वैद्य
३९८	बदनापुर	कुसळी	अनिल विष्णु वैद्य
३९९	बदनापुर	कुसळी	कमलाजी मारोती कुंडकर
४००	बदनापुर	कुसळी	संगिता भाऊसाहेब वैद्य
४०१	बदनापुर	कुसळी	जयश्री सतिश वैद्य
४०२	बदनापुर	कुसळी	स्नेहल विष्णु वैद्य
४०३	बदनापुर	कुसळी	योगेश शिवाजी वैद्य
४०४	बदनापुर	कुसळी	अदित्य गिरजुबा वैद्य
४०५	बदनापुर	कुसळी	जनार्धन एकनाथ वैद्य
४०६	बदनापुर	कुसळी	शिवाजी दत्तात्रय वैद्य

४०७	बदनापुर	कुसळी	योगिती सुरेश कुंडकर
४०८	बदनापुर	कुसळी	लक्ष्मण भिकाजी कुंडकर
४०९	बदनापुर	कुसळी	भाऊसाहेब लिंबाजी वैद्य
४१०	बदनापुर	कुसळी	हरिदास भिमराव वैद्य
४११	बदनापुर	कुसळी	सावित्री रंगनाथ वैद्य
४१२	बदनापुर	कुसळी	अमोल एकनाथ वैद्य
४१३	बदनापुर	कुसळी	मिरा एकनाथ वैद्य
४१४	बदनापुर	कुसळी	शंकर शिवाजी वैद्य
४१५	बदनापुर	कुसळी	राजेंद्र भिमराव वैद्य
४१६	बदनापुर	कुसळी	सागर विठठल विद्य
४१७	बदनापुर	कुसळी	शंकर गणपत वैद्य
४१८	बदनापुर	कुसळी	विठठल मारोती वैद्य
४१९	बदनापुर	कुसळी	सुभाष तुळशीराम वैद्य
४२०	बदनापुर	कुसळी	अश्विनी रामदास भोजने
४२१	बदनापुर	कुसळी	गणेश अंकु वैद्य
४२२	बदनापुर	कुसळी	संयज ठकाजी वैद्य
४२३	बदनापुर	कुसळी	भाऊसाहेब पंडीत वैद्य
४२४	बदनापुर	कुसळी	अर्जन रंगनाथ वैद्य
४२५	बदनापुर	कुसळी	सचिन बाबुराव कुंडकर
४२६	बदनापुर	कुसळी	शंकर बबन वैद्य
४२७	बदनापुर	कुसळी	प्रयागबाई बाबासाहेब वैद्य
४२८	बदनापुर	किन्होळा	काकाजी यमाजी मिसाळ
४२९	बदनापुर	कुसळी	शिवाजी विश्वनाथ वैद्य
४३०	बदनापुर	कुसळी	शारदा भाउरु देपले
४३१	बदनापुर	कुसळी	रमेश मुक्ताराम वैद्य
४३२	बदनापुर	कुसळी	संयज मुक्ताराम वैद्य
४३३	बदनापुर	कुसळी	लक्ष्मण मुक्ताराम वैद्य
४३४	बदनापुर	कुसळी	गणपत भाऊराव वैद्य
४३५	बदनापुर	कुसळी	इंदुबाई शिवाजी वैद्य
४३६	बदनापुर	कुसळी	अआणा आश्रुबा वैद्य
४३७	बदनापुर	कुसळी	मुक्ताबाई बाबासाहेब वैद्य
४३८	बदनापुर	कुसळी	कमलबाई विष्णु वैद्य
४३९	बदनापुर	कुसळी	मिराबाई गणपत वैद्य
४४०	बदनापुर	कुसळी	पुजा गोरखनाथ जाधव

४४१	बदनापुर	कुसळी	प्रविण मदन कुंडकर
४४२	बदनापुर	कुसळी	उमेश कैलास वैद्य
४४३	बदनापुर	कुसळी	लिंबाजी आश्रुबा वैद्य
४४४	बदनापुर	कुसळी	आणासाहेब सखाराम कुंडकर
४४५	बदनापुर	कुसळी	लक्ष्म आणासाहेब कुंडकर
४४६	बदनापुर	कुसळी	संजविनी संजय गोरे
४४७	बदनापुर	कुसळी	मारोती बाळाजी वैद्य
४४८	बदनापुर	कुसळी	रेणुका गणेश वैद्य
४४९	बदनापुर	कुसळी	मिराबाई धुराजी जाधव
४५०	बदनापुर	कुसळी	प्रतिक्षा नंदु वैद्य
४५१	बदनापुर	कुसळी	रामभाऊ दत्तात्रय वैद्य
४५२	बदनापुर	कुसळी	सुनिता संतोश वैद्य
४५३	बदनापुर	कुसळी	अहेलाजी देवजी वैद्य
४५४	बदनापुर	कुसळी	प्रतिभा एकनाथ वैद्य
४५५	बदनापुर	कुसळी	महानंदाबाई भगवान वैद्य
४५६	बदनापुर	कुसळी	देवनी सत्यकांत वैद्य
४५७	बदनापुर	कुसळी	शशीकला सखाराम कुंडकर
४५८	बदनापुर	कुसळी	आशोक देवजी वैद्य
४५९	बदनापुर	कुसळी	विनोद रंगनाथ वैद्य
४६०	बदनापुर	कुसळी	मनिषा शहादेव वैद्य
४६१	बदनापुर	कुसळी	भाग्यश्री भिमराव वैद्य
४६२	बदनापुर	कुसळी	गणेश एकनाथ भोजणे
४६३	बदनापुर	कुसळी	सुशिला पिराजी वैद्य
४६४	बदनापुर	कुसळी	एकनाथ आसाराम वैद्य
४६५	बदनापुर	कुसळी	रुष्ीकेश गोपीनाथ वैद्य
४६६	बदनापुर	कुसळी	काशीनाथ दशरथ वैद्य
४६७	बदनापुर	कुसळी	सावित्रीबाई भाऊसाहेब कुंडकर
४६८	बदनापुर	कुसळी	गोविंद भागाजी वैद्य
४६९	बदनापुर	कुसळी	ज्योती सुखदेव वैद्य
४७०	बदनापुर	कुसळी	हरिचंद लिंबाजी वैद्य
४७१	बदनापुर	कुसळी	आरती सिताराम वैद्य
४७२	बदनापुर	कुसळी	ज्योती संदीप जाधव
४७३	बदनापुर	कुसळी	बाबासाहेब शामराव वैद्य
४७४	बदनापुर	कुसळी	ताराबाई ठमाजी वैद्य

४७५	बदनापुर	कुसळी	बबन बहेणाजी वैद्य
४७६	बदनापुर	कुसळी	रेखा विष्णु वैद्य
४७७	बदनापुर	कुसळी	सरिता गिरजुबा वैद्य
४७८	बदनापुर	कुसळी	गंगासागर आबासाहेब जाधव
४७९	बदनापुर	कुसळी	लखन संतोश वैद्य
४८०	बदनापुर	कुसळी	संतोश दशरथ वैद्य
४८१	बदनापुर	कुसळी	रमेश ज्ञानेश्वर वैद्य
४८२	बदनापुर	रोशनगाव	लक्ष्मण कडुबा खरात
४८३	बदनापुर	रोशनगाव	सुरेशकुमार दगडु खरात
४८४	बदनापुर	रोशनगाव	भागीनाबाई नारयण सोलाट
४८५	बदनापुर	रोशनगाव	नंदकुमार दगडु खरात
४८६	बदनापुर	रोशनगाव	रामश्वर सुखदेव बकाल
४८७	बदनापुर	रोशनगाव	राधाकिसन मंजीराम चाळगे
४८८	बदनापुर	रोशनगाव	भिमराव गिरजुबा सोलाटा
४८९	बदनापुर	रोशनगाव	विष्णु अंबादास खरात
४९०	बदनापुर	रोशनगाव	वैभव शिवाजी खरात
४९१	बदनापुर	रोशनगाव	शिवाजी एकनाथ खरात
४९२	बदनापुर	रोशनगाव	विष्णु साळुबा कान्हुळे
४९३	बदनापुर	रोशनगाव	संजय सुखदेव खरात
४९४	बदनापुर	रोशनगाव	भाऊसाहेब आसाराम सोलाट
४९५	बदनापुर	रोशनगाव	गजानन सांडु खरात
४९६	बदनापुर	रोशनगाव	गणेश पांडुरंग खरात
४९७	बदनापुर	रोशनगाव	शांतीलाल राधाकिसन सातपुते
४९८	बदनापुर	रोशनगाव	पांडुरंग पिराजी खरात
४९९	बदनापुर	रोशनगाव	हरिचंद्र साळुबा कान्हुळे
५००	बदनापुर	रोशनगाव	बाबासाहेब बाळाजी खरात
५०१	बदनापुर	रोशनगाव	कारभारी आसाराम शेळके
५०२	बदनापुर	रोशनगाव	भाऊसाहेब कृष्णा बकाल
५०३	बदनापुर	रोशनगाव	रामभाऊ अंबादास भोंडे
५०४	बदनापुर	रोशनगाव	राजेद्र साडुजी कान्हुळे
५०५	बदनापुर	रोशनगाव	विठठल दशरथ खरात
५०६	बदनापुर	रोशनगाव	व्दारका मुकुंदा खरात
५०७	बदनापुर	रोशनगाव	काशिबाई कैलास खरात
५०८	बदनापुर	मात्रेवाडी	नानासाहेब ज्ञानदेव खेडकर

५०९	बदनापुर	मात्रेवाडी	डिंगाबर दामोदर खेडकर
५१०	बदनापुर	मात्रेवाडी	सचिन बट्टी कानोडे
५११	बदनापुर	मात्रेवाडी	सागर बट्टी कानोडे
५१२	बदनापुर	ढोकसाळ	इंदुबाई शिवाजी मुराडे
५१३	बदनापुर	ढोकसाळ	गयाबाई दत्तात्रय बोंदरे
५१४	बदनापुर	ढोकसाळ	दिपक राधाराम पवार
५१५	बदनापुर	ढोकसाळ	वाल्मीक गुलाब सांगळे
५१६	बदनापुर	ढोकसाळ	गणेश अतिशराम दहितोंडे
५१७	बदनापुर	ढोकसाळ	विष्णु यादवराव आटोळे
५१८	बदनापुर	ढोकसाळ	भिमराव कोंडीबा बोंदरे
५१९	बदनापुर	ढोकसाळ	जगदीश विष्णु आटोळे
५२०	बदनापुर	ढोकसाळ	तुळसाबाई सिताराम बोंदरे
५२१	बदनापुर	ढोकसाळ	विठठल नारायण आटोळे
५२२	बदनापुर	ढोकसाळ	राम नारायण आटोळे
५२३	बदनापुर	ढोकसाळ	बालाजी शिवाजी मुराळे
५२४	बदनापुर	मांजरगांव	विजय हरिभाऊ दिवटे
५२५	बदनापुर	मांजरगांव	सुभाष बाबुराव पिसाळे
५२६	बदनापुर	मांजरगांव	संजय गोरख देहडे
५२७	बदनापुर	मांजरगांव	साईनाथ तुळशीराम पाझाडे
५२८	बदनापुर	मांजरगांव	माधव जर्नाधन देहडे
५२९	बदनापुर	मांजरगांव	पांडुरंग पंढरीनाथ देहडे
५३०	बदनापुर	मांजरगांव	भागाजी बाबुराव पाझाडे
५३१	बदनापुर	मांजरगांव	सोमीनाथ सर्जेराव देहडे
५३२	बदनापुर	मांजरगांव	काशीनाथ पंडीत पाझाडे
५३३	बदनापुर	मांजरगांव	बबन खंडुजी चाळगे
५३४	बदनापुर	माडवा	संदिप प्रल्हाद सोलाट
५३५	बदनापुर	वाकुळणी	इश्वर जगन्नाथ वैद्य
५३६	बदनापुर	वाकुळणी	नंदु जगन्नाथ वैद्य
५३७	बदनापुर	वाकुळणी	रखमाजी पांडुरंग वैद्य
५३८	बदनापुर	वाकुळणी	विष्णु नाना शेळके
५३९	बदनापुर	ढासला	पंढरीनाथ विठोबा डवणे
५४०	बदनापुर	सिरसगाव घाटी	जिजाबाई एकनाथ जोशी
५४१	बदनापुर	सिरसगाव घाटी	मयुरी एकनाथ जोशी
५४२	बदनापुर	हिवरा दाभाडी	विष्णु रामभाऊ गंबाटे

५४३	बदनापुर	हिवरा दाभाडी	पवन सखाहरि बकाल
५४४	बदनापुर	हिवरा दाभाडी	गोरख पांडुरंग जोशी
५४५	बदनापुर	हिवरा दाभाडी	देविदास सुदराराव सोरमारे
५४६	बदनापुर	हिवरा दाभाडी	दगडुबा तुकाराम बकाल
५४७	बदनापुर	हिवरा दाभाडी	मानिकराव गहेनाजी बकाल
५४८	बदनापुर	हिवरा दाभाडी	सुनलि कारभारी जोशी
५४९	बदनापुर	हिवरा दाभाडी	परमेश्वर सोमनाथ बकाल
५५०	बदनापुर	हिवरा दाभाडी	सोमिनाथ देवराव बकाल
५५१	बदनापुर	हिवरा दाभाडी	राजेंद्र नबाजी बकाल
५५२	बदनापुर	हिवरा दाभाडी	पांडुरंग बालाजी बकाल
५५३	बदनापुर	हिवरा दाभाडी	ज्ञानेश्वर कारभारी कोल्हे
५५४	बदनापुर	हिवरा दाभाडी	ज्ञानेश्वर धोडीराम बकाल
५५५	बदनापुर	हिवरा दाभाडी	रुषीधर भिवराजी बकाल
५५६	बदनापुर	हिवरा दाभाडी	शामराव बापरुरा कोल्हे
५५७	बदनापुर	वाल्हा	धोडीराम कडुबा काळे
५५८	बदनापुर	वाल्हा	विकास विष्णु कोल्हे
५५९	बदनापुर	वाल्हा	दत्ता सांडु काळे
५६०	बदनापुर	वाल्हा	प्रल्हाद सांडु काळे
५६१	बदनापुर	वाल्हा	प्रभु रामा काळे
५६२	बदनापुर	वाल्हा	गणेश रामा काळे
५६३	बदनापुर	वाल्हा	ज्ञानेश्वर अंकुश काळे
५६४	बदनापुर	वाल्हा	विठठल बाबुराव तोतरे
५६५	बदनापुर	वाल्हा	साईनाथ लिंबाजी कोल्हे
५६६	बदनापुर	वाल्हा	उध्दव लिंबाजी कोल्हे
५६७	बदनापुर	वाल्हा	अंबादास बंडुजी काळे
५६८	बदनापुर	वाल्हा	कैलास रामेश्वर नरवडे
५६९	बदनापुर	वाल्हा	योगेश तुकाराम नरवडे
५७०	बदनापुर	वाल्हा	कारभारी पथाबा काळे
५७१	बदनापुर	वाल्हा	गणेश बाळु कोल्हे
५७२	बदनापुर	वाल्हा	जनार्धन पुंजाराम कोल्हे
५७३	बदनापुर	वाल्हा	श्रीराम साहेबराव कोल्हे
५७४	बदनापुर	वाल्हा	योगेश कृष्णा काळे
५७५	बदनापुर	वाल्हा	सुभाष कारभारी काळे
५७६	बदनापुर	वाल्हा	तुकाराम सांडु नरवडे

५७७	बदनापुर	वाल्हा	दगडु भिमराव कोल्हे
५७८	बदनापुर	वाल्हा	तुळसाबाई भानुदास काळे
५७९	बदनापुर	वाल्हा	गौरव नारायण लाड
५८०	बदनापुर	वाल्हा	पारसनाथ अंबादास काळे
५८१	बदनापुर	वाल्हा	गंगुबाई विष्णु काळे
५८२	बदनापुर	चनेगाव	संतोश भानुदास शेळके
५८३	बदनापुर	चनेगाव	किसन एकनाथ शेळके
५८४	बदनापुर	चनेगाव	बाबासाहेब कारभारी शेळके
५८५	बदनापुर	चनेगाव	विशाल भानुदास शेळके
५८६	बदनापुर	चनेगाव	ज्ञानेश्वर कारभारी बकाल
५८७	बदनापुर	चनेगाव	गणपत कारभारी बकाल
५८८	बदनापुर	वाघुळ दाभाडी	पंढरीनाथ नारायण जोशी
५८९	बदनापुर	वाघुळ दाभाडी	राजाराम म्हतारबा जोशी
५९०	बदनापुर	वाघुळ दाभाडी	जालींदर राजराम जोशी
५९१	बदनापुर	वाघुळ दाभाडी	अंकुश चंद्रभान माने
५९२	बदनापुर	वाघुळ दाभाडी	जनार्धन त्रिंबक माने
५९३	बदनापुर	वाघुळ दाभाडी	तुळशीराम आसाराम माने
५९४	बदनापुर	वाघुळ दाभाडी	अजीनाथ तुळशीराम माने
५९५	बदनापुर	वाघुळ दाभाडी	योगेश्वर तुळशीराम माने
५९६	बदनापुर	वाघुळ दाभाडी	गजानन मच्छींद्र खेडेकर
५९७	बदनापुर	वाघुळ दाभाडी	नामदेव कान्हुजी खेडकर
५९८	बदनापुर	वाघुळ दाभाडी	विष्णु आणा खेडकरे
५९९	बदनापुर	पिरसांवगी	अमोल गणेश सोरमारे
६००	बदनापुर	पिरसांवगी	बाबासाहेब बापुराव सोरमारे
६०१	बदनापुर	पिरसांवगी	भगवान विठठल मिसाळ
६०२	बदनापुर	पिरसांवगी	मंगेश राजु कोल्हे
६०३	बदनापुर	पिरसांवगी	व्दारकाबाई धुराजी सोरमारे
६०४	बदनापुर	पिरसांवगी	अनिता कोडींबा कान्होले
६०५	बदनापुर	पिरसांवगी	पवन राजु कोल्हे
६०६	बदनापुर	पिरसांवगी	सिताराम धनाजी सोरमारे
६०७	बदनापुर	पिरसांवगी	समाधान राधाकिसन सोरमारे
६०८	बदनापुर	पिरसांवगी	दिपक सुभाष सोरमारे
६०९	बदनापुर	पिरसांवगी	धुरपताबाई बापुराव सोरमारे
६१०	बदनापुर	मांडवा	भगवान गमाजी सोलाट

६११	बदनापुर	मांडवा	गोरख रामभाउ सोलाट
६१२	बदनापुर	मांडवा	आप्पासाहेब अंकुश सोलाट
६१३	बदनापुर	मांडवा	प्रल्हाद कारभारी सोलाट
६१४	बदनापुर	मांडवा	जनार्धन भाऊराव सोलाट
६१५	बदनापुर	मांडवा	सर्जेराव देवराव सोलाट
६१६	बदनापुर	मांडवा	डिंगाबर साहेबराव सोलाट
६१७	बदनापुर	मांडवा	दिपक जालंीदर मिसाळ
६१८	बदनापुर	मांडवा	बाबासाहेब चंद्रकांत मिसाळ
६१९	बदनापुर	मांडवा	बाबासाहेब गमाजी सोलाट
६२०	बदनापुर	मांडवा	कारभारी साहेबराव सोलाट
६२१	बदनापुर	मांडवा	अमोल बाबुराव वाघमारे
६२२	बदनापुर	मांडवा	सुधाकर प्रल्हाद सोलाट
६२३	बदनापुर	मांडवा	अर्चना अनिल मिसाळ
६२४	बदनापुर	मांडवा	बाबासाहेब रामकिसन सोलाट
६२५	बदनापुर	मांडवा	सोमनाथ भिमराव सोलाट
६२६	बदनापुर	मांडवा	एकनाथ रामचंद्र वाघमारे
६२७	बदनापुर	मांडवा	जिजा सोमनाथ सोलाट
६२८	बदनापुर	मांडवा	प्रयागबाई जालीदर मिसाळ
६२९	बदनापुर	मांडवा	दशरथ दादारव वाघमारे
६३०	बदनापुर	मांडवा	राजेद्र तेजराव शेळके
६३१	बदनापुर	मांडवा	बंडु रामभाऊ मिसाळ
६३२	बदनापुर	मांडवा	विष्णु लक्ष्मण मिसाळ
६३३	बदनापुर	मांडवा	गंगासागर शंकर बनसोडे
६३४	बदनापुर	मांडवा	योगेश विश्वनाथ मिसाळ
६३५	बदनापुर	मांडवा	सुभाष सोमनाथ मिसाळे
६३६	बदनापुर	मांडवा	श्रीरंग सदाशिव मिसाळ
६३७	बदनापुर	मांडवा	अमोल रामेश्वर सोलाट
६३८	बदनापुर	शेलगाव	रंगनाथ अंबादास तोगे
६३९	बदनापुर	शेलगाव	प्रमोद संतोश कान्हुले
६४०	बदनापुर	शेलगाव	सविता परमेश्वर कान्हुले
६४१	बदनापुर	शेलगाव	राधाबाई मुरलीधर राईदे
६४२	बदनापुर	शेलगाव	जिजाबाई सोमनाथ कान्हुले
६४३	बदनापुर	शेलगाव	बबन आप्पा कान्हुले
६४४	बदनापुर	शेलगाव	दिनेश रावसाहेब कान्हुले

६४५	बदनापुर	शेलगाव	कमलबाई रावसाहेब कान्हुले
६४६	बदनापुर	शेलगाव	संतोश सुख्देव कान्हुले
६४७	बदनापुर	शेलगाव	जनार्दन रावजी कान्हुले
६४८	बदनापुर	शेलगाव	दिनेश लक्ष्मण राईदे
६४९	बदनापुर	शेलगाव	सिध्देश्वर नवनाथ कान्हुले
६५०	बदनापुर	शेलगाव	शेषराव विश्वनाथ शेळके
६५१	बदनापुर	शेलगाव	नवनाथ गुलाबराव कान्हुले
६५२	बदनापुर	शेलगाव	शाम त्रिंबक राईदे
६५३	बदनापुर	शेलगाव	भिमशंकर दशरथ कोरडे
६५४	बदनापुर	शेलगाव	संगिता रामेश्वर टोगे
६५५	बदनापुर	शेलगाव	रंगनाथ अआप्पा खेडेकर
६५६	बदनापुर	शेलगाव	समाधान रामकिसन कान्हुले
६५७	बदनापुर	शेलगाव	कासाबाई सुखाराम कान्हुले
६५८	बदनापुर	शेलगाव	प्रदीप पंढरीनाथ कान्हुले
६५९	बदनापुर	शेलगाव	शेषराव ढवळीराम कान्हुले
६६०	बदनापुर	शेलगाव	हरिदास शेषराव चांगुलपाये
६६१	बदनापुर	शेलगाव	अजय नारायध चांगुलपाय
६६२	बदनापुर	शेलगाव	दत्ता डिंगाबर चाळग
६६३	बदनापुर	शेलगाव	बाळासाहेब बापुराव कान्हुले
६६४	बदनापुर	शेलगाव	तुकाराम सर्जेराव कान्हुले
६६५	बदनापुर	शेलगाव	भिमराव लक्ष्मण कान्हुले
६६६	बदनापुर	शेलगाव	वैशाली शिवाजी चांगुलपाये
६६७	बदनापुर	शेलगाव	कैलास सोनाजी कान्हुले
६६८	बदनापुर	शेलगाव	प्रभाकर अंबादास कान्हुले
६६९	बदनापुर	शेलगाव	ममता रामेश्वर राईदे
६७०	बदनापुर	शेलगाव	तारामती ज्ञानेश्वर खेडकर
६७१	बदनापुर	शेलगाव	परमेश्वर प्रभाकर कान्हुले
६७२	बदनापुर	शेलगाव	शिवकन्या प्रल्हाद वजीर
६७३	बदनापुर	शेलगाव	संदीप गणेशा चांगुलपाये
६७४	बदनापुर	शेलगाव	गजानन राजु कान्हुले
६७५	बदनापुर	शेलगाव	शिवशंकर शिवराम चांगुलपाये
६७६	बदनापुर	शेलगाव	गजानन ताराचंद कान्हुले
६७७	बदनापुर	शेलगाव	गोदावरी सुरेश कान्हुले
६७८	बदनापुर	शेलगाव	स्वप्नील राजु कान्हुले

६७९	बदनापुर	शेलगाव	पवन राजु कान्हुले
६८०	बदनापुर	शेलगाव	भगवान नाथाजी कान्हुले
६८१	बदनापुर	शेलगाव	अर्चना बाळाजी कान्हुले
६८२	बदनापुर	शेलगाव	अंकुश आसाराम कान्हुले
६८३	बदनापुर	ढासला/पिरवाडी	प्रयागबाई सोमिनाथ मिसाळ
६८४	बदनापुर	ढासला/पिरवाडी	ध्रपताबाई संतोश हांडगे
६८५	बदनापुर	ढासला/पिरवाडी	परमेश्वर संतोश हांडगे
६८६	बदनापुर	ढासला/पिरवाडी	परमेश्वर भाऊसाहेब डवण
६८७	बदनापुर	ढासला/पिरवाडी	गाविंद भाऊसाहेब डवणे
६८८	बदनापुर	ढासला/पिरवाडी	लक्ष्मी भाऊसाहेब डवणे
६८९	बदनापुर	ढासला/पिरवाडी	चंद्रकला सुखदेव डवणे
६९०	बदनापुर	ढासला/पिरवाडी	श्रीमंता भाऊसाहेब हांडके
६९१	बदनापुर	भाकरवाडी	शंकर उत्तम म्हस्के
६९२	बदनापुर	भाकरवाडी	प्रल्हाद शंकर म्हस्के
६९३	बदनापुर	चिखली	मोतीराम रामचंद्र गाडेकर
६९४	बदनापुर	चिखली	नवनाथ सांडु शेळके
६९५	बदनापुर	चिखली	गजानन सुभष सोलाट
६९६	बदनापुर	चिखली	मंता हारकुजी शेळके
६९७	बदनापुर	चिखली	सुरेश धोडीराम शेळके
६९८	बदनापुर	चिखली	बाबासाहेब सांडु सोलाट
६९९	बदनापुर	चिखली	एकनाथ मदन पवार
७००	बदनापुर	चिखली	लखन मदन पवार
७०१	बदनापुर	चिखली	नितीन कारभारी शेळके
७०२	बदनापुर	चिखली	संदीप जयहिंद पवार
७०३	बदनापुर	चिखली	योगेश कारभारी सोलाट
७०४	बदनापुर	भिलपुरी	रमेश कोडींबा जोशी
७०५	बदनापुर	भिलपुरी	गोरख रमेश जोशी
७०६	बदनापुर	हिवरा दाभाडी	दिलीप दगडुबा बकाल
७०७	बदनापुर	हिवरा दाभाडी	सोनाजी नारायण बकाल
७०८	बदनापुर	हिवरा दाभाडी	सिताराम नामदेव बकाल
७०९	बदनापुर	हिवरा दाभाडी	तेजराव बाबुराव सोरमारे
७१०	बदनापुर	हिवरा दाभाडी	धोडीराम रमाजी बकाल
७११	बदनापुर	हिवरा दाभाडी	विष्णु गणेशराव खडेकर
७१२	बदनापुर	हिवरा दाभाडी	सुवर्णा दगडुबा बकाल

७१३	बदनापुर	हिवरा दाभाडी	देवीदास सर्जेराव बकाल
७१४	बदनापुर	हिवरा दाभाडी	नारायण दगडुबा बकाल
७१५	बदनापुर	हिवरा दाभाडी	सुदाम हरिभाऊ बकाल
७१६	बदनापुर	हिवरा दाभाडी	कुंडलीक हरिभाऊ सोरमारे
७१७	बदनापुर	हिवरा दाभाडी	अर्जन लक्ष्मण बकाल
७१८	बदनापुर	हिवरा दाभाडी	योगेश पंढरीनाथ जोशी
७१९	बदनापुर	हिवरा दाभाडी	शिवाजी आणा बकाल
७२०	बदनापुर	हिवरा दाभाडी	रामभाऊ त्रिंबक सोरमारे
७२१	बदनापुर	हिवरा दाभाडी	सुदाम जगननाथ मिसाळ
७२२	बदनापुर	हिवरा दाभाडी	प्रल्हाद बाबासाहेब बकाल
७२३	बदनापुर	हिवरा दाभाडी	आसाराम सांडु बकाल
७२४	बदनापुर	हिवरा दाभाडी	रमेश कारभारी जोशी
७२५	बदनापुर	हिवरा दाभाडी	कृष्णा गणेशराव खडेकर
७२६	बदनापुर	हिवरा दाभाडी	गजानन रामदास बकाल
७२७	बदनापुर	हिवरा दाभाडी	स्वाती पंढरीनाथ बकाल
७२८	बदनापुर	हिवरा दाभाडी	दिलीप विठठल बकाल
७२९	बदनापुर	हिवरा दाभाडी	प्रभाकर तुकाराम बकाल
७३०	बदनापुर	हिवरा दाभाडी	मच्छि भिवराजी बकाल
७३१	बदनापुर	हिवरा दाभाडी	अंकुश लक्ष्मण बकाल
७३२	बदनापुर	हिवरा दाभाडी	क्षत्रुगन् काकासाहेब बकाल
७३३	बदनापुर	हिवरा दाभाडी	भंजुगरात्रिंबक बकाल
७३४	बदनापुर	हिवरा दाभाडी	चद्रभान म्हतारबा बकाल
७३५	बदनापुर	हिवरा दाभाडी	कारभारी धुराजी बकाल
७३६	बदनापुर	हिवरा दाभाडी	दिलीप भिका बकाल
७३७	बदनापुर	हिवरा दाभाडी	अजिनाथ बापुराव मिसाळ
७३८	बदनापुर	हिवरा दाभाडी	भगवान देवराव बकाल
७३९	बदनापुर	हिवरा दाभाडी	विठठल गजानन बकाल
७४०	बदनापुर	हिवरा दाभाडी	विजय रामभाऊ बकाल
७४१	बदनापुर	हिवरा दाभाडी	रामभाऊ सांडु बकाल
७४२	बदनापुर	हिवरा दाभाडी	प्रभाकर जगन्नाथ सोरमारे
७४३	बदनापुर	हिवरा दाभाडी	जिजाबा सांडु बकाल
७४४	बदनापुर	हिवरा दाभाडी	विलास मुक्ताजी सोरमारे
७४५	बदनापुर	हिवरा दाभाडी	कैलास सुभाष खंबाटे
७४६	बदनापुर	हिवरा दाभाडी	पवन बाबासाहेब बकाल

७४७	बदनापुर	हिवरा दाभाडी	दत्ता सुभाष खंबाटे
७४८	बदनापुर	हिवरा दाभाडी	अनिल सर्यभान बकाल
७४९	बदनापुर	हिवरा दाभाडी	बाळु भानुदास बकाल
७५०	बदनापुर	हिवरा दाभाडी	भाऊसाहेब तुकाराम बकाल
७५१	बदनापुर	हिवरा दाभाडी	निवती भाऊसाहेब बकाल
७५२	बदनापुर	हिवरा दाभाडी	सर्जेराव एकनाथ बकाल
७५३	बदनापुर	हिवरा दाभाडी	भगवान बबन बकाल
७५४	बदनापुर	हिवरा दाभाडी	मारोती हरिभाऊ बकाल
७५५	बदनापुर	हिवरा दाभाडी	बालाजी दगडुबा बकाल
७५६	बदनापुर	हिवरा दाभाडी	सुनिता गंगाधर रिठे
७५७	बदनापुर	हिवरा दाभाडी	बळीराम जनार्धन बकाल
७५८	बदनापुर	हिवरा दाभाडी	कमलाजी एकनाथ बकाल
७५९	बदनापुर	हिवरा दाभाडी	सांडु गणपत चोरमारे
७६०	बदनापुर	किन्होळा	मायाबाई लक्ष्मण सोनवणे
७६१	बदनापुर	विल्हाडी	रामकिसन भाऊराव बकाल
७६२	बदनापुर	विल्हाडी	सुखदेव बाबासाहेब बकाल
७६३	बदनापुर	विल्हाडी	बाबासाहेब त्रिंबक खंबाट
७६४	बदनापुर	कडेगाव	संजय शंकरराव कोल्हे
७६५	बदनापुर	कडेगाव	बाबासाहेब मधुकर कोल्हे
७६६	बदनापुर	कडेगाव	ज्ञानेश्वर रमेश बुजाडे
७६७	बदनापुर	कडेगाव	बाबुराव जयराम कोल्हे
७६८	बदनापुर	कडेगाव	संगिता मदन कोल्हे
७६९	बदनापुर	वाकुळणी	मुक्ताबाई सुखदेव वैद्य
७७०	बदनापुर	वाकुळणी	आशोक गणपत वैद्य
७७१	बदनापुर	कुसळी	रामचंद्र बाबासाहेब वैद्य
७७२	बदनापुर	कुसळी	विशाल रामनाथ कुंडकर
७७३	बदनापुर	कुसळी	प्रयागबाई बाबासाहेब म्हस्के
७७४	बदनापुर	कुसळी	शरद गणपत कुंडकर
७७५	बदनापुर	कुसळी	जयश्री नामदेव जाधव
७७६	बदनापुर	कुसळी	पुजा गोरखनाथ जाधव
७७७	बदनापुर	कुसळी	उमेश कैलास वैद्य
७७८	बदनापुर	कुसळी	आणासाहेब सखाराम कुंडकर
७७९	बदनापुर	कुसळी	संजिवनी संजय गोरे
७८०	बदनापुर	कुसळी	रेणुका गणेश वैद्य

७८१	बदनापुर	कुसळी	शंकर बबन वैद्य
७८२	बदनापुर	कुसळी	विजयमाला राजेंद्र वैद्य
७८३	बदनापुर	कुसळी	आबासाहेब पिराजी वैद्य
७८४	बदनापुर	कुसळी	सुनिल विष्णु वैद्य
७८५	बदनापुर	कुसळी	कमलाजजी मारुती वैद्य
७८६	बदनापुर	कुसळी	विजता नामदेव जाधव
७८७	बदनापुर	कुसळी	प्रविण मदन कुंडकर
७८८	बदनापुर	कुसळी	लिंबाजी आश्रुबा वैद्य
७८९	बदनापुर	कुसळी	लक्ष्मीबाई आप्पासाहेब कुंडकर
७९०	बदनापुर	कुसळी	मारोती बालाजी वैद्य
७९१	बदनापुर	कुसळी	मिराबाई धुराजी जाधव
७९२	बदनापुर	कुसळी	प्रतिक्षा नंद वैद्य
७९३	बदनापुर	कडेगाव	कृष्ण त्रिबंक सातपुते
७९४	बदनापुर	तळणी/लोघेवाडी	ज्ञानेश्वर सुखालाल चंदल
७९५	बदनापुर	म्हसला/भातखेडा	बाबासाहेब भिका जोशी
७९६	बदनापुर	म्हसला/भातखेडा	गणेश श्रीधर जोशी
७९७	बदनापुर	म्हसला/भातखेडा	सौरव गणेश जोशी
७९८	बदनापुर	म्हसला/भातखेडा	अवचितराव श्रीरंग जोशी
७९९	बदनापुर	म्हसला/भातखेडा	विलास बाबासाहेब जोशी
८००	बदनापुर	म्हसला/भातखेडा	ज्ञानेश्वर बाबासाहेब जोशी
८०१	बदनापुर	खादगाव	आप्पा भाऊराव खेडकर
८०२	बदनापुर	खादगाव	तुळसाबाई तेजराव खेडकर
८०३	बदनापुर	खादगाव	तेजराव भाऊराव खेडकर
८०४	बदनापुर	मानदेउळगाव/दगडवाडी	अनिल नामदेव गोरे
८०५	बदनापुर	मानदेउळगाव/दगडवाडी	मदा ज्ञानेश्वर गोरे
८०६	बदनापुर	वाकुळणी	विष्णु यादवराव जाधव
८०७	बदनापुर	वाकुळणी	सोनाजी रामकिसन भोजने
८०८	बदनापुर	वाकुळणी	संतोश यमाजी जाधव
८०९	बदनापुर	वाकुळणी	धोडीराम शांतीराम वैद्य
८१०	बदनापुर	वाकुळणी	शामसुदर श्रीराम वैद्य
८११	बदनापुर	वाकुळणी	श्रीराम गणपत वैद्य
८१२	बदनापुर	वाकुळणी	हरिचंद्र आसराम वैद्य
८१३	बदनापुर	वाकुळणी	सुरेश सुखदेव वैद्य
८१४	बदनापुर	वाकुळणी	भगवान भाऊसाहेब खवटे

८१५	बदनापुर	रोशनगाव	आत्माराम प्रभाकर शेळके
८१६	बदनापुर	रोशनगाव	जनार्दन प्रल्हाद सरोदे
८१७	बदनापुर	रोशनगाव	शिवाजी तेजराव गाडेकर
८१८	बदनापुर	रोशनगाव	गणेश शंकर खरात
८१९	बदनापुर	रोशनगाव	रामेश्वर रामकिसन शेलार
८२०	बदनापुर	रोशनगाव	शेकर सुखदेव खरात
८२१	बदनापुर	रोशनगाव	विजयकुमार मचिछ्द्र खरात
८२२	बदनापुर	रोशनगाव	योगेश प्रकाश गायके
८२३	बदनापुर	रोशनगाव	गजानन मच्छिद्र खरात
८२४	बदनापुर	रोशनगाव	केतन भगवान खरात
८२५	बदनापुर	रोशनगाव	विलास हरिभाऊ कान्हुले
८२६	बदनापुर	रोशनगाव	गंगुबाई रघुनाथ खरात
८२७	बदनापुर	रोशनगाव	कृष्णा आप्पासाहेब बकाल
८२८	बदनापुर	रोशनगाव	मंडाबाई कारभारी बकाल
८२९	बदनापुर	रोशनगाव	प्रल्हाद जिजा खरात
८३०	बदनापुर	रोशनगाव	बद्रीनाथ कारभारी गाडेकर
८३१	बदनापुर	रोशनगाव	मिराबाई विष्णु खरात
८३२	बदनापुर	रोशनगाव	दिलीप विश्वनाथ खरात
८३३	बदनापुर	रोशनगाव	रामभाऊ विश्वनाथ खरात
८३४	बदनापुर	रोशनगाव	शिवनाथ मारोती खरात
८३५	बदनापुर	रोशनगाव	रमेश आसाराम खरात
८३६	बदनापुर	रोशनगाव	नामदेव रखमाजी खरात
८३७	बदनापुर	रोशनगाव	बाबासाहेब विठोबा बकाल
८३८	बदनापुर	रोशनगाव	बळीराम भास्कर खरात
८३९	बदनापुर	रोशनगाव	पांडुरंग नामदेव खरात
८४०	बदनापुर	रोशनगाव	निवत्ती नामदेव खरात
८४१	बदनापुर	रोशनगाव	विठठल जनार्दन खरात
८४२	बदनापुर	रोशनगाव	विष्णु सांडु बकाल
८४३	बदनापुर	रोशनगाव	उत्तम शांतीलाल खरात
८४४	बदनापुर	रोशनगाव	यशोदा सोमनाथ खरात
८४५	बदनापुर	रोशनगाव	राजेद्र सांडु खरात
८४६	बदनापुर	रोशनगाव	बाबुराव छगनराव खरात
८४७	बदनापुर	रोशनगाव	भरत काकासाहेब खरात
८४८	बदनापुर	रोशनगाव	समाधान दादाराव खरात

८४९	बदनापुर	रोशनगाव	ज्ञानेश्वर पुंजाराम सरोदे
८५०	बदनापुर	रोशनगाव	राधाबाई कृष्णा खरात
८५१	बदनापुर	रोशनगाव	कृष्णा नारायण घाटे
८५२	बदनापुर	रोशनगाव	रविद्र पंडीतराव खरात
८५३	बदनापुर	रोशनगाव	यशोदा चंद्रभान गायके
८५४	बदनापुर	रोशनगाव	भगवान छगनराव खरात
८५५	बदनापुर	रोशनगाव	कालींदा अंजेराव खरात
८५६	बदनापुर	मात्रेवाडी	अनिता जनार्धन खेडेकर
८५७	बदनापुर	चनेगाव	संतोश खंडु सरोदे
८५८	बदनापुर	चनेगाव	योगेश भाउसाहेब बकाल
८५९	बदनापुर	वाल्हा	गणेश परमेश्वर नरवडे
८६०	बदनापुर	वाल्हा	ज्ञानेश्वर कारभारी काळे
८६१	बदनापुर	वाल्हा	बाबासाहेब कडुबा बनसोडे
८६२	बदनापुर	वाल्हा	आकाश कारभारी काळे
८६३	बदनापुर	वाल्हा	सिध्देश्वर कारभारी काळे
८६४	बदनापुर	वाल्हा	रविद्र कृष्ण कोल्हे
८६५	बदनापुर	सोमठाणा	रमेश रामदास गायके
८६६	बदनापुर	सोमठाणा	नारायण कारभारी तोतरे
८६७	बदनापुर	सोमठाणा	योगेश रमेश गायके
८६८	बदनापुर	सोमठाणा	ज्ञानेश्वर धोडींबा गायके
८६९	बदनापुर	सोमठाणा	योगेश भगवान गायके
८७०	बदनापुर	सोमठाणा	सखाहरी भगवान गायके
८७१	बदनापुर	सोमठाणा	संतोश बाबासाहेब कोल्हे
८७२	बदनापुर	सोमठाणा	कृष्णा साईनाथ गायके
८७३	बदनापुर	सोमठाणा	संगिता जगन्नाथ गायके
८७४	बदनापुर	सोमठाणा	रामदास नामदेव गायके
८७५	बदनापुर	सोमठाणा	सुखदेव हरिदास गायके
८७६	बदनापुर	सोमठाणा	संपत गंगाधर धारे
८७७	बदनापुर	सिरसगाव घाटी	कारभारी चिमाजी काळे
८७८	बदनापुर	सिरसगाव घाटी	जिजाबाई राजु काळे
८७९	बदनापुर	सिरसगाव घाटी	अहिल्याबाई तान्हाजी जोशी
८८०	बदनापुर	सिरसगाव घाटी	जनाबाई देविदास काळे
८८१	बदनापुर	सिरसगाव घाटी	कविता बबन काळे
८८२	बदनापुर	सिरसगाव घाटी	भगवान कृष्णा सरोदे

८८३	बदनापुर	सिरसगाव घाटी	शारदा गणेश काळे
८८४	बदनापुर	सिरसगाव घाटी	तुळसाबाई रावसाहेब काळे
८८५	बदनापुर	सिरसगाव घाटी	वनिता रावसाहेब काळे
८८६	बदनापुर	सिरसगाव घाटी	उषा बाबासाहेब काळे
८८७	बदनापुर	सिरसगाव घाटी	पदमाबाई दादाराव काळे
८८८	बदनापुर	सिरसगाव घाटी	कुताबाई भाउसाहेब सरोदे
८८९	बदनापुर	सिरसगाव घाटी	योगिता समाधान सरोदे
८९०	बदनापुर	सिरसगाव घाटी	धुरपताबाई भिका सरोदे
८९१	बदनापुर	सिरसगाव घाटी	उध्दव तात्याराव सरोदे
८९२	बदनापुर	सिरसगाव घाटी	गंगुबाई रामनाथ काळे
८९३	बदनापुर	सिरसगाव घाटी	शारदा शिवाजी जोशी
८९४	बदनापुर	सिरसगाव घाटी	लक्ष्मीबाइ कोंडीबा जाेशी
८९५	बदनापुर	सिरसगाव घाटी	प्रदीप बाळासाहेब काळे
८९६	बदनापुर	सिरसगाव घाटी	लक्ष्मीबाइई सोमिनाथ काळे
८९७	बदनापुर	सिरसगाव घाटी	योगेश सोमनाथ काळे
८९८	बदनापुर	सिरसगाव घाटी	गणेश साहेबराव काळे
८९९	बदनापुर	सिरसगाव घाटी	सतिश जिजा सरोदे
९००	बदनापुर	सिरसगाव घाटी	इंद्राबाई फकिरा सरोदे
९०१	बदनापुर	सिरसगाव घाटी	रावसाहेब फकिरा सरोदे
९०२	बदनापुर	सिरसगाव घाटी	शुभम कृष्णा सरोदे
९०३	बदनापुर	सिरसगाव घाटी	ताराबाई एकनाथ काळे
९०४	बदनापुर	सिरसगाव घाटी	नामदेव बंडु सरोदे
९०५	बदनापुर	सिरसगाव घाटी	फकिरबा नाथा काळे
९०६	बदनापुर	सिरसगाव घाटी	सुदाम भाऊसाहेब सरोदे
९०७	बदनापुर	सिरसगाव घाटी	सुखदेव विश्वनाथ काळे
९०८	बदनापुर	सिरसगाव घाटी	बाळासाहेब बापुराव जोशी
९०९	बदनापुर	सिरसगाव घाटी	धोडीबा बंडु काळे
९१०	बदनापुर	सिरसगाव घाटी	संगिता एकनाथ सरोदे
९११	बदनापुर	सिरसगाव घाटी	मिना काकासाहेब सरोदे
९१२	बदनापुर	सिरसगाव घाटी	कौशल्याबाई संजु काळे
९१३	बदनापुर	सिरसगाव घाटी	गिता गजानन काळे
९१४	बदनापुर	सिरसगाव घाटी	मंदा नारायण काळे
९१५	बदनापुर	सिरसगाव घाटी	मंगलाबाई सोमनाथ काळे
९१६	बदनापुर	सिरसगाव घाटी	शिवनाथ कृष्णा काळे

९१७	बदनापुर	सिरसगाव घाटी	सोनाबाई सांडु काळे
९१८	बदनापुर	सिरसगाव घाटी	दिपक जिजा काळे
९१९	बदनापुर	सिरसगाव घाटी	अनिता जिजा जोशी
९२०	बदनापुर	सिरसगाव घाटी	मनिषा राहुल काळे
९२१	बदनापुर	सिरसगाव घाटी	संदीप बाळासाहेब काळे
९२२	बदनापुर	सिरसगाव घाटी	अंबादास गंगाराम काळे
९२३	बदनापुर	सिरसगाव घाटी	सुनिता गजानन काळे
९२४	बदनापुर	सिरसगाव घाटी	निलाबाई रमेश काळ
९२५	बदनापुर	सिरसगाव घाटी	गंगबाई काकासाहेब काळे
९२६	बदनापुर	सिरसगाव घाटी	लक्ष्मीबाई त्रिंबक सरोदे
९२७	बदनापुर	काजळा/पानखेडा	कौशल्या ज्ञानेश्वर खेडकर
९२८	बदनापुर	काजळा/पानखेडा	छाया बाळासाहेब कुट्टे
९२९	बदनापुर	काजळा/पानखेडा	सानप एकनाथ खेडकर
९३०	बदनापुर	काजळा/पानखेडा	गंगाराम सुखाजी मदने
९३१	बदनापुर	काजळा/पानखेडा	घनश्याम एकनाथ खंडेकर
९३२	बदनापुर	काजळा/पानखेडा	पंडित किसन देवकाते
९३३	बदनापुर	काजळा/पानखेडा	जालींदर मच्छीद्रनाथ शिंदे
९३४	बदनापुर	काजळा/पानखेडा	अंकुश लिंबाजी खंडेकर
९३५	बदनापुर	काजळा/पानखेडा	सोपान विठठल मदने
९३६	बदनापुर	काजळा/पानखेडा	मोहिनी गोपाल खंडेकर
९३७	बदनापुर	काजळा/पानखेडा	नारायण ज्ञानदेव खंडेकर
९३८	बदनापुर	काजळा/पानखेडा	दत्तु साळुजी मदने
९३९	बदनापुर	काजळा/पानखेडा	विष्णु पिराजी देवकाते
९४०	बदनापुर	काजळा/पानखेडा	घनश्याम पिराजी देवकाते
९४१	बदनापुर	काजळा/पानखेडा	सुदाम विष्णु देवकाते
९४२	बदनापुर	काजळा/पानखेडा	केशव ज्ञानेश्वर खंडेकर
९४३	बदनापुर	काजळा/पानखेडा	दामोधर गंगाराम कोळकर
९४४	बदनापुर	काजळा/पानखेडा	जयाजी संखाराम देवकाते
९४५	बदनापुर	काजळा/पानखेडा	ज्ञानेश्वर सखाराम देवकाते
९४६	बदनापुर	काजळा/पानखेडा	जनार्धन दामोधर धनगे
९४७	बदनापुर	गेवराई बाजार	बाबासाहेब एकनाथ सोरमारे
९४८	बदनापुर	सोमठाणा	विष्णु गंगाधर कोल्हे
९४९	अंबड	कवडगाव	भारत एकनाथ तळपे
९५०	अंबड	कवडगाव	सोमनाथ एकनाथ तळपे

९५१	अंबड	कर्जत	देविदास दादा बोबडे
९५२	अंबड	कर्जत	मुरलीधर उत्तमराव बोबडे
९५३	अंबड	कर्जत	रामेश्वर पंढरीनाथ बनसोडे
९५४	अंबड	कर्जत	रतन सारंगधर कपाटे
९५५	अंबड	कर्जत	मधुकर लक्ष्मण बोबडे
९५६	अंबड	कर्जत	रमेश हरिचंद्र बोबडे
९५७	अंबड	कर्जत	भीमराव आत्माराम वाघमारे
९५८	अंबड	कर्जत	भागवत सुरेश बनसोडे
९५९	अंबड	कर्जत	मच्छिंद्र धोंडीबा बनसोडे
९६०	अंबड	कर्जत	विष्णू विठ्ठल बनसोडे
९६१	अंबड	कर्जत	काकासाहेब भागुजी वीर
९६२	अंबड	कर्जत	पंढरीनाथ बाबुराव नरुटे
९६३	अंबड	कर्जत	अशोक साहेबराव बोबडे
९६४	अंबड	कर्जत	भरत कल्याण बोबडे
९६५	अंबड	कानडगाव	गंगाराम दत्त दिवटे
९६६	अंबड	कानडगाव	भाऊसाहेब दामोधर मोढे
९६७	अंबड	कानडगाव	अशोक श्रीमंत दिवटे
९६८	अंबड	कासारवाडी	रामकिसन वाल्हाजी पितळे
९६९	अंबड	कासारवाडी	कल्याण नारायण गांडगे
९७०	अंबड	कासारवाडी	विष्णू नाथा गांडगे
९७१	अंबड	कासारवाडी	रामकिसन देविदास गीन्हे
९७२	अंबड	कासारवाडी	रेखा परमेश्वर खरात
९७३	अंबड	कासारवाडी	वामन प्रल्हाद गांडगे
९७४	अंबड	कासारवाडी	राजेंद्र बालाजी शिंगाडे
९७५	अंबड	कासारवाडी	दीपक प्रतापराव गांडगे
९७६	अंबड	कासारवाडी	रुख्मिणी भागवत गांडगे
९७७	अंबड	कासारवाडी	दिनेश निवृत्ती खरात
९७८	अंबड	कासारवाडी	गोविंद बापू शिंगाडे
९७९	अंबड	कासारवाडी	संजीवनी लक्ष्मन खरात
९८०	अंबड	कासारवाडी	भीष्मराज बापूराव शिंगाडे
९८१	अंबड	कासारवाडी	धनंजय संजय गांडगे
९८२	अंबड	कासारवाडी	दिलीप प्रेम गांडगे
९८३	अंबड	कासारवाडी	रामेश्वर विश्वंबर खरात
९८४	अंबड	कासारवाडी	ज्ञानेश्वर बालाजी शिंगाडे
९८५	अंबड	कासारवाडी	मनोहर बापूराव गांडगे
९८६	अंबड	कासारवाडी	गणेश चांगदेव ढेरे
९८७	अंबड	कासारवाडी	रोहिदास बालाजी पांगरे
९८८	अंबड	कासारवाडी	दत्ता मुक्ताराम गांडगे

९८९	अंबड	कासारवाडी	संदीप विठ्ठल खरात
९९०	अंबड	कासारवाडी	रामेश्वर काशिनाथ लगस
९९१	अंबड	कासारवाडी	ज्ञानेश्वर रामदास पांगरे
९९२	अंबड	कासारवाडी	सुभाष प्रेम गांडगे
९९३	अंबड	कासारवाडी	कावेरी तुकाराम मतकर
९९४	अंबड	कासारवाडी	शुभम संजय गांडगे
९९५	अंबड	कासारवाडी	सारंगधर गोविंद शिंगाडे
९९६	अंबड	कासारवाडी	महादेव बबन निर्मळ
९९७	अंबड	कासारवाडी	कांता बाबुराव खरात
९९८	अंबड	कासारवाडी	अंगद बाबुराव गीऱ्हे
९९९	अंबड	कासारवाडी	नवनाथ गणपत मैंद
१०००	अंबड	कासारवाडी	मुक्ताराम नाथाजी गांडगे
१००१	अंबड	कासारवाडी	अरुण शहादेव खंडागळे
१००२	अंबड	कासारवाडी	हनुमान सुभाष पांगरे
१००३	अंबड	कासारवाडी	रामदास बालाजी पांगरे
१००४	अंबड	कासारवाडी	अशोक प्रल्हाद गांडगे
१००५	अंबड	कासारवाडी	देवराव रमाजी गिऱ्हे
१००६	अंबड	कासारवाडी	ज्ञानेश्वर कचरू गीऱ्हे
१००७	अंबड	कासारवाडी	विठ्ठल पाराजी खरात
१००८	अंबड	कासारवाडी	ज्ञानेश्वर लक्ष्मन साखरे
१००९	अंबड	कासारवाडी	प्रकाश चक्रधर नेमटे
१०१०	अंबड	कासारवाडी	सतीश प्रल्हाद गांडगे
१०११	अंबड	कासारवाडी	केशव गेनुजी गांडगे
१०१२	अंबड	कासारवाडी	नागुजी लक्ष्मन साखरे
१०१३	अंबड	कासारवाडी	हरिचंद्र रामराव मैंद
१०१४	अंबड	कासारवाडी	भागुजी लक्ष्मन साखरे
१०१५	अंबड	कासारवाडी	योगेश अन्शिराम शिंगाडे
१०१६	अंबड	कासारवाडी	कार्तिक विठ्ठल खरात
१०१७	अंबड	कासारवाडी	अनिल त्रिंबक साखरे
१०१८	अंबड	कासारवाडी	द्वारकाबाई वालाजी पितळे
१०१९	अंबड	कासारवाडी	गणेश बबन नेमटे
१०२०	अंबड	किंनगाव	राम सखाराम भोजने
१०२१	अंबड	किंनगाव	राम नामदेव बोबले
१०२२	अंबड	किंनगाव	संभाजी रामनाथ भोजने
१०२३	अंबड	किंनगाव	अमोल तुळशीराम बोबले
१०२४	अंबड	किंनगाव	गोपाल भाऊसाहेब खैरे
१०२५	अंबड	किंनगाव	रामेश्वर लक्ष्मन ताई
१०२६	अंबड	किंनगाव	गणेश रामनाथ भोजने

१०२७	अंबड	किनगाव	तुकाराम सतीश दिवटे
१०२८	अंबड	किनगाव	वैजिनाथ सखाराम ताडें
१०२९	अंबड	किनगाव	संदीप रखमाजी बोंबले
१०३०	अंबड	किनगाव	रविराज शिवनाथ शेळके
१०३१	अंबड	किनगाव	साहेबराव मायाजी म्हस्के
१०३२	अंबड	किनगाव	मिटू हरिचंद्र भोजने
१०३३	अंबड	किनगाव	सुरेश गणपत गायकवाड
१०३४	अंबड	किनगाव	सिताराम सखाराम बोंबले
१०३५	अंबड	किनगाव	बंडू भीमराव दिवटे
१०३६	अंबड	किनगाव	अमोल अशोक भोजने
१०३७	अंबड	किनगाव	दिनेश बाबुराव दिवटे
१०३८	अंबड	किनगाव	निवृत्ती रायभान बोंबले
१०३९	अंबड	किनगाव	प्रदीप भीमराव भोजने
१०४०	अंबड	किनगाव	हरिचंद्र कैलास बोंबले
१०४१	अंबड	किनगाव	गणपत देवराव भोजने
१०४२	अंबड	किनगाव	अशोक तुळशीराम बोंबले
१०४३	अंबड	किनगाव	हनुमान सखाराम ताडें
१०४४	अंबड	किनगाव	सुमन अंकुश भोजने
१०४५	अंबड	किनगाव	विलास सुखदेव भोजने
१०४६	अंबड	किनगाव	पंढरीनाथ भीमराव दिवटे
१०४७	अंबड	किनगाव	दत्तात्रय आसाराम जाधव
१०४८	अंबड	किनगाव	जालिंदर तुकाराम ताडें
१०४९	अंबड	किनगाव	शोभाबाई सीताराम भोजने
१०५०	अंबड	किनगाव	लक्ष्मन शिवाजी बोंबले
१०५१	अंबड	किनगाव	प्रकाश धोंडीबा भोजने
१०५२	अंबड	किनगाव	ज्ञानेश्वर कंस दिवटे
१०५३	अंबड	किनगाव	आसाराम कंस दिवटे
१०५४	अंबड	किनगाव	कीशोर लक्ष्मन ताडें
१०५५	अंबड	किनगाव	विष्णू राणूबा दिवटे
१०५६	अंबड	किनगाव	रामेश्वर रुस्तुम दिवटे
१०५७	अंबड	किनगाव	मच्छीद्र तुकाराम ताडें
१०५८	अंबड	किनगाव	आबासाहेब कोंडीराम ताडें
१०५९	अंबड	किनगाव	आदर्श बाबासाहेब ताडें
१०६०	अंबड	किनगाव	भाऊसाहेब त्रिबक ताडें
१०६१	अंबड	किनगाव	नारायण दादासाहेब बोंबले
१०६२	अंबड	किनगाव	संगीता ज्ञानेश्वर बोंबले
१०६३	अंबड	किनगाव	संतोष बाबुराव भोजने
१०६४	अंबड	किनगाव	नबाजी तुकाराम भोजने

१०६५	अंबड	किंनगाव	राजाराम चिमाजी दिवटे
१०६६	अंबड	किंनगाव	भीमराव कोंडीराम शेळके
१०६७	अंबड	किंनगाव	विष्णू जयाजी दिवटे
१०६८	अंबड	किंनगाव	कल्याण सुखदेव ताई
१०६९	अंबड	किंनगाव	पवन मदन ताई
१०७०	अंबड	किंनगाव	नारायण नाथा ताई
१०७१	अंबड	किंनगाव	गणेश नाथा ताई
१०७२	अंबड	किंनगाव	आनंद भाऊसाहेब भोजने
१०७३	अंबड	किंनगाव	राणीबाई रावसाहेब भोजने
१०७४	अंबड	कूक्कडगांव	श्याम काशिनाथ सोनलकर
१०७५	अंबड	खेडगांव	शंकरदत्त जाधव
१०७६	अंबड	जामखेड	प्रल्हाद संपत पांढरे
१०७७	अंबड	जामखेड	प्रकाश संपत पांढरे
१०७८	अंबड	जामखेड	विलास बाबुलाल जाधव
१०७९	अंबड	जामखेड	पुंजाराम सुखदेव मंडलिक
१०८०	अंबड	जामखेड	महादेव सुखदेव मंडलिक
१०८१	अंबड	जामखेड	भागवत अर्जुन कुंडकर
१०८२	अंबड	जामखेड	अंबादास सुखदेव मंडलिक
१०८३	अंबड	जामखेड	सुखदेव धोंडीबा मंडलिक
१०८४	अंबड	जामखेड	उत्तम नबाजी पांढरे
१०८५	अंबड	जामखेड	सुनिता मनोहर ताई
१०८६	अंबड	जामखेड	पांडुरंग सुंदर नेमाने
१०८७	अंबड	जामखेड	सखाराम दत्तोबा भोजने
१०८८	अंबड	जामखेड	सुदाम दत्ता भोजने
१०८९	अंबड	जामखेड	ज्ञानेश्वर तुकाराम भोजने
१०९०	अंबड	जामखेड	संभाजी आसाराम भोजने
१०९१	अंबड	जामखेड	रखमाजी नागोराव मस्के
१०९२	अंबड	जामखेड	रितेश दत्तात्रय भोजने
१०९३	अंबड	जामखेड	सोमनाथ शिवाजी खंवाटे
१०९४	अंबड	जामखेड	रामेश्वर राजाराम वैदय
१०९५	अंबड	जामखेड	रामचंद्र कठाळराव भोजने
१०९६	अंबड	जामखेड	संजय काशिनाथ भोजने
१०९७	अंबड	जामखेड	विलास काशिनाथ भोजने
१०९८	अंबड	जामखेड	पाराजी श्रीरंग भोजने
१०९९	अंबड	जामखेड	करण अशोक भोजने
११००	अंबड	जामखेड	राम तात्यासाहेब भोजने
११०१	अंबड	जामखेड	धीरज रमेश भोजने
११०२	अंबड	जामखेड	अनिल मघरू वैदय

११०३	अंबड	जामखेड	परमेश्वर आसाराम भोजने
११०४	अंबड	जामखेड	विशाल किसन निलाखे
११०५	अंबड	जामखेड	माणिक संतूजी पांडरे
११०६	अंबड	जामखेड	सखाराम संतूजा पांडरे
११०७	अंबड	जामखेड	आशा गंगाधर पांडरे
११०८	अंबड	जामखेड	अक्षय सखाराम पांडरे
११०९	अंबड	जामखेड	जिजाबाई राणूजी पांडरे
१११०	अंबड	जामखेड	मोतीराम बाबासाहेब दिवटे
११११	अंबड	जामखेड	संजय नाथा भोजने
१११२	अंबड	जामखेड	वाल्मीक आंबादास वैदय
१११३	अंबड	जामखेड	अशोक धूराजी नेमाने
१११४	अंबड	जामखेड	प्रल्हाद आसाराम जाधव
१११५	अंबड	जामखेड	रूशिकेश प्रल्हाद जाधव
१११६	अंबड	जामखेड	गणेश भिमराव भोजने
१११७	अंबड	जामखेड	सुरज दगडू पांडरे
१११८	अंबड	जामखेड	शिवाजी निव्रती पांडरे
१११९	अंबड	जामखेड	राजेंद्र तुकाराम भोजने
११२०	अंबड	जामखेड	हरिश्चंद्र तुकाराम भोजने
११२१	अंबड	जामखेड	विष्णू नाथाजी पांडरे
११२२	अंबड	झिर्पी	दिपक काकासाहेब मेंद
११२३	अंबड	झिर्पी	ज्ञानेश्वर श्रीरंग मेंद
११२४	अंबड	झिर्पी	गुणराज नानासाहेब मेंद
११२५	अंबड	झिर्पी	नंदु गिरीजाप्पा मेंद
११२६	अंबड	झिर्पी	अर्जुन पांडुरंग मेंद
११२७	अंबड	झिर्पी	महादेव बापुराव मेंद
११२८	अंबड	झिर्पी	भाऊसाहेब कारभारी मेंद
११२९	अंबड	झिर्पी	परमेश्वर श्रीरंग मेंद
११३०	अंबड	झोडेगांव	मनीषा शिवहरी सुरासे
११३१	अंबड	झोडेगांव	राम दत्त काळे
११३२	अंबड	झोडेगांव	कडू भाऊ साहेबराव सुरसे
११३३	अंबड	झोडेगांव	राजू बबन दिवटे
११३४	अंबड	झोडेगांव	काकासाहेब जनार्दन मोंधे
११३५	अंबड	झोडेगांव	राजू साहेबराव सुरासे
११३६	अंबड	झोडेगांव	भागवत गोरखनाथ दिवटे
११३७	अंबड	झोडेगांव	बाबासाहेब पुंजाराम दिवटे
११३८	अंबड	झोडेगांव	चंद्रकांत दत्त काळे
११३९	अंबड	झोडेगांव	संतोष अर्जुन भिंगारे
११४०	अंबड	झोडेगांव	गणेश अर्जुन भिंगारे

११४१	अंबड	झोडेगांव	उषा अर्जुन भिंगारे
११४२	अंबड	झोडेगांव	रमेश बाबुराव भिंगारे
११४३	अंबड	ढालसखेडा	रामप्रसाद मोहनसिंग जोरवाल
११४४	अंबड	ढालसखेडा	शितल बाळाभाउ जाधव
११४५	अंबड	ताडहांदगांव	दत्ता तोलाजी चाळके
११४६	अंबड	ताडहांदगांव	दुर्गा पाराजी चांभार
११४७	अंबड	ताडहांदगांव	अर्जुन बाबासाहेब निर्मळ
११४८	अंबड	ताडहांदगांव	भगवान शेषराव कोल्हे
११४९	अंबड	ताडहांदगांव	भागवत बाबासाहेब कोल्हे
११५०	अंबड	ताडहांदगांव	राजेद्रं रामेश्वर चाळके
११५१	अंबड	ताडहांदगांव	राधा राजु मेंद
११५२	अंबड	ताडहांदगांव	रामनाथ जानु चाळके
११५३	अंबड	ताडहांदगांव	संभाजी गोरख चाळके
११५४	अंबड	ताडहांदगांव	राजेद्रं बाबासाहेब निर्मळ
११५५	अंबड	ताडहांदगांव	अंबादास रामकिसन चाळके
११५६	अंबड	ताडहांदगांव	नंदा भगवान खरजुले
११५७	अंबड	ताडहांदगांव	माणिकराव साहेबराव कोल्हे
११५८	अंबड	ताडहांदगांव	मुक्ताराम सिताराम कावळे
११५९	अंबड	ताडहांदगांव	विलास नानाभाऊ खरात
११६०	अंबड	ताडहांदगांव	आत्माराम सिताराम कावळे
११६१	अंबड	ताडहांदगांव	जनार्धन नानाभाऊ खरात
११६२	अंबड	ताडहांदगांव	भास्कर जनार्धन खरात
११६३	अंबड	ताडहांदगांव	विष्णु श्रीरंग ग्राम
११६४	अंबड	ताडहांदगांव	सरस्वती प्रकाश चाळके
११६५	अंबड	ताडहांदगांव	प्रकाश सोपान चांभार
११६६	अंबड	ताडहांदगांव	शिवाजी सोपान चांभार
११६७	अंबड	ताडहांदगांव	शिवाजी गोरखनाथ चाळके
११६८	अंबड	ताडहांदगांव	ज्ञानेश्वर निवृत्ती नाटकर
११६९	अंबड	ताडहांदगांव	बळीराम मनोहर कोल्हे
११७०	अंबड	ताडहांदगांव	शिवाजी मारोती कोल्हे
११७१	अंबड	ताडहांदगांव	हनुमान शिवाजी कोल्हे
११७२	अंबड	ताडहांदगांव	श्रीराम सातीराम कावळे
११७३	अंबड	ताडहांदगांव	सोमनाथ जानु चाळके
११७४	अंबड	ताडहांदगांव	रामेश्वर दगडु गिरी
११७५	अंबड	ताडहांदगांव	नामदेव मनाजी चांभार
११७६	अंबड	ताडहांदगांव	तुकाराम आसाराम चांभार
११७७	अंबड	ताडहांदगांव	बळीराम आसाराम चांभार
११७८	अंबड	ताडहांदगांव	मनोज नामदेव चांभार

११७९	अंबड	ताडहांदगांव	रामदास बाबासाहेब कोल्हे
११८०	अंबड	ताडहांदगांव	वाल्मीक रामा निर्मळ
११८१	अंबड	ताडहांदगांव	अंकुश रामा निर्मळ
११८२	अंबड	ताडहांदगांव	निवृत्ती तुकाराम नाटकर
११८३	अंबड	ताडहांदगांव	दत्ता शेषराव चांभार
११८४	अंबड	ताडहांदगांव	लक्ष्मीबाई तात्याभाऊ चांभार
११८५	अंबड	ताडहांदगांव	कृष्णा मनोहर कोल्हे
११८६	अंबड	ताडहांदगांव	विठठल धोंडीबा चांभार
११८७	अंबड	ताडहांदगांव	कारभारी यादवराव खरजुले
११८८	अंबड	ताडहांदगांव	संतोष ज्ञानदेव चाळके
११८९	अंबड	ताडहांदगांव	ज्ञानदेव दगडु चाळके
११९०	अंबड	ताडहांदगांव	संदीप ज्ञानदेव चाळके
११९१	अंबड	ताडहांदगांव	कारभारी विठठल सातपुते
११९२	अंबड	ताडहांदगांव	सोपान शेषराव ग्राम
११९३	अंबड	ताडहांदगांव	राधा कृष्णा निर्मळ
११९४	अंबड	ताडहांदगांव	बाबासाहेब ज्ञानदेव चांभार
११९५	अंबड	ताडहांदगांव	सौरभ विठठल चाळके
११९६	अंबड	ताडहांदगांव	रामचंद्र भागवत चाळके
११९७	अंबड	ताडहांदगांव	बालाजी शेषराव कोल्हे
११९८	अंबड	दहीपुरी	गणेश विनायक वीरकर
११९९	अंबड	दहीपुरी	गजानन सुंदरराव डोईफोडे
१२००	अंबड	दहीपुरी	दिनेश प्रल्हाद शेळके
१२०१	अंबड	दहीपुरी	राजू राधाकिसन तोगे
१२०२	अंबड	दहीपुरी	राजेंद्र आसाराम जाधव
१२०३	अंबड	दहीपुरी	गणेश प्रल्हाद शेळके
१२०४	अंबड	दहीपुरी	जालिंदर गुणाजी बुगडे
१२०५	अंबड	दहीपुरी	गणेश बापूराव मेंद
१२०६	अंबड	दहीपुरी	प्रकाश भानुदास मेंद
१२०७	अंबड	दहीपुरी	गणेश विष्णु गायकवाड
१२०८	अंबड	दहीपुरी	कारभारी भीमराव मिसाळ
१२०९	अंबड	दहीपुरी	ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड
१२१०	अंबड	दहीपुरी	सीताराम बापूराव तोगे
१२११	अंबड	दहीपुरी	शरद उत्तम बुगडे
१२१२	अंबड	दहीपुरी	संदीप सुंदरराव तोगे
१२१३	अंबड	दहीपुरी	जगन्नाथ नामदेव तोगे
१२१४	अंबड	दहीपुरी	भगवान गणपत तोगे
१२१५	अंबड	दहीपुरी	राजेंद्र गंगाधर बुगडे
१२१६	अंबड	दहीपुरी	उद्धव रंगनाथ तोगे

१२१७	अंबड	दहीपुरी	रामेश्वर विठ्ठल जाधव
१२१८	अंबड	दहीपुरी	सचिन कैलास शेळके
१२१९	अंबड	दहीपुरी	सोमनाथ परसराम शेळके
१२२०	अंबड	दहीपुरी	ज्ञानेश्वर दत्तात्रय तोगे
१२२१	अंबड	दहीपुरी	अक्षय सुभास भादले
१२२२	अंबड	दहीपुरी	दत्ता कारभारी तोगे
१२२३	अंबड	दहीपुरी	विश्वामभर सुंदरराव तोगे
१२२४	अंबड	दहीपुरी	अनिरुद्ध भद्रीनारायण तोगे
१२२५	अंबड	दहीपुरी	सुभम दत्तराज भादले
१२२६	अंबड	दहीपुरी	रामकिसन पांडुरंग गायकवाड
१२२७	अंबड	दहीपुरी	महादू अंशिराम तोगे
१२२८	अंबड	दहीपुरी	बंडू बाबासाहेब शेळके
१२२९	अंबड	दहीपुरी	रविदास रामा तोगे
१२३०	अंबड	दहीपुरी	दीपक अंशिराम तोगे
१२३१	अंबड	दहीपुरी	रमेश सर्जेराव बुगडे
१२३२	अंबड	दहीपुरी	सचिन नारायण तोगे
१२३३	अंबड	दहीपुरी	रोहिणी राजू तोगे
१२३४	अंबड	दहीपुरी	प्रकाश अंबादास तोगे
१२३५	अंबड	दहीपुरी	कैलास बापूराव तोगे
१२३६	अंबड	दूधपुरी	पुष्पा एकनाथ कोरडे
१२३७	अंबड	दहीपुरी	अनिल यशवंता शेळके
१२३८	अंबड	दहीपुरी	कैलास विश्वनाथ शेळके
१२३९	अंबड	दहीपुरी	सखाराम बाबुराव तोगे
१२४०	अंबड	दहीपुरी	केशव पिरजी बुगडे
१२४१	अंबड	दूधपुरी	बिनाबाई जगन्नाथ कोरडे
१२४२	अंबड	दूधपुरी	श्रिरंग दगडूजी कोरडे
१२४३	अंबड	दूधपुरी	मंदा पंडीत पाटोळे
१२४४	अंबड	दूधपुरी	सोमनाथ कोडीबा पाटोळे
१२४५	अंबड	धनगरपिंपळगांव	गिरजाराम देवकाजी वैदय
१२४६	अंबड	धनगरपिंपळगांव	अंकुश गिरजाराम वैद्य
१२४७	अंबड	धनगरपिंप्री	रामेश्वर गंगाधर जामकर
१२४८	अंबड	धनगरपिंप्री	बाबासाहेब सदाशिव मिसाळ
१२४९	अंबड	धनगरपिंप्री	सतीश पंढरीनाथ टोम्पे
१२५०	अंबड	धनगरपिंप्री	वाल्मीक भरतराव आधे
१२५१	अंबड	धनगरपिंप्री	सूर्यभान रघुजी मिसाळ
१२५२	अंबड	धनगरपिंप्री	अनिल प्रल्हाद खरात
१२५३	अंबड	धनगरपिंप्री	रामेश्वर विठ्ठल टोम्पे
१२५४	अंबड	धनगरपिंप्री	सुनील प्रल्हाद खरात

१२५५	अंबड	धनगरपिंप्री	किशोर सुदाम सुरासे
१२५६	अंबड	धनगरपिंप्री	शंकर विष्णू टोम्पे
१२५७	अंबड	धनगरपिंप्री	जगन्नाथ तावनाथ टोणपे
१२५८	अंबड	धनगरपिंप्री	छाया ज्ञानेश्वर मिसाळ
१२५९	अंबड	धनगरपिंप्री	आसाराम तुकाराम लाभाडे
१२६०	अंबड	धनगरपिंप्री	विष्णू गोविंदराव टोम्पे
१२६१	अंबड	धनगरपिंप्री	कृष्णा तुळशीराम मिसाळ
१२६२	अंबड	धनगरपिंप्री	मीरा गणेश सुराशे
१२६३	अंबड	धनगरपिंप्री	सुभाष जनार्दन जामकर
१२६४	अंबड	धनगरपिंप्री	कृष्णा दशरथ मिसाळ
१२६५	अंबड	धनगरपिंप्री	शिवाजी जगन्नाथ टोणपे
१२६६	अंबड	धनगरपिंप्री	मीना रामेश्वर मिसाळ
१२६७	अंबड	धनगरपिंप्री	मंगल बबन लोणकर
१२६८	अंबड	धनगरपिंप्री	पंढरीनाथ सूर्यभान मिसाळ
१२६९	अंबड	नागझरी	बाबूराव अश्रूबा जायकर
१२७०	अंबड	पांगरखेडा	उद्धव साहेबराव कोल्हे
१२७१	अंबड	पांगरखेडा	हरिभाऊ केशव कोल्हे
१२७२	अंबड	पांगरखेडा	सखाराम भागुजी नाईक
१२७३	अंबड	पांगरखेडा	मधुकर गोपीनाथ कोल्हे
१२७४	अंबड	पांगरखेडा	सिद्धेश्वर अंबादास कोल्हे
१२७५	अंबड	पांगरखेडा	अंबादास अप्पाराव कोल्हे
१२७६	अंबड	पांगरखेडा	सतीश रामनाथ कोल्हे
१२७७	अंबड	पांगरखेडा	रामचंद्र बंडू कोल्हे
१२७८	अंबड	पांगरखेडा	पुंजाराम गंगाधर लांडे
१२७९	अंबड	पांगरखेडा	जगन्नाथ किसन कोल्हे
१२८०	अंबड	पांगरखेडा	बळीराम लक्ष्मन कोल्हे
१२८१	अंबड	पांगरखेडा	गोपीचंद संपत लांडे
१२८२	अंबड	पांगरखेडा	रामेश्वर दादाभाऊ लांडे
१२८३	अंबड	पांगरखेडा	नामदेव श्रीमंत कोल्हे
१२८४	अंबड	पांगरखेडा	दीपक देविदास लांडे
१२८५	अंबड	पांगरखेडा	देविदास रामभाऊ कोळे
१२८६	अंबड	पांगरखेडा	दत्ता पंडित लांडे
१२८७	अंबड	पांगरखेडा	संतोष अच्युतराव सातपुते
१२८८	अंबड	पांगरखेडा	कैलास विठ्ठल खंडागळे
१२८९	अंबड	पांगरखेडा	वैभव गोपीनाथ कोल्हे
१२९०	अंबड	पांगरखेडा	रामेश्वर निवृत्ती वजीर
१२९१	अंबड	पांगरखेडा	अनिल विष्णू लांडे
१२९२	अंबड	पांगरखेडा	संतोष जगन्नाथ कोल्हे

१२९३	अंबड	पांगरखेडा	राजेंद्र दादाभाऊ लांडे
१२९४	अंबड	पांगरखेडा	विष्णू दगडू लांडे
१२९५	अंबड	पांगरखेडा	संदीप सुखदेव कोल्हे
१२९६	अंबड	पांगरखेडा	ज्ञानेश्वर देविदास कोल्हे
१२९७	अंबड	पांगरखेडा	राधेशाम सुरेश तायडे
१२९८	अंबड	पांगरखेडा	नारायण एकनाथ तायडे
१२९९	अंबड	पांगरखेडा	मंगल तुकाराम सातपुते
१३००	अंबड	पांगरखेडा	संभाजी राधाकिसन लांडे
१३०१	अंबड	पांगरखेडा	भागवत भाऊराव लांडे
१३०२	अंबड	पांगरखेडा	शिवनाथ रामनाथ कोल्हे
१३०३	अंबड	पांगरखेडा	नंदू धर्मा सातपुते
१३०४	अंबड	पांगरखेडा	सुमित्रा भागचंद लांडे
१३०५	अंबड	पांगरखेडा	रामदास बबन कोल्हे
१३०६	अंबड	पांगरखेडा	सुनिता घनशाम कोल्हे
१३०७	अंबड	पांगरखेडा	अनिता सचिन लांडे
१३०८	अंबड	पांगरखेडा	अभिषेक भास्कर कोल्हे
१३०९	अंबड	पांगरखेडा	सिद्धेश्वर एकनाथ तायडे
१३१०	अंबड	पांगरखेडा	ज्ञानेश्वर भाऊराव माने
१३११	अंबड	पांगरखेडा	गजानन दिगंबर लांडे
१३१२	अंबड	पांगरखेडा	बद्रीनारायण धोंडीराम लांडे
१३१३	अंबड	पांगरखेडा	भगवान साहेबराव कोल्हे
१३१४	अंबड	पांगरखेडा	बाळू कचरू मिसाळ
१३१५	अंबड	पांगरखेडा	तुकाराम भागुजी नाईक
१३१६	अंबड	पांगरखेडा	मुरलीधर जनार्धन सातपुते
१३१७	अंबड	पांगरखेडा	दत्ता जगन्नाथ कोल्हे
१३१८	अंबड	पांगरखेडा	रामकिसन धोंडीराम लांडे
१३१९	अंबड	पांगरखेडा	राधेशाम शेषनारायण कोल्हे
१३२०	अंबड	पांगरखेडा	प्रकाश भानुदास कोल्हे
१३२१	अंबड	पांगरखेडा	संभाजी श्रीमंत कोल्हे
१३२२	अंबड	पांगरखेडा	विष्णू दादाभाऊ लांडे
१३२३	अंबड	पांगरखेडा	संजय भानुदास कोल्हे
१३२४	अंबड	पांगरखेडा	रामकुवर ज्ञानेश्वर कोल्हे
१३२५	अंबड	पांगरखेडा	अच्युतराव गंगाधर कोल्हे
१३२६	अंबड	पांगरखेडा	श्रीहरी जालिंदर सोमवारे
१३२७	अंबड	पांगरखेडा	शांताबाई तुकाराम नाईक
१३२८	अंबड	पांगरखेडा	विष्णू वसंतराव कोल्हे
१३२९	अंबड	पांगरखेडा	सुनिता गोपीचंद लांडे
१३३०	अंबड	पांगरखेडा	दत्ता नामदेव सातपुते

१३३१	अंबड	पांगरखेडा	ज्ञानेश्वर पांडुरंग गिराम
१३३२	अंबड	पांगरखेडा	इंद्रजीत भंगुजी नाईक
१३३३	अंबड	पांगरखेडा	हरीनारायण पांडुरंग गिराम
१३३४	अंबड	पांगरखेडा	अशोक धरमाजी कोरडे
१३३५	अंबड	पांगरखेडा	कैलाश धर्मराज सातपुते
१३३६	अंबड	पांगरखेडा	गजानन बबन कोल्हे
१३३७	अंबड	पांगरखेडा	पूर्णबाई धरमाजि कोरडे
१३३८	अंबड	पांगरखेडा	आकाश बंडू कोरडे
१३३९	अंबड	पांगरखेडा	पुरुषोत्तम भानुदास सातपुते
१३४०	अंबड	पागीरवाडी	गोकुळ रामनाथ गुंडे
१३४१	अंबड	पागीरवाडी	जगन्नाथ रामनाथ गुंडे
१३४२	अंबड	पागीरवाडी	रामा जनार्दन आलारे
१३४३	अंबड	पागीरवाडी	अमोल अशोक आलारे
१३४४	अंबड	पागीरवाडी	विकास प्रल्हादराव काळे
१३४५	अंबड	पागीरवाडी	संजय उत्तम सुराशे
१३४६	अंबड	पागीरवाडी	साईनाथ नाना काळे
१३४७	अंबड	पागीरवाडी	विठ्ठल गणपत सुराशे
१३४८	अंबड	पागीरवाडी	भारत दामोधार आलारे
१३४९	अंबड	पागीरवाडी	अर्जुन एकनाथ घूडरे
१३५०	अंबड	पागीरवाडी	श्रीपत बाबुराव घूडरे
१३५१	अंबड	पागीरवाडी	नारायण चतुर्भुज आलारे
१३५२	अंबड	पानेगांव	प्रयागबाई बाबुराव काळे
१३५३	अंबड	पानेगांव	गोरख बालाजी काळे
१३५४	अंबड	पानेगांव	शामराव बाबुराव बिरनाळे
१३५५	अंबड	पानेगांव	बाबुराव नागोजी मुळे
१३५६	अंबड	पानेगांव	रामेश्वर नारायण मुळे
१३५७	अंबड	पानेगांव	राजेंद्र बाबुराव बिरनाळे
१३५८	अंबड	पानेगांव	मधुकर प्रभाकर मुळे
१३५९	अंबड	पानेगांव	प्रदीप नारायण मुळे
१३६०	अंबड	पानेगांव	प्रभाकर विठ्ठलराव मुळे
१३६१	अंबड	पानेगांव	अर्जुन सुदामराव मुळे
१३६२	अंबड	पानेगांव	विजयमला किसन गवारे
१३६३	अंबड	पानेगांव	अशोक रामा गवारे
१३६४	अंबड	पानेगांव	गुलाब दादाराव मुळे
१३६५	अंबड	पानेगांव	गोविंद साहेबराव गवारे
१३६६	अंबड	पानेगांव	सुभाष नागोजी मुळे
१३६७	अंबड	पानेगांव	रमेश बाबुराव मुळे
१३६८	अंबड	पानेगांव	सचिन सुभाष मुळे

१३६९	अंबड	पानेगांव	कल्पना विष्णु गवारे
१३७०	अंबड	पारनेर	नारायण बाबुराव खरात
१३७१	अंबड	पारनेर	विकास परमेश्वर खरात
१३७२	अंबड	पारनेर	बाळासाहेब मुरलीधर सोमवसे
१३७३	अंबड	पारनेर	प्रकाश शालिकराव खरात
१३७४	अंबड	पारनेर	राजेंद्र आसाराम भिसे
१३७५	अंबड	पारनेर	बद्रीनारायण नाथाजी भिसे
१३७६	अंबड	पारनेर	परमेश्वर माधवराव मतकर
१३७७	अंबड	पारनेर	मनोहर सखाराम भिसे
१३७८	अंबड	पारनेर	कैलास बाबुराव जाधव
१३७९	अंबड	पारनेर	कैलास देवराव खरात
१३८०	अंबड	पारनेर	नामदेव सोनाजी खरात
१३८१	अंबड	पारनेर	रामेश्वर आसाराम खरात
१३८२	अंबड	पारनेर	त्र्यंबक आसाराम खरात
१३८३	अंबड	पारनेर	दत्ता आसाराम खरात
१३८४	अंबड	पारनेर	रामेश्वर बाबुराव खरात
१३८५	अंबड	पारनेर	गणेश माणिक ननवरे
१३८६	अंबड	पारनेर	मरोती बनशी ईधवे
१३८७	अंबड	पारनेर	किशन हिरामन भिसे
१३८८	अंबड	बठाण खू	गजानन पांडुरंग मुळे
१३८९	अंबड	बठाण खू	भगवान कुसराम मुळे
१३९०	अंबड	बठाण खू	बळीराम नामदेव इंगळे
१३९१	अंबड	बठाण खू	पुंडलिक धनाजी मस्के
१३९२	अंबड	बठाण खू	वैजनाथ साहेबराव इंगळे
१३९३	अंबड	बठाण खू	गिताबाई मारुती वीर
१३९४	अंबड	बठाण खू	शोभाबाई भुजंग वीर
१३९५	अंबड	बठाण खू	शिवाजी उखंडाराव वीर
१३९६	अंबड	बठाण खू	संपत भिकाजी वीर
१३९७	अंबड	बठाण खू	सुदर्शन अर्जुन इंगळे
१३९८	अंबड	बठाण खू	भगवान उत्तमराव इंगळे
१३९९	अंबड	बठाण खू	गोपीचंद नामदेव मुळे
१४००	अंबड	बठाण खू	विठ्ठल अंबादास शेळके
१४०१	अंबड	बठाण खू	गोपीचंद भाऊसाहेब मस्के
१४०२	अंबड	बठाण खू	निवृत्ती अंबादास शेळके
१४०३	अंबड	बठाण खू	सर्जेराव भिकाजी वीर
१४०४	अंबड	बठाण खू	कृष्णा रामा वीर
१४०५	अंबड	बठाण खू	सुरेश पुंडलिक वीर
१४०६	अंबड	बठाण खू	दत्त शेषराव भालेकर

१४०७	अंबड	बठाण खू	बद्रीनाथ बाबासाहेब वीर
१४०८	अंबड	बठाण खू	तुळशीराम एकनाथ मस्के
१४०९	अंबड	बठाण खू	गणेश नारायण मुळे
१४१०	अंबड	बठाण खू	नामदेव साहेबराव इंगळे
१४११	अंबड	बठाण खू	तुकाराम नामदेव इंगळे
१४१२	अंबड	बठाण खू	विष्णू उत्तमराव वीर
१४१३	अंबड	बठाण खू	नंदकीशोर साळूबा भालेकर
१४१४	अंबड	बठाण खू	विमल आशोक विर
१४१५	अंबड	बठाण खू	भागवत रावसाहेब विर
१४१६	अंबड	बठाण खू	बळीराम शेषराव भालेकर
१४१७	अंबड	बठाण खू	सूरेश भिकाजी म्हस्के
१४१८	अंबड	बठाण खू	तूकाराम पांडूरग मूळे
१४१९	अंबड	बठाण खू	सुंदर आसाराम विर
१४२०	अंबड	बठाण खू	कैशल्याबाई कूसाराम मूळे
१४२१	अंबड	बठाण खू	ज्ञानेश्वर पांडूरग मूळे
१४२२	अंबड	बठाण खू	सर्जेराव ज्ञानदेव इंगळे
१४२३	अंबड	बठाण खू	गणेश दत्त सातपूते
१४२४	अंबड	बठाण खू	बाबासाहेब दंशरथ मूळे
१४२५	अंबड	बठाण खू	प्रल्हाद वामनराव कावळे
१४२६	अंबड	बठाण खू	रामेश्वर धोडीराम म्हस्के
१४२७	अंबड	बठाण खू	दशरथ दत्त सातपूते
१४२८	अंबड	बठाण खू	कृष्णा राणूजी विर
१४२९	अंबड	बठाण खू	भाउसाहेब राणूजी विर
१४३०	अंबड	बठाण खू	कैतीक सटवाजी विर
१४३१	अंबड	बनगांव	गणेश तुळशीराम धारे
१४३२	अंबड	बनगांव	अहिल्याबाई मच्छिंद्र धारे
१४३३	अंबड	बनटाकळी	सुरज सुदाम मैद
१४३४	अंबड	बनटाकळी	रघुनाथ आसाराम मैद
१४३५	अंबड	बनटाकळी	कृष्णा लक्ष्मण भोंडे
१४३६	अंबड	बनटाकळी	दत्ता संभाजी मैद
१४३७	अंबड	बनटाकळी	ज्ञानेश्वर निवृत्ती मैद
१४३८	अंबड	बनटाकळी	श्रीहरी बबन मैद
१४३९	अंबड	बनटाकळी	सुभाष आसाराम मैद
१४४०	अंबड	बनटाकळी	परमेश्वर भगवान मैद
१४४१	अंबड	बनटाकळी	लक्ष्मीबाई भगवान मैद
१४४२	अंबड	बनटाकळी	प्रभू गिज्ञानदेव मौदं
१४४३	अंबड	बनटाकळी	शरद मारोती मैद
१४४४	अंबड	बोरी	भाऊ दिगुअप्पा पीरनाईक

१४४५	अंबड	बोरी	मनकरना सोपान लोहकरे
१४४६	अंबड	बोरी	सोमीनाथ कारभारी कोल्हे
१४४७	अंबड	बोरी	सुभाष डीगंबर पीरनाईक
१४४८	अंबड	बोरी	विठ्ठल दिगंबर पीरनाईक
१४४९	अंबड	बोरी	सचिन महादू डोईजड
१४५०	अंबड	बोरी	नामदेव देवराव लोहकरे
१४५१	अंबड	बोरी	उद्धव देवराव लोहकरे
१४५२	अंबड	बोरी	चांगदेव कारभारी कोल्हे
१४५३	अंबड	बोरी	विकास दत्तात्रय लोहकरे
१४५४	अंबड	बोरी	तुकाराम चिमाजी डोईजड
१४५५	अंबड	भालगांव	शंकर रमेश काळे
१४५६	अंबड	भालगांव	रामदास तुळशीराम काळे
१४५७	अंबड	भालगांव	शिवाजी रमेश काळे
१४५८	अंबड	भालगांव	ऋषिकेश हनुमान इंगळे
१४५९	अंबड	भालगांव	नाथा दगडू जऱ्हाड
१४६०	अंबड	भालगांव	जिजाबाई रामा भाकरे
१४६१	अंबड	भालगांव	रामेश्वर परमेश्वर जऱ्हाड
१४६२	अंबड	भालगांव	रामा लक्ष्मण इंगळे
१४६३	अंबड	भालगांव	किसान विश्वनाथ मिसाळ
१४६४	अंबड	भालगांव	सोपान रामा भाकरे
१४६५	अंबड	भालगांव	इंदुबाई सालुजी आलने
१४६६	अंबड	भालगांव	दिनेश बाबुराव खंडागळे
१४६७	अंबड	भालगांव	गयाबाई बाबुराव खंडागळे
१४६८	अंबड	भालगांव	गणेश बाबुराव खंडागळे
१४६९	अंबड	भालगांव	गोविंद गणपत इंगळे
१४७०	अंबड	भालगांव	रेणुका रमेश आळणे
१४७१	अंबड	भालगांव	रामदास तुळशीराम काळे
१४७२	अंबड	भालगांव	अनिता बंडू आळणे
१४७३	अंबड	भालगांव	सुभाष जगन्नाथ जऱ्हाड
१४७४	अंबड	भालगांव	रंगनाथ लक्ष्मण भाकरे
१४७५	अंबड	भालगांव	परमेश्वर तुकाराम खंडागळे
१४७६	अंबड	भालगांव	बबन रामा इंगळे
१४७७	अंबड	भालगांव	सोमित्र भीमराव इंगळे
१४७८	अंबड	भालगांव	नारायण लक्ष्मण भाकरे
१४७९	अंबड	भालगांव	लहू नारायण इंगळे
१४८०	अंबड	भालगांव	अंकुश नारायण इंगळे
१४८१	अंबड	भालगांव	गणेश लोभाजी भाकरे
१४८२	अंबड	भालगांव	अमोल परमेश्वर खंडागळे

१४८३	अंबड	भालगांव	दत्तात्रय एकनाथ इंगळे
१४८४	अंबड	भालगांव	ज्ञानेश्वर रामा भाकरे
१४८५	अंबड	भालगांव	रमेश बाजीराव काळे
१४८६	अंबड	भालगांव	अशोक देविदास इंगळे
१४८७	अंबड	भालगांव	सिद्धेश्वर रमेश काळे
१४८८	अंबड	भालगांव	शिवाजी रमेश काळे
१४८९	अंबड	भालगांव	बाळू परमेश्वर ज-हाड
१४९०	अंबड	भालगांव	चत्रभुज लक्षमण इंगळे
१४९१	अंबड	भालगांव	राहीबाई लक्षण इंगळे
१४९२	अंबड	भालगांव	मसू आसाराम खंडागळे
१४९३	अंबड	भालगांव	तुळशीराम बाजीराव काळे
१४९४	अंबड	भालगांव	सोमनाथ प्रभाकर इंगळे
१४९५	अंबड	भालगांव	प्रभाकर एकनाथ इंगळे
१४९६	अंबड	भालगांव	भगवान रेवनाथ खंडागळे
१४९७	अंबड	भालगांव	पुंजाराम धोंडीबा खंडागळे
१४९८	अंबड	भालगांव	रेवनाथ धोंडीबा खंडागळे
१४९९	अंबड	भालगांव	विष्णू रेवनाथ खंडागळे
१५००	अंबड	भिवडीबोडखा	भाउसाहेब भिमराव मूंजाळ
१५०१	अंबड	भिवडीबोडखा	पाटीलबा सखाराम मूंजाळ
१५०२	अंबड	भिवडीबोडखा	संगिता मूक्ताराम जाधव
१५०३	अंबड	भिवडीबोडखा	राजू सोनाजी नेमटे
१५०४	अंबड	भिवडीबोडखा	बळीराम भानूदास बघाटे
१५०५	अंबड	भिवडीबोडखा	नवनाथ तूकाराम मूंजाळ
१५०६	अंबड	भिवडीबोडखा	कूष्णा जार्नाधन जाधव
१५०७	अंबड	भिवडीबोडखा	विशाल गिरजाजी मूंजाळ
१५०८	अंबड	भिवडीबोडखा	गणेश देवराव मूंजाळ
१५०९	अंबड	भिवडीबोडखा	अनिकेत भिमराव बघाटे
१५१०	अंबड	भिवडीबोडखा	मंगलबाई बाबुराव नेमटे
१५११	अंबड	भिवडीबोडखा	राधाकिसन कथा राव मूंजाळ
१५१२	अंबड	भिवडीबोडखा	संतोष रामनाथ गुंजाळ
१५१३	अंबड	भिवडीबोडखा	गणेश मारुती जाधव
१५१४	अंबड	भिवडीबोडखा	राम सखाराम गुंजाळ
१५१५	अंबड	भिवडीबोडखा	भुजंग जनार्दन जाधव
१५१६	अंबड	भिवडीबोडखा	शरद भागचंद मूंजाळ
१५१७	अंबड	भिवडीबोडखा	शरद मारुती जाधव
१५१८	अंबड	भिवडीबोडखा	रामेश्वर कान्होजी मूंजाळ
१५१९	अंबड	भिवडीबोडखा	लक्ष्मण कानोजी मूंजाळ
१५२०	अंबड	भिवडीबोडखा	राम यशवंत जाधव

१५२१	अंबड	भिवडीबोडखा	लक्ष्मण ज्ञानदेव गुंजाळ
१५२२	अंबड	भिवडीबोडखा	विलास अंजिराम मुंजाळ
१५२३	अंबड	भिवडीबोडखा	सचिन धुराजी मुंजाळ
१५२४	अंबड	भिवडीबोडखा	ऋषिकेश विष्णू मुंजाळ
१५२५	अंबड	भिवडीबोडखा	नामदेव शामराव मुंजाळ
१५२६	अंबड	भिवडीबोडखा	रामेश्वर शामराव मुंजाळ
१५२७	अंबड	भिवडीबोडखा	एकनाथ मारुती उदेवाल
१५२८	अंबड	भिवडीबोडखा	अक्षय कृष्णा मुंजाळ
१५२९	अंबड	भिवडीबोडखा	सुबद्रा बबन मुंजाळ
१५३०	अंबड	मठपिपळगांव	विकास देविदास वाल्हेकर
१५३१	अंबड	मठपिपळगांव	आकाश आत्माराम मदनर
१५३२	अंबड	मठपिपळगांव	संतोष शामराव थोडेकर
१५३३	अंबड	मठपिपळगांव	कृष्णा एकनाथ माने
१५३४	अंबड	मठपिपळगांव	राजू नारायण खेकडे
१५३५	अंबड	मठपिपळगांव	सूदाम सूर्यभान खेकडे
१५३६	अंबड	मठपिपळगांव	हरी शंकर खेकडे
१५३७	अंबड	मठपिपळगांव	साहेबराव नारायण खेकडे
१५३८	अंबड	मठपिपळगांव	उत्तम गणपत टेकूळे
१५३९	अंबड	मठपिपळगांव	खंडू शेषराव खूने
१५४०	अंबड	मठपिपळगांव	छाया रमेश पेरे
१५४१	अंबड	मठपिपळगांव	काकासाहेब आसाराम चोरमारे
१५४२	अंबड	मठपिपळगांव	गंगाराम आसाराम चोरमारे
१५४३	अंबड	मठपिपळगांव	नंदू आसाराम चोरमारे
१५४४	अंबड	मठपिपळगांव	रविंद्र लक्ष्मण काळे
१५४५	अंबड	मठपिपळगांव	ठकूबाई भिवसेन माने
१५४६	अंबड	मठपिपळगांव	आमोल एकनाथ खेकडे
१५४७	अंबड	मठपिपळगांव	मदन सूर्यभान खेकडे
१५४८	अंबड	मठपिपळगांव	सूमनबाई रामेश्वर लोनकर
१५४९	अंबड	मठपिपळगांव	राजाराम आसाराम चोरमारे
१५५०	अंबड	मठपिपळगांव	रमेश रामभाउ खेकडे
१५५१	अंबड	मठपिपळगांव	रामेश्वर त्रयंबक खेकडे
१५५२	अंबड	मठपिपळगांव	विठठल पांडूरंग खेकडे
१५५३	अंबड	मठपिपळगांव	सत्यभामा भारत घुंगरे
१५५४	अंबड	मठपिपळगांव	माधव शामराव बेपाळे
१५५५	अंबड	मठपिपळगांव	प्रभाकर धुराजी खेकडे
१५५६	अंबड	मठपिपळगांव	मनोहर गोकूळ गेंदे
१५५७	अंबड	मठपिपळगांव	दामू जिजा खेकडे
१५५८	अंबड	मठपिपळगांव	गूलाब सखाराम सिरगीरे

१५५९	अंबड	मठपिंपळगांव	जनाबाई गूलाब काळे
१५६०	अंबड	मठपिंपळगांव	बळीराम एकनाथ माने
१५६१	अंबड	मठपिंपळगांव	पंडीत गंगाराम मदनूरे
१५६२	अंबड	मठपिंपळगांव	तूळशीराम दशरथ खेकडे
१५६३	अंबड	मठपिंपळगांव	आकाश हारीचंद्र खेकडे
१५६४	अंबड	मठपिंपळगांव	अविनाश रमेश मदनूरे
१५६५	अंबड	मठपिंपळगांव	परमेश्वर बाबासाहेब मदनूरे
१५६६	अंबड	मळ्याचीवाडी	विजय जगन्नाथ जाधव
१५६७	अंबड	मळ्याचीवाडी	गणेश कान्होजी बोंबले
१५६८	अंबड	मळ्याचीवाडी	साहेबराव मारोती शिंदे
१५६९	अंबड	मळ्याचीवाडी	भीमराव बाबुराव शिंदे
१५७०	अंबड	मार्डी	सचिन बबन भोजने
१५७१	अंबड	मार्डी	सतीश बाबासाहेब बकाल
१५७२	अंबड	मार्डी	भालचंद्र लक्ष्मणराव भोजने
१५७३	अंबड	मार्डी	नवनाथ दामोदर बकाल
१५७४	अंबड	मार्डी	संदिपान पंढरीनाथ मुंजाळ
१५७५	अंबड	मार्डी	भगवान सुभाष गायकवाड
१५७६	अंबड	मार्डी	किशोर रंगनाथ गायकवाड
१५७७	अंबड	मार्डी	माउली नारायण मूजाळ
१५७८	अंबड	मार्डी	राहूल ज्ञानेश्वर मूजाळ
१५७९	अंबड	मार्डी	गणेश मच्छिंद्र बकाल
१५८०	अंबड	मार्डी	शंकर विष्णू तारडे
१५८१	अंबड	मार्डी	विजय विष्णू तारडे
१५८२	अंबड	मार्डी	सुमन बाबासाहेब मुंजाळ
१५८३	अंबड	मार्डी	गोरखनाथ गहीनाजी बकाल
१५८४	अंबड	मार्डी	संदीप जन्धन वैद्य
१५८५	अंबड	मार्डी	गंगासागर प्रभू गायकवाड
१५८६	अंबड	मार्डी	भिकाजी लक्ष्मण भोजने
१५८७	अंबड	मार्डी	सुनीता भागचंद भोजने
१५८८	अंबड	मार्डी	दिगंबर जनार्धन तारडे
१५८९	अंबड	मार्डी	भाऊसाहेब जनार्धन वैद्य
१५९०	अंबड	मार्डी	जनाबाई शिवाजी भोजने
१५९१	अंबड	मार्डी	मच्छिंद्र गहीनाजी बकाल
१५९२	अंबड	मार्डी	रेणुका हनुमान मुंजाळ
१५९३	अंबड	रोहीलागड	दत्ता बाबुराव वैद्य
१५९४	अंबड	रोहीलागड	गणेश निवृत्ती जाधव
१५९५	अंबड	रोहीलागड	कृष्णा सिताराम भोजने
१५९६	अंबड	रोहीलागड	बद्री नारायण वैद्य

१५९७	अंबड	रोहीलागड	संतोष कन्हैयालाल वैद्य
१५९८	अंबड	रोहीलागड	पाराजी पांडुरंग पांढरे
१५९९	अंबड	रोहीलागड	अमोल भाऊसाहेब खंडागळे
१६००	अंबड	रोहीलागड	तुळजीराम मनोहर पांढरे
१६०१	अंबड	रोहीलागड	पुंजाराम कचरू ढोले
१६०२	अंबड	रोहीलागड	उद्धव कृष्णा वैद्य
१६०३	अंबड	रोहीलागड	ज्ञानेश्वर देमाजी ढोले
१६०४	अंबड	रोहीलागड	शुभम बाबासाहेब वैद्य
१६०५	अंबड	रोहीलागड	विलास निवृत्ती वैद्य
१६०६	अंबड	रोहीलागड	भारत सर्जेराव वैद्य
१६०७	अंबड	रोहीलागड	अन्जीत तुळशीराम वैद्य
१६०८	अंबड	रोहीलागड	परमेश्वर हरिदास वैद्य
१६०९	अंबड	रोहीलागड	रामेश्वर हरिदास वैद्य
१६१०	अंबड	रोहीलागड	शिवाजी नारायण वैद्य
१६११	अंबड	रोहीलागड	राहुल लक्ष्मण वैद्य
१६१२	अंबड	रोहीलागड	विकास दत्तात्रय पांढरे
१६१३	अंबड	रोहीलागड	विनोद रंगनाथ वैद्य
१६१४	अंबड	रोहीलागड	शाम शिवनाथ वैद्य
१६१५	अंबड	रोहीलागड	दादासाहेब संपत जाधव
१६१६	अंबड	रोहीलागड	बालाजी विष्णू वैद्य
१६१७	अंबड	रोहीलागड	अनुजा गणेश कुंडकर
१६१८	अंबड	रोहीलागड	जयराम नामदेव ताडें
१६१९	अंबड	रोहीलागड	सुरेश नामदेव ताडें
१६२०	अंबड	रोहीलागड	विठ्ठल भीमराव जाधव
१६२१	अंबड	रोहीलागड	गंगाधर बाप्पुराव भोजने
१६२२	अंबड	रोहीलागड	कृष्णा सखाराम पांढरे
१६२३	अंबड	रोहीलागड	प्रल्हाद किसान जाधव
१६२४	अंबड	रोहीलागड	दिलीप अर्जुन वैद्य
१६२५	अंबड	रोहीलागड	महेश पांडुरंग वैद्य
१६२६	अंबड	रोहीलागड	सीताराम रामकिसन वैद्य
१६२७	अंबड	रोहीलागड	मनोज सीताराम भोजने
१६२८	अंबड	लोणारभायगांव	नारायण प्रल्हाद भोजने
१६२९	अंबड	लोणारभायगांव	तूळसाबाई शिवनाथ दिवटे
१६३०	अंबड	लोणारभायगांव	सत्यजित तारक बोंबले
१६३१	अंबड	लोणारभायगांव	प्रविण गोविंद वेदय
१६३२	अंबड	लोणारभायगांव	भाउसाहेब पाराजी जाधव
१६३३	अंबड	लोणारभायगांव	गणेश विठ्ठल भोजने
१६३४	अंबड	लोणारभायगांव	देविदास गणेश जाधव

१६३५	अंबड	लोणारभायगांव	आकाश अशोक जाधव
१६३६	अंबड	लोणारभायगांव	अंकुश शेवंतराव वैदय
१६३७	अंबड	लोणारभायगांव	लक्ष्मण रामा वैदय
१६३८	अंबड	लोणारभायगांव	अशोक अंबादास भोजने
१६३९	अंबड	लोणारभायगांव	संदीप रंनछोड भोजने
१६४०	अंबड	लोणारभायगांव	लक्ष्मण निवत्ती मूंजाळ
१६४१	अंबड	लोणारभायगांव	आसराबाई किशोर जाधव
१६४२	अंबड	लोणारभायगांव	ऋषिकेश प्रल्हाद जाधव
१६४३	अंबड	लोणारभायगांव	शिवनाथ हरीभाउ नेमाने
१६४४	अंबड	लोणारभायगांव	नाना हरीचंद्र बोंबले
१६४५	अंबड	लोणारभायगांव	दगडू आनंदराव वैदय
१६४६	अंबड	लोणारभायगांव	सूभाष आनंदराव वैदय
१६४७	अंबड	लोणारभायगांव	सिता रामनाथ जाधव
१६४८	अंबड	लोणारभायगांव	छाया दिपक जाधव
१६४९	अंबड	लोणारभायगांव	कूसूम राहूल जाधव
१६५०	अंबड	लोणारभायगांव	हरीदास पाराजी बोंबले
१६५१	अंबड	लोणारभायगांव	सिताराम नन्हाजी जाधव
१६५२	अंबड	लोणारभायगांव	गणेश रावसाहेब कोरडे
१६५३	अंबड	लोणारभायगांव	विशाल संतोष जाधव
१६५४	अंबड	लोणारभायगांव	योगेश्वर नाथा जाधव
१६५५	अंबड	लोणारभायगांव	अंकुश नाथा जाधव
१६५६	अंबड	लोणारभायगांव	संदीप नाथा जाधव
१६५७	अंबड	लोणारभायगांव	स्वाती राम पांढरे
१६५८	अंबड	लोणारभायगांव	काशीनाथ प्रल्हाद जाधव
१६५९	अंबड	लोणारभायगांव	पिराजी मारोतीराव जाधव
१६६०	अंबड	लोणारभायगांव	लक्ष्मण मारोतराव जाधव
१६६१	अंबड	लोणारभायगांव	संदीप काकासाहेब कोरडे
१६६२	अंबड	लोणारभायगांव	संतोष विष्णू मूंजाळ
१६६३	अंबड	लोणारभायगांव	सावित्राबाई रघूनाथ बोंबले
१६६४	अंबड	लोणारभायगांव	भगवान सत्यभान भोजने
१६६५	अंबड	लोणारभायगांव	अदित्य साईनाथ बोंबले
१६६६	अंबड	लोणारभायगांव	नारायण विठ्ठल जाधव
१६६७	अंबड	लोणारभायगांव	अंकुश दामोधर पांढरे
१६६८	अंबड	लोणारभायगांव	ज्ञानेश्वर विठ्ठला जाधव
१६६९	अंबड	लोणारभायगांव	कावेरी लहू पांढरे
१६७०	अंबड	लोणारभायगांव	लहू दामोधर पांढरे
१६७१	अंबड	लोणारभायगांव	नामदेव तान्हाजी जाधव
१६७२	अंबड	वडीलासूरा	द्वारकाबाई बाबुराव खरात

१६७३	अंबड	वडीलासूरा	रामेश्वर बाबुराव खरात
१६७४	अंबड	वडीलासूरा	योगिता भगवान खरात
१६७५	अंबड	वडीलासूरा	लक्ष्मण नाथा खरात
१६७६	अंबड	वडीलासूरा	छबुबाई शेषराव पांगरे
१६७७	अंबड	वडीलासूरा	साधना राजेश गुरव
१६७८	अंबड	वडीलासूरा	श्रीराम आसमान खरात
१६७९	अंबड	वडीलासूरा	राजेंद्र भानुदास शिंदे
१६८०	अंबड	वडीलासूरा	विष्णू सुदाम भिसे
१६८१	अंबड	वडीलासूरा	प्रतीक्षा विकास खरात
१६८२	अंबड	वडीलासूरा	भगवान बाबासाहेब भिसे
१६८३	अंबड	वडीलासूरा	काशिनाथ शंकरराव भिसे
१६८४	अंबड	वडीलासूरा	कृष्णा तुकाराम अबुज
१६८५	अंबड	वडीलासूरा	भाऊसाहेब उद्धव रोडगे
१६८६	अंबड	वडीलासूरा	अर्जुन भीमराव भिसे
१६८७	अंबड	वडीलासूरा	कैलास भीमराव भिसे
१६८८	अंबड	वडीलासूरा	जितेंद्र विष्णू खरात
१६८९	अंबड	वडीलासूरा	अश्विनी लहू भवर
१६९०	अंबड	वडीलासूरा	उद्धव तुळशीराम रोडगे
१६९१	अंबड	वडीलासूरा	वंदना ठकुलाल कोरडे
१६९२	अंबड	वडीलासूरा	बाबुराव नाथा खरात
१६९३	अंबड	वडीलासूरा	भगवान तुकाराम अबुज
१६९४	अंबड	वडीलासूरा	नंदा संतोष भिसे
१६९५	अंबड	वडीलासूरा	विकास श्रीधर पांगरे
१६९६	अंबड	वडीलासूरा	अशोक एकनाथ भिसे
१६९७	अंबड	वडीलासूरा	गंगाधर दगडू भोडवे
१६९८	अंबड	वडीलासूरा	ज्ञानेश्वर गोवर्धन पांगरे
१६९९	अंबड	वडीलासूरा	संतोष पांडुरंग खरात
१७००	अंबड	वडीलासूरा	इंदू रामेश्वर खरात
१७०१	अंबड	वडीलासूरा	सुभाष भास्कर पांगरे
१७०२	अंबड	वडीलासूरा	उज्वला गोवर्धन पांगरे
१७०३	अंबड	वडीलासूरा	आशा देवी बाबुराव पांगरे
१७०४	अंबड	वडीलासूरा	प्रकाश प्रभाकर पांगरे
१७०५	अंबड	वडीलासूरा	गणेश रमेश रोडगे
१७०६	अंबड	वडीलासूरा	अशोक शिवाजी पांगरे
१७०७	अंबड	वडीलासूरा	विष्णू सोनाजी रोडे
१७०८	अंबड	वडीलासूरा	आबासाहेब गुलाबराव पांगरे
१७०९	अंबड	वडीलासूरा	गणेश आप्पासाहेब कोरडे
१७१०	अंबड	वडीलासूरा	प्रकाश एकनाथराव भिसे

१७११	अंबड	वडीलासूरा	अण्णासाहेब दौलत खरात
१७१२	अंबड	वडीलासूरा	आकाश प्रभाकर पांगरे
१७१३	अंबड	वडीलासूरा	शीला भाऊसाहेब पांगरे
१७१४	अंबड	वडीलासूरा	कृष्णा बाबासाहेब भिसे
१७१५	अंबड	वडीलासूरा	सुरेश आसाराम आबुज
१७१६	अंबड	वडीलासूरा	भागवत राधाकिसन पांगरे
१७१७	अंबड	वडीलासूरा	सर्जेराव रामभाऊ पाचे
१७१८	अंबड	वडीलासूरा	अंकुश पांडुरंग खरात
१७१९	अंबड	वडीलासूरा	भास्कर शामराव पांगरे
१७२०	अंबड	वडीलासूरा	ललिता गणेश रोडे
१७२१	अंबड	वडीलासूरा	शेवताबाई दिनकर लव्हाळे
१७२२	अंबड	वडीलासूरा	संपत भानूदास भिसे
१७२३	अंबड	वडीलासूरा	विकास प्रभाकर पांजगे
१७२४	अंबड	वडीलासूरा	दादासाहेब उत्तमराव पांगरे
१७२५	अंबड	वडीलासूरा	विष्णू पंडीतराव खरात
१७२६	अंबड	वडीलासूरा	मारूती रंगनाथ खरात
१७२७	अंबड	वडीलासूरा	वाल्मीक गुलाबराव पांगरे
१७२८	अंबड	वडीलासूरा	अशोक काशिनाथ बनसोडे
१७२९	अंबड	वडीलासूरा	रावासाहेब होनाजी रोडे
१७३०	अंबड	वडीलासूरा	स्वपनिल रावासाहेब रोडे
१७३१	अंबड	वडीलासूरा	मधूकर दादाराव खरात
१७३२	अंबड	वडीलासूरा	सतिश राधाकिसन पांगरे
१७३३	अंबड	शेवगा	शिवाजी गजानन शेळके
१७३४	अंबड	शेवगा	कान्होबा विठ्ठल सरोडे
१७३५	अंबड	शेवगा	चंद्रकांत विठ्ठल पवार
१७३६	अंबड	शेवगा	बाबुरावअंबादास शेळके
१७३७	अंबड	शेवगा	रवी पांडुरंग शेळके
१७३८	अंबड	शेवगा	मनोहर त्रिंबक गाढे
१७३९	अंबड	शेवगा	शंकर शिवाजी बारहाते
१७४०	अंबड	शेवगा	सुरेश प्रल्हाद गाढे
१७४१	अंबड	शेवगा	त्रिंबक अहिल्याजी गाढे
१७४२	अंबड	शेवगा	इंद्रनाथ केशव शेळके
१७४३	अंबड	शेवगा	शरद बाबुराव पवार
१७४४	अंबड	शेवगा	ज्ञानेश्वर विठ्ठल काळे
१७४५	अंबड	शेवगा	दीपक चंद्रकांत पवार
१७४६	अंबड	शेवगा	रामकृष्ण देविदास तळपे
१७४७	अंबड	शेवगा	शेषनारायण बाबुराव पवार
१७४८	अंबड	शेवगा	सैनाजी सर्जेराव तळपे

१७४९	अंबड	शेवगा	कृष्णा भागवत नाईक
१७५०	अंबड	शेवगा	हरिभाऊ बाबुराव गिर्हे
१७५१	अंबड	शेवगा	महादू विश्वनाथ गाढे
१७५२	अंबड	शेवगा	प्रल्हाद केरुबा भिसे
१७५३	अंबड	शेवगा	विठ्ठल रामभाऊ काळे
१७५४	अंबड	शेवगा	अंकुश एकनाथ गावडे
१७५५	अंबड	शेवगा	रामनाथ सोमनाथ पवार
१७५६	अंबड	शेवगा	दिनेश पंढरीनाथ गावडे
१७५७	अंबड	शेवगा	उद्धव विश्वनाथ गाढे
१७५८	अंबड	शेवगा	मधुकर लक्ष्मण शेळके
१७५९	अंबड	शेवगा	शारदा विष्णू नाईक
१७६०	अंबड	शेवगा	विठ्ठल महादू गाढे
१७६१	अंबड	शेवगा	दत्ता नाथा गावडे
१७६२	अंबड	शेवगा	दत्ता भगवान भिसे
१७६३	अंबड	शेवगा	भाऊसाहेब बाबासाहेब बारहाते
१७६४	अंबड	शेवगा	नवनाथ चांगदेव गाढे
१७६५	अंबड	शेवगा	अशोक गजोबा शेळके
१७६६	अंबड	शेवगा	शेषनारायण सुभाष तळपे
१७६७	अंबड	शिरनेर	सविता काशिनाथ पेदे
१७६८	अंबड	शिरनेर	अजय रंगनाथ गायके
१७६९	अंबड	शिरनेर	भिमा गोपिचंद मंडलिक
१७७०	अंबड	शिरनेर	सविता नवनाथ वाघमोडे
१७७१	अंबड	शिरनेर	उषा गजानन वैद्य
१७७२	अंबड	शिरनेर	कृष्णा सुरेश डाखूरकर
१७७३	अंबड	शिरनेर	यशोद बन्सी शिंदे
१७७४	अंबड	शिरनेर	कोमल गैरव वैध
१७७५	अंबड	शिरनेर	अमोल भरत गायके
१७७६	अंबड	शिरनेर	कैलासा धूराजी शेळके
१७७७	अंबड	शिरनेर	एकनाथ पराजी गायके
१७७८	अंबड	शिरनेर	सखाराम यादवराव इंदुरे
१७७९	अंबड	शिरनेर	संभाजी राणु मंडलिक
१७८०	अंबड	शिरनेर	अरुण विठोबा मंडलिक
१७८१	अंबड	शिरनेर	एकनाथ रामनाथ भोजणे
१७८२	अंबड	शिरनेर	रेणुका संदीप मंडलिक
१७८३	अंबड	शिरनेर	विजय प्रल्हाद गायके
१७८४	अंबड	शिरनेर	रामप्रसाद लिंबाजी वेराळ
१७८५	अंबड	शिरनेर	कैलास काशीनाथ जाधव
१७८६	अंबड	शिरनेर	गजानन विष्णु मंडलिक

१७८७	अंबड	शिरनेर	तुकाराम दुराजी घुगरे
१७८८	अंबड	शिरनेर	अरुण सत्यभान वैदय
१७८९	अंबड	शिरनेर	हरीचंद्र रामनाथ जाधव
१७९०	अंबड	शिरनेर	अशोक गणेश भोजणे
१७९१	अंबड	शिरनेर	वैभव रखमाजी वैदय
१७९२	अंबड	शिरनेर	जगन्नाथ लिंबाजी वैराळ
१७९३	अंबड	शिरनेर	ताराचंद रेवनाथ जाधव
१७९४	अंबड	शिरनेर	कर्णराज काशिनाथ गायके
१७९५	अंबड	शिरनेर	देवेद्रं कैलास गायके
१७९६	अंबड	शिरनेर	योगेश विठठल गायके
१७९७	अंबड	शिरनेर	बाळासाहेब लक्ष्मण जाधव
१७९८	अंबड	शिरनेर	संतोष देविदास इंदुरे
१७९९	अंबड	शिरनेर	धर्मराज भागचंद गायके
१८००	अंबड	शिरनेर	अशोक गहनाजी वैदय
१८०१	अंबड	शिरनेर	अमोल कोंडीबा जाधव
१८०२	अंबड	शिरनेर	किशोर शिवनाथ घुगरे
१८०३	अंबड	शिरनेर	तारामती ज्ञानेश्वर मंडलिक
१८०४	अंबड	शिरनेर	देविदास भानुदास मंडलिक
१८०५	अंबड	शिरनेर	अंकुश दशरथ दिवटे
१८०६	अंबड	शिरनेर	अर्जुन मच्छिंद्र वैदय
१८०७	अंबड	शिरनेर	अविनाथ अंकुश भोजणे
१८०८	अंबड	शिरनेर	एकनाथ मुक्ताराम गायके
१८०९	अंबड	शिरनेर	भिमराव नाथा मंडलिक
१८१०	अंबड	शिरनेर	शिवाजी गहनाजी वैदय
१८११	अंबड	शिरनेर	भिमराव भागचंद वैराळ
१८१२	अंबड	शिरनेर	सत्यभान पुंजाराम वैराळ
१८१३	अंबड	शिरनेर	गणेश पाटीलबा मंडलिक
१८१४	अंबड	शिरनेर	नामदेव आश्रुबा वैराळ
१८१५	अंबड	शिरनेर	भागवत आसाराम जाधव
१८१६	अंबड	शिरनेर	लक्ष्मी आत्माराम गायके
१८१७	अंबड	शिरनेर	ईश्वर सखाराम भोजणे
१८१८	अंबड	शिरनेर	लक्ष्मण रावसाहेब गायके
१८१९	अंबड	शिरनेर	संताराम उमाजी मंडलिक
१८२०	अंबड	शिरनेर	बाबासाहेब नेहाजी गायके
१८२१	अंबड	शिरनेर	भगवान आश्रुबा जाधव
१८२२	अंबड	शिरनेर	शांताबाई अर्जुन गायके
१८२३	अंबड	शिरनेर	भगवान मारोती गायके
१८२४	अंबड	शिरनेर	चिमाजी बाबुराव वैराळ

१८२५	अंबड	शिरनेर	शिवाजी तुकाराम भोजणे
१८२६	अंबड	शिरनेर	मिरा अरुण वैदय
१८२७	अंबड	शिरनेर	सुखदेव सुर्यभान भोजणे
१८२८	अंबड	शिरनेर	अशोक मैनाजी गायके
१८२९	अंबड	शिरनेर	लक्ष्मण भारत गायके
१८३०	अंबड	शिरनेर	विलास नामदेव गायके
१८३१	अंबड	शिरनेर	ताराचंद देविदास इंदुरे
१८३२	अंबड	शिरनेर	बाबासाहेब शंकरराव गायके
१८३३	अंबड	शिरनेर	शंकर दामोधर वैदय
१८३४	अंबड	शिरनेर	दत्तात्रय परसराम गायके
१८३५	अंबड	शिरनेर	भगवान शहादेव वैदय
१८३६	अंबड	शिरनेर	कोंडीबा पंडीतराव गायके
१८३७	अंबड	शिरनेर	शिवचरण चत्रभुज घुगरे
१८३८	अंबड	शिरनेर	सुदाम अंकुश मंडलिक
१८३९	अंबड	शिरनेर	पवन विष्णु गायके
१८४०	अंबड	शिरनेर	भरत दगडु घुगरे
१८४१	अंबड	शिरनेर	सखाराम पंडीतराव गायके
१८४२	अंबड	शिरनेर	संजय हरीभाऊ पांढरे
१८४३	अंबड	शिरनेर	कैलास नामदेव गायके
१८४४	अंबड	शिरनेर	उमाजी विठठल वैदय
१८४५	अंबड	शिरनेर	गिताराम गणुजी ठोके
१८४६	अंबड	शिरनेर	रंजीत पिराजी गायके
१८४७	अंबड	शिरनेर	विष्णु राणुजी मंडलिक
१८४८	अंबड	शिरनेर	सखुबाई केदारनाथ गायके
१८४९	अंबड	शिरनेर	दामोधर पुंजाराम वैदय
१८५०	अंबड	शिरनेर	वैजीनाथ अंकुश मंडलिक
१८५१	अंबड	शिरनेर	सुभाष मुरलीधर मंडलिक
१८५२	अंबड	शिरनेर	दत्तु भिवाजी मंडलिक
१८५३	अंबड	शिरनेर	कविता रेवनाथ वाघमोडे
१८५४	अंबड	शिरनेर	लिंबाजी मनाजी गायके
१८५५	अंबड	शिरनेर	सुरेश शिवाजी मंडलिक
१८५६	अंबड	शिरनेर	कैलास शिवाजी घुगरे
१८५७	अंबड	शिरनेर	रामेश्वर रेवनाथ जाधव
१८५८	अंबड	शिरनेर	सोनाजी मुरलीधर पांढरे
१८५९	अंबड	शिरनेर	सुखदेव रावसाहेब गायके
१८६०	अंबड	शिरनेर	काशिनाथ गोपिचंद वैराळ
१८६१	अंबड	शिरनेर	मनोहर शहादेव खंडागळे
१८६२	अंबड	शिरनेर	रघुनाथ ताराचंद मंडलिक

१८६३	अंबड	शिरनेर	संतोष रेवनाथ गायक
१८६४	अंबड	शिरनेर	शहादेव भागचंद वैराळ
१८६५	अंबड	शिरनेर	गजराबाई यमाजी वैराळ
१८६६	अंबड	शिरनेर	सिताबाई विठठल वैदय
१८६७	अंबड	शिरनेर	रामदास बाबुराव इंदुरे
१८६८	अंबड	शिरनेर	शामराव बाबुराव वैराळ
१८६९	अंबड	शिरनेर	विष्णु आबाजी गायके
१८७०	अंबड	शिरनेर	देविदास नेहाजी गायके
१८७१	अंबड	शिरनेर	हरीचंद्र विष्णु मंडलिक
१८७२	अंबड	शिरनेर	भागवत आबाजी गायके
१८७३	अंबड	शिरनेर	नवनाथ विष्णु जाधव
१८७४	अंबड	शिरनेर	बाबासाहेब हरीचंद्र गायके
१८७५	अंबड	शिरनेर	रेणुका रामेश्वर गायके
१८७६	अंबड	शिरनेर	नामदेव एकनाथ वैदय
१८७७	अंबड	शिरनेर	बाबुराव गुणाजी गायके
१८७८	अंबड	शिरनेर	अदीनाथ गमाजी गायके
१८७९	अंबड	शिरनेर	राजेद्र प्रल्हाद गायके
१८८०	अंबड	शिरनेर	रामेश्वर मनाजी गायके
१८८१	अंबड	शिरनेर	सागर गंगाधर गायके
१८८२	अंबड	शिरनेर	कृष्णा प्रल्हाद मंडलिक
१८८३	अंबड	शिरनेर	सरस्वती परसराम वैराळ
१८८४	अंबड	शिरनेर	गणेश विठठल बघाटे
१८८५	अंबड	शिरनेर	प्रदीप शिवनाथ गायके
१८८६	अंबड	शिरनेर	शारदा देवनाथ वैराळ
१८८७	अंबड	शिरनेर	गंगाधर विष्णु गायके
१८८८	अंबड	शिरनेर	हरीचंद्र परसराम गायके
१८८९	अंबड	शिरनेर	शिवराम महादु भोजणे
१८९०	अंबड	शिरनेर	संतोष बाळा पुरी
१८९१	अंबड	शिरनेर	आबाजी भानुदास वैदय
१८९२	अंबड	शिरनेर	अविनाथ काशिनाथ ढोले
१८९३	अंबड	शिरनेर	बाबासाहेब भिमराव गायके
१८९४	अंबड	शिरनेर	कैलास सोनाजी पेदे
१८९५	अंबड	शिरनेर	हरीचंद्र गंगाबिसन इंदुरे
१८९६	अंबड	शिरनेर	लक्ष्मण सर्जेराव गायके
१८९७	अंबड	शिरनेर	रामेश्वर लक्ष्मण वैदय
१८९८	अंबड	शिरनेर	आन्नासाहेब अप्पासाहेब वैराळ
१८९९	अंबड	शिरनेर	शिवाजी रेवनाथ जाधव
१९००	अंबड	शिरनेर	सोमिनाथ दशरथ दिवटे

१९०१	अंबड	शिरनेर	ज्योती विठठल गायके
१९०२	अंबड	शिरनेर	आसाराम वक्ताजी ढोले
१९०३	अंबड	शिरनेर	गोपाळ विठठल गायके
१९०४	अंबड	शिरनेर	सुरज गणेश गायके
१९०५	अंबड	शिरनेर	मुक्ताराम पुंजाराम वैराळ
१९०६	अंबड	शिरनेर	मुक्ताराम किसन बेवले
१९०७	अंबड	शिरनेर	भानुदास पाटीलबा मंडलिक
१९०८	अंबड	शिरनेर	पुंजाराम अंबादास मंडलिक
१९०९	अंबड	शिरनेर	सखाराम रामजी बेवले
१९१०	अंबड	शिरनेर	संदीप पाराजीराव गायके
१९११	अंबड	शिरनेर	गणेश विठठल वैदय
१९१२	अंबड	शिरनेर	बद्रीनाथ शामसुंदर गायके
१९१३	अंबड	शिरनेर	संदीप दामोधर मंडलिक
१९१४	अंबड	शिरनेर	बंडु लक्ष्मण जाधव
१९१५	अंबड	शिरनेर	शुभम शंकर वैदय
१९१६	अंबड	शिरनेर	तान्हाजी काशिनाथ जाधव
१९१७	अंबड	शिरनेर	भगवान मच्छिनाथ वैदय
१९१८	अंबड	शिरनेर	मनोहर सर्जेराव गायके
१९१९	अंबड	शिरनेर	अमोल राम मंडलिक
१९२०	अंबड	शिरनेर	बापुराव मैनाजी गायके
१९२१	अंबड	शिरनेर	इंद्रजित नाथा मंडलिक
१९२२	अंबड	शिरनेर	बाबासाहेब सुभाष गायके
१९२३	अंबड	शिरनेर	सुखदेव लक्ष्मण मंडलिक
१९२४	अंबड	शिरनेर	लक्ष्मण जाणकु गायके
१९२५	अंबड	शिरनेर	रविंद्र सिताराम दिवटे
१९२६	अंबड	शिरनेर	कोंडीबा पुंजाराम वैदय
१९२७	अंबड	शिरनेर	भाऊसाहेब एकनाथ वैदय
१९२८	अंबड	शिरनेर	परसराम किसन बेवले
१९२९	अंबड	शिरनेर	बापुराव मंजीत काकडे
१९३०	अंबड	शिरनेर	लक्ष्मण रामभाऊ ढोले
१९३१	अंबड	शिरनेर	अशोक भाऊसाहेब मंडलिक
१९३२	अंबड	शिरनेर	राजेंद्र रामजी घुगरे
१९३३	अंबड	शिरनेर	संजय विठोबा घुगरे
१९३४	अंबड	शिरनेर	सुनिता भिकाजी भोजणे
१९३५	अंबड	शिरनेर	अरुण नामदेव जाधव
१९३६	अंबड	शिरनेर	कोंडीबा पंडित गायके
१९३७	अंबड	शिरनेर	किशोर प्रल्हाद भोजणे
१९३८	अंबड	शिरनेर	प्रल्हाद आश्रुबा भोजणे

१९३९	अंबड	शिराढोण	तुषार भाऊसाहेब सरोदे
१९४०	अंबड	शिराढोण	नारायण शामराव भोंडे
१९४१	अंबड	शिराढोण	मंदाबाई भाऊसाहेब सरोदे
१९४२	अंबड	शिराढोण	मिराबाई लक्ष्मण भोंडे
१९४३	अंबड	शिराढोण	साईजी बाबुराव भोंडे
१९४४	अंबड	शिराढोण	सोमनाथ भागुजी कोरडे
१९४५	अंबड	शिराढोण	ज्ञानदेव बाबुराव कोरडे
१९४६	अंबड	शिराढोण	दौलत रामनाथ कानोले
१९४७	अंबड	शिराढोण	काकासाहेब रामनाथ कानोले
१९४८	अंबड	शिराढोण	नानाभाऊ रामनाथ कानोले
१९४९	अंबड	शिराढोण	दामोदर श्रीरंग शेळके
१९५०	अंबड	शिराढोण	बाबासाहेब रामनाथ कानोले
१९५१	अंबड	शिराढोण	बाबासाहेब एकनाथ कानुले
१९५२	अंबड	शिराढोण	चंद्रभान कडूबा कोरडे
१९५३	अंबड	शिराढोण	कृष्णा बाबुराव गाडेकर
१९५४	अंबड	शिराढोण	ज्ञानेश्वर साहेबराव जाधव
१९५५	अंबड	शिराढोण	भानुदास शेषराव भोंडे
१९५६	अंबड	शिराढोण	रामराव शेषराव भोंडे
१९५७	अंबड	शिराढोण	सर्जेराव अंबादास कोरडे
१९५८	अंबड	शिराढोण	संतोष ज्ञानदेव डहाके
१९५९	अंबड	शिराढोण	अर्जुन एकनाथ कोरडे
१९६०	अंबड	शिराढोण	दादाराव बापूराव कोरडे
१९६१	अंबड	शिराढोण	नवनाथ अंकुश कोरडे
१९६२	अंबड	शिराढोण	भागिनाथ किसनराव भोंडे
१९६३	अंबड	शिराढोण	श्रीमंत शेषराव भोंडे
१९६४	अंबड	शिराढोण	बळीराम भानदास कोरडे
१९६५	अंबड	शिराढोण	गणेश अंबादास कोरडे
१९६६	अंबड	सोनकर्पिपळगांव	हरिचंद्र संभाजी कावळे
१९६७	अंबड	सोनकर्पिपळगांव	रवींद्र रामनाथ कावळे
१९६८	अंबड	सोनकर्पिपळगांव	श्रीधर संभाजी कावळे
१९६९	अंबड	सोनकर्पिपळगांव	परमेश्वर हरिश्चंद्र कावळे
१९७०	अंबड	सोनकर्पिपळगांव	दीपक किसन कावळे
१९७१	अंबड	सोनकर्पिपळगांव	संभाजी आश्रम जोशी
१९७२	अंबड	सोनकर्पिपळगांव	संदीप परमेश्वर लेंडाळ
१९७३	अंबड	सोनकर्पिपळगांव	नवनाथ अशोक लेंडाळ
१९७४	अंबड	सोनकर्पिपळगांव	बाबासाहेब बापूराव लेंडाळ
१९७५	अंबड	सोनकर्पिपळगांव	कांताबाई बापूराव लेंडाळ
१९७६	अंबड	सोनकर्पिपळगांव	राजू एकनाथ गोल्टे

१९७७	अंबड	सोनकर्पिपळगांव	प्रभाकर त्र्यंबकराव जोशी
१९७८	अंबड	सोनकर्पिपळगांव	अंबादास तुकाराम गायकवाड
१९७९	अंबड	सोनकर्पिपळगांव	बाबासाहेब लक्ष्मण गोलटे
१९८०	अंबड	सोनकर्पिपळगांव	वसंत सखाराम गोलटे
१९८१	अंबड	सोनकर्पिपळगांव	राजू राधाकिसन काकडे
१९८२	अंबड	सोनकर्पिपळगांव	संजय बाबुराव लेंडाळ
१९८३	अंबड	सोनकर्पिपळगांव	सुनील अशोक कावळे
१९८४	अंबड	सोनकर्पिपळगांव	बाबासाहेब श्रीपती जोशी
१९८५	अंबड	सोनकर्पिपळगांव	सुरेश बाबुराव कावळे
१९८६	अंबड	सोनकर्पिपळगांव	दादासाहेब प्रल्हादराव गोलटे
१९८७	अंबड	सोनकर्पिपळगांव	रामेश्वर प्रल्हादराव गोलटे
१९८८	अंबड	सोनकर्पिपळगांव	भगवान कोंडीबा गोलटे
१९८९	अंबड	सोनकर्पिपळगांव	राजेंद्र बबन कावळे
१९९०	अंबड	सोनकर्पिपळगांव	दत्तात्रय दुर्गादास गायकवाड
१९९१	अंबड	सोनकर्पिपळगांव	मीरा बिबिशन पितळे
१९९२	अंबड	सोनकर्पिपळगांव	नारायण सखाराम गायकवाड
१९९३	अंबड	सोनकर्पिपळगांव	श्रीमंत पुंजाराम जोशी
१९९४	अंबड	सोनकर्पिपळगांव	लक्ष्मण कोंडीबा गोलटे
१९९५	अंबड	हरतखेडा	छाया भागवत कोरडे
१९९६	अंबड	हस्तपोखरी	रामेश्वर नवनाथ काळे
१९९७	अंबड	हस्तपोखरी	संजय अशोक वाघ
१९९८	अंबड	हस्तपोखरी	मनीष एकनाथ काळे
१९९९	अंबड	हस्तपोखरी	तुकाराम पुंजाराम काळे
२०००	अंबड	हस्तपोखरी	शिवाजी गोरख काळे
२००१	अंबड	हस्तपोखरी	बाबासाहेब लिंबाजी काळे
२००२	अंबड	हस्तपोखरी	प्रकाश किसनराव कोरडे
२००३	अंबड	हस्तपोखरी	संजय भाऊसाहेब सोलाट
२००४	अंबड	हस्तपोखरी	सतीश नामदेव सोलाट
२००५	अंबड	हस्तपोखरी	संतोष किसन कोरडे
२००६	अंबड	हस्तपोखरी	सोमीनाथ किसन कोरडे
२००७	अंबड	चिंचखेड	विमल रंगनाथ खंडागळे
२००८	अंबड	चिंचखेड	सयाजी एकनाथ मंडलिक
२००९	अंबड	चिंचखेड	प्रताप रामभाऊ शिंगाडे
२०१०	अंबड	चिंचखेड	शिवाजी भाऊराव गोल्टे
२०११	अंबड	चिंचखेड	संगीता दीपक शिंगाडे
२०१२	अंबड	चिंचखेड	देवराव भाऊराव रांजणे
२०१३	अंबड	चिंचखेड	मंजित उत्तम भोजने
२०१४	अंबड	चिंचखेड	मच्छिंद्र श्रीपत जोशी

२०१५	अंबड	चिंचखेड	बंडू द्वारकादास गोल्ते
२०१६	अंबड	चिंचखेड	केशव आसाराम डव्हाण
२०१७	अंबड	चिंचखेड	नवनाथ भाऊराव गोल्ते
२०१८	अंबड	चिंचखेड	मिनाबाई धोंडीबा शिंगाडे
२०१९	अंबड	चिंचखेड	कचरू पांडुरंग शिंगाडे
२०२०	अंबड	चिंचखेड	भरत त्र्यंबकराव गोल्ते
२०२१	अंबड	चिंचखेड	प्रभू माधवराव खंडागळे
२०२२	अंबड	चिंचखेड	राहीबाई सयाजी खंडागळे
२०२३	अंबड	चिंचखेड	साईनाथ कचरू नरवडे
२०२४	अंबड	चिंचखेड	दिलीप एकनाथ शिंगाडे
२०२५	अंबड	चिंचखेड	बाळू रामभाऊ डव्हाण
२०२६	अंबड	चिंचखेड	अनिल भाऊराव गोल्ते
२०२७	अंबड	चिंचखेड	भरत रमेश तागड
२०२८	अंबड	चिंचखेड	केशव आसाराम डव्हाण
२०२९	अंबड	चिंचखेड	सुरेखा जनार्दन लांडे
२०३०	अंबड	चिंचखेड	भरत बापुराव शिंगाडे
२०३१	अंबड	चिंचखेड	सचिन आत्माराम शिंगाडे
२०३२	अंबड	चिंचखेड	नारायण सुखदेव शिंगाडे
२०३३	अंबड	चिंचखेड	सोमीनाथ विठ्ठल तागड
२०३४	अंबड	चिंचखेड	नंदू मोतीराम शिंगाडे
२०३५	अंबड	चिंचखेड	गणेश तुळशीराम शिंगाडे
२०३६	अंबड	चिंचखेड	गणेश कल्याण शिंगाडे
२०३७	अंबड	चिंचखेड	रामेश्वर जयचंद जोशी
२०३८	अंबड	चिंचखेड	सुलभा नंदू शिंगाडे
२०३९	अंबड	चिंचखेड	यशवंत उत्तम भोजने
२०४०	अंबड	चिंचखेड	प्रल्हाद बाबुराव तागड
२०४१	अंबड	चिंचखेड	गयाबाई म्हातारबा शिंगाडे
२०४२	अंबड	चिंचखेड	धुरपताबाई दादाभाऊ शिंगाडे
२०४३	अंबड	चिंचखेड	ज्ञानेश्वर जयचंद जोशी
२०४४	अंबड	चिंचखेड	बाबासाहेब बन्सी मिसाळ
२०४५	अंबड	चिंचखेड	मीरा दादासाहेब गोल्ते
२०४६	अंबड	चिंचखेड	तुळशीराम सयाजी खंडागळे
२०४७	अंबड	चिंचखेड	सुनिता दिगंबर शिंगाडे
२०४८	अंबड	चिंचखेड	रघुनाथ बाबुराव शिंगाडे
२०४९	अंबड	चिंचखेड	लाला राजाराम गोल्ते
२०५०	अंबड	चिंचखेड	गंगाधर नाना खंडागळे
२०५१	अंबड	चिंचखेड	कृष्णा रामकिशन खंडागळे
२०५२	अंबड	चिंचखेड	जगन्नाथ बबन मंडलिक

२०५३	अंबड	चिंचखेड	रामेश्वर हरिभाऊ कोल्हे
२०५४	अंबड	चिंचखेड	विष्णू गोरक्षनाथ शिंगाडे
२०५५	अंबड	चिंचखेड	शरद बबन खंडागळे
२०५६	अंबड	चिंचखेड	विठ्ठल सखाराम भोजने
२०५७	अंबड	चिंचखेड	जितेंद्र बाबासाहेब शिंगाडे
२०५८	अंबड	चिंचखेड	प्रकाश राधाकिसन खंडागळे
२०५९	अंबड	चिंचखेड	संतोष बापुराव शिंगाडे
२०६०	अंबड	चिंचखेड	गणेश लक्ष्मण खंडागळे
२०६१	अंबड	चिंचखेड	तुकाराम आसाराम शिंगाडे
२०६२	अंबड	चिंचखेड	ज्ञानेश्वर राजाराम शिंगाडे
२०६३	अंबड	चिंचखेड	पोपट विठ्ठलराव तागड
२०६४	अंबड	चिंचखेड	बाबुराव नाना खंडागळे
२०६५	अंबड	चिंचखेड	सुनील तावनराव गोल्टे
२०६६	अंबड	चिंचखेड	भगवान रमेश शिंगाडे
२०६७	अंबड	चिंचखेड	अशोक मोतीराम शिंगाडे
२०६८	अंबड	चिंचखेड	गणेश दत्तु चौरे
२०६९	अंबड	चिंचखेड	धोडीराम नगरे
२०७०	अंबड	चिंचखेड	योगेश नानाभाऊ शिंगाडे
२०७१	अंबड	चिंचखेड	बाबुराव त्रंबक शिंगाडे
२०७२	अंबड	चिंचखेड	श्रीरंग यशवंत रुचके
२०७३	अंबड	चिंचखेड	गणेश रंगनाथ शिंगाडे
२०७४	अंबड	चिंचखेड	आकाश रामनाथ शिंगाडे
२०७५	अंबड	चिंचखेड	संतोष बप्पासाहेब शिंगाडे
२०७६	अंबड	चिंचखेड	शेखर ज्ञानेश्वर काकडे
२०७७	अंबड	चिंचखेड	विजय बबनराव गोल्टे
२०७८	अंबड	चिंचखेड	किरण भगवान गोल्टे
२०७९	अंबड	चिंचखेड	दत्तु मल्हार शिंगाडे
२०८०	अंबड	चिंचखेड	काशीनाथ म्हतारबा गोल्टे
२०८१	अंबड	चिंचखेड	सतिष बबनराव गोल्टे
२०८२	अंबड	चिंचखेड	आबासाहेब धोंडिबा शिंगाडे
२०८३	अंबड	चिंचखेड	भाउसाहेब भागचंद शिंगाडे
२०८४	अंबड	अंतरवाली सराटी	लक्ष्मण माणिकराव वाघमारे
२०८५	अंबड	अंतरवाली सराटी	गणेश प्रभाकर वाघमारे
२०८६	अंबड	अंतरवाली सराटी	बाळासाहेब प्रभाकर वाघमारे
२०८७	अंबड	अंतरवाली सराटी	दादासाहेब कडूबा वाघमारे
२०८८	अंबड	अंतरवाली सराटी	अशोक महादेव वाघमारे
२०८९	अंबड	अंतरवाली सराटी	अमोल कडूबा वाघमारे
२०९०	अंबड	अंतरवाली सराटी	कांता सुदाम वाघमारे

२०९१	अंबड	अंतरवाली सराटी	ज्ञानेश्वर कांताराव वाघमारे
२०९२	अंबड	अंतरवाली सराटी	संताराम नामदेव वाघमारे
२०९३	अंबड	अंतरवाली सराटी	गोविंद दत्तात्रय वाघमारे
२०९४	अंबड	अंतरवाली सराटी	कल्याण बाबुराव वाघमारे
२०९५	अंबड	अंतरवाली सराटी	आकाश बाबुराव वाघमारे
२०९६	अंबड	अंतरवाली सराटी	पांडुरंग बाबासाहेब वाघमारे
२०९७	अंबड	अंतरवाली सराटी	कृष्णा अशोक सोरमारे
२०९८	अंबड	अंतरवाली सराटी	अशोक लक्ष्मण सोरमारे
२०९९	अंबड	अंतरवाली सराटी	सुदर्शन अशोक सोरमारे
२१००	अंबड	अंतरवाली सराटी	दत्तात्रय नामदेव वाघमारे
२१०१	अंबड	एकलहेरा	कैलास बाबुराव गावडे
२१०२	अंबड	एकलहेरा	नारायण बंडू गायकवाड
२१०३	अंबड	एकलहेरा	पांडुरंग शिवनाथ तांदळे
२१०४	अंबड	एकलहेरा	आप्पासाहेब कैलास गावडे
२१०५	अंबड	एकलहेरा	गजानन अशोक गायके
२१०६	अंबड	एकलहेरा	रमेश मारोती भोजने
२१०७	अंबड	एकलहेरा	अन्नपूर्णा पाराजी तांदळे
२१०८	अंबड	एकलहेरा	रामेश्वर पाराजी तांदळे
२१०९	अंबड	करंजळा	रामनाथ दिगांबर शिंदे
२११०	अंबड	करंजळा	पार्वती दिगांबर शिंदे
२१११	अंबड	करंजळा	जयश्री बाजीराव भोडवे
२११२	अंबड	करंजळा	अशोक सूभान खोमणे
२११३	अंबड	करंजळा	विनायक खंडू भोडवे
२११४	अंबड	करंजळा	संदीप लक्ष्मण वजीर
२११५	अंबड	करंजळा	बंडू विनायक भोडवे
२११६	अंबड	करंजळा	अंगद गोरखनाथ सोनसळे
२११७	अंबड	करंजळा	रामदास अर्जून भोडवे
२११८	अंबड	करंजळा	लक्ष्मण बाबासाहेब भोंडवे
२११९	अंबड	करंजळा	बंडू किसन वजीर
२१२०	अंबड	करंजळा	सोमनाथ जालिंदर सोनसळे
२१२१	अंबड	करंजळा	नवनाथ अंबादास वजीर
२१२२	अंबड	करंजळा	बाळू एकनाथ खोमणे
२१२३	अंबड	करंजळा	दत्तात्रय रूस्तूम भोडवे
२१२४	अंबड	करंजळा	हनूमंत केरनाथ खोमणे
२१२५	अंबड	करंजळा	नारायण दगडू भोडवे
२१२६	अंबड	करंजळा	विठठल सूभान खोमणे
२१२७	अंबड	करंजळा	सूभान निवर्ती खोमणे
२१२८	अंबड	करंजळा	जालिंदर अंबादास वजीर

२१२९	अंबड	करंजळा	सोमनाथ दिगांबर शिंदे
२१३०	अंबड	करंजळा	दिगांबर गोविंदराव शिंदे
२१३१	अंबड	करंजळा	सूवर्णा उत्तेश्वर गिरे
२१३२	अंबड	करंजळा	मेघराज गोविंदराव शिंदे
२१३३	अंबड	करंजळा	बाळू परमेश्वर काळे
२१३४	अंबड	गंगाचिचोली	शरद दत्तात्रय कर्डिले
२१३५	अंबड	गंगाचिचोली	कैलास रामराव सावने
२१३६	अंबड	गंगाचिचोली	महादेव बाबासाहेब काटमोरे
२१३७	अंबड	गंगाचिचोली	शारदा मनोहर प्रभाळे
२१३८	अंबड	गंगाचिचोली	विनोद द्वारकादास ढवारे
२१३९	अंबड	गंगाचिचोली	संभाजी ज्ञानोबा काठमोरे
२१४०	अंबड	गंगाचिचोली	रघुनाथ उद्धव मापारी
२१४१	अंबड	गंगाचिचोली	अमोल बंडू लांडे
२१४२	अंबड	गंगाचिचोली	गोविंद मुरलीधर लबासे
२१४३	अंबड	गंगाचिचोली	सोपान निवृत्ती लबासे
२१४४	अंबड	गंगाचिचोली	शिवाजी शेषनारायण नजान
२१४५	अंबड	गंगाचिचोली	शेषनारायण पिराजी नजान
२१४६	अंबड	घूगाडेहादगांव	संभाजी नामदेव मोठे
२१४७	अंबड	घूगाडेहादगांव	लक्ष्मण तुकाराम मदने
२१४८	अंबड	घूगाडेहादगांव	शिवाजी ज्ञानोबा बिरले
२१४९	अंबड	घूगाडेहादगांव	अंकुश रघुनाथ हराळे
२१५०	अंबड	घूगाडेहादगांव	जगन्नाथ किशन काळे
२१५१	अंबड	घूगाडेहादगांव	लक्ष्मण रामकिशन मोठे
२१५२	अंबड	घूगाडेहादगांव	पांडुरंग किशन काळे
२१५३	अंबड	घूगाडेहादगांव	अण्णासाहेब असाराम एडके
२१५४	अंबड	घूगाडेहादगांव	रामा शामराव बिरले
२१५५	अंबड	घूगाडेहादगांव	एकनाथ किशन काळे
२१५६	अंबड	घूगाडेहादगांव	रामेश्वर पूजाराम शेडगे
२१५७	अंबड	घूगाडेहादगांव	भागवत सखाराम हराळे
२१५८	अंबड	घूगाडेहादगांव	कालीदा बबन बिलो
२१५९	अंबड	घूगाडेहादगांव	किशोर मधुकर शेडगे
२१६०	अंबड	घूगाडेहादगांव	ज्ञानेश्वर बाबूराव काळे
२१६१	अंबड	घूगाडेहादगांव	सूरेश हरीभाऊ शेंडगे
२१६२	अंबड	घूगाडेहादगांव	मूक्ताबाई गोविंद देशमुख
२१६३	अंबड	घूगाडेहादगांव	गणेश रामकिसन कोरडकर
२१६४	अंबड	घूगाडेहादगांव	पांडुरंग सखाराम हजार
२१६५	अंबड	घूगाडेहादगांव	सोपान सखाराम बिलो
२१६६	अंबड	घूगाडेहादगांव	गंगाराम नामदेव शेंडगे

२१६७	अंबड	घुगार्डेहादगांव	तूकाराम ज्ञानोबा बिल्ले
२१६८	अंबड	घुगार्डेहादगांव	अण्णासाहेब आसारम एडके
२१६९	अंबड	घुगार्डेहादगांव	समीनदर संभाजी मोटे
२१७०	अंबड	चंदनापूरी खू	काकासाहेब रावसाहेब राठोड
२१७१	अंबड	चंदनापूरी खू	बाबासाहेब कचरू रोडे
२१७२	अंबड	चंदनापूरी खू	गणेश गंगाराम कोल्हे
२१७३	अंबड	चंदनापूरी खू	जनार्दन मारुती कोल्हे
२१७४	अंबड	चंदनापूरी खू	रवींद्र अशोक रोडे
२१७५	अंबड	चंदनापूरी खू	महेश गंगाराम कोल्हे
२१७६	अंबड	चंदनापूरी खू	सुरेश विठ्ठल रोडे
२१७७	अंबड	चंदनापूरी खू	गोरख विष्णू रोडे
२१७८	अंबड	चंदनापूरी खू	रेखा नामदेव रोडे
२१७९	अंबड	चंदनापूरी खू	एकनाथ विठ्ठलराव कोल्हे
२१८०	अंबड	चंदनापूरी खू	मनीषा शिवाजी कोल्हे
२१८१	अंबड	चूर्मापूरी	अंकुश महादेव पोले
२१८२	अंबड	चूर्मापूरी	वैभव दादासाहेब लोणे
२१८३	अंबड	चूर्मापूरी	ज्ञानेश्वर हरीकिसन डोईफोडे
२१८४	अंबड	चूर्मापूरी	गणेश बाबुराव बकाळ
२१८५	अंबड	चूर्मापूरी	अर्जुन आसाराम लोणे
२१८६	अंबड	चूर्मापूरी	नवनाथ महादेव पोले
२१८७	अंबड	चूर्मापूरी	कृष्णा बाबुराव भिसे
२१८८	अंबड	चूर्मापूरी	ज्ञानेश्वर हरीभाऊ विर
२१८९	अंबड	चूर्मापूरी	बाबासाहेब साधु पोले
२१९०	अंबड	चूर्मापूरी	ज्योती भैय्यासाहेब लोणे
२१९१	अंबड	चूर्मापूरी	रामेश्वर बनुराव लोणे
२१९२	अंबड	चूर्मापूरी	नितीन अशोकराव लोणे
२१९३	अंबड	चूर्मापूरी	बबनराव जानकीराम कडू
२१९४	अंबड	चूर्मापूरी	ज्ञानेश्वर बन्नू लोणे
२१९५	अंबड	चूर्मापूरी	सचिन अर्जुन धापसे
२१९६	अंबड	चूर्मापूरी	बनू बाबुराव लोणे
२१९७	अंबड	चूर्मापूरी	अंकुश बाबुराव लोणे
२१९८	अंबड	चूर्मापूरी	बाबासाहेब आसाराम लोणे
२१९९	अंबड	चूर्मापूरी	अंजीर यदु लोणे
२२००	अंबड	चूर्मापूरी	दादासाहेब लक्ष्मण शिंगाडे
२२०१	अंबड	चूर्मापूरी	योगेश अंकुश लोणे
२२०२	अंबड	चूर्मापूरी	बळीराम लक्ष्मण शिंगाडे
२२०३	अंबड	चूर्मापूरी	राजेंद्र दगाडू कोल्हे
२२०४	अंबड	चूर्मापूरी	शारदा अशोक लोणे

२२०५	अंबड	चूर्मापूरी	पवनराजे अशोक शिंगाडे
२२०६	अंबड	चूर्मापूरी	लक्ष्मण मारुती परभाळे
२२०७	अंबड	चूर्मापूरी	आप्पासाहेब बप्पासाहेब लोणे
२२०८	अंबड	चूर्मापूरी	दादासाहेब मधुकर शिंगाडे
२२०९	अंबड	चूर्मापूरी	राजेश लहूराव लोने
२२१०	अंबड	चूर्मापूरी	कृष्णा राजेंद्र शिंगाडे
२२११	अंबड	चूर्मापूरी	दादासाहेब प्रभाकर लोने
२२१२	अंबड	चूर्मापूरी	सुनिता दादासाहेब लोने
२२१३	अंबड	चूर्मापूरी	भगवान राणोजी सकाडे
२२१४	अंबड	चूर्मापूरी	नामदेव मारुती काशीद
२२१५	अंबड	चूर्मापूरी	तारामती दिनकर बकाल
२२१६	अंबड	चूर्मापूरी	कृष्णा प्रभाकर लोने
२२१७	अंबड	चूर्मापूरी	बाजीराव बबनराव कडू
२२१८	अंबड	चूर्मापूरी	बापू सुदाम शिंगाडे
२२१९	अंबड	चूर्मापूरी	अशोक सखाराम रोंघे
२२२०	अंबड	चूर्मापूरी	मारुती लहानु कुंभारकर
२२२१	अंबड	चूर्मापूरी	बप्पासाहेब पुंजाराम भुसारे
२२२२	अंबड	चूर्मापूरी	प्रभू लहानु कुंभारकर
२२२३	अंबड	चूर्मापूरी	ऋषिकेश आप्पासाहेब मिसाळ
२२२४	अंबड	चूर्मापूरी	अभिषेक आप्पासाहेब मिसाळ
२२२५	अंबड	चूर्मापूरी	राजकुमार ज्ञानदेव बाबर
२२२६	अंबड	चूर्मापूरी	संदीप शिवाजी धापसे
२२२७	अंबड	चूर्मापूरी	स्वाती कृष्णा लोणे
२२२८	अंबड	चूर्मापूरी	संभाजी काकासाहेब वीर
२२२९	अंबड	चूर्मापूरी	सोमनाथ भीमराव लोने
२२३०	अंबड	चूर्मापूरी	गणेश देविदास भाकरे
२२३१	अंबड	चूर्मापूरी	संजय साधू पोले
२२३२	अंबड	चूर्मापूरी	रामनाथ मनोहर विर
२२३३	अंबड	चूर्मापूरी	मल्हारी शिवाजी धापसे
२२३४	अंबड	चूर्मापूरी	आप्पासाहेब प्रल्हाद शिंगाडे
२२३५	अंबड	चूर्मापूरी	सचिन नामदेव काशीद
२२३६	अंबड	टाका	अंशीराम नामदेव पांढरे
२२३७	अंबड	टाका	भाऊसाहेब रानुजी पांढरे
२२३८	अंबड	टाका	रामेश्वर भाऊसाहेब पांढरे
२२३९	अंबड	टाका	नाना नामदेव वैद्य
२२४०	अंबड	टाका	कृष्णा विष्णु वैद्य
२२४१	अंबड	टाका	भगवान अंकुश वैद्य
२२४२	अंबड	टाका	लता नंदकिशोर वैद्य

२२४३	अंबड	टाका	लक्ष्मण कडुजी वैद्य
२२४४	अंबड	टाका	बाबुराव लक्ष्मण वैद्य
२२४५	अंबड	टाका	शिवराम दाजीबा वैद्य
२२४६	अंबड	टाका	विष्णु जणार्धन वैद्य
२२४७	अंबड	टाका	ज्ञानेश्वर भाउराव वैद्य
२२४८	अंबड	टाका	बालाजी शिवाजी वैद्य
२२४९	अंबड	टाका	अंबदास शहादेव वैद्य
२२५०	अंबड	टाका	हरिभाऊ अंकुश वैद्य
२२५१	अंबड	टाका	भगवान मुरलीधर डावकर
२२५२	अंबड	टाका	सुधाकर तुळशिराम वैद्य
२२५३	अंबड	टाका	श्रीराम सोनजी डावकर
२२५४	अंबड	ढाकलगांव	सूनिल कूशू रोटे
२२५५	अंबड	दूनगांव	गोविंद आसाराम भालेकर
२२५६	अंबड	दूनगांव	अनिरुद्ध आसाराम भालेकर
२२५७	अंबड	दूनगांव	गया भाई नामदेव पाढरे
२२५८	अंबड	दूनगांव	संभाजी विष्णु मंडलीक
२२५९	अंबड	दूनगांव	गणपत व्यकोजी मडलिक
२२६०	अंबड	दूनगांव	पवन ज्ञानदेव वैद्ये
२२६१	अंबड	दूनगांव	कुसूमबाई नामदेव पाढरे
२२६२	अंबड	दूनगांव	खेमाजी बाबूराव मंडलीक
२२६३	अंबड	दूनगांव	आकाश नामदेव वैद्ये
२२६४	अंबड	दूनगांव	गणेश विष्णु मंडलीक
२२६५	अंबड	दूनगांव	अशोक भानुदास वैद्ये
२२६६	अंबड	दूनगांव	नारायण रामभाऊ शेळके
२२६७	अंबड	दूनगांव	अर्जुन बाबूराव मंडलीक
२२६८	अंबड	दूनगांव	अशोक बापू मंडलीक
२२६९	अंबड	दूनगांव	नवनाथ विट्टल मंडलीक
२२७०	अंबड	दूनगांव	बाबूराव रामा शेळके
२२७१	अंबड	दूनगांव	हर्षल भगवान वैद्ये
२२७२	अंबड	दूनगांव	सचिन बाबूराव शेळके
२२७३	अंबड	दूनगांव	संतोष बंडू मंडलीक
२२७४	अंबड	दूनगांव	रमेश खमाजी मंडलीक
२२७५	अंबड	धाकलगांव	राजेश जनार्दन आमले
२२७६	अंबड	धाकलगांव	भगवान सूर्यभान रोटे
२२७७	अंबड	धाकलगांव	पुंजाराम साहेबराव रोटे
२२७८	अंबड	धाकलगांव	गोपाल भगवान रोटे
२२७९	अंबड	धाकलगांव	सखाराम साहेबराव रोटे
२२८०	अंबड	नालेवाडी	शंकर नामदेव भूसारे

२२८१	अंबड	पाथरवाला खु.	अजिनाथ जालिंदर डोईफोडे
२२८२	अंबड	पाथरवाला खु.	संदेश सुरेख पाचंदे
२२८३	अंबड	पाथरवाला खु.	सरस्वती सुरेश पाचुंदे
२२८४	अंबड	पाथरवाला खू	सुमन आबासाहेब सुडके
२२८५	अंबड	पाथरवाला बु.	जगन्नाथ बाबुराव वाघमोडे
२२८६	अंबड	पाथरवाला बु.	गणपत दिगंबर निर्मळ
२२८७	अंबड	पाथरवाला बु.	कल्याण दिगंबर निर्मळ
२२८८	अंबड	पाथरवाला बु.	कार्तिक गणपत डुकरे
२२८९	अंबड	पाथरवाला बु.	पांडुरंग भगवान वाघमोडे
२२९०	अंबड	पाथरवाला बु.	हनुमान लक्ष्मण डुकरे
२२९१	अंबड	पिठोरीसिरसगाव	शाहजी श्रीपती अवधे
२२९२	अंबड	पिठोरीसिरसगाव	माउली परमेश्वर भालेकर
२२९३	अंबड	पिठोरीसिरसगाव	रामेश्वर आसाराम खताळ
२२९४	अंबड	पिठोरीसिरसगाव	प्रवीण ठकसेन घोंगडे
२२९५	अंबड	पिठोरीसिरसगाव	अशोक देविदास घोंगडे
२२९६	अंबड	पिठोरीसिरसगाव	जनाबाई रामेश्वर आटोळे
२२९७	अंबड	पिठोरीसिरसगाव	अंबादास गोपीनाथ अवधे
२२९८	अंबड	पिठोरीसिरसगाव	दाजीराम त्रिंबक देवगिरे
२२९९	अंबड	पिठोरीसिरसगाव	मोहन पांडुरंग गाढे
२३००	अंबड	पिठोरीसिरसगाव	हिरामण जयवंतराव गावडे
२३०१	अंबड	पिठोरीसिरसगाव	रामप्रसाद आन्सिराम खारतोडे
२३०२	अंबड	पिठोरीसिरसगाव	नारायण पथाजी भागवत
२३०३	अंबड	पिठोरीसिरसगाव	कमलबाई केशव खांडेकर
२३०४	अंबड	पिठोरीसिरसगाव	किशोर भास्कर खरात
२३०५	अंबड	पिठोरीसिरसगाव	विठल पंडित खोमणे
२३०६	अंबड	पिठोरीसिरसगाव	विशाल प्रल्हाद पवार
२३०७	अंबड	लखमापुरी	गजेंद्र पांडुरंग गायके
२३०८	अंबड	बारसवाडा	लक्ष्मण जनार्दन कोल्हे
२३०९	अंबड	बारसवाडा	निवृत्ती गोपीनाथ भोले
२३१०	अंबड	बारसवाडा	ज्ञानेश्वर राजाभाऊ प्रभाले
२३११	अंबड	बारसवाडा	शरद राजेंद्र प्रभाले
२३१२	अंबड	बारसवाडा	पंडीत सोनाजी भोळे
२३१३	अंबड	भनंगजळगांव	नारायण बापुराव तायडे
२३१४	अंबड	भनंगजळगांव	खंडु भाऊसाहेब राईज
२३१५	अंबड	भनंगजळगांव	पंडित रामनाथ तायडे
२३१६	अंबड	भनंगजळगांव	केशव दिगंबर तायडे
२३१७	अंबड	भनंगजळगांव	कैलास श्रीमंत तायडे
२३१८	अंबड	भनंगजळगांव	अशोक दिगंबर तायडे

२३१९	अंबड	भनगजळगांव	दिलीप दिगंबर तायडे
२३२०	अंबड	भनगजळगांव	विश्वनाथ काशिनाथ तायडे
२३२१	अंबड	भनगजळगांव	आशाबाई गंगाधर तायडे
२३२२	अंबड	भनगजळगांव	नामदेव साहेबराव तायडे
२३२३	अंबड	भनगजळगांव	अशोक भिमराव तायडे
२३२४	अंबड	भनगजळगांव	काशिनाथ आसाराम तायडे
२३२५	अंबड	भनगजळगांव	राधाकिसन आसाराम तायडे
२३२६	अंबड	भनगजळगांव	अक्षय प्रल्हाद तायडे
२३२७	अंबड	भनगजळगांव	शिवाजी एकनाथ तायडे
२३२८	अंबड	भनगजळगांव	संतोष गुलाबराव पांढरे
२३२९	अंबड	भांबेरी	बाबासाहेब शंकर लंगोटे
२३३०	अंबड	भांबेरी	शिलाबाई राजेंद्र लंगोटे
२३३१	अंबड	भांबेरी	रामदास विष्णू लंगोटे
२३३२	अंबड	भांबेरी	कल्याण निवृत्ती लंगोटे
२३३३	अंबड	भांबेरी	उमेश सुभाष लंगोटे
२३३४	अंबड	भांबेरी	कुमार बाबुराव लंगोटे
२३३५	अंबड	भांबेरी	दत्ता बाबासाहेब लंगोटे
२३३६	अंबड	भांबेरी	लक्ष्मण कडुबा लंगोटे
२३३७	अंबड	भांबेरी	सोमनाथ कडुबा लंगोटे
२३३८	अंबड	भांबेरी	केशव अशोक लंगोटे
२३३९	अंबड	भांबेरी	संदिप चंद्रमूनी लंगोटे
२३४०	अंबड	भांबेरी	चंद्रमूनी काळूबा लंगोटे
२३४१	अंबड	भांबेरी	जिजा चंद्रमूनी लंगोटे
२३४२	अंबड	भांबेरी	सूदर्शन आशोक लंगोटे
२३४३	अंबड	भाडी	किरण उद्धव लांडे
२३४४	अंबड	भाडी	अरुणा रामेश्वर दुगाणे
२३४५	अंबड	भाडी	गोपाल आदिनाथ मिसाळ
२३४६	अंबड	भाडी	पांडुरंग रावसाहेब धनवे
२३४७	अंबड	भाडी	अशोक जनार्दन मुसळे
२३४८	अंबड	भाडी	वीर विशाल विष्णू
२३४९	अंबड	भाडी	भीमा रामदास डोईफोडे
२३५०	अंबड	भाडी	दत्ता रामनाथ गोसावी
२३५१	अंबड	भाडी	नंदा पंढरीनाथ मुंजवार
२३५२	अंबड	भाडी	भगवान रघुनाथ चौरे
२३५३	अंबड	भाडी	विलास सुभाष डोईफोडे
२३५४	अंबड	भाडी	ज्ञानेश्वर गणपतराव धनवे
२३५५	अंबड	भाडी	शरद अशोक धुमाळ
२३५६	अंबड	भाडी	विजय बाबुराव लांडे

२३५७	अंबड	भाडी	शंकर भीमराव बाबर
२३५८	अंबड	भाडी	देविदास प्रभातराव धुमाळ
२३५९	अंबड	भाडी	ज्ञानदेव प्रभात धुमाळ
२३६०	अंबड	भाडी	संभाजी तुकाराम डोईफोडे
२३६१	अंबड	भाडी	नारायण मोहन पितळे
२३६२	अंबड	भाडी	पवन पांडुरंग धोत्रे
२३६३	अंबड	भाडी	जनार्दन सर्जेराव डोईफोडे
२३६४	अंबड	भाडी	महादेव देविदास धुमाळ
२३६५	अंबड	भाडी	पुंडलिक मुरलीधर वैद्य
२३६६	अंबड	भाडी	गंगाराम साहेबराव धनवे
२३६७	अंबड	भाडी	सखाराम मारुती धनवे
२३६८	अंबड	भाडी	महेश परमेश्वर डोईफोडे
२३६९	अंबड	भाडी	योगेश अशोक रिठे
२३७०	अंबड	भाडी	भागवत भीमराव धनवे
२३७१	अंबड	भाडी	अंगत सोपान लांडे
२३७२	अंबड	भाडी	ज्ञानेश्वर जगन्नाथ धोत्रे
२३७३	अंबड	भाडी	आदिनाथ भगवान धोत्रे
२३७४	अंबड	भाडी	विजय विठ्ठल डोईफोडे
२३७५	अंबड	भाडी	राजू रघुनाथ डोईफोडे
२३७६	अंबड	भाडी	ज्ञानेश्वर भगवानराव डोईफोडे
२३७७	अंबड	भाडी	किशोर विष्णू लांडे
२३७८	अंबड	भाडी	रामदास भानुदास रिठे
२३७९	अंबड	भाडी	सतीश भानुदास डोईफोडे
२३८०	अंबड	भाडी	तानाजी पांडुरंग डोईफोडे
२३८१	अंबड	भाडी	विष्णू चंद्रभान डोईफोडे
२३८२	अंबड	भाडी	स्वाती ज्ञानेश्वर डोईफोडे
२३८३	अंबड	भाडी	वसूदेव पदमराव डोईफोडे
२३८४	अंबड	भाडी	उध्दव ज्ञानोबा डोईफोडे
२३८५	अंबड	भाडी	जगदिश अर्जून डोईफोडे
२३८६	अंबड	भाडी	भाऊसाहेब रावसाहेब धनवे
२३८७	अंबड	भाडी	रेणुका जणार्धन धगे
२३८८	अंबड	महाकाळा	आबासाहेब कडाजी वाघमारे
२३८९	अंबड	महाकाळा	शंकर साहेबराव लिपणे
२३९०	अंबड	महाकाळा	आबाबसाहेब कडाजी वाघमारे
२३९१	अंबड	महाकाळा	समाधान रामकिसन शिंगाडे
२३९२	अंबड	महाकाळा	युवराज गणपती फोलणे
२३९३	अंबड	महाकाळा	रामभाऊ सुदाम लिपणे
२३९४	अंबड	महाकाळा	लक्ष्मण सुदाम लिपणे

२३९५	अंबड	महाकाळा	डिंगाबर भीमराव वाघमारे
२३९६	अंबड	महाकाळा	रमेश हरिभाऊ वाघमारे
२३९७	अंबड	महाकाळा	भागवत लक्ष्मण वाघमारे
२३९८	अंबड	महाकाळा	नवनाथ रांकिशन डोईफोडे
२३९९	अंबड	महाकाळा	अतुल भागवत ढोले
२४००	अंबड	महाकाळा	रामेश्वर जालिनदर वाघमारे
२४०१	अंबड	महाकाळा	अशोक तुकाराम वाघमारे
२४०२	अंबड	महाकाळा	सतिष कैलास चकाले
२४०३	अंबड	महाकाळा	विलास किसनराव चकारे
२४०४	अंबड	रामगव्हाण	गंगाराम अश्रुबा कांबळे
२४०५	अंबड	रामगव्हाण	दिलीप कल्याण चोरमारे
२४०६	अंबड	रामगव्हाण	मनीषा अशोक वाघमोडे
२४०७	अंबड	रामगव्हाण	रोहिदास धोंडीराम वाघमोडे
२४०८	अंबड	रामगव्हाण	अशोक विठ्ठल पांढरे
२४०९	अंबड	रामगव्हाण	कृष्णा निवृत्ती सलगर
२४१०	अंबड	शहापूर	मालनबाई रामदास देवकाते
२४११	अंबड	हसनापूर	द्वारका शिवाजी बने
२४१२	अंबड	हसनापूर	पोपट बाबासाहेब कात्रे
२४१३	अंबड	हसनापूर	किशोर आसाराम नरोटे
२४१४	अंबड	हसनापूर	साईनाथ एकनाथ गुंडे
२४१५	अंबड	हसनापूर	हनुमंत भगवान बने
२४१६	अंबड	हसनापूर	ज्ञानेश्वर साहेबराव बने
२४१७	अंबड	हसनापूर	अतुल साहेबराव बने
२४१८	अंबड	हसनापूर	आण्णासाहेब गोकूळ बने
२४१९	अंबड	हसनापूर	बाळासाहेब भगवान बने
२४२०	अंबड	भाडी	मनीष अंकुश धने
२४२१	अंबड	बठाण खु.	श्रीधर किशन वीर
२४२२	अंबड	बठाण खु.	सुभाष दशरथ मुळे
२४२३	अंबड	बठाण खु.	शंकर किशन वीर
२४२४	अंबड	बठाण खु.	समिंदर दशरथ मुळे
२४२५	अंबड	घूगाडॅहादगांव	संभाजी नामदेव मोठे
२४२६	अंबड	घूगाडॅहादगांव	जगन्नाथ किशन काळे
२४२७	अंबड	घूगाडॅहादगांव	लक्ष्मण रामकिशन मोठे
२४२८	अंबड	घूगाडॅहादगांव	पांडुरंग किशन काळे
२४२९	अंबड	घूगाडॅहादगांव	अण्णासाहेब असाराम एडके
२४३०	अंबड	घूगाडॅहादगांव	अशोक कचरू काचे
२४३१	अंबड	घूगाडॅहादगांव	दत्ता रंगनाथ टंकले
२४३२	अंबड	घूगाडॅहादगांव	रामा शामराव बिरले

२४३३	अंबड	घुगार्डेहादगांव	एकनाथ किशन काळे
२४३४	अंबड	घुगार्डेहादगांव	रामेश्वर पूजाराम शेडगे
२४३५	अंबड	घुगार्डेहादगांव	किशोर मधूकर शेडगे
२४३६	अंबड	घुगार्डेहादगांव	ज्ञानेश्वर बाबूराव काळे
२४३७	अंबड	घुगार्डेहादगांव	सूरेश हरीभाउ शेंडगे
२४३८	अंबड	घुगार्डेहादगांव	गंगाराम नामदेव शेंडगे
२४३९	अंबड	नालेवाडी	शंकृतला बाळू वाघमारे
२४४०	अंबड	नालेवाडी	मिरा विष्णू मापारी
२४४१	अंबड	नालेवाडी	रामकृष्ण रंगनाथ भूसारे
२४४२	अंबड	नालेवाडी	अंकुश कडूबा वाघमारे
२४४३	अंबड	नालेवाडी	दत्ता डिंगाबर वाघमारे
#####	अंबड	नालेवाडी	मच्छीद्र बबन वाघमारे
#####	अंबड	नालेवाडी	गोविंद नानासाहेब वाघमारे
२४४६	अंबड	नालेवाडी	अचित डिंगाबर वाघमारे
#####	अंबड	नालेवाडी	सूधाकर रंगनाथ भूसारे
#####	अंबड	नालेवाडी	तेजस शिवाजी वाघमारे
२४४९	अंबड	नालेवाडी	रामेश्वर कल्याण वाघमारे
२४५०	अंबड	नालेवाडी	परमेश्वर कल्याण वाघमारे
२४५१	अंबड	सूखपूरी	गणेश पांडूरंग फाटक
२४५२	अंबड	सूखपूरी	सविता भाउसाहेब फाटक
२४५३	अंबड	सूखपूरी	गणेश पांडूरंग फाटक
#####	अंबड	सूखपूरी	सविता भाउसाहेब फाटक
२४५५	अंबड	सूखपूरी	पांडूरंग विठोबा फाटक
२४५६	अंबड	सूखापूरी	संभाजी उद्धव लंगोटे
२४५७	अंबड	सूखापूरी	अनिरुद्ध उद्धव लंगोटे
२४५८	अंबड	सूखापूरी	गजानन टमाजी लंगोटे
२४५९	अंबड	नालेवाडी	भूसारे शंकर ज्ञानदेव
२४६०	अंबड	गोंदी	कांन्ता देविदास कोल्हे
२४६१	अंबड	गोंदी	मोहन यशवंत बोबंले
२४६२	अंबड	गोंदी	श्रिकांत श्रीरंग खंडागळे
२४६३	अंबड	गोंदी	रामेश्वर श्रीरंग खंडागळे
२४६४	अंबड	गोंदी	भारत प्रभाकर काल्हे
२४६५	अंबड	गोंदी	लक्ष्मण प्रभाकर कोल्हे
२४६६	अंबड	गोंदी	नारायण मूकाजी चाळके
२४६७	अंबड	वडीग्रोदी	विकाश सुभाष आटोळे
२४६८	अंबड	वडीग्रोदी	शुभं मदन हारे
२४६९	अंबड	वडीग्रोदी	पंकज लक्ष्मन हारे
२४७०	अंबड	वडीग्रोदी	राहुल नाथा हारे

२४७१	अंबड	वडीग्रोदी	गजानन सभाजी गावडे
२४७२	अंबड	वडीग्रोदी	बाळू रमेश गावडे
२४७३	अंबड	वडीग्रोदी	रमेश गोविंदराव गांवडे
#####	अंबड	वडीग्रोदी	अंकुश श्रीरंग राठोड
२४७५	अंबड	वडीग्रोदी	समाधान भानदास मिरगळ
२४७६	अंबड	वडीग्रोदी	संपणा विष्णु गाडे
२४७७	अंबड	वडीग्रोदी	विठ्ठल माणिकराव आटोळे
२४७८	अंबड	वडीग्रोदी	गजानन प्रदीप आटोळे
२४७९	अंबड	वडीग्रोदी	गजानन श्रीराम पवार
२४८०	अंबड	वडीग्रोदी	कविता विलास पवार
२४८१	अंबड	वडीग्रोदी	महादेव नारायण हरे
२४८२	अंबड	वडीग्रोदी	कुणाल नामदेव खटके
२४८३	अंबड	वडीग्रोदी	विठ्ठल किसन बिबे
#####	अंबड	वडीग्रोदी	विठ्ठल उत्तम गावडे
२४८५	अंबड	वडीग्रोदी	अनंता सुभाष गावडे
२४८६	अंबड	वडीग्रोदी	भाऊसाहेब सुभाष गावडे
२४८७	अंबड	वडीग्रोदी	नंदा अर्जुन हरे
२४८८	अंबड	वडीग्रोदी	पूजा संतोष हरे
२४८९	अंबड	वडीग्रोदी	अंजनाबाई हनुमान धुमाळ
२४९०	अंबड	वडीग्रोदी	रुक्मिणी शिवाजी गावडे
२४९१	अंबड	वडीग्रोदी	रुक्मिणी गणेश आटोळे
२४९२	अंबड	वडीग्रोदी	विठ्ठल दत्तू बिबे
२४९३	अंबड	वडीग्रोदी	लक्ष्मी कचरू शिकारे
२४९४	अंबड	वडीग्रोदी	रामेश्वर पंडित सोलंकर
२४९५	अंबड	वडीग्रोदी	रंजना पंडित सोलंकर
२४९६	अंबड	डोमलगांव	भाग्यश्री परमेश्वर हरेर
२४९७	अंबड	डोमीलगांव	नवनाथ रंगनाथ कसोदे
२४९८	अंबड	दाढेगांव	रामदास उत्तमराव कापसे
२४९९	अंबड	दाढेगांव	विष्णू उत्तमराव कापसे
२५००	अंबड	दाढेगांव	तारामती मनोहर कोकरे
२५०१	अंबड	दाढेगांव	पुंजाराम किसनराव देवकर
२५०२	अंबड	दाढेगांव	शेषराव किसनराव देवकर
२५०३	अंबड	दाढेगांव	यमुना मच्छिंद्र वायाळ
२५०४	अंबड	दाढेगांव	संगीता दगडू वायाळ
२५०५	अंबड	दाढेगांव	अतुल भारत क्षीरसागर
२५०६	अंबड	दाढेगांव	राहुल भारत शिरसागर
२५०७	अंबड	दाढेगांव	लक्ष्मण खेमाजी कापसे
२५०८	अंबड	दाढेगांव	बाबुराव भानदास कापसे

२५०९	अंबड	दाढेगांव	रायभान भाऊराव देशमुख
२५१०	अंबड	दाढेगांव	दीपक रंगनाथ शिरसागर
२५११	अंबड	दाढेगांव	भीमराव साहेबराव घोंगडे
२५१२	अंबड	दाढेगांव	भगवान एकनाथ शिंदे
२५१३	अंबड	दाढेगांव	अमर अंकुश नरोटे
२५१४	अंबड	दाढेगांव	अंबादास प्रभाकर देशमुख
२५१५	अंबड	दाढेगांव	राजेंद्र नानाभाऊ कापसे
२५१६	अंबड	दाढेगाव	प्रभावती सुंदर येले
२५१७	अंबड	दोदडगांव	प्रभाकर दिवाणजी राऊत
२५१८	अंबड	दोदडगांव	अयोध्या रामेश्वर राऊत
२५१९	अंबड	दोदडगांव	ज्ञानेश्वर अंबादास वायसे
२५२०	अंबड	दोदडगांव	भानुदास भास्कर पोतकुले
२५२१	अंबड	दोदडगांव	भाऊसाहेब बापुराव भालेकर
२५२२	अंबड	दोदडगांव	भगवान पुंजाराम वायाळ
२५२३	अंबड	दोदडगांव	आत्माराम छबुराव भालेकर
२५२४	अंबड	दोदडगांव	महेश पंडितराव राऊत
२५२५	अंबड	दोदडगांव	संतोष नारायण खुरंगे
२५२६	अंबड	दोदडगांव	उषा अमोल पोतकुले
२५२७	अंबड	दोदडगांव	ज्ञानेश्वर तुकाराम पवार
२५२८	अंबड	दोदडगांव	ज्ञानेश्वर बाबासाहेब पोतकुले
२५२९	अंबड	दोदडगांव	तुळशीराम रामेश्वर राऊत
२५३०	अंबड	दोदडगांव	रामेश्वर सुंदरराव राऊत
२५३१	अंबड	दोदडगांव	सतीश नवनाथ पोतकुले
२५३२	अंबड	दोदडगांव	पुरुषोत्तम बाबासाहेब दरगुडे
२५३३	अंबड	दोदडगांव	परसराम बाबू पवार
२५३४	अंबड	दोदडगांव	अनिल पांडूरंग बनसोडे
२५३५	अंबड	दोदडगांव	गिता अर्जुन राउत
२५३६	अंबड	भनगजळगांव	नारायण बापुराव तायडे
२५३७	अंबड	भनगजळगांव	पंडित रामनाथ तायडे
२५३८	अंबड	भनगजळगांव	केशव दिगंबर तायडे
२५३९	अंबड	भनगजळगांव	कैलास श्रीमंत तायडे
२५४०	अंबड	भनगजळगांव	अशोक दिगंबर तायडे
२५४१	अंबड	भनगजळगांव	दिलीप दिगंबर तायडे
२५४२	अंबड	भनगजळगांव	विश्वनाथ काशिनाथ तायडे
२५४३	अंबड	भनगजळगांव	आशाबाई गंगाधर तायडे
#####	अंबड	भनगजळगांव	नामदेव साहेबराव तायडे
२५४५	अंबड	भनगजळगांव	अशोक भिमराव तायडे
२५४६	अंबड	भनगजळगांव	काशिनाथ आसाराम तायडे

२५४७	अंबड	भनगजळगांव	राधाकिसन आसाराम तायडे
२५४८	अंबड	भनगजळगांव	अक्षय प्रल्हाद तायडे
२५४९	अंबड	भनगजळगांव	शिवाजी एकनाथ तायडे
२५५०	अंबड	रुई	विशाल भिवराजी शेळके
२५५१	अंबड	रुई	सचिन मुक्ताराम घोलप
२५५२	अंबड	रुई	अमोल कांता कोरडे
२५५३	अंबड	रुई	राजेश रामेश्वर शेळके
२५५४	अंबड	रुई	जगन्नाथ पांडुरंग मुसळे
२५५५	अंबड	रुई	वैशाली न्यानेश्वर मुसळे
२५५६	अंबड	रुई	किसन भगवान कोरडे
२५५७	अंबड	रुई	अण्णासाहेब निवृत्ती कोरडे
२५५८	अंबड	रुई	राजेंद्र लक्ष्मण कोरडे
२५५९	अंबड	रुई	सुधाकर कोंडीराम मुसळे
२५६०	अंबड	रुई	रखमाजी नरहरी मुसळे
२५६१	अंबड	रुई	श्रीमंत काशीनाथ कोरडे
२५६२	अंबड	रुई	गणेश श्रीमंत कोरडे
२५६३	अंबड	रुई	राम बालाजी शेळके
२५६४	अंबड	रुई	द्रोपदा नाना शेळके
२५६५	अंबड	रुई	ईश्वर दामोदर मुसळे
२५६६	अंबड	रुई	सटवाजी उत्तम कोरडे
२५६७	अंबड	रुई	मनीषा भागवत मुसळे
२५६८	अंबड	रुई	महेश अण्णासाहेब कोरडे
२५६९	अंबड	रुई	बापू उत्तम कोरडे
२५७०	अंबड	रुई	उत्तम गुणाजी कोरडे
२५७१	अंबड	रुई	शिवकन्या अनंत मुसळे
२५७२	अंबड	रुई	गजानन पांडुरंग मुसळे
२५७३	अंबड	रुई	मीनाक्षी रोहिदास मुसळे
२५७४	अंबड	रुई	प्रशांत अनंत मुसळे
२५७५	अंबड	रुई	उद्धव नरहरी मुसळे
२५७६	अंबड	रुई	गंगासागर भिवराजी शेळके
२५७७	अंबड	रुई	सिद्धेश्वर पुंजाराम वैद्य
२५७८	अंबड	रुई	हरिभाऊ अंगद चौरे
२५७९	अंबड	रुई	मुक्ताराम मधुकर घोलप
२५८०	अंबड	रुई	राजू सोनाजी मुसळे
२५८१	अंबड	रुई	रुचिका योगेश मुसळे
२५८२	अंबड	रुई	सिंधुबाई प्रभाकर शेळके
२५८३	अंबड	रुई	दिलीप प्रभाकर शेळके
२५८४	अंबड	रुई	सुनील ज्ञानदेव मुसळे

२५८५	अंबड	रुई	लहू बाळू शेळके
२५८६	अंबड	रुई	अंकुश बाळू शेळके
२५८७	अंबड	रुई	सुरेश रामभाऊ महानोर
२५८८	अंबड	रुई	विजयकुमार विठ्ठलराव मुसळे
२५८९	अंबड	रुई	संदीप प्रभाकर शेळके
२५९०	अंबड	रुई	उज्वला विजयकुमार मुसळे
२५९१	अंबड	रुई	सिद्धेश्वर पुंजाराम वैद्य
२५९२	अंबड	रुई	संदीप रामभाऊ महानोर
२५९३	अंबड	रुई	पांडुरंग रामप्रसाद मुसळे
२५९४	अंबड	रुई	विठ्ठल रामप्रसाद मुसळे
२५९५	अंबड	रुई	भागीलाबाई रामेश्वर शेळके
२५९६	अंबड	रुई	परमेश्वर रामेश्वर शेळके
२५९७	अंबड	रुई	लता विलास बोद्रे
२५९८	अंबड	रुई	श्रीकृष्ण प्रल्हाद मुसळे
२५९९	अंबड	रुई	प्रल्हाद माणिक मुसळे
२६००	अंबड	रुई	सचिन रामभाऊ मुसळे
२६०१	अंबड	रुई	सुभाष कांता कोरडे
२६०२	अंबड	रुई	गजानन दौलत मुसळे
२६०३	अंबड	रुई	भागवत सखाराम मुसळे
२६०४	अंबड	रुई	अर्जुन नरसिंग मुसळे
२६०५	अंबड	रुई	भीम अर्जुन मुसळे
२६०६	अंबड	रुई	अमोल द्वारकादास चांदणे
२६०७	अंबड	रुई	द्वारकादास ज्ञानदेव चांदणे
२६०८	अंबड	रुई	सोनलाल नरसा मुसळे
२६०९	अंबड	रुई	वनिता वैजनाथ कोरडे
२६१०	अंबड	रुई	शैलेश संजू मुसळे
२६११	अंबड	रुई	विशाल भिवराजी शेळके
२६१२	अंबड	वाडीकाळ्या	नारायण देविदास ढेबे
२६१३	अंबड	वाडीकाळ्या	बिजू भाउराव ढेबे
२६१४	अंबड	वाडीकाळ्या	अदिनाथ रामराव ढेबे
२६१५	अंबड	वाडीकाळ्या	परमेश्वर सीताराम गंडे
२६१६	अंबड	वाडीकाळ्या	संभाजी प्रभाकर ढेबे
२६१७	अंबड	वाडीकाळ्या	गूलाब आबाजी ढेबे
२६१८	अंबड	वाडीकाळ्या	राजेंद्र नारायण सूरसे
२६१९	अंबड	वाडीकाळ्या	कचरू आसाराम शहाणे
२६२०	अंबड	वाडीकाळ्या	मधूकर नारायण सूरसे
२६२१	अंबड	वाडीकाळ्या	प्रकाश जनार्दन ढेबे
२६२२	अंबड	वाडीकाळ्या	ज्ञानेश्वर सोपान ढेबे

२६२३	अंबड	वाडीकाळ्या	रामकिसन अर्जून सूरसे
२६२४	अंबड	वाडीकाळ्या	बालाजी सूदाम ढेबे
२६२५	अंबड	वाडीकाळ्या	सूशील बंडू गूडे
२६२६	अंबड	वाडीकाळ्या	पवन संजय ढेबे
२६२७	अंबड	वाडीकाळ्या	अनिल अर्जून सूरसे
२६२८	अंबड	वाडीकाळ्या	दत्तात्रय तूकाराम सोनटक्के
२६२९	अंबड	वाडीकाळ्या	राजू प्रल्हाद ढेबे
२६३०	अंबड	वाडीकाळ्या	शेषराव राम ढेबे
२६३१	अंबड	वाडीकाळ्या	नानासाहेब बाबूराव ढेबे
२६३२	अंबड	वाडीकाळ्या	आकाश गोरख गूडे
२६३३	अंबड	वाडीकाळ्या	प्रभाकर आबाजी ढेबे
२६३४	अंबड	वाडीकाळ्या	बाबासाहेब रतन चव्हाण
२६३५	अंबड	वाडीकाळ्या	गणेश अंबादास ढेबे
२६३६	अंबड	वाडीकाळ्या	विष्णू पल्हाद ढेबे
२६३७	अंबड	शहागड	सखाराम परंजी लोने
२६३८	अंबड	साडेगांव	राजेंद्र श्रीरंग तवले
२६३९	अंबड	साडेगांव	सुरेश बाबुराव देशमुख
२६४०	अंबड	साडेगांव	गणेश भगवान काटमोरे
२६४१	अंबड	साडेगांव	दिपक नवनाथ मैद
२६४२	अंबड	साडेगांव	शाम गणेश मैद
२६४३	अंबड	साष्टपिंपळगांव	जयराम रामभाऊ काळे
२६४४	अंबड	साष्टपिंपळगांव	बबन श्रीमंत लकडे
२६४५	अंबड	साष्टपिंपळगांव	सुनिता श्रीकृष्ण काळे
२६४६	अंबड	साष्टपिंपळगांव	बाळू नवनाथ काळे
२६४७	अंबड	साष्टपिंपळगांव	अमोल सिताराम माने
२६४८	अंबड	साष्टपिंपळगांव	ईश्वर दिगंबर माने
२६४९	अंबड	साष्टपिंपळगांव	जनाबाई दादासाहेब काळे
२६५०	अंबड	साष्टपिंपळगांव	गजेंद्र दादासाहेब काळे
२६५१	अंबड	साष्टपिंपळगांव	ज्ञानदेव सखाराम चोरमारे
२६५२	अंबड	साष्टपिंपळगांव	समिता रवींद्र काळे
२६५३	अंबड	साष्टपिंपळगांव	राजेंद्र दादासाहेब काळे
२६५४	अंबड	साष्टपिंपळगांव	राजेंद्र विश्वनाथ माने
२६५५	अंबड	साष्टपिंपळगांव	भरत काकासाहेब माने
२६५६	अंबड	साष्टपिंपळगांव	रामचंद्र राधाकिसन रांजणे
२६५७	अंबड	साष्टपिंपळगांव	कैलास राधाकिसन रांजणे
२६५८	अंबड	साष्टपिंपळगांव	विलास राधाकृष्ण रांजणे
२६५९	अंबड	साष्टपिंपळगांव	नवनाथ साहेबराव काळे
२६६०	अंबड	साष्टपिंपळगांव	रंगनाथ राधाकिसन रांजणे

२६६१	अंबड	साष्टपिंपळगांव	रंजीत दगडू बोंबले
२६६२	अंबड	साष्टपिंपळगांव	संजीवनी परमेश्वर मरकड
२६६३	अंबड	साष्टपिंपळगांव	ताई ज्ञानेश्वर लोकरे
२६६४	अंबड	साष्टपिंपळगांव	कमलबाई रघुनाथ माने
२६६५	अंबड	साष्टपिंपळगांव	संदीप रामदास काळे
२६६६	अंबड	साष्टपिंपळगांव	शहादेव घनश्याम माने
२६६७	अंबड	साष्टपिंपळगांव	आदेश पांडुरंग काळे
२६६८	अंबड	साष्टपिंपळगांव	सतीश भिवाजी काळे
२६६९	अंबड	साष्टपिंपळगांव	श्याम दादासाहेब माने
२६७०	अंबड	साष्टपिंपळगांव	ऋतुजा नितीन काळे
२६७१	अंबड	साष्टपिंपळगांव	कविता भागवत माने
२६७२	अंबड	साष्टपिंपळगांव	कल्याण सखाराम चोरमारे
२६७३	अंबड	साष्टपिंपळगांव	शांताबाई उमाजी देवकर
२६७४	अंबड	कासारवाडी	प्रमीला रामकिसन पितळे
२६७५	अंबड	वडीलासुर	श्रीनिवास विठ्ठल पांगरे
२६७६	अंबड	वडीलासुर	प्रवीण नामदेव कोरडे
२६७७	अंबड	वडीलासुर	संगीत पारंजी कोरडे
२६७८	परतूर	पिंपळी धामनगांव	संजय सखाराम काळे
२६७९	परतूर	पिंपळी धामनगांव	दुर्गेश कोंडीबा काळे
२६८०	परतूर	पिंपळी धामनगांव	सुदर्शन मधुकर काळे
२६८१	परतूर	पिंपळी धामनगांव	स्दाम रंगनाथ मोगरे
२६८२	परतूर	पिंपळी धामनगांव	योगेश पांडुरंग काळे
२६८३	परतूर	पिंपळी धामनगांव	हनुमान नारायण कोर्डे
२६८४	परतूर	पिंपळी धामनगांव	सूरज परमेश्वर मुळे
२६८५	परतूर	पिंपळी धामनगांव	सुदर्शन रामकिसान कुरधणे
२६८६	परतूर	पिंपळी धामनगांव	कृष्णा मुंजा मुळे
२६८७	परतूर	पिंपळी धामनगांव	बाबासाहेब असाराम मोगरे
२६८८	परतूर	पिंपळी धामनगांव	सहदेव गणपत कुकडे
२६८९	परतूर	पिंपळी धामनगांव	अशोक सखाराम मोगरे
२६९०	परतूर	पिंपळी धामनगांव	विठ्ठल बबन काळे
२६९१	परतूर	पिंपळी धामनगांव	विष्णु अर्जुन लांडे
२६९२	परतूर	पिंपळी धामनगांव	दिगांबर मुजलदास कुरधणे
२६९३	परतूर	पिंपळी धामनगांव	सुदाम श्रीरंग काळे
२६९४	परतूर	पिंपळी धामनगांव	नवनाथ दत्ता कोर्डे
२६९५	परतूर	पिंपळी धामनगांव	दिगांबर बाबासाहेब कोर्डे
२६९६	परतूर	पिंपळी धामनगांव	मनोहर विष्णु काळे
२६९७	परतूर	पिंपळी धामनगांव	संदीप श्रीकृष्ण कुरधणे
२६९८	परतूर	पिंपळी धामनगांव	पांडुरंग पंढरीनाथ काळे

२६९९	परतूर	पिंपळी धामनगांव	खंडू नरहरि काळे
२७००	परतूर	पिंपळी धामनगांव	विठ्ठल मुजलदास काळे
२७०१	परतूर	पिंपळी धामनगांव	विष्णु नाथा कुरधणे
२७०२	परतूर	पिंपळी धामनगांव	सिद्धेश्वर यामाजी शिंदे
२७०३	परतूर	पिंपळी धामनगांव	शाम राजेभाऊ मुळे
२७०४	परतूर	पिंपळी धामनगांव	असाराम पंढरीनाथ काळे
२७०५	परतूर	पिंपळी धामनगांव	रखमाजी असाराम मोगरे
२७०६	परतूर	पिंपळी धामनगांव	रामेश्वर ज्ञानेश्वर काळे
२७०७	परतूर	पिंपळी धामनगांव	कृष्णा गंगाधर कुकडे
२७०८	परतूर	पिंपळी धामनगांव	हनुमान गोविंदराव कुकडे
२७०९	परतूर	पिंपळी धामनगांव	शेषाराव बबन काळे
२७१०	परतूर	पिंपळी धामनगांव	रामेश्वर मंजुळदास कुरधणे
२७११	परतूर	पिंपळी धामनगांव	उद्धव श्रीरंग काळे
२७१२	परतूर	पिंपळी धामनगांव	द्रोपती चंद्रकांत काळे
२७१३	परतूर	पिंपळी धामनगांव	लक्ष्मण खंडू कोर्डे
२७१४	परतूर	पिंपळी धामनगांव	कांतिराम दादाराव कोर्डे
२७१५	परतूर	पिंपळी धामनगांव	ज्ञानेश्वर गंगाराम कोर्डे
२७१६	परतूर	पिंपळी धामनगांव	भाऊराव गंगाराम काळे
२७१७	परतूर	पिंपळी धामनगांव	दीपक माजभाऊ कोर्डे
२७१८	परतूर	पिंपळी धामनगांव	भागवत असाराम कोर्डे
२७१९	परतूर	पिंपळी धामनगांव	अनिल बाबासाहेब कुकडे
२७२०	परतूर	सावरगाव बु.	अप्पासाहेब छगनराव आयंदे
२७२१	परतूर	सावरगाव बु.	मुगाजी गणपत काळे
२७२२	परतूर	सावरगाव बु.	पांडुरंग मंजीराम बोबडे
२७२३	परतूर	सावरगाव बु.	नंदू पढरीनाथ आयंदे
२७२४	परतूर	सावरगाव बु.	शिवनाथ सोपान आयंदे
२७२५	परतूर	सावरगाव बु.	सुभाष अश्रोभा येवले
२७२६	परतूर	सावरगाव बु.	संतोष आसाराम काळे
२७२७	परतूर	सावरगाव बु.	सुरेश नाथा काळे
२७२८	परतूर	सावरगाव बु.	प्रल्हाद नाथा काळे
२७२९	परतूर	सावरगाव बु.	दत्तात्रय गोविंदराव काळे
२७३०	परतूर	सावरगाव बु.	दिगांबर गोविंदराव काळे
२७३१	परतूर	सावरगाव बु.	राधाकिशन गोविंदराव काळे
२७३२	परतूर	सावरगाव बु.	गोवर्धन मुरली काळे
२७३३	परतूर	सावरगाव बु.	रामेश्वर मुरली काळे
२७३४	परतूर	सावरगाव बु.	गोविंद आसाराम काळे
२७३५	परतूर	सावरगाव बु.	श्रीकृष्ण महादेव आयंदे
२७३६	परतूर	सावरगाव बु.	हनुमान भास्कर वीर

२७३७	परतूर	सावरगाव बु.	भरत भास्कर वीर
२७३८	परतूर	सावरगाव बु.	रामा भीमराव आयंदे
२७३९	परतूर	सावरगाव बु.	अर्जुन भीमराव आयंदे
२७४०	परतूर	सावरगाव बु.	दत्ता गुलाबराव कुरधने
२७४१	परतूर	सावरगाव बु.	पढरीनाथ गुलाबराव कुरधने
२७४२	परतूर	सावरगाव बु.	लक्ष्मन हरिभाऊ कुरधने
२७४३	परतूर	सावरगाव बु.	रामदास हनुमान काळे
#####	परतूर	सावरगाव बु.	बाबासाहेब गोविंदराव काळे
२७४५	परतूर	चागतपुरी	भारत श्रीहरी शेळके
२७४६	परतूर	चागतपुरी	नंदा राजेभाऊ गायकवाड
२७४७	परतूर	चागतपुरी	नारायण आहील्याजी गायकवाड
२७४८	परतूर	चागतपुरी	बाळासाहेब पांढरीनाथ गुरव
२७४९	परतूर	चागतपुरी	विलास रंगनाथ धुमाळ
२७५०	परतूर	चागतपुरी	सुदामती सुभाष गुरव
२७५१	परतूर	चागतपुरी	अनिल सोमनाथ धोत्रे
२७५२	परतूर	पिपळी धामणगाव	सुदाम श्रीरंग काळे
२७५३	परतूर	पिपळी धामणगाव	बाबासाहेब आसाराम मोगरे
२७५४	परतूर	पिपळी धामणगाव	दुर्गेश कोंडीब काळे
२७५५	परतूर	पिपळी धामणगाव	शेषेराव बबन काळे
२७५६	परतूर	पिपळी धामणगाव	रखमाजी आसाराम मोगरे
२७५७	परतूर	पिपळी धामणगाव	उद्धव श्रीरंग काळे
२७५८	परतूर	पिपळी धामणगाव	विठ्ठल बबन काळे
२७५९	परतूर	पिपळी धामणगाव	सुदाम रंगनाथ मोगरे
२७६०	परतूर	पिपळी धामणगाव	संजय सखाराम काळे
२७६१	परतूर	पिपळी धामणगाव	आसाराम पंढरीथ काळे
२७६२	परतूर	पिपळी धामणगाव	आणील बाबासाहेब कुकडे
२७६३	परतूर	लिखित पिप्री	नितीन विष्णू गायके
२७६४	परतूर	लिखित पिप्री	शांताबाई रावसाहेब गायके
२७६५	परतूर	लिखित पिप्री	रमेश अनाभाऊ कोरडे
२७६६	परतूर	लिखित पिप्री	आसाराम तातेराव कलपे
२७६७	परतूर	लिखित पिप्री	अणासाहेब निहाजी मस्के
२७६८	परतूर	लिखित पिप्री	गुलाब तुकाराम मोगरे
२७६९	परतूर	लिखित पिप्री	विलास नारायण कोरडे
२७७०	परतूर	लिखित पिप्री	शिवाजी अश्रुभा कोरडे
२७७१	परतूर	लिखित पिप्री	गणेश मधुकर कोरडे
२७७२	परतूर	लिखित पिप्री	सोमेश्वर बाबासाहेब गायके
२७७३	परतूर	लिखित पिप्री	पुंजाराम रंगनाथ कोरडे
२७७४	परतूर	लिखित पिप्री	गंगाधर रावसाहेब कोरडे

२७७५	परतूर	लिखित पिप्री	प्रीतमकुमार सुदाम आक्हाड
२७७६	परतूर	लिखित पिप्री	मधुकर लहानपा कोरडे
२७७७	परतूर	लिखित पिप्री	रामेश्वर एकनाथ कोरडे
२७७८	परतूर	लिखित पिप्री	बाळासाहेब एकनाथ कोरडे
२७७९	परतूर	लिखित पिप्री	विटल गणपत माने
२७८०	परतूर	लिखित पिप्री	अप्पा गणपत माने
२७८१	परतूर	लिखित पिप्री	रामराव रखमाजी माने
२७८२	परतूर	लिखित पिप्री	विक्रम गंगाधर घनवट
२७८३	परतूर	लिखित पिप्री	दत्ता गंगाधर घनवट
२७८४	परतूर	लिखित पिप्री	तातेराव श्यामराव माने
२७८५	परतूर	लिखित पिप्री	लक्ष्मन जिजा माने
२७८६	परतूर	लिखित पिप्री	आणता सुदाम माने
२७८७	परतूर	लिखित पिप्री	जनार्दन जिजा माने
२७८८	परतूर	लिखित पिप्री	बाबुराव उत्तमराव कोरडे
२७८९	परतूर	लिखित पिप्री	गयाबाई नेहाजी मस्के
२७९०	परतूर	लिखित पिप्री	मुक्ताबाई नानाभाऊ कोरडे
२७९१	परतूर	लिखित पिप्री	सुखदेव अनाभाऊ कोरडे
२७९२	परतूर	लिखित पिप्री	सुभास श्यामराव कोरडे
२७९३	परतूर	लिखित पिप्री	परमेश्वर भीमराव कोरडे
२७९४	परतूर	लिखित पिप्री	गंगाधर बाजीराव घनवट
२७९५	परतूर	कावजवळा	संभाजी शिवाजी धुमाळ
२७९६	परतूर	कावजवळा	चक्रधर भालासाहेब धुमाळ
२७९७	परतूर	कावजवळा	अमोल राधाकिशन धुमाळ
२७९८	परतूर	कावजवळा	शंकर आपासाहेब धुमाळ
२७९९	परतूर	कावजवळा	शिधेश्वर प्रसराम डोळझाके
२८००	परतूर	कावजवळा	महादेव प्रसराम डोळझाके
२८०१	परतूर	कावजवळा	योगेश बाबासाहेब भालेकर
२८०२	परतूर	कावजवळा	गणेश बाबासाहेब आक्हाड
२८०३	परतूर	कावजवळा	प्रल्हाद बाबासाहेब धुमाळ
२८०४	परतूर	कावजवळा	रमेश लक्ष्मन धुमाळ
२८०५	परतूर	कावजवळा	बाळू बळीराम आक्हाड
२८०६	परतूर	कावजवळा	रामेश्वर राधाकिशन धुमाळ
२८०७	परतूर	कावजवळा	संतोष राधाकिशन धुमाळ
२८०८	परतूर	कावजवळा	राधाकिशन रामभाऊ धुमाळ
२८०९	परतूर	कावजवळा	पराजी धुरुबा धुमाळ
२८१०	परतूर	कावजवळा	प्रकाश धरुबा धुमाळ
२८११	परतूर	कावजवळा	गणेश प्रकाश धुमाळ
२८१२	परतूर	कावजवळा	कृष्णा सुभाष भालेकर

२८१३	परतूर	डोल्हारा	कृष्णा रामदास गुजाळ
२८१४	परतूर	येनोरा	विष्णू आसाराम कुरधने
२८१५	परतूर	येनोरा	संतोष रामदास पानजंजाळ
२८१६	परतूर	येनोरा	मुकुंद बाळासाहेब खामकर
२८१७	परतूर	येनोरा	दत्ता बाबुराव दरफडे
२८१८	परतूर	येनोरा	अशोक लक्ष्मण येवले
२८१९	परतूर	येनोरा	हनुमान लक्ष्मण येवले
२८२०	परतूर	येनोरा	योगेश तुळशीराम येवले
२८२१	परतूर	येनोरा	सिध्देश्वर तुळशीराम येवले
२८२२	परतूर	येनोरा	सहदेव रामभाऊ येवले
२८२३	परतूर	येनोरा	गजानन राजेभाऊ येवले
२८२४	परतूर	येनोरा	रितेश रुस्तुम बोंबले
२८२५	परतूर	येनोरा	हरिभाऊ नामदेव बोंबले
२८२६	परतूर	येनोरा	सिध्देश्वर लक्ष्मण बोंबले
२८२७	परतूर	येनोरा	अर्जुन लक्ष्मण बोंबले
२८२८	परतूर	येनोरा	अशोक नामदेव दवंडे
२८२९	परतूर	येनोरा	पांडुरंग तुकाराम दवंडे
२८३०	परतूर	येनोरा	कैलास तुकाराम दवंडे
२८३१	परतूर	येनोरा	विलास तुकाराम दवंडे
२८३२	परतूर	येनोरा	अर्जुन बाबासाहेब दवंडे
२८३३	परतूर	येनोरा	बाबासाहेब सीताराम दवंडे
२८३४	परतूर	येनोरा	बालिका सुभाष दवंडे
२८३५	परतूर	येनोरा	गणेश शिवाजी दवंडे
२८३६	परतूर	येनोरा	रामेश्वर बाबुराव गायकवाड
२८३७	परतूर	येनोरा	महादेव वामन गायकवाड
२८३८	परतूर	येनोरा	गोविंद सलिक्रम गायकवाड
२८३९	परतूर	येनोरा	विष्णू सालिक्रम गायकवाड
२८४०	परतूर	येनोरा	सागर दिगंबर गायकवाड
२८४१	परतूर	येनोरा	गीता जनार्दन गायकवाड
२८४२	परतूर	येनोरा	कारण हरिभाऊ गायकवाड
२८४३	परतूर	येनोरा	सरस्वती नारायण गायकवाड
#####	परतूर	येनोरा	आकाश दत्ता गायकवाड
२८४५	परतूर	येनोरा	कृष्णा दत्ता गायकवाड
२८४६	परतूर	येनोरा	दत्ता विठ्ठल गायकवाड
२८४७	परतूर	येनोरा	नवनाथ प्रभाकर गायकवाड
२८४८	परतूर	येनोरा	नामदेव प्रभाकर गायकवाड
२८४९	परतूर	येनोरा	रामेश्वर प्रकाश गायकवाड
२८५०	परतूर	येनोरा	सतीश प्रकाश गायकवाड

२८५१	परतूर	येनोरा	श्रीकिसन माधवराव गायकवाड
२८५२	परतूर	येनोरा	अनुराधा गोविंद गायकवाड
२८५३	परतूर	येनोरा	पांडुरंग रामभाऊ गायकवाड
२८५४	परतूर	येनोरा	अनिता परमेश्वर गायकवाड
२८५५	परतूर	येनोरा	दशरथ अण्णासाहेब येवले
२८५६	परतूर	येनोरा	वैभव ज्ञानोबा गायकवाड
२८५७	परतूर	येनोरा	दत्ता रामभाऊ गायकवाड
२८५८	परतूर	येनोरा	शनिश्वर अप्पासाहेब गायकवाड
२८५९	परतूर	येनोरा	शरद लक्ष्मण सातपुते
२८६०	परतूर	येनोरा	मोहन सखाराम शिंदे
२८६१	परतूर	येनोरा	आशमती संदीपान गायकवाड
२८६२	परतूर	येनोरा	शनिश्वर श्रीरंग गायकवाड
२८६३	परतूर	येनोरा	विष्णू आसाराम गायकवाड
२८६४	परतूर	येनोरा	ब्रम्हदेव आसाराम गायकवाड
२८६५	परतूर	संकनपूरी	पांडुरंग निवर्धी कोरडे
२८६६	परतूर	संकनपूरी	गुलाब बाबुराव कोरडे
२८६७	परतूर	संकनपूरी	बळीराम पिराजी नवघरे
२८६८	परतूर	संकनपूरी	दत्ता राणोजी कोरडे
२८६९	परतूर	संकनपूरी	रामराव येमाजी नवघरे
२८७०	परतूर	संकनपूरी	प्रकाश ज्ञानोबा डोने
२८७१	परतूर	संकनपूरी	लिंबाजी ज्ञानोबा डोने
२८७२	परतूर	संकनपूरी	आसाराम विठोबा कुरधने
२८७३	परतूर	संकनपूरी	मनोहर ज्ञानोबा डोने
२८७४	परतूर	संकनपूरी	दासिराम आसाराम कुरधने
२८७५	परतूर	संकनपूरी	महादेव दत्ता कोरडे
२८७६	परतूर	संकनपूरी	रामभाऊ दशरथ भालेकर
२८७७	परतूर	संकनपूरी	तुलसीराम मुक्तीराम भालेकर
२८७८	परतूर	संकनपूरी	उद्धव दत्ता कोरडे
२८७९	परतूर	संकनपूरी	तुकाराम तुलसीराम भालेकर
२८८०	परतूर	संकनपूरी	रमेश भीमराव कुरधने
२८८१	परतूर	संकनपूरी	प्रल्हाद दिगंबर कोरडे
२८८२	परतूर	संकनपूरी	सुरेखा बाळासाहेब कोरडे
२८८३	परतूर	संकनपूरी	हनुमान तुकाराम बेरसरे
२८८४	परतूर	संकनपूरी	कचरू किशनराव कुरधने
२८८५	परतूर	फुलवाडी	पांडुरंग ज्ञानोबा मोगरे
२८८६	परतूर	फुलवाडी	बापूराव ज्ञानोबा मोगरे
२८८७	परतूर	फुलवाडी	कुडिलक ज्ञानोबा मोगरे
२८८८	परतूर	फुलवाडी	विठल भानुदास भले

२८८९	परतूर	फुलवाडी	अशोक नाथा भले
२८९०	परतूर	फुलवाडी	ज्ञानेश्वर भानुदास भले
२८९१	परतूर	फुलवाडी	लक्ष्मन लहानप्पा भले
२८९२	परतूर	फुलवाडी	सुरेश लहानप्पा मोगरे
२८९३	परतूर	चागतपुरी	जनार्दन विश्वनाथ धुमाळ
२८९४	परतूर	चागतपुरी	छत्रभुज नारायण
२८९५	परतूर	सातोना बु.	गंगाधर तुकाराम बाणगावडे
२८९६	परतूर	सातोना बु.	श्रीकिशन विष्णू बाणगावडे
२८९७	परतूर	सातोना बु.	लक्ष्मन तुकाराम दिवटे
२८९८	परतूर	सातोना बु.	उद्धव राजाराम दिवटे
२८९९	परतूर	सातोना बु.	मधुकर बाळासाहेब बाणगावडे
२९००	परतूर	सातोना बु.	सुरेश नारायण माथाले
२९०१	परतूर	सातोना बु.	बाळासाहेब अन्सिराम टोणपे
२९०२	परतूर	सातोना बु.	भगवान श्रीरंग मापारे
२९०३	परतूर	सातोना बु.	प्रकाश तुकाराम बाणगावडे
२९०४	परतूर	सातोना बु.	अनिल तुलसीराम मापारे
२९०५	परतूर	सातोना बु.	अर्जुन महादेव बाणगावडे
२९०६	परतूर	सातोना बु.	तुकाराम सखाराम मापारे
२९०७	परतूर	सातोना बु.	मुक्तीराम चंद्रभान बोबडे
२९०८	परतूर	सातोना बु.	सुरेश रामा डुकरे
२९०९	परतूर	सातोना बु.	रामेश्वर बाबासाहेब मापारे
२९१०	परतूर	सातोना बु.	भानुदास सोपान टोणपे
२९११	परतूर	सातोना बु.	मीरा माणिक दिवटे
२९१२	परतूर	सातोना बु.	विष्णू मुजाजी डुकरे
२९१३	परतूर	सातोना बु.	शिवराम मधुकर दिवटे
२९१४	परतूर	सातोना बु.	नामदेव दिनकर टोणपे
२९१५	परतूर	सातोना बु.	संदीप गणेश तिवटे
२९१६	परतूर	सातोना बु.	तुकाराम दत्तात्रय दिवटे
२९१७	परतूर	सातोना बु.	बळीराम पांडुरंग आव्हाड
२९१८	परतूर	सातोना बु.	गंगुबाई एकनाथ टोणपे
२९१९	परतूर	सातोना बु.	आबासाहेब महादेव टोणपे
२९२०	परतूर	सातोना बु.	पांडुरंग विष्णू बाणगावडे
२९२१	परतूर	सातोना बु.	महादेव विठोबा टोणपे
२९२२	परतूर	सातोना बु.	अशोक वैजीनाथ टोणपे
२९२३	परतूर	सातोना बु.	संपत अंकुश बाणगावडे
२९२४	परतूर	सातोना बु.	उद्धव राजाराम दिवटे
२९२५	परतूर	सातोना बु.	विश्वानाथएकनाथ दिवटे
२९२६	परतूर	सातोना बु.	भगवान एकनाथ दिवटे

२९२७	परतूर	आष्टी	हरिभाऊ कचरू सागुते
२९२८	परतूर	आष्टी	बंडू विठ्ठल सागुते
२९२९	परतूर	आष्टी	प्रसराम अंकुश सागुते
२९३०	परतूर	आष्टी	दशरथ दगडूबा सागुते
२९३१	परतूर	आष्टी	अंबादास बाबुराव गोसावी
२९३२	परतूर	आष्टी	मुंजा एकनाथ सागुते
२९३३	परतूर	आष्टी	बाबुराव अंबादास गोसावी
२९३४	परतूर	आष्टी	बाबासाहेब गंगाराम शिंदे
२९३५	परतूर	आष्टी	नारायण रामभाऊ सागुते
२९३६	परतूर	आष्टी	महादेव लक्ष्मन सागुते
२९३७	परतूर	आष्टी	गीता सोनाजी गायके
२९३८	परतूर	आष्टी	विष्णू आश्रोभा गायकवाड
२९३९	परतूर	आष्टी	ज्ञानेश्वर सुदाम सागुते
२९४०	परतूर	आष्टी	गयाबाई गोविंद सागुते
२९४१	परतूर	आष्टी	विठ्ठल मंजुलदास काळे
२९४२	परतूर	आष्टी	शुशीलाबाई बाबासाहेब सागुते
२९४३	परतूर	आष्टी	रोहिदास सादु सागुते
२९४४	परतूर	आष्टी	इंदुबाई सोपान कोरडे
२९४५	परतूर	को.हादगाव	भागवत दत्ता काकडे
२९४६	परतूर	को.हादगाव	संम्बू लक्ष्मन काकडे
२९४७	परतूर	लोणी.खु.	बबन हरिभाऊ बेरसले
२९४८	परतूर	लोणी.खु.	महादेव निवर्ती बेरसाले
२९४९	परतूर	लोणी.खु.	किसन हरिभाऊ बेरसाले
२९५०	परतूर	अकोली	कैलाश बन्सी गाते
२९५१	परतूर	अकोली	लिंबाजी बन्सी गाते
२९५२	परतूर	अकोली	भगवान गंगाधर गाते
२९५३	परतूर	अकोली	विष्णू संतराम गाते
२९५४	परतूर	अकोली	दत्ता भाऊराव गाते
२९५५	परतूर	अकोली	बाबासाहेब ठमाजी गाते
२९५६	परतूर	अकोली	श्रीधर गंगाधर गाते
२९५७	परतूर	अकोली	बाबासाहेब संभाजी गाते
२९५८	परतूर	अकोली	धोंडीराम नारायण गाते
२९५९	परतूर	आसनगाव	दादाराव नागोराव कान्दुरे
२९६०	परतूर	आसनगाव	कुशावार्थ सिताराम सोनटके
२९६१	परतूर	आसनगाव	ज्ञानेश्वर सुधाकर शिंदे
२९६२	परतूर	आसनगाव	दिगांबर माचीन्द्र शिंदे
२९६३	परतूर	आसनगाव	अशोक बाबासाहेब सोनटके
२९६४	परतूर	आसनगाव	धोंडीबा सोपान मात्रे

२९६५	परतूर	आसनगाव	शामराव रामा कान्दुरे
२९६६	परतूर	आसनगाव	सुधाकर छगन शिंदे
२९६७	परतूर	आसनगाव	सुभाष रखमाजी शेळके
२९६८	परतूर	आसनगाव	शंकर मधुकर मात्रे
२९६९	परतूर	आनंगाव	नंदकुमार दगडूबा गांजे
२९७०	परतूर	आनंगाव	दगडूबा बापूराव गांजे
२९७१	परतूर	कोरेगाव/नागापूर	संभाजी आसाराम कुरधने
२९७२	परतूर	कोरेगाव/नागापूर	सुभाष ज्ञानोबा कुरधने
२९७३	परतूर	कोरेगाव/नागापूर	राजेश भिवजी दुगाने
२९७४	परतूर	कोरेगाव/नागापूर	रावसाहेब आबासाहेब काळे
२९७५	परतूर	कोरेगाव/नागापूर	कुंडलिक रावसाहेब काळे
२९७६	परतूर	कोरेगाव/नागापूर	देवराव शिवाजी गायकवाड
२९७७	परतूर	कोरेगाव/नागापूर	संजय शिवाजी गायकवाड
२९७८	परतूर	कोरेगाव/नागापूर	लता भगवान काकडे
२९७९	परतूर	कोरेगाव/नागापूर	मिरा ज्ञानेश्वर काकडे
२९८०	परतूर	कोरेगाव/नागापूर	गणेश अण्णासाहेब काकडे
२९८१	परतूर	कोरेगाव/नागापूर	महादेव विश्वनाथा गायकवाड
२९८२	परतूर	कोरेगाव/नागापूर	मथाजी विश्वनाथ गायकवाड
२९८३	परतूर	कोरेगाव/नागापूर	प्रल्हाद भाऊराव काकडे
२९८४	परतूर	कोरेगाव/नागापूर	गजानन फकिरा काकडे
२९८५	परतूर	कोरेगाव/नागापूर	अंकुश निवृत्ती रिकामे
२९८६	परतूर	कोरेगाव/नागापूर	संदीप नामदेव काकडे
२९८७	परतूर	कोरेगाव/नागापूर	निवृत्ती आसाराम काकडे
२९८८	परतूर	माव पाटोदा	सुशीला गोरख शिपले
२९८९	परतूर	माव पाटोदा	आसाराम सोनाजी गायकवाड
२९९०	परतूर	माव पाटोदा	अंकुश रामभाऊ गायकवाड
२९९१	परतूर	माव पाटोदा	नानाभाऊ शिवाजी गायकवाड
२९९२	परतूर	माव पाटोदा	शिवाजी आश्रोबा गायकवाड
२९९३	परतूर	माव पाटोदा	राजेभाऊ देवराव गायकवाड
२९९४	परतूर	माव पाटोदा	बाबासाहेब बंडु गायकवाड
२९९५	परतूर	माव पाटोदा	आसाराम बंडु गायकवाड
२९९६	परतूर	माव पाटोदा	तुकाराम बापुराव गायकवाड
२९९७	परतूर	माव पाटोदा	पांडुरंग रामभाऊ गायकवाड
२९९८	परतूर	माव पाटोदा	अशोक जनार्दन दवंडे
२९९९	परतूर	माव पाटोदा	जनार्दन कुंडलीकराव दवंडे
३०००	परतूर	माव पाटोदा	बालासाहेब आश्रोबा गायकवाड
३००१	परतूर	माव पाटोदा	रुखमीन ज्ञानोबा गायकवाड
३००२	परतूर	देवला	संतोष वामन जंभुरे

३००३	परतूर	देवला	लंकाबाई नाथा सातपुते
३००४	परतूर	देवला	दत्ता नाथा सातपुते
३००५	परतूर	देवला	महादेव दिनकर गायकवाड
३००६	परतूर	देवला	सखाराम बाबूलाल पितळे
३००७	परतूर	देवला	ज्ञानेश्वर सखाराम पितळे
३००८	परतूर	देवला	सोपान सखाराम पितळे
३००९	परतूर	देवला	अनिता दत्ता गायकवाड
३०१०	परतूर	देवला	डिगांबर नाथा सातपुते
३०११	परतूर	देवला	भगवान कोंडीबा माने
३०१२	परतूर	राणीवाहेगाव	साहेबराव कुंडलिक बोबडे
३०१३	परतूर	राणीवाहेगाव	लक्ष्मण आन्ना बोबडे
३०१४	परतूर	राणीवाहेगाव	गंगुबाई यशवंत बोबडे
३०१५	परतूर	राणीवाहेगाव	रामा त्र्यंबक बोबडे
३०१६	परतूर	राणीवाहेगाव	बापूराव मोतीराम बोबडे
३०१७	परतूर	राणीवाहेगाव	प्रकाश त्र्यंबक बोबडे
३०१८	परतूर	राणीवाहेगाव	संदीपन भागुजी बोबडे
३०१९	परतूर	राणीवाहेगाव	गोविंदराव यशवंतराव बोबडे
३०२०	परतूर	राणीवाहेगाव	प्रल्हाद सखाराम बोबडे
३०२१	परतूर	राणीवाहेगाव	रंगनाथ मोतीराम बोबडे
३०२२	परतूर	राणीवाहेगाव	विष्णू यादव बोबडे
३०२३	परतूर	राणीवाहेगाव	सुरेश प्रल्हाद बोबडे
३०२४	परतूर	राणीवाहेगाव	बाबासाहेब सीताराम पानजंजाळ
३०२५	परतूर	राणीवाहेगाव	गयाबाई निवृत्ती बोबडे
३०२६	परतूर	राणीवाहेगाव	रुखमीन भागुजी बोबडे
३०२७	परतूर	राणीवाहेगाव	बाबासाहेब देविदास बोबडे
३०२८	परतूर	राणीवाहेगाव	पंडित बापूराव मिसाळ
३०२९	परतूर	राणीवाहेगाव	विष्णू पंडित मिसाळ
३०३०	परतूर	राणीवाहेगाव	भगवान पंडित मिसाळ
३०३१	परतूर	राणीवाहेगाव	बळीराम मोतीराम बोबडे
३०३२	परतूर	राणीवाहेगाव	एकनाथ मोतीराम बोबडे
३०३३	परतूर	कारळा	भुजंगराव सोनाजी येवले
३०३४	परतूर	कारळा	जनार्दन धोंडीबा शिंदे
३०३५	परतूर	कारळा	गंगु प्रभाकर शिंदे
३०३६	परतूर	कारळा	ज्ञानोबा बाजीराव येवले
३०३७	परतूर	कारळा	विठ्ठल बाबासाहेब येवले
३०३८	परतूर	कारळा	रामा निरूभाऊ येवले
३०३९	परतूर	कारळा	गणेश कुंडलीकराव येवले
३०४०	परतूर	कारळा	महादेव शिवाजी येवले

३०४१	परतूर	कारळा	रामेश्वर आसाराम येवले
३०४२	परतूर	कारळा	जिवन मारोती येवले
३०४३	परतूर	टाकली रंगोपंत	अशोक सखाराम रोकडे
३०४४	परतूर	टाकली रंगोपंत	कृष्णा सुभाष भले
३०४५	परतूर	टाकली रंगोपंत	सुशाला सिताराम येवले
३०४६	परतूर	टाकली रंगोपंत	पदमाबाई सुनील धोत्रे
३०४७	परतूर	टाकली रंगोपंत	सोपान रामभाऊ धोत्रे
३०४८	परतूर	टाकली रंगोपंत	बैजीनाथ बाबुराव येवले
३०४९	परतूर	टाकली रंगोपंत	विष्णू नारायण नवघरे
३०५०	परतूर	टाकली रंगोपंत	रुंखमीन भगवान नवघरे
३०५१	परतूर	टाकली रंगोपंत	विष्णू भगवान भले
३०५२	परतूर	टाकली रंगोपंत	रुंखमीन बाबासाहेब ढोले
३०५३	परतूर	टाकली रंगोपंत	गुलाबबुआ नारायण गिरी
३०५४	परतूर	टाकली रंगोपंत	वैजनाथ निवृत्ती भले
३०५५	परतूर	टाकली रंगोपंत	तुकाराम श्रीपती धोत्रे
३०५६	परतूर	टाकली रंगोपंत	बापुराव निवृत्ती भले
३०५७	परतूर	टाकली रंगोपंत	काशिनाथ विश्वनाथ पानजंजाळ
३०५८	परतूर	टाकली रंगोपंत	ज्ञानोबा बाबुराव धोत्रे
३०५९	परतूर	टाकली रंगोपंत	एकनाथ निवृत्ती भले
३०६०	परतूर	टाकली रंगोपंत	सुरेश साहेबराव भले
३०६१	परतूर	टाकली रंगोपंत	गोविंद प्रभाकर धोत्रे
३०६२	परतूर	टाकली रंगोपंत	महादेव देवीदास पानजंजाळ
३०६३	परतूर	टाकली रंगोपंत	छंत्रभूज साहेबराव भले
३०६४	परतूर	टाकली रंगोपंत	कांताबाई नागोराव मोगरे
३०६५	परतूर	टाकली रंगोपंत	विजयमाला सुंदरराव येवले
३०६६	परतूर	टाकली रंगोपंत	गयाबाई देवीदास पानजंजाळ
३०६७	परतूर	टाकली रंगोपंत	जगन बाबन भले
३०६८	परतूर	टाकली रंगोपंत	तुकाराम सखाराम रोकडे
३०६९	परतूर	टाकली रंगोपंत	ज्ञानेश्वर भगवान भले
३०७०	परतूर	टाकली रंगोपंत	आशामती रामदास रोकडे
३०७१	परतूर	टाकली रंगोपंत	अमृत बापुराव भले
३०७२	परतूर	टाकली रंगोपंत	भारत आसाराम रोकडे
३०७३	परतूर	टाकली रंगोपंत	शिवाजी बाबुराव येवले
३०७४	परतूर	टाकली रंगोपंत	गंगाधर कान्हुजी शेंडगे
३०७५	परतूर	टाकली रंगोपंत	प्रकाश साहेबराव भले
३०७६	परतूर	टाकली रंगोपंत	सिताराम पिलाराम नवघरे
३०७७	परतूर	टाकली रंगोपंत	लक्ष्मण किसन धापसे
३०७८	परतूर	टाकली रंगोपंत	नारायण मैनाजी येवले

३०७९	परतूर	टाकली रंगोपंत	सखाराम महादा रोकडे
३०८०	परतूर	टाकली रंगोपंत	रामकला सखाराम टोन्पे
३०८१	परतूर	टाकली रंगोपंत	गुलाब बाबन भले
३०८२	परतूर	टाकली रंगोपंत	रामकिसन विश्वनाथ पानजंजाळ
३०८३	परतूर	टाकली रंगोपंत	भागवत बालासाहेब रोकडे
३०८४	परतूर	टाकली रंगोपंत	राजू सिताराम नवघरे
३०८५	परतूर	टाकली रंगोपंत	शिवाजी महादा रोकडे
३०८६	परतूर	टाकली रंगोपंत	ज्ञानेश्वर शिवाजी रोकडे
३०८७	परतूर	टाकली रंगोपंत	गजानन शिवाजी रोकडे
३०८८	परतूर	टाकली रंगोपंत	बालासाहेब महादा रोकडे
३०८९	परतूर	टाकली रंगोपंत	विलास कारभारी रोकडे
३०९०	परतूर	टाकली रंगोपंत	संपत मारोती रोकडे
३०९१	परतूर	टाकली रंगोपंत	दिलीप प्रकाश भले
३०९२	परतूर	टाकली रंगोपंत	सोपान बापुराव भले
३०९३	परतूर	टाकली रंगोपंत	देऊ आसाराम धोत्रे
३०९४	परतूर	टाकली रंगोपंत	दादाराव तुकाराम धोत्रे
३०९५	परतूर	टाकली रंगोपंत	अनिल गंगाधर गोरे
३०९६	परतूर	टाकली रंगोपंत	राजू गणपत नवघरे
३०९७	परतूर	टाकली रंगोपंत	संदीप बाबासाहेब ढोले
३०९८	परतूर	टाकली रंगोपंत	दत्ता बाबासाहेब ढोले
३०९९	परतूर	टाकली रंगोपंत	कैलास कारभारी रोकडे
३१००	परतूर	टाकली रंगोपंत	महादेव ज्ञानोबा धोत्रे
३१०१	परतूर	टाकली रंगोपंत	रोहिदास विश्वनाथ पानजंजाळ
३१०२	परतूर	टाकली रंगोपंत	बाबादेव राजेभाऊ पानजंजाळ
३१०३	परतूर	टाकली रंगोपंत	मारोती राजेभाऊ पानजंजाळ
३१०४	परतूर	टाकली रंगोपंत	कैलास नागोराव मोगरे
३१०५	परतूर	टाकली रंगोपंत	प्रदीप जगन भले
३१०६	परतूर	टाकली रंगोपंत	कारभारी मारोती रोकडे
३१०७	परतूर	टाकली रंगोपंत	अनंता भगवान नवघरे
३१०८	परतूर	टाकली रंगोपंत	विमल संपत रोकडे
३१०९	परतूर	टाकली रंगोपंत	नामदेव वैजनाथ भले
३११०	परतूर	टाकली रंगोपंत	विकास सुरेश भले
३१११	परतूर	टाकली रंगोपंत	बळीराम रोहिदास पानजंजाळ
३११२	परतूर	टाकली रंगोपंत	भागवत सखाराम येवले
३११३	परतूर	टाकली रंगोपंत	महादेव मैनाजी येवले
३११४	परतूर	टाकली रंगोपंत	कृष्णा दादाराव येवले
३११५	परतूर	वरफळ	बाबुराव नारायण सातपुते
३११६	परतूर	वरफळ	माणिकराव तात्याराव माने

३११७	परतूर	वरफळ	माणिक तुकाराम आढाव
३११८	परतूर	वरफळ	अर्जुन साहेबराव रुपनर
३११९	परतूर	वरफळ	हनुमान अंशीराम धापसे
३१२०	परतूर	वरफळ	गोरखनाथ गजाबा धापसे
३१२१	परतूर	वरफळ	मारोती देवराव आढाव
३१२२	परतूर	वरफळ	दगडुबा सुदाम गाते
३१२३	परतूर	वरफळ	विठ्ठल बाबुराव सातपुते
३१२४	परतूर	वरफळ	सांदीपान रामकीसन रुपनर
३१२५	परतूर	वरफळ	रंगनाथ अंशीराम धापसे
३१२६	परतूर	वरफळ	कैलाश ताऊजी गोरे
३१२७	परतूर	वरफळ	संतोष बाबुराव सातपुते
३१२८	परतूर	वरफळ	संतोष रामकीसन रुपनर
३१२९	परतूर	वरफळ	प्रकाश किसनरव दिवटे
३१३०	परतूर	वरफळ	कृष्णा तुकाराम रेंगले
३१३१	परतूर	वरफळ	संजय अंशीराम धापसे
३१३२	परतूर	वरफळ	लोभाजी विश्वनाथ रेंगले
३१३३	परतूर	वरफळ	नागेश मारोती रुपनर
३१३४	परतूर	वरफळ	अविनाश माणिकराव माने
३१३५	परतूर	वरफळ	साहेबराव नामदेव घोंगडे
३१३६	परतूर	वरफळ	प्रदीप दिगंबर रुपनर
३१३७	परतूर	वरफळ	वैष्णवी हनुमान धापसे
३१३८	परतूर	वरफळ	संतोष बापूराव घोंगडे
३१३९	परतूर	वरफळ	संगीत महादेव आढाव
३१४०	परतूर	वरफळ	उषा रामराव रुपनर
३१४१	परतूर	वरफळ	नितीन सखाराम रुपनर
३१४२	परतूर	वरफळ	महादेव माणिक आढाव
३१४३	परतूर	वरफळ	उद्धव नारायण रेंगले
३१४४	परतूर	वरफळ	असाराम नारायण हिंगे
३१४५	परतूर	वरफळ	जणार्धन दगडुबा गाते
३१४६	परतूर	वरफळ	जिजाबाई असाराम सातपुते
३१४७	परतूर	वरफळ	जीवन विष्णु रेंगले
३१४८	परतूर	वरफळ	सुनील विनायकराव आढाव
३१४९	परतूर	वरफळ	शिंदे रंजीत मधुकर
३१५०	परतूर	वरफळ	नंदाबाई मारोती अर्जुन
३१५१	परतूर	वरफळ	दत्ता सखाराम हिंगे
३१५२	परतूर	वरफळ	नानिबाई माणिक भवाळ
३१५३	परतूर	वरफळ	रावसाहेब काशीनाथ डोईजड
३१५४	परतूर	वरफळ	असराबाई गजेबा धापसे

३१५५	परतूर	वरफळ	अरुणा नारायण हिंगे
३१५६	परतूर	वरफळ	राजाभाऊ देवराव हिंगे
३१५७	परतूर	वरफळ	पुंजाराम देवराव हिंगे
३१५८	परतूर	वरफळ	मुक्ताबाई शिवाजी डोईगड
३१५९	परतूर	वरफळ	मीरा विनायक आढाव
३१६०	परतूर	वरफळ	मीरा बालू गोरे
३१६१	परतूर	वरफळ	विमल कैलाश शेंडगे
३१६२	परतूर	वरफळ	चतुरा अशोक लोहकरे
३१६३	परतूर	वरफळ	गजानन एकनाथ डोईगड
३१६४	परतूर	वरफळ	ज्ञानेश्वर विश्वनाथ आढाव
३१६५	परतूर	वरफळ	बाबासाहेब विश्वनाथ आढाव
३१६६	परतूर	वरफळ	राधा बाबसाहेब सातपुते
३१६७	परतूर	वरफळ	पंढरीनाथ दामोदर वैद्य
३१६८	परतूर	वरफळ	नारायण दादाराव आढाव
३१६९	परतूर	वरफळ	विठ्ठल दादारव आढाव
३१७०	परतूर	वरफळ	प्रयाग अनिल लोहकरे
३१७१	परतूर	वरफळ	गणेश प्रभाकर घोंगडे
३१७२	परतूर	वरफळ	बालासाहेब बापूराव घोंगडे
३१७३	परतूर	वरफळ	साहेबराव अप्पराव घोंगडे
३१७४	परतूर	वरफळ	ज्ञानेश्वर लक्ष्मीमन घोंगडे
३१७५	परतूर	वरफळ	दत्ता अशरोब कुरधणे
३१७६	परतूर	वरफळ	श्रीराम अशरोब कुरधणे
३१७७	परतूर	वरफळ	महादेव सोनाजी आढाव
३१७८	परतूर	वरफळ	सुदाम सोनाजी आढाव
३१७९	परतूर	वरफळ	सतीश इंद्रजीत रिकामे
३१८०	परतूर	वरफळ	बबन अशरोबा कुरधणे
३१८१	परतूर	वरफळ	इंद्रजीत सळोबा रिकामे
३१८२	परतूर	वरफळ	शाहू बबन जोशी
३१८३	परतूर	वरफळ	कृष्णा बबन जोशी
३१८४	परतूर	वरफळ	बद्रीनाथ विश्वनाथ आढाव
३१८५	परतूर	वरफळ	सखाराम देवराव आढाव
३१८६	परतूर	वरफळ	बाळाभाऊ महादेव रेंगले
३१८७	परतूर	वरफळ	देवराव रामभाऊ आढाव
३१८८	परतूर	वरफळ	हनुमान श्रीराम गोरे
३१८९	परतूर	वरफळ	कुशवर्ता माणिक भवाळ
३१९०	परतूर	वरफळ	धोंडीराम माधव रेंगले
३१९१	परतूर	वरफळ	गणेश बाळाभाऊ रेंगले
३१९२	परतूर	वरफळ	शेषराव वलहाजी रुपनर

३१९३	परतूर	वरफळ	बाबासाहेब कोंडीबा रुपनर
३१९४	परतूर	वरफळ	खांडेराय माधवराव रेंगले
३१९५	परतूर	वरफळ	सतीश महादेवरव रेंगले
३१९६	परतूर	वरफळ	कारभारी दादाराव माने
३१९७	परतूर	वरफळ	सुभास दादारव माने
३१९८	परतूर	वरफळ	राधाबाई दादाराव माने
३१९९	परतूर	वरफळ	रामा राईबाण आढाव
३२००	परतूर	वरफळ	अण्णा राईबाण आढाव
३२०१	परतूर	वरफळ	गंगाराम राईबाण आढाव
३२०२	परतूर	वरफळ	ज्ञानेश्वर महादेव सारवणे
३२०३	परतूर	वरफळ	राजू बाबुराव यमगर
३२०४	परतूर	वरफळ	खंडू बाबुराव यमगर
३२०५	परतूर	वरफळ	दिगंबर राईबाण आढाव
३२०६	परतूर	वरफळ	सतवशीला गोरखनाथ धापसे
३२०७	परतूर	वरफळ	रामा पंढरीनाथ वैद्य
३२०८	परतूर	वरफळ	विठ्ठल अचितराव डोईगड
३२०९	परतूर	वरफळ	मधुकर लक्ष्मीन रुपनर
३२१०	परतूर	वरफळ	रामराव वलहाजी रुपनर
३२११	परतूर	वरफळ	प्रभाकर लक्ष्मीन रुपनर
३२१२	परतूर	वरफळ	रेंगले विष्णु पांडुरंग
३२१३	परतूर	वरफळ	माणिक काशीनाथ डोईगड
३२१४	परतूर	वरफळ	रामराव काशीनाथ डोईजड
३२१५	परतूर	वरफळ	दत्ता बाळाभाऊ रेंगले
३२१६	परतूर	वरफळ	मनोहर बाळाभाऊ रेंगले
३२१७	परतूर	वरफळ	कैलाश नारायण रेंगले
३२१८	परतूर	वरफळ	सोपान नारायण हिंगे
३२१९	परतूर	वरफळ	तुकाराम सखाराम हिंगे
३२२०	परतूर	वरफळ	प्रकाश तुकाराम हिंगे
३२२१	परतूर	वरफळ	अशोक प्रभाकर रेंगले
३२२२	परतूर	वरफळ	राजेश प्रभाकर रेंगले
३२२३	परतूर	वरफळ	अशोक संपतराव शिंदे
३२२४	परतूर	वरफळ	अशोक प्रभाकर घोंगडे
३२२५	परतूर	वरफळ	गिरजाबाई हनुमान धापसे
३२२६	परतूर	वरफळ	तुकाराम विश्वनाथ रेंगले
३२२७	परतूर	वरफळ	राजाभाऊ गजेबा धापसे
३२२८	परतूर	वरफळ	विठ्ठल दामोदर वैद्य
३२२९	परतूर	वरफळ	रमेश सोनाजी घोंगडे
३२३०	परतूर	वरफळ	रामा काशीनाथ डोईजड

३२३१	परतूर	वरफळ	गीता बाळासाहेब गोरे
३२३२	परतूर	वरफळ	अरुण भाउराव रुपनर
३२३३	परतूर	वरफळ	शेषराव विश्वनाथ रेंगले
३२३४	परतूर	वरफळ	सुग्रीव एकनाथ डोईजड
३२३५	परतूर	वरफळ	बापूराव अशरोबा गोरे
३२३६	परतूर	वरफळ	गंगाधर सोनाजी घोंगडे
३२३७	परतूर	वरफळ	सोनाजी भोजाजी घोंगडे
३२३८	परतूर	वरफळ	सिताबाई सोनाजी घोंगडे
३२३९	परतूर	वरफळ	माणिक बाबासाहेब रुपनर
३२४०	परतूर	वरफळ	लक्ष्मीन नानाभाऊ रुपनर
३२४१	परतूर	वरफळ	ज्ञानेश्वर तुकाराम रुपनर
३२४२	परतूर	वरफळ	मधुकर मारोती अर्जुन
३२४३	परतूर	वरफळ	मारोती नारायण हिंगे
३२४४	परतूर	वरफळ	संतोष बाबुराव सातपुते
३२४५	परतूर	वरफळ	बाबुराव नारायण सातपुते
३२४६	परतूर	वरफळ	विठ्ठल बाबुराव सातपुते
३२४७	परतूर	वरफळ	रामा ज्ञानोबा रेंगले
३२४८	परतूर	वरफळ	सतीश हिममत माने
३२४९	परतूर	वरफळ	सुमन खंडू काकडे
३२५०	परतूर	वरफळ	देवराव बाबुराव घोंगडे
३२५१	परतूर	वरफळ	भास्कर विठ्ठल आढाव
३२५२	परतूर	वरफळ	संतोष विठ्ठल आढाव
३२५३	परतूर	वरफळ	माणिक आबासाहेब रुपनर
३२५४	परतूर	वरफळ	उद्धव लक्ष्मीन रुपनर
३२५५	परतूर	वरफळ	नीलेश सखाराम रुपनर
३२५६	परतूर	वरफळ	वचीष्ट पंढरीनाथ वैद्य
३२५७	परतूर	वरफळ	निवर्ती विठ्ठल खरात
३२५८	परतूर	वरफळ	गणेश सोनाजी घोंगडे
३२५९	परतूर	लिखित पिप्री	आश्यामती सुदाम आव्हाड
३२६०	परतूर	लिखित पिप्री	अश्यामती एकनाथ कोरडे
३२६१	परतूर	लिखित पिप्री	धुराजी शिवाजी कोरडे
३२६२	परतूर	लिखित पिप्री	मदन लहानप्पा कोरडे
३२६३	परतूर	लिखित पिप्री	शिधेश्वर गंगाधर कोरडे
३२६४	परतूर	लिखित पिप्री	सुभम गंगाराम कोरडे
३२६५	परतूर	लिखित पिप्री	विक्रम गंगाधर घनवट
३२६६	परतूर	लिखित पिप्री	गजाजन विठल माने
३२६७	परतूर	लिखित पिप्री	कृष्णा लक्ष्मन माने
३२६८	परतूर	लिखित पिप्री	अप्साहेब बाबासाहेब गायके

३२६९	परतूर	लिखित पिप्री	राजेभाऊ भीमराव कोरडे
३२७०	परतूर	लिखित पिप्री	अशोक आसाराम कोरडे
३२७१	परतूर	लिखित पिप्री	शरद अप्पा माने
३२७२	परतूर	देठणा खु	शंकर राजाराम गायकवाड
३२७३	परतूर	देठणा खु	शिवाजी शंकर गायकवाड
३२७४	परतूर	देठणा खु	गजानन शंकर गायकवाड
३२७५	परतूर	देठणा खु	मुक्तिराम राजाराम गायकवाड
३२७६	परतूर	का-हाळा	भगवान धोंडीबा शिंदे
३२७७	परतूर	का-हाळा	प्रभाकर धोंडीबा शिंदे
३२७८	परतूर	का-हाळा	असरम बाबुराव सातपुते
३२७९	परतूर	का-हाळा	अशोक विश्वनाथ सागुते
३२८०	परतूर	का-हाळा	कृष्णा विश्वनाथ सागुते
३२८१	परतूर	का-हाळा	कृष्णा संतोष येवले
३२८२	परतूर	का-हाळा	भगवात निव्रती येवले
३२८३	परतूर	का-हाळा	शिधेश्वर गणेश येवले
३२८४	परतूर	का-हाळा	ढ्यानोबा बाजीराव येवले
३२८५	परतूर	का-हाळा	श्रीराम द्यानोबा येवले
३२८६	परतूर	का-हाळा	रंजना अप्पराव येवले
३२८७	परतूर	का-हाळा	रामेश्वर असारम येवले
३२८८	परतूर	का-हाळा	जांनार्धन धोंडीबा येवले
३२८९	परतूर	का-हाळा	द्यानेशवे र` बाबुराव सातपुते
३२९०	परतूर	का-हाळा	मनोहर दत्ता शिंदे
३२९१	परतूर	का-हाळा	महादेव धोंडीबा शिंदे
३२९२	परतूर	का-हाळा	शिवाजी यशवंत शिंदे
३२९३	परतूर	का-हाळा	द्यानेस्वर दगडुबा शिंदे
३२९४	परतूर	का-हाळा	बाबाराव किष्णाराव शिंदे
३२९५	परतूर	का-हाळा	सविता तुकाराम शिंदे
३२९६	परतूर	का-हाळा	शिवाजी बळीराम येवले
३२९७	परतूर	का-हाळा	महादेव शिवाजी येवले
३२९८	परतूर	का-हाळा	सुभाष गंगाधर पितळे
३२९९	परतूर	का-हाळा	नारायण रामभाऊ येवले
३३००	परतूर	का-हाळा	कैलाश रामभाऊ येवले
३३०१	परतूर	का-हाळा	विनोद भुजंग येवले
३३०२	परतूर	का-हाळा	दिगंबर भुजंग येवले
३३०३	परतूर	का-हाळा	लिंबाजी बाबरव येवले
३३०४	परतूर	का-हाळा	विठ्ठल बाबाराव येवले
३३०५	परतूर	का-हाळा	दगडुबा रामकिशन येवले
३३०६	परतूर	का-हाळा	अर्जुन दगडुबा येवले

३३०७	परतूर	का-हाळा	जीवन मरोती येवले
३३०८	परतूर	का-हाळा	काशीनाथ आनंदराव येवले
३३०९	परतूर	का-हाळा	विशाल विष्णुपुत येवले
३३१०	परतूर	का-हाळा	बंडू साहेबराव शिंदे
३३११	परतूर	का-हाळा	लताबाई भगवान येवले
३३१२	परतूर	का-हाळा	गणेश कुंडलिकरव येवले
३३१३	परतूर	का-हाळा	संतोष कुंडलीरव येवले
३३१४	परतूर	का-हाळा	निव्रतती बाजीराव येवले
३३१५	परतूर	पांडे पोखरी	विष्णू बाळासाहेब कुरधाने
३३१६	परतूर	पांडे पोखरी	शकुं अर्जुन कुरधाने
३३१७	परतूर	पांडे पोखरी	योगेश छत्रपती सोनटक्के
३३१८	परतूर	पांडे पोखरी	भागवत वैजिनाथ सोनटक्के
३३१९	परतूर	पांडे पोखरी	तुकाराम लक्ष्मन कुरधाने
३३२०	परतूर	पांडे पोखरी	सुखदेव तुकाराम कुरधाने
३३२१	परतूर	पांडे पोखरी	ज्ञानोबा लक्ष्मन कुरधाने
३३२२	परतूर	पांडे पोखरी	बाबू सखाराम कुरधाने
३३२३	परतूर	पांडे पोखरी	कमळ गंगाधार कुरधाने
३३२४	परतूर	पांडे पोखरी	दत्ता बाबासाहेब कुरधाने
३३२५	परतूर	पांडे पोखरी	परमेश्वर अश्रोभा कुरधाने
३३२६	परतूर	पांडे पोखरी	दत्ता प्रभाकर कुरधाने
३३२७	परतूर	पांडे पोखरी	प्रभाकर ज्ञानोबा कुरधाने
३३२८	परतूर	पांडे पोखरी	दत्ता निवार्थी कुरधाने
३३२९	परतूर	पांडे पोखरी	गंगाराम उद्धव पितळे
३३३०	परतूर	पांडे पोखरी	सविता रखमाजी उकंडे
३३३१	परतूर	पांडे पोखरी	ज्ञानोबा बापूराव पितळे
३३३२	परतूर	पांडे पोखरी	कैलास बापूराव गायकवड
३३३३	परतूर	सातोना खु.	कचरू त्रिबंक कानडे
३३३४	परतूर	सातोना खु.	शिवाजी दशरथ काळदाते
३३३५	परतूर	सातोना खु.	दत्ता गणपत काळदाते
३३३६	परतूर	सातोना खु.	केशव नाथराव धापसे
३३३७	परतूर	सातोना खु.	अनिता भानुदास मखमले
३३३८	परतूर	सातोना खु.	सोमित्र अचूत मखमले
३३३९	परतूर	सातोना खु.	द्रोपती सदाशिव काळे
३३४०	परतूर	सातोना खु.	मुरलीधर बळीराम काळदाते
३३४१	परतूर	सातोना खु.	गजानन परमेश्वर काळदाते
३३४२	परतूर	सातोना खु.	सुनिता काशिनाथ धनवे
३३४३	परतूर	सातोना खु.	अंकुश रामभाऊ काळदाते
३३४४	परतूर	सातोना खु.	कैलाश लहानप्पा लोहकरे

३३४५	परतूर	सातोना खु.	बाळू महादेव दिवटे
३३४६	परतूर	सातोना खु.	सूर्यभान सुंदर शेळके
३३४७	परतूर	सातोना खु.	सदाशिव नारायण धापसे
३३४८	परतूर	सातोना खु.	रुख्मानी श्रीकृष्ण मखमले
३३४९	परतूर	सातोना खु.	शोभा छत्रभुज शिंदे
३३५०	परतूर	सातोना खु.	अनासाहेब तुलसीराम काळदाते
३३५१	परतूर	सातोना खु.	बाळू गोविंद मखमले
३३५२	परतूर	सातोना खु.	सुंदर नारायण काळदाते
३३५३	परतूर	सातोना खु.	आकाश चंद्रभान मखमले
३३५४	परतूर	सातोना खु.	पांडुरंग तुलसीराम काळदाते
३३५५	परतूर	सातोना खु.	बाबासाहेब किशन काळदाते
३३५६	परतूर	सातोना खु.	महादेव वित्तल डोईफोडे
३३५७	परतूर	सातोना खु.	दत्ता लक्ष्मन कानडे
३३५८	परतूर	सातोना खु.	हरिभाऊ निकाळजे अकाने
३३५९	परतूर	सातोना खु.	भगवान रामराव डोईफोडे
३३६०	परतूर	सातोना खु.	द्वारखा निवार्थी मखमले
३३६१	परतूर	सातोना खु.	तुकाराम ज्ञानोबा मखमले
३३६२	परतूर	सातोना खु.	आसाराम रामभाऊ काळदाते
३३६३	परतूर	सातोना खु.	लक्ष्मन प्रसराम काळदाते
३३६४	परतूर	सातोना खु.	अंकुश बळीराम कानडे
३३६५	परतूर	सातोना खु.	विष्णू गंगांधर मखमले
३३६६	परतूर	सातोना खु.	मोहन मुरलीधर चोरे
३३६७	परतूर	सातोना खु.	बाळासाहेब सीताराम शिंदे
३३६८	परतूर	आनादगाव	दादाराव शिवाजी गांजे
३३६९	परतूर	आनादगाव	सीताबाई परमेश्वर गायकवाड
३३७०	परतूर	आनादगाव	नवनाथ निवृत्ति दुगाने
३३७१	परतूर	आनादगाव	जीवन सोपान गांजे
३३७२	परतूर	आनादगाव	वैजिनाथ बंडू गांजे
३३७३	परतूर	आनादगाव	विठ्ठल रुस्तुम गांजे
३३७४	परतूर	आनादगाव	पांडुरंग महादेव मोगरे
३३७५	परतूर	आनादगाव	बली बापुराव गांजे
३३७६	परतूर	आनादगाव	नामदेव बाबासाहेब गांजे
३३७७	परतूर	आनादगाव	दिगंबर गणपति सूबेदार
३३७८	परतूर	आनादगाव	सुरेश तुकाराम माने
३३७९	परतूर	आनादगाव	यदाराव श्रीकृष्णा गांजे
३३८०	परतूर	आनादगाव	दत्तात्रय बाबासाहेब दुगाने
३३८१	परतूर	आनादगाव	गणपति बलाभाऊ सुभेदार
३३८२	परतूर	आनादगाव	ज्ञानेश्वर सुन्दर गायके

३३८३	परतूर	आनादगाव	महादेव नानाभाऊ दुगाने
३३८४	परतूर	आनादगाव	ज्ञानेश्वर तुकाराम गांजे
३३८५	परतूर	आनादगाव	भारत नाथा गांजे
३३८६	परतूर	आनादगाव	विश्वनाथ भानुदास गांजे
३३८७	परतूर	आनादगाव	भागवत बालासाहेब गांजे
३३८८	परतूर	आनादगाव	दत्ता धोंडिबा गांजे
३३८९	परतूर	आनादगाव	शिवशंकर बबन गायके
३३९०	परतूर	आनादगाव	सोपान करबा गांजे
३३९१	परतूर	आनादगाव	दिगांबर बाबासाहेब दुगाने
३३९२	परतूर	आनादगाव	शरद सुखदेव गांजे
३३९३	परतूर	आनादगाव	भाऊ राव आश्रोबा गांजे
३३९४	परतूर	आनादगाव	दीपक उमाशंकर गायके
३३९५	परतूर	आनादगाव	संतोष गणपत मैद
३३९६	परतूर	आनादगाव	अशोक भानुदास गांजे
३३९७	परतूर	आनादगाव	विठ्ठल संपती काळे
३३९८	परतूर	आनादगाव	पांडुरंग कडाजी गांजे
३३९९	परतूर	आनादगाव	मुक्तिराम न्यानोबा गांजे
३४००	परतूर	आनादगाव	कांता अंतराम गायके
३४०१	परतूर	आनादगाव	सुंदर नामदेव गायके
३४०२	परतूर	आनादगाव	रंधावानी तुकाराम गायके
३४०३	परतूर	आनादगाव	पुरोषोत्तम नवनाथ गायके
३४०४	परतूर	आनादगाव	गोरखनाथ रावसाहेब गायके
३४०५	परतूर	आनादगाव	विष्णु बबन गायके
३४०६	परतूर	आनादगाव	बबन रामभाऊ गायके
३४०७	परतूर	आनादगाव	विठ्ठल दत्तात्रय गांजे
३४०८	परतूर	आनादगाव	दिगांबर अप्पासाहेब गायके
३४०९	परतूर	आनादगाव	भगवान भास्कर गायके
३४१०	परतूर	आनादगाव	भारत भगवान गायके
३४११	परतूर	आनादगाव	पुंजाराम पांडुरंग गायके
३४१२	परतूर	आनादगाव	सोपान सखाराम गांजे
३४१३	परतूर	आनादगाव	सुदाम निवृत्ति दुगाने
३४१४	परतूर	आनादगाव	सतीश महादेव काळे
३४१५	परतूर	आनादगाव	शिवाजी मुंजा गांजे
३४१६	परतूर	आनादगाव	दादाराव वनाजी गायके
३४१७	परतूर	आनादगाव	बली भानुदास मोगरे
३४१८	परतूर	आनादगाव	किशोर दत्ता गायके
३४१९	परतूर	आनादगाव	सुरेश रंगनाथ मोगरे
३४२०	परतूर	आनादगाव	गणेश संपती काळे

३४२१	परतूर	सातोना खु	श्री आसाराम दामोधर काळदाते
३४२२	परतूर	सातोना खु	शांताराम भानुदास आकात
३४२३	परतूर	सातोना खु	दत्ता नामदेव धापसे
३४२४	परतूर	सातोना खु	बापु रामभाउ पारधे
३४२५	परतूर	सातोना खु	विजय श्रीहरी मखमले
३४२६	परतूर	सातोना खु	सुरेश नारायण गिरी
३४२७	परतूर	सातोना खु	ज्ञानोबा बापुराव पारधे
३४२८	परतूर	सातोना खु	गजानन हरिभाउ काळे
३४२९	परतूर	सातोना खु	प्रल्हाद उमाजी हिंगे
३४३०	परतूर	सातोना खु	दत्ता उमाजी हिंगे
३४३१	परतूर	सातोना खु	भगवान कुंडलिक धापसे
३४३२	परतूर	सातोना खु	बापुराव दशरथ धापसे
३४३३	परतूर	सातोना खु	राधिका शाम चौरे
३४३४	परतूर	सातोना खु	दत्ता निलाजी आळणे
३४३५	परतूर	सातोना खु	मुक्ता काशीनाथ काळदाते
३४३६	परतूर	सातोना खु	सुमन केशव बनकर
३४३७	परतूर	सातोना खु	राजारामन यादवराव काळदाते
३४३८	परतूर	सातोना खु	केशव नारायण गिरी
३४३९	परतूर	सातोना खु	राजाराम बापुराव पारधे
३४४०	परतूर	सातोना खु	गोपीनाथ गणेश काळदाते
३४४१	परतूर	सातोना खु	दत्तात्रय मनोहर लव्हुटे
३४४२	परतूर	सातोना खु	निळोबा वैजनाथ मखमले
३४४३	परतूर	सातोना खु	जर्नाधन आसाराम काळदाते
#####	परतूर	सातोना खु	महादेव भानुदास गोसावी
३४४५	परतूर	सातोना खु	डिगांबर दत्तात्रय काळदाते
३४४६	परतूर	सातोना खु	वैभव अशोक मखमले
३४४७	परतूर	सातोना खु	डिगांबर बापुराव मखमले
३४४८	परतूर	सातोना खु	ज्ञानेश्वर आसाराम गोसावी
३४४९	परतूर	सातोना खु	परमेश्वर ज्ञानोबा मखमले
३४५०	परतूर	सातोना खु	गजानन शिवाजी मखमले
३४५१	परतूर	सातोना खु	मधुकर काशीनाथ काळदेते
३४५२	परतूर	सातोना खु	गजानन बाबासाहेब काळदाते
३४५३	परतूर	वरफळवाडी	संतोष दगडुबा रेंगले
३४५४	परतूर	वरफळवाडी	ओमप्रकाश गुलाबराव गोरे
३४५५	परतूर	वरफळवाडी	बालू यदा रेंगले
३४५६	परतूर	रोहिणा बु	विष्णु भाउराव पितळे
३४५७	परतूर	रोहिणा बु	गनेश रामदास टोंपे
३४५८	परतूर	रोहिणा बु	विश्वबर बापुराव गाते

३४५९	परतूर	रोहिणा बु	बापू असाराम तायडे
३४६०	परतूर	रोहिणा बु	भगवान भाउराव पितळे
३४६१	परतूर	रोहिणा बु	विजयमाला संतोष सोम्मारे
३४६२	परतूर	रोहिणा बु	शिवाजी प्रभाकर टोंपे
३४६३	परतूर	रोहिणा बु	निवृती दत्तराव श्रावणे
३४६४	परतूर	रोहिणा बु	बाळू असाराम शेळके
३४६५	परतूर	रोहिणा बु	श्रीकिसन दत्तराव साखरे
३४६६	परतूर	रोहिणा बु	मारोती तुकाराम तोत्रे
३४६७	परतूर	रोहिणा बु	अमोल लक्ष्मण गाते
३४६८	परतूर	रोहिणा बु	ज्ञानेश्वर सखाराम तोत्रे
३४६९	परतूर	रोहिणा बु	गणेश सखाराम तोत्रे
३४७०	परतूर	रोहिणा बु	पांडुरंग देवीदास गाते
३४७१	परतूर	रोहिणा बु	माणिक मल्हारी डोने
३४७२	परतूर	रोहिणा बु	देवीदास बाजीराव गुंजाळ
३४७३	परतूर	रोहिणा बु	दत्तात्रय रावसाहेब टोंपे
३४७४	परतूर	रोहिणा बु	बालासाहे जनार्धन बोबडे
३४७५	परतूर	रोहिणा बु	बाबासाहेब साहेबराव शेळके
३४७६	परतूर	रोहिणा बु	गणेश रावसाहेब टोंपे
३४७७	परतूर	रोहिणा बु	भगवान आनंदराव पाटोळे
३४७८	परतूर	रोहिणा बु	ज्ञानोबा मारोतराव टोंपे
३४७९	परतूर	रोहिणा बु	दत्ता मल्हारी डोने
३४८०	परतूर	रोहिणा बु	बाबासाहेब आण्णासाहेब टोंपे
३४८१	परतूर	रोहिणा बु	दत्ता विश्वंबर गाते
३४८२	परतूर	रोहिणा बु	राजेश लक्ष्मण टोंपे
३४८३	परतूर	रोहिणा बु	सोपान नामदेव टोंपे
३४८४	परतूर	रोहिणा बु	अर्जुन हरिभाऊ टोंपे
३४८५	परतूर	रोहिणा बु	डिगांबर बाबुराव गाते
३४८६	परतूर	रोहिणा बु	पांडुरंग प्रभाकर टोंपे
३४८७	परतूर	रोहिणा बु	गणेश तुळसिराम गाते
३४८८	परतूर	रोहिणा बु	मंजाराम राहुबा टोंपे
३४८९	परतूर	रोहिणा बु	हानुमान लक्ष्मण गाते
३४९०	परतूर	रोहिणा बु	प्रभाकर असाराम तायडे
३४९१	मंठा	पेवा/माळसावंगी	अमोल विश्वनाथ थोरात
३४९२	मंठा	पेवा/माळसावंगी	गजानन उत्तम थोरात
३४९३	मंठा	पेवा/माळसावंगी	भारत भास्करराव थोरात
३४९४	मंठा	पेवा/माळसावंगी	हरीप्रसाद विष्णू थोरात
३४९५	मंठा	पेवा/माळसावंगी	पांडुरंग बाबुराव थोरात
३४९६	मंठा	पेवा/माळसावंगी	बंडू बापूराव पुणेकर

३४९७	मंठा	पेवा/माळसावंगी	मारोती नागोराव थोरात
३४९८	मंठा	पेवा/माळसावंगी	सोपान पद्माकर थोरात
३४९९	मंठा	पेवा/माळसावंगी	विनोद किसन वाघमोडे
३५००	मंठा	पेवा/माळसावंगी	अंगद कैलाश थोरात
३५०१	मंठा	पेवा/माळसावंगी	पवन जनार्दन थोरात
३५०२	मंठा	पेवा/माळसावंगी	माधवराव बाबुराव थोरात
३५०३	मंठा	पेवा/माळसावंगी	रावसाहेब कृष्णाजी थोरात
३५०४	मंठा	पेवा/माळसावंगी	पंडित सदाशिव शिंदे
३५०५	मंठा	पेवा/माळसावंगी	गजानन अण्णा सिरामे
३५०६	मंठा	पेवा/माळसावंगी	ईश्वर ज्ञानेश्वर थोरात
३५०७	मंठा	पेवा/माळसावंगी	सर्जेराव हरिभाऊ थोरात
३५०८	मंठा	ठेंगेवडगाव	मुरलीधर पंढरीनाथ धुमाळ
३५०९	मंठा	ठेंगेवडगाव	सुरेश पंढरीनाथ धुमाळ
३५१०	मंठा	ठेंगेवडगाव	पंढरीनाथ साहेबराव धुमाळ
३५११	मंठा	ठेंगेवडगाव	कैलाश अंकुशराव धुमाळ
३५१२	मंठा	ठेंगेवडगाव	आसाराम अंकुशराव धुमाळ
३५१३	मंठा	पाडळी दुधा	प्रल्हाद मोतीराम वायसे
३५१४	मंठा	पाडळी दुधा	प्रयाग कैलास पुणेकर
३५१५	मंठा	पाडळी दुधा	कांताबाई नरसिंग तालेवार
३५१६	मंठा	पाडळी दुधा	माउली उद्धव पुणेकर
३५१७	मंठा	पाडळी दुधा	आसाराम किसन व्हटकर
३५१८	मंठा	पाडळी दुधा	दत्ता भाऊराव थिटे
३५१९	मंठा	पाडळी दुधा	वामन निवृत्ती पुणेकर
३५२०	मंठा	पाडळी दुधा	भागीरथी साहेबराव पुणेकर
३५२१	मंठा	पाडळी दुधा	रामजी शंकर पुणेकर
३५२२	मंठा	पाडळी दुधा	रत्नमाला गोविंद व्हटकर
३५२३	मंठा	पाडळी दुधा	चंद्रकला अशोक केसकर
३५२४	मंठा	पाडळी दुधा	विठ्ठल अंबादास पुणेकर
३५२५	मंठा	पाडळी दुधा	संदीप निवृत्ती शेंडगे
३५२६	मंठा	पाडळी दुधा	फकीरराव दरेबा पुणेकर
३५२७	मंठा	पाडळी दुधा	अरुण आसाराम पुणेकर
३५२८	मंठा	पाडळी दुधा	शोभाबाई जयंतराव पोले
३५२९	मंठा	पाडळी दुधा	प्रकाश त्रंबक दहिभाते
३५३०	मंठा	पाडळी दुधा	विकास देविदास पुणेकर
३५३१	मंठा	पाडळी दुधा	कमलबाई भाऊराव लेकुळे
३५३२	मंठा	पाडळी दुधा	गजानन भाऊराव पुणेकर
३५३३	मंठा	पाडळी दुधा	शिवाजी त्रंबक दहिभाते
३५३४	मंठा	पाडळी दुधा	हनुमंत नारायण पुणेकर

३५३५	मंठा	पाडळी दुधा	अण्णासाहेब आबाजी पुणेकर
३५३६	मंठा	पाडळी दुधा	सोमेश ज्ञानदेव केसकर
३५३७	मंठा	पाडळी दुधा	रामराव देवबा व्हटकर
३५३८	मंठा	पाडळी दुधा	रामकिसन दादाराव पुणेकर
३५३९	मंठा	पाडळी दुधा	संदीप भाऊराव पुणेकर
३५४०	मंठा	पाडळी दुधा	फुलाबाई लिंगबाराव पुणेकर
३५४१	मंठा	पाडळी दुधा	चातुराव बाबुदेव पुणेकर
३५४२	मंठा	पाडळी दुधा	शामराव कुंडलिक पुणेकर
३५४३	मंठा	पाडळी दुधा	सोपान खंडू पुणेकर
३५४४	मंठा	पाडळी दुधा	आसाराम जगदेवराव केसकर
३५४५	मंठा	पाडळी दुधा	मधुकर प्रसाद पुणेकर
३५४६	मंठा	पाडळी दुधा	संजय अंबादास वायसे
३५४७	मंठा	पाडळी दुधा	प्रल्हाद अंबादास पुणेकर
३५४८	मंठा	पाडळी दुधा	शिवाजी कुंडलिकराव थिटे
३५४९	मंठा	पाडळी दुधा	रसाबाई नामदेव वायसे
३५५०	मंठा	पाडळी दुधा	विमलबाई साहेबराव पुणेकर
३५५१	मंठा	पाडळी दुधा	प्रदीप शेषराव पुणेकर
३५५२	मंठा	पाडळी दुधा	विठ्ठल साहेबराव पुणेकर
३५५३	मंठा	पाडळी दुधा	जनार्धन उत्तमराव वायसे
३५५४	मंठा	पाडळी दुधा	गोपाल लिंगबाराव पुणेकर
३५५५	मंठा	पाडळी दुधा	बालासाहेब अप्पाराव पुणेकर
३५५६	मंठा	पाडळी दुधा	उद्धव गणपत पुणेकर
३५५७	मंठा	पाडळी दुधा	गणेश खुशालराव पुणेकर
३५५८	मंठा	पाडळी दुधा	प्रभू अंकुश केसकर
३५५९	मंठा	पाडळी दुधा	पाराजी अंकुश केसकर
३५६०	मंठा	पाडळी दुधा	विनायक सदाशिव पुणेकर
३५६१	मंठा	पाडळी दुधा	गजानन श्रीरंग दहिभाते
३५६२	मंठा	पाडळी दुधा	ज्ञानदेव दामोधर पुणेकर
३५६३	मंठा	पाडळी दुधा	शिवाजी गणपत पुणेकर
३५६४	मंठा	पाडळी दुधा	केशव मोतीराम वायसे
३५६५	मंठा	पाडळी दुधा	नारायण माणिक पुणेकर
३५६६	मंठा	पाडळी दुधा	दत्तराव बाबुराव केसकर
३५६७	मंठा	पाडळी दुधा	शांतीराम बाबुराव केसकर
३५६८	मंठा	पाडळी दुधा	कृष्णा नारायण पुणेकर
३५६९	मंठा	पाडळी दुधा	महादेव मोतीराम वायसे
३५७०	मंठा	पाडळी दुधा	इंदुबाई दीपक दहिभाते
३५७१	मंठा	पाडळी दुधा	भारत त्रंबक दहिभाते
३५७२	मंठा	पाडळी दुधा	प्रल्हाद फकीरराव पुणेकर

३५७३	मंठा	केंधळी	दीपक सखाराम मस्के
३५७४	मंठा	केंधळी	गजानन सटवराव मस्के
३५७५	मंठा	केंधळी	संतोष सटवाराव मस्के
३५७६	मंठा	केंधळी	पुंजाराम रामभाऊ घोंगडे
३५७७	मंठा	केंधळी	पांडुरंग किसन चाळक
३५७८	मंठा	केंधळी	भास्कर रामा गाते
३५७९	मंठा	केंधळी	शंकर अश्रोबा बनसोडे
३५८०	मंठा	केंधळी	सोमेश त्रिंबक बनसोडे
३५८१	मंठा	केंधळी	शिवाजी धोंडीभाऊ चाळक
३५८२	मंठा	केंधळी	गाढवे योगेश शिवाजी
३५८३	मंठा	केंधळी	मैनाजी तुकाराम पितळे
३५८४	मंठा	केंधळी	खिराजी नामदेव गाढवे
३५८५	मंठा	केंधळी	सचिन गोविंद गाढवे
३५८६	मंठा	केंधळी	ज्ञानेश्वर आसाराम बनसोडे
३५८७	मंठा	केंधळी	किसन बापूराव तरवटे
३५८८	मंठा	लिंबोना/जाटखेडा	गीताराम रामभाऊ चाळक
३५८९	मंठा	लिंबोना/जाटखेडा	मल्हारी अंबादास चाळक
३५९०	मंठा	लिंबोना/जाटखेडा	गजानन अंबादास चाळक
३५९१	मंठा	अंभोरा ज.	सौरभ मोहन सुरनर
३५९२	मंठा	अंभोरा ज.	रामप्रसाद विनायक सुरनर
३५९३	मंठा	अंभोरा ज.	सुमन रामदास सूरनर
३५९४	मंठा	अंभोरा ज.	दिपाली गणेश सूरनर
३५९५	मंठा	अंभोरा ज.	भागवत मोहन आटोळे
३५९६	मंठा	अंभोरा ज.	पंडित कुंडलिक सुरनर
३५९७	मंठा	अंभोरा ज.	तुकाराम कचरू पितळे
३५९८	मंठा	अंभोरा ज.	अर्जुन विठ्ठल आटोळे
३५९९	मंठा	अंभोरा ज.	कौशयल्या कचरू सूरनर
३६००	मंठा	अंभोरा ज.	गोविंद अर्जुन आटोळे
३६०१	मंठा	अंभोरा ज.	पवन रायभान हारनुळ
३६०२	मंठा	पांगरा गडदे	आहेलुबा मसाराव गडदे
३६०३	मंठा	पांगरा गडदे	भगवान भाऊराव गडदे
३६०४	मंठा	पांगरा गडदे	अशोक देवराव गडदे
३६०५	मंठा	पांगरा गडदे	किरण शिवराम हराळ
३६०६	मंठा	पांगरा गडदे	गजानन शंकराव गडदे
३६०७	मंठा	पांगरा गडदे	प्रवीण दिनकराव गडदे
३६०८	मंठा	पांगरा गडदे	रामराव बजीराव गडदे
३६०९	मंठा	पांगरा गडदे	विठल पांडुरंग गडदे
३६१०	मंठा	पांगरा गडदे	संजय कचरुबा गडदे

३६११	मंठा	पांगरा गडदे	भास्कर प्रल्हाद थिटे
३६१२	मंठा	पांगरा गडदे	गजानन अशोक गडदे
३६१३	मंठा	पांगरा गडदे	विशाल उत्तमराव गडदे
३६१४	मंठा	पांगरा गडदे	विनोद प्रेमराव गडदे
३६१५	मंठा	पांगरा गडदे	दिपक देवराव गडदे
३६१६	मंठा	पांगरा गडदे	कांताबाई मारोती गडदे
३६१७	मंठा	पांगरा गडदे	बळीराम अंकुश गडदे
३६१८	मंठा	पांगरा गडदे	अशोक परसराम गडदे
३६१९	मंठा	पांगरा गडदे/किनखेडा	भुजंग दत्तराव गडदे
३६२०	मंठा	पांगरा गडदे	सुनील बजीराव पुणेकर
३६२१	मंठा	पांगरा गडदे	अशोक देवराव गडदे
३६२२	मंठा	पांगरा गडदे	गणेश संजय गडदे
३६२३	मंठा	पांगरा गडदे	संतोष माधवराव गडदे
३६२४	मंठा	पांगरा गडदे	दिपक कानबाराव गडदे
३६२५	मंठा	पांगरा गडदे	प्रभाकर कानाबाराव गडदे
३६२६	मंठा	पांगरा गडदे	अनासाहेब गणेशराव गडदे
३६२७	मंठा	पांगरा गडदे	संदीप रामराव गडदे
३६२८	मंठा	पांगरा गडदे	विठ्ठल कानबाराव गडदे
३६२९	मंठा	पांगरा गडदे	मीनाबाई अशोक गडदे
३६३०	मंठा	पांगरा गडदे	तातेराव भाऊराव मस्के
३६३१	मंठा	पांगरा गडदे	पांडुरंग विठ्ठल गडदे
३६३२	मंठा	पांगरा गडदे	प्रमाबाई बाबाराव गडदे
३६३३	मंठा	पांगरा गडदे	अशोक बाबुराव गडदे
३६३४	मंठा	पांगरा गडदे	निर्मलाबाई उत्तमराव गडदे
३६३५	मंठा	पांगरा गडदे	कानाबाराव सखाराम गडदे
३६३६	मंठा	पांगरा गडदे	संदीप विलास गडदे
३६३७	मंठा	पांगरा गडदे	कल्याण शेषराव गडदे
३६३८	मंठा	पांगरा गडदे	दादाराव मारोती गडदे
३६३९	मंठा	पांगरा गडदे	पंडित कानबाराव हाराळ
३६४०	मंठा	पांगरा गडदे	शिवाजी भाऊराव गडधे
३६४१	मंठा	पांगरा गडदे	स्वप्नील नरहरी गडदे
३६४२	मंठा	पांगरा गडदे	रुस्तुम विनायक गडदे
३६४३	मंठा	पांगरा गडदे	दिगंबर अंबादास गडदे
३६४४	मंठा	पांगरा गडदे	कमलबाई अशोक गडदे
३६४५	मंठा	पांगरा गडदे	तुकाराम विनायक गडदे
३६४६	मंठा	पांगरा गडदे	दिपक चदणराव गडदे
३६४७	मंठा	पांगरा गडदे	सुमन त्रेंबक गडदे
३६४८	मंठा	पांगरा गडदे	बाबुराव अंबादास गडदे

३६४९	मंठा	पांगरा गडदे	केशव भाऊराव मस्के
३६५०	मंठा	पांगरा गडदे	राजेंद्र विलास गडदे
३६५१	मंठा	पांगरा गडदे	भास्कर संभाराव गडदे
३६५२	मंठा	पांगरा गडदे	कुंडलिक फकीराव गडदे
३६५३	मंठा	पांगरा गडदे	अमोल अन्नासाहेब गडदे
३६५४	मंठा	पांगरा गडदे	रमेश बजरंग मस्के
३६५५	मंठा	पांगरा गडदे	अर्जुन बजीराव गडदे
३६५६	मंठा	पांगरा गडदे	सखाराम केशव गडदे
३६५७	मंठा	पांगरा गडदे	पवन रावसाहेब गडदे
३६५८	मंठा	पांगरा गडदे	बाळू मसाराव गडदे
३६५९	मंठा	पांगरा गडदे	सुर्यकांत प्रेमराव गडदे
३६६०	मंठा	पांगरा गडदे	प्रल्हाद दत्तराव गडदे
३६६१	मंठा	पांगरा गडदे	सर्जेराव गणेशराव गडदे
३६६२	मंठा	पांगरा गडदे	अशोक बजीराव गडदे
३६६३	मंठा	पांगरा गडदे	दत्तराव चांदणराव गडदे
३६६४	मंठा	पांगरा गडदे	ज्ञानेश्वर बाबासाहेब गडदे
३६६५	मंठा	पांगरा गडदे	अशोक आनंदराव हराळ
३६६६	मंठा	पांगरा गडदे	रामराव त्रंबक मस्के
३६६७	मंठा	पांगरा गडदे	दिलीप गुलाबराव गडदे
३६६८	मंठा	पांगरा गडदे	लीलाधर आकातराव गडदे
३६६९	मंठा	पांगरा गडदे	बालासाहेब धुलबराव गडदे
३६७०	मंठा	पांगरा गडदे	गजानन जानकीराम गडदे
३६७१	मंठा	पांगरा गडदे	प्रदीप संभाराव गडदे
३६७२	मंठा	पांगरा गडदे	शिन्धुबाई भाऊराव गडदे
३६७३	मंठा	पांगरा गडदे	विकास अनिल गडदे
३६७४	मंठा	पांगरा गडदे	अण्णासाहेब तातेराव गडदे
३६७५	मंठा	पांगरा गडदे	शुभम शिवाजी हराळ
३६७६	मंठा	पांगरा गडदे	संतोष विठलराव गडदे
३६७७	मंठा	पांगरा गडदे	साहेबराव भाऊराव गडदे
३६७८	मंठा	पांगरा गडदे	संतोष अंकुशराव गडदे
३६७९	मंठा	पांगरा गडदे/किनखेडा	माणिक देवबा गडदे
३६८०	मंठा	पांगरा गडदे/किनखेडा	कानबराव संपतराव गडदे
३६८१	मंठा	पांगरा गडदे/किनखेडा	दुर्वास दत्तराव गडदे
३६८२	मंठा	पांगरा गडदे/किनखेडा	यादव दत्तराव गडदे
३६८३	मंठा	पांगरा गडदे/किनखेडा	बाळासाहेब दादाराव मस्के
३६८४	मंठा	पांगरा गडदे/किनखेडा	भास्कर कानबराव होडवे
३६८५	मंठा	पांगरा गडदे/किनखेडा	कैलाश बाजीराव गडदे
३६८६	मंठा	पांगरा गडदे/किनखेडा	विकास उद्धव गडदे

३६८७	मंठा	पांगरा गडदे/किनखेडा	दीपक बाजीराव गडदे
३६८८	मंठा	पांगरा गडदे/किनखेडा	शिंधुबाई कानबाराव गडदे
३६८९	मंठा	पांगरा गडदे/किनखेडा	मच्छिंद्र किसनराव गडदे
३६९०	मंठा	पांगरी बु.	रामभाऊ छगन तालेवार
३६९१	मंठा	पांगरी बु.	सुरेश किसनराव तालेवार
३६९२	मंठा	पांगरी बु.	वंकर नारायण गडदे
३६९३	मंठा	पांगरी बु.	केशव महादेव गडदे
३६९४	मंठा	पांगरी बु.	विठ्ठल बापूराव घुले
३६९५	मंठा	पांगरी बु.	विश्वनाथ बापूराव घुले
३६९६	मंठा	पाटोदा बु.	सुदाम मुंजाजी डोळझाके
३६९७	मंठा	पाटोदा बु.	लक्ष्मन मारोती डोळझाके
३६९८	मंठा	पाटोदा बु.	दत्ता भागोजी पारधे
३६९९	मंठा	पाटोदा बु.	अशोक माणिक नजान
३७००	मंठा	पाटोदा बु.	विष्णू माणिक नजान
३७०१	मंठा	पाटोदा बु.	दादाराव बापूराव घोंगडे
३७०२	मंठा	पाटोदा बु.	महादेव बाबासाहेब हारके
३७०३	मंठा	पाटोदा बु.	होनाजी साहेबराव हारके
३७०४	मंठा	पाटोदा बु.	मुंजाजी पुंजाजी पारधे
३७०५	मंठा	पाटोदा बु.	दत्ता नारायण बनसोडे
३७०६	मंठा	पाटोदा बु.	राम गंगाराम बादाड
३७०७	मंठा	पाटोदा बु.	गणेश सोपानराव बनसोडे
३७०८	मंठा	पाटोदा बु.	कार्तिक रामकिसन श्रावणे
३७०९	मंठा	पाटोदा बु.	कपिल रामप्रसाद आव्हाड
३७१०	मंठा	पाटोदा बु.	अशोक रखमाजी गोरे
३७११	मंठा	पाटोदा बु.	भास्कर सखाराम बनसोडे
३७१२	मंठा	पाटोदा बु.	राजेंद्र दत्तराव कोरडे
३७१३	मंठा	पाटोदा बु.	भगवान बाबुराव दळवे
३७१४	मंठा	पाटोदा बु.	रमेश गणपत नाजन
३७१५	मंठा	पाटोदा बु.	सेनाप्पा शामराव घोंगडे
३७१६	मंठा	पाटोदा बु.	कोंडीबा भगवान बनसोडे
३७१७	मंठा	पाटोदा बु.	ज्ञानेश्वर बापूराव नजान
३७१८	मंठा	पाटोदा बु.	रमेश गजानन गायकवाड
३७१९	मंठा	पाटोदा बु.	दगडूबा सखाराम मिसाळ
३७२०	मंठा	पाटोदा बु.	गणेश बापूराव बनसोडे
३७२१	मंठा	पाटोदा बु.	बाबासाहेब यमाजी नजान
३७२२	मंठा	पाटोदा बु.	तातेराव कोंडीबा घोंगडे
३७२३	मंठा	पाटोदा बु.	महानंदा साहेबराव चांदणे
३७२४	मंठा	पाटोदा बु.	शंकर यादाराव मिसाळ

३७२५	मंठा	पाटोदा बु.	डीगांबर पांडुरंग आव्हाड
३७२६	मंठा	पाटोदा बु.	भगवान संतूबा नजान
३७२७	मंठा	पाटोदा बु.	शिवाजी दत्तराव हारके
३७२८	मंठा	पाटोदा बु.	अर्जुन भानुदास जाधव
३७२९	मंठा	पाटोदा बु.	सुधाकर हरिभाऊ श्रावणे
३७३०	मंठा	पाटोदा बु.	भरत अंकुश घोंगडे
३७३१	मंठा	पाटोदा बु.	विठ्ठल उद्धव बनसोडे
३७३२	मंठा	पाटोदा बु.	विष्णू शिवाजी गोरे
३७३३	मंठा	पाटोदा बु.	संजय दत्तराव दळवे
३७३४	मंठा	पाटोदा बु.	महादेव माणिक पारधे
३७३५	मंठा	पाटोदा बु.	नारायण केशव दळवे
३७३६	मंठा	पाटोदा बु.	राजाभाऊ तातेराव पारधे
३७३७	मंठा	पाटोदा बु.	अमोल बालासाहेब पारधे
३७३८	मंठा	पाटोदा बु.	बाबासाहेब देविदास कोरडे
३७३९	मंठा	पाटोदा बु.	हरिभाऊ अप्पासाहेब बनसोडे
३७४०	मंठा	पाटोदा बु.	मुंजा गंगाराम बनसोडे
३७४१	मंठा	पाटोदा बु.	उद्धव बाबासाहेब हारके
३७४२	मंठा	पाटोदा बु.	सुभाष नाथोबा घोंगडे
३७४३	मंठा	पाटोदा बु.	किशोर ज्ञानोबा बनसोडे
३७४४	मंठा	पाटोदा बु.	हरिभाऊ भागोजी पारधे
३७४५	मंठा	पाटोदा बु.	संतोष प्रकाश घोंगडे
३७४६	मंठा	पाटोदा बु.	प्रभाकर सखाराम बनसोडे
३७४७	मंठा	पाटोदा बु.	आबासाहेब त्रिंबक श्रावणे
३७४८	मंठा	पाटोदा बु.	गयनाजी गजानन गायकवाड
३७४९	मंठा	पाटोदा बु.	अशोक बाबासाहेब डोने
३७५०	मंठा	पाटोदा बु.	दत्तात्रय मुंजा घोंगडे
३७५१	मंठा	पाटोदा बु.	धुराजी सुखदेव मोगरे
३७५२	मंठा	पाटोदा बु.	शाम मारोती बनसोडे
३७५३	मंठा	पाटोदा बु.	गणेश हरिभाऊ घोंगडे
३७५४	मंठा	पाटोदा बु.	रामप्रसाद तुकाराम बनसोडे
३७५५	मंठा	पाटोदा बु.	प्रल्हाद सुधाकर कोरडे
३७५६	मंठा	पाटोदा बु.	काशिनाथ दिनकर दळवे
३७५७	मंठा	पाटोदा बु.	अमृत त्रिंबक हिंगे
३७५८	मंठा	पाटोदा बु.	कोंडीबा भगवान बनसोडे
३७५९	मंठा	पाटोदा बु.	रंजना लिंबाजी तरवटे
३७६०	मंठा	पाटोदा बु.	बापूराव रामभाऊ घोंगडे
३७६१	मंठा	पाटोदा बु.	प्रकाश दत्ता नजान
३७६२	मंठा	पाटोदा बु.	सुशीला गंगाराम जगाडे

३७६३	मंठा	पाटोदा बु.	भगवान भागोजी पारधे
३७६४	मंठा	पाटोदा बु.	रामप्रसाद किसन चांदणे
३७६५	मंठा	पाटोदा बु.	सदाशिव धुराजी घोंगडे
३७६६	मंठा	पाटोदा बु.	गंगाराम नारायण पानजंजाळ
३७६७	मंठा	पाटोदा बु.	दत्ता पराजी गोरे
३७६८	मंठा	पाटोदा बु.	मारोती सखाराम पारधे
३७६९	मंठा	पाटोदा बु.	कुसुम मधुकर कोरडे
३७७०	मंठा	पाटोदा बु.	सुधाकर हरिभाऊ श्रावणे
३७७१	मंठा	पाटोदा बु.	भगवान ज्ञानोबा घोंगडे
३७७२	मंठा	पाटोदा बु.	मीरा नामदेव डोने
३७७३	मंठा	पाटोदा बु.	सत्यशीला जनार्धन घोंगडे
३७७४	मंठा	पाटोदा बु.	कारभारी उद्धव बनसोडे
३७७५	मंठा	पाटोदा बु.	कैलाश बापूराव श्रावणे
३७७६	मंठा	पाटोदा बु.	नामदेव ज्ञानोबा घोंगडे
३७७७	मंठा	पाटोदा बु.	भरत किसन दळवे
३७७८	मंठा	पाटोदा बु.	जीवन दत्तराव कोरडे
३७७९	मंठा	पाटोदा बु.	दिगांबर मनोहर घोंगडे
३७८०	मंठा	पाटोदा बु.	गणेश जनार्धन दळवे
३७८१	मंठा	पाटोदा बु.	रामेश्वर शिवाजी पारधे
३७८२	मंठा	पाटोदा बु.	दत्तराव बाबुराव दळवे
३७८३	मंठा	पाटोदा बु.	मारोती भगवान बनसोडे
३७८४	मंठा	पाटोदा बु.	रमेश बाबासाहेब हारके
३७८५	मंठा	पाटोदा बु.	भगवान गवनाजी नजान
३७८६	मंठा	पाटोदा बु.	राजेभाऊ नाथोबा घोंगडे
३७८७	मंठा	पाटोदा बु.	भागुबाई बाबासाहेब इरकर
३७८८	मंठा	पाटोदा बु.	कुंडलिक लक्ष्मन घोडडे
३७८९	मंठा	पाटोदा बु.	नारायण शेषराव श्रावणे
३७९०	मंठा	पाटोदा बु.	भगवान ज्ञानोबा घोंगडे
३७९१	मंठा	पाटोदा बु.	त्रिंबक गुणाजी श्रावणे
३७९२	मंठा	पांगरी बु.	तारामती महादेव गडदे
३७९३	मंठा	पांगरी बु.	दिलीप छगन तालेवार
३७९४	मंठा	पांगरी बु.	जीवन विठ्ठल घुले
३७९५	मंठा	पांगरी बु.	शांताबाई किसनराव तालेवार
३७९६	मंठा	पांगरी बु.	अशोक नारायण गडदे
३७९७	मंठा	माळकिणी	ज्ञानेश्वर त्रंबक खनके
३७९८	मंठा	माळकिणी	तुकाराम गणपत खनके
३७९९	मंठा	माळकिणी	प्रल्हाद धोंडीबा खनके
३८००	मंठा	माळकिणी	शंकर शिवराम खनके

३८०१	मंठा	माळकिणी	रमेश निवृत्ती दिंडे
३८०२	मंठा	माळकिणी	श्रीहरी शालिग्राम खनके
३८०३	मंठा	माळकिणी	रामप्रसाद निवृत्ती दिंडे
३८०४	मंठा	माळकिणी	विष्णू आसाराम खनके
३८०५	मंठा	माळकिणी	रवी अनंतराव खनके
३८०६	मंठा	माळकिणी	गजानन गंगाधर खनके
३८०७	मंठा	माळकिणी	दत्ता शंकर दिंडे
३८०८	मंठा	माळकिणी	गुलाबराव विठ्ठलराव खनके
३८०९	मंठा	माळकिणी	एकनाथ अश्रोबा खनके
३८१०	मंठा	माळकिणी	केशव अश्रोबा खनके
३८११	मंठा	माळकिणी	पांडुरंग अण्णासाहेब खनके
३८१२	मंठा	माळकिणी	विष्णू मुरलीधर खनके
३८१३	मंठा	माळकिणी	धोंडीबा आसाराम खनके
३८१४	मंठा	माळकिणी	विष्णू निवृत्ती दिंडे
३८१५	मंठा	माळकिणी	विजय आत्मराम खनके
३८१६	मंठा	माळकिणी	घनशाम विलाश खनके
३८१७	मंठा	माळकिणी	लक्ष्मिबाई अश्रुबा खनके
३८१८	मंठा	माळकिणी	संजय आत्मराम खनके
३८१९	मंठा	माळकिणी	आशाबाई शंकर दिंडे
३८२०	मंठा	माळकिणी	शकुंतला त्रिंबक खनके
३८२१	मंठा	पांगरी गो.	विष्णू रामचंद्र गोरे
३८२२	मंठा	पांगरी गो.	अशोक शिवाजी खरात
३८२३	मंठा	पांगरी गो.	गणेश भगवान खरात
३८२४	मंठा	पांगरी गो.	विलास दादाराव खरात
३८२५	मंठा	पांगरी गो.	बबन दगडूबा गिरे
३८२६	मंठा	पांगरी गो.	भगवान रामकिसन खरात
३८२७	मंठा	पांगरी गो.	कैलास दादाराव खरात
३८२८	मंठा	पांगरी गो.	गणेश निवृत्ती गोरे
३८२९	मंठा	पांगरी गो.	योगेश बबन गिरे
३८३०	मंठा	पांगरी गो.	कमलबाई कारभारी गिरे
३८३१	मंठा	आवलगाव/हातवन	रावसाहेब निवृत्ती ढाले
३८३२	मंठा	आवलगाव/हातवन	प्रकाश नाथा गोरे
३८३३	मंठा	आवलगाव/हातवन	अंकुश त्रंबक मिरगे
३८३४	मंठा	आवलगाव/हातवन	भागवत बापूराव गोरे
३८३५	मंठा	आवलगाव/हातवन	लिंबाजी अश्रोबा काकडे
३८३६	मंठा	आवलगाव/हातवन	नाथा विठ्ठल गोरे
३८३७	मंठा	आवलगाव/हातवन	बालन मधुकर मिरगे
३८३८	मंठा	हातवन	बाबासाहेब सखाराम माहुरकर

३८३९	मंठा	हातवन	मनोहर त्रिंबक काळे
३८४०	मंठा	हातवन	त्रिंबक लिंगाजी मिरगे
३८४१	मंठा	हातवन	बालासाहेब रामभाऊ ढाले
३८४२	मंठा	हातवन	सोनाजी बाबुराव ढाले
३८४३	मंठा	हातवन	संदीप पंडितराव मिरगे
३८४४	मंठा	हातवन	विनायक दिलीप कुन्हे
३८४५	मंठा	हातवन	मधुकर पंडित मिरगे
३८४६	मंठा	हातवन	कैलाश सुधाकर मिरगे
३८४७	मंठा	हातवन	किरण सोनाजी काळे
३८४८	मंठा	हातवन	पिराजी शेषराव काळे
३८४९	मंठा	हातवन	नानाभाऊ त्रिंबक मिरगे
३८५०	मंठा	हातवन	रामभाऊ बाबुराव ढाले
३८५१	मंठा	हातवन	शिवाजी विश्वनाथ गोरे
३८५२	मंठा	हातवन	विष्णू सखाराम मिरगे
३८५३	मंठा	हातवन	परमेश्वर सुदामराव मिरगे
३८५४	मंठा	हातवन	रामेश्वर सुदामराव मिरगे
३८५५	मंठा	हातवन	बाबासाहेब संपत्तराव ढाले
३८५६	मंठा	हातवन	बापूराव नामदेव गोरे
३८५७	मंठा	लिंबेवडगाव	कुंडलिक दत्तराव श्रावणे
३८५८	मंठा	लिंबेवडगाव	परमेश्वर पुंजाराम महाजन
३८५९	मंठा	लिंबेवडगाव	गजानन विठ्ठलराव श्रावणे
३८६०	मंठा	लिंबेवडगाव	नामदेव भगवान शेंद्रे
३८६१	मंठा	लिंबेवडगाव	मुरलीधर बाबुराव श्रावणे
३८६२	मंठा	लिंबेवडगाव	बळीराम महादेव बनसोडे
३८६३	मंठा	लिंबेवडगाव	प्रभाकर प्रसाद श्रावणे
३८६४	मंठा	वैद्यवडगाव	पवन जानकीराम मोरे
३८६५	मंठा	वैद्यवडगाव	अशोक मदन कोकरे
३८६६	मंठा	हेलस	गोविंद विठ्ठल बनसोडे
३८६७	मंठा	हेलस	एकनाथ ज्ञानोबा बनसोडे
३८६८	मंठा	हेलस	विकास माणिक बनसोडे
३८६९	मंठा	हेलस	लक्ष्मन सखाराम बोबडे
३८७०	मंठा	हेलस	अन्साबाई महादेव बनसोडे
३८७१	मंठा	हेलस	कृष्ण विठ्ठल बनसोडे
३८७२	मंठा	हेलस	शंकर दत्तराव बनसोडे
३८७३	मंठा	हेलस	नागनाथ दत्तराव बनसोडे
३८७४	मंठा	विरगाहन	विठ्ठल भागुरव कारे
३८७५	मंठा	विरगाहन	भास्कर सकाराम हरणोळ
३८७६	मंठा	विरगाहन	अशोक देवराव ढोणे

३८७७	मंठा	विरगव्हान	अचीत किशन घुले
३८७८	मंठा	विरगव्हान	तुकाराम सखाराम घुले
३८७९	मंठा	विरगव्हान	सीताराम किसनराव घुले
३८८०	मंठा	विरगव्हान	समाधान बाबाराव काळे
३८८१	मंठा	विरगव्हान	रमेश गंगाराम गोलवर
३८८२	मंठा	विरगव्हान	मुन्जाराम मधुकर हरणोळ
३८८३	मंठा	विरगव्हान	रामेश्वर रावसाहेब काळे
३८८४	मंठा	विरगव्हान	काशिनाथ जयराम रुपणार
३८८५	मंठा	विरगव्हान	नारायण वामनराव थिटे
३८८६	मंठा	विरगव्हान	प्रकाश भाऊराव ढोणे
३८८७	मंठा	विरगव्हान	गजानन शालीकराम देवकर
३८८८	मंठा	विरगव्हान	सखाराम वामनराव थिटे
३८८९	मंठा	विरगव्हान	शिवाजी भाऊराव ढोणे.
३८९०	मंठा	विरगव्हान	यादव वामन रुपनर
३८९१	मंठा	विरगव्हान	वामनराव मारोतीराव थिटे
३८९२	मंठा	विरगव्हान	भागवत देवराव ढोणे
३८९३	मंठा	विरगव्हान	अंकुश मारोती थिटे
३८९४	मंठा	विरगव्हान	रामराव शंकराव धोंणे
३८९५	मंठा	विरगव्हान	कैलास शामराव हरणोळ
३८९६	मंठा	विरगव्हान	विलास मुरजी व्होरकाटे
३८९७	मंठा	विरगव्हान	ज्ञानदेव भागुराव करे
३८९८	मंठा	विरगव्हान	दशरथ किसन करे
३८९९	मंठा	विरगव्हान	नितीन राजेश काळे
३९००	मंठा	विरगव्हान	रामराव शामराव हरणोळ
३९०१	मंठा	विरगव्हान	राजेश उत्तमराव काळे
३९०२	मंठा	विरगव्हान	लक्षण सोपान यमगीर
३९०३	मंठा	विरगव्हान	सुमनबाई बाबुराव हर्णेवळ
३९०४	मंठा	विरगव्हान	नामदेव शालीकराम हरणोळ
३९०५	मंठा	विरगव्हान	भाऊराव शंकर ढोणे
३९०६	मंठा	विरगव्हान	बाळासाहेब शाकुराव देवकर
३९०७	मंठा	विरगव्हान	उत्तम लिंबाजी हरणोळ
३९०८	मंठा	विरगव्हान	रमेश फकीर हरणोळ
३९०९	मंठा	विरगव्हान	गंगाधर शाकुराव देवकर
३९१०	मंठा	विरगव्हान	गणेश फकीर हरणोळ
३९११	मंठा	विरगव्हान	चतुराबाई नामदेव करे
३९१२	मंठा	विरगव्हान	मधुकर सखाराम हरणोळ
३९१३	मंठा	हेलस	लक्षण मथुराबुआ लोकरे
३९१४	मंठा	हेलस	बाबुजी नागुराव लोकरे

३९१५	मंठा	हेलस	रामेश्वर किसनराव चाळक
३९१६	मंठा	हेलस	दत्ता तुकाराम बनसोडे
३९१७	भोकरदन	चोऱ्हाळा	कैलास शामराव मतकर
३९१८	भोकरदन	चोऱ्हाळा	गंगाधर नामदेव मतकर
३९१९	भोकरदन	चोऱ्हाळा	नाना हरिबा मतकर
३९२०	भोकरदन	चोऱ्हाळा	अन्ना बाळा मतकर
३९२१	भोकरदन	चोऱ्हाळा	सर्जेराव शामराव मतकर
३९२२	भोकरदन	चोऱ्हाळा	दिलीप शामराव मतकर
३९२३	भोकरदन	चोऱ्हाळा	द्वारकाबाई ज्ञानेश्वर मतकर
३९२४	भोकरदन	चोऱ्हाळा	सुभाष हरिबा मतकर
३९२५	भोकरदन	चोऱ्हाळा	रामकिसन साहेबराव मतकर
३९२६	भोकरदन	चोऱ्हाळा	सुनील पांडुरंग मतकर
३९२७	भोकरदन	बाभूळगाव	अजय नबाबराव मतकर
३९२८	भोकरदन	लिंगेवाडी	समाधान नारायण पेटुळे
३९२९	भोकरदन	लिंगेवाडी	ज्ञानेश्वर अंकुश मतकर
३९३०	भोकरदन	लिंगेवाडी	अण्णा राजाराम मतकर
३९३१	भोकरदन	लिंगेवाडी	गणेश अशोक मतकर
३९३२	भोकरदन	लिंगेवाडी	अरुण अशोक मतकर
३९३३	भोकरदन	लिंगेवाडी	बालाजी अशोक मतकर
३९३४	भोकरदन	लिंगेवाडी	गीताराम कौतिक मतकर
३९३५	भोकरदन	लिंगेवाडी	जगन विष्णू मतकर
३९३६	भोकरदन	लिंगेवाडी	कासाबाई सारंगधर पेटुळे
३९३७	भोकरदन	लिंगेवाडी	परमेश्वर शेषराव मतकर
३९३८	भोकरदन	लिंगेवाडी	गजानन नामदेव धरे
३९३९	भोकरदन	लिंगेवाडी	सुदाम नामदेव धरे
३९४०	भोकरदन	लिंगेवाडी	छगन संपत मतकर
३९४१	भोकरदन	लिंगेवाडी	कडूबा छगन मतकर
३९४२	भोकरदन	लिंगेवाडी	अशोक लक्ष्मन मतकर
३९४३	भोकरदन	लिंगेवाडी	संतोष जयाजी विरे
३९४४	भोकरदन	लिंगेवाडी	रामकिसन शामराव विरे
३९४५	भोकरदन	लिंगेवाडी	निवृत्ती शामराव विरे
३९४६	भोकरदन	लिंगेवाडी	विष्णू रामराव विरे
३९४७	भोकरदन	लिंगेवाडी	बाबुराव त्र्यंबक रोडगे
३९४८	भोकरदन	लिंगेवाडी	रायभान त्र्यंबक रोडगे
३९४९	भोकरदन	लिंगेवाडी	गुलाबराव रामराव विरे
३९५०	भोकरदन	लिंगेवाडी	बाळू श्रीराम जारे
३९५१	भोकरदन	लिंगेवाडी	आण्णा विठोबा जारे
३९५२	भोकरदन	लिंगेवाडी	दामोधर विठोबा जारे

३९५३	भोकरदन	लिंगेवाडी	कैलास आण्णा जारे
३९५४	भोकरदन	लिंगेवाडी	आंबादास हरिबा रोडगे
३९५५	भोकरदन	लिंगेवाडी	रामेश्वर हरिबा रोडगे
३९५६	भोकरदन	लिंगेवाडी	बळीराम अंबादास रोडगे
३९५७	भोकरदन	लिंगेवाडी	सारंगधर गंभीरराव विरे
३९५८	भोकरदन	लिंगेवाडी	बाबासाहेब प्रभू मतकर
३९५९	भोकरदन	लिंगेवाडी	स्वप्नील मनोहर विरे
३९६०	भोकरदन	लिंगेवाडी	कडूबाई भिमराव विरे
३९६१	भोकरदन	लिंगेवाडी	गीनादेव गजरुबा विरे
३९६२	भोकरदन	लिंगेवाडी	सुनील गजरुबा विरे
३९६३	भोकरदन	लिंगेवाडी	अनिल गजरुबा विरे
३९६४	भोकरदन	लिंगेवाडी	गंभीरराव रामराव विरे
३९६५	भोकरदन	लिंगेवाडी	मंगलबाई कचरू विरे
३९६६	भोकरदन	लिंगेवाडी	दत्तू रामराव विरे
३९६७	भोकरदन	लिंगेवाडी	बबन हरिबा रोडगे
३९६८	भोकरदन	लिंगेवाडी	पुंजाजी राजाराम मतकर
३९६९	भोकरदन	लिंगेवाडी	कचरू रामराव विरे
३९७०	भोकरदन	लिंगेवाडी	पर्मिला संतोष विरे
३९७१	भोकरदन	वालसा वडाळा	रेश्माबाई वाळूबा भावले
३९७२	भोकरदन	वालसा वडाळा	इंदुबाई उत्तम शेळके
३९७३	भोकरदन	वालसा वडाळा	नामदेव रामदास शेळके
३९७४	भोकरदन	वालसा वडाळा	अशोक पांडुरंग शेळके
३९७५	भोकरदन	वालसा वडाळा	दगडूबा शिवाजी शेळके
३९७६	भोकरदन	वालसा वडाळा	दगडूबा सीताराम सोरमारे
३९७७	भोकरदन	वालसा वडाळा	उद्धव दगडूबा सोरमारे
३९७८	भोकरदन	वालसा वडाळा	विठ्ठल उत्तम सोरमारे
३९७९	भोकरदन	वालसा वडाळा	सुदाम कचरुबा शेळके
३९८०	भोकरदन	वालसा वडाळा	रामदास सीताराम सोरमारे
३९८१	भोकरदन	वालसा वडाळा	विष्णू कारभारी सोरमारे
३९८२	भोकरदन	वालसा वडाळा	नामदेव कौतिकराव सोरमारे
३९८३	भोकरदन	वालसा वडाळा	विनोद रामदास सोरमारे
३९८४	भोकरदन	वालसा वडाळा	हरिदास साहेबराव शेळके
३९८५	भोकरदन	वालसा वडाळा	विष्णू तुकाराम शेळके
३९८६	भोकरदन	वालसा वडाळा	तुळसाबाई काराभारी शेळके
३९८७	भोकरदन	वालसा वडाळा	प्रदीप दगडुबा सोरमारे
३९८८	भोकरदन	वालसा वडाळा	खंडू आंबादास शेळके
३९८९	भोकरदन	वालसा वडाळा	प्रमोद शिवाजी शेळके
३९९०	भोकरदन	वालसा वडाळा	सुरेश पुंडलिक शेळके

३९९१	भोकरदन	वालसा वडाळा	लक्ष्मन कुंडलिक सोरमारे
३९९२	भोकरदन	वालसा वडाळा	शिवाजी रामकृष्ण सोरमारे
३९९३	भोकरदन	वालसा वडाळा	प्रकाश पुंडलिक सोरमारे
३९९४	भोकरदन	वालसा वडाळा	रामेश्वर भगवान सोरमारे
३९९५	भोकरदन	वालसा वडाळा	कान्हुबा भगवान सोरमारे
३९९६	भोकरदन	वालसा वडाळा	कृष्णा भगवान सोरमारे
३९९७	भोकरदन	वालसा वडाळा	पंढरीनाथ भगवान सोरमारे
३९९८	भोकरदन	वालसा वडाळा	नारायण खंडू शेळके
३९९९	भोकरदन	वालसा वडाळा	गणेश भगवान सोरमारे
४०००	भोकरदन	वालसा वडाळा	प्रमोद दादाराव सोरमारे
४००१	भोकरदन	वालसा वडाळा	दत्तू अंबादास सोरमारे
४००२	भोकरदन	वालसा वडाळा	प्रल्हाद पांडुरंग सोरमारे
४००३	भोकरदन	वालसा वडाळा	सुभाष भीमराव रांधवन
४००४	भोकरदन	वालसा वडाळा	बालाजी माणिकराव सोरमारे
४००५	भोकरदन	वालसा वडाळा	गजानन बंडू भावले
४००६	भोकरदन	वालसा वडाळा	रामदास गणपत शेळके
४००७	भोकरदन	वालसा वडाळा	समाधान अंबादास सोरमारे
४००८	भोकरदन	वालसा वडाळा	तोताराम काशीराम सोरमारे
४००९	भोकरदन	वालसा वडाळा	कविता परसराम शेळके
४०१०	भोकरदन	वालसा वडाळा	कौतिक मारोती शेळके
४०११	भोकरदन	वालसा वडाळा	गजानन भगवान सोरमारे
४०१२	भोकरदन	वालसा वडाळा	समाधान कौतिकराव
४०१३	भोकरदन	वालसा वडाळा	सकाहरी साकृबा शेळके
४०१४	भोकरदन	वालसा वडाळा	विठ्ठल साहेबराव शेळके
४०१५	भोकरदन	वालसा वडाळा	विठोबा पुंजाजी शेळके
४०१६	भोकरदन	वालसा वडाळा	सखाराम पुंजाजी शेळके
४०१७	भोकरदन	वालसा वडाळा	कृष्णा महादू सोरमारे
४०१८	भोकरदन	वालसा वडाळा	संतोष कचरू शेळके
४०१९	भोकरदन	वालसा वडाळा	अंबादास रामभाऊ मैद
४०२०	भोकरदन	वालसा वडाळा	राधाबाई शेनफड शेळके
४०२१	भोकरदन	वालसा वडाळा	भगवान त्रिंबक शेळके
४०२२	भोकरदन	वालसा वडाळा	गजानन त्रिंबक शेळके
४०२३	भोकरदन	वालसा वडाळा	ज्ञानेश्वर त्रिंबक शेळके
४०२४	भोकरदन	वालसा वडाळा	विश्वनाथ पांडुरंग शेळके
४०२५	भोकरदन	वालसा वडाळा	अंबादास सखरुबा शेळके
४०२६	भोकरदन	वालसा वडाळा	शेषराव हंसा शेळके
४०२७	भोकरदन	वालसा वडाळा	विष्णू महादू सोरमारे
४०२८	भोकरदन	वालसा वडाळा	कारभारी पांडुरंग सोरमारे

४०२९	भोकरदन	वालसा वडाळा	लक्ष्मन संतोष शेळके
४०३०	भोकरदन	वालसा वडाळा	देविदास भीमराव रांधवन
४०३१	भोकरदन	वालसा वडाळा	मारोती सखाराम मेंद
४०३२	भोकरदन	वालसा वडाळा	ज्ञानेश्वर सखाराम मेंद
४०३३	भोकरदन	वालसा वडाळा	रमेश सखाराम मेंद
४०३४	भोकरदन	वालसा वडाळा	बालाजी सखाराम शेळके
४०३५	भोकरदन	वालसा वडाळा	मैनाजी खंडू शेळके
४०३६	भोकरदन	वालसा वडाळा	विष्णू सखाराम शेळके
४०३७	भोकरदन	वालसा वडाळा	रामभाऊ कडूबा सोरमारे
४०३८	भोकरदन	वालसा वडाळा	साहेबराव पांडुरंग सोरमारे
४०३९	भोकरदन	वालसा वडाळा	कारभारी सटवाजी सोरमारे
४०४०	भोकरदन	वालसा वडाळा	चंद्रकलाबाई माणिकराव सोरमारे
४०४१	भोकरदन	वालसा वडाळा	ताराबाई गुलाबराव शेळके
४०४२	भोकरदन	वालसा वडाळा	त्रिंबक राजाराम सोरमारे
४०४३	भोकरदन	वालसा वडाळा	परमेश्वर मारोती सोरमारे
#####	भोकरदन	वालसा वडाळा	कृष्णा मारोती सोरमारे
४०४५	भोकरदन	वालसा वडाळा	प्रकाश बंडू भावले
४०४६	भोकरदन	वालसा वडाळा	नारायण विठोबा सातपुते
४०४७	भोकरदन	वालसा वडाळा	तोताराम काशिनाथ सोरमारे
४०४८	भोकरदन	वालसा वडाळा	रंगनाथ माणिकराव सोरमारे
४०४९	भोकरदन	माळेगाव	कृष्णा पुंजाराम सोरमारे
४०५०	भोकरदन	माळेगाव	समाधान पुंजाराम सोरमारे
४०५१	भोकरदन	माळेगाव	शेनफड पिराजी सोरमारे
४०५२	भोकरदन	माळेगाव	हरिदास किसान कावळे
४०५३	भोकरदन	माळेगाव	गणेश सखाराम सोरमारे
४०५४	भोकरदन	माळेगाव	गणेश अंबादास कावळे
४०५५	भोकरदन	माळेगाव	ज्ञानेश्वर पिराजी सोरमारे
४०५६	भोकरदन	माळेगाव	एकनाथ कडूबा कावळे
४०५७	भोकरदन	माळेगाव	रमेश सखाराम सोरमारे
४०५८	भोकरदन	माळेगाव	परमेश्वर राजधान सोरमारे
४०५९	भोकरदन	माळेगाव	सारंगधर त्रिंबक कावळे
४०६०	भोकरदन	माळेगाव	अमोल अंबादास कावळे
४०६१	भोकरदन	माळेगाव	पंढरीनाथ त्रिंबक कावळे
४०६२	भोकरदन	माळेगाव	रामा कडूबा कावळे
४०६३	भोकरदन	माळेगाव	रवींद्र रामा कावळे
४०६४	भोकरदन	माळेगाव	सागर समाधान सोरमारे
४०६५	भोकरदन	माळेगाव	निवृती शेनफड सोरमारे
४०६६	भोकरदन	माळेगाव	कांताबाई सांडू सोरमारे

४०६७	भोकरदन	माळेगाव	राधाबाई नारायण सोरमारे
४०६८	भोकरदन	माळेगाव	शिवदास भानुदास शेळके
४०६९	भोकरदन	माळेगाव	शांताबाई एकनाथ शेळके
४०७०	भोकरदन	माळेगाव	शिवाजी गणेश सोरमारे
४०७१	भोकरदन	माळेगाव	पावन रमेश सोरमारे
४०७२	भोकरदन	माळेगाव	विष्णू बाबुराव कावळे
४०७३	भोकरदन	माळेगाव	राधाबाई कृष्णा सोरमारे
४०७४	भोकरदन	माळेगाव	तुषार ज्ञानेश्वर सोरमारे
४०७५	भोकरदन	माळेगाव	अक्षय ज्ञानेश्वर सोरमारे
४०७६	भोकरदन	माळेगाव	गंगुबाई रामधन सोरमारे
४०७७	भोकरदन	माळेगाव	लक्ष्मिबै अंबादास कावळे
४०७८	भोकरदन	माळेगाव	अंबादास दगडूबा कावळे
४०७९	भोकरदन	तडेगाव	ज्ञानेश्वर अशोक लव्हटे
४०८०	भोकरदन	तडेगाव	आकाश हिम्मत शेळके
४०८१	भोकरदन	तडेगाव	सतीश गणेश लव्हटे
४०८२	भोकरदन	तडेगाव	नितीन गणेश लव्हटे
४०८३	भोकरदन	तडेगाव	बाळू लक्ष्मन शेळके
४०८४	भोकरदन	तडेगाव	दिनकर शेषराव लव्हटे
४०८५	भोकरदन	तडेगाव	गणेश विठ्ठलराव देशमुख
४०८६	भोकरदन	तडेगाव	अशोक विठ्ठलराव देशमुख
४०८७	भोकरदन	तडेगाव	भागवत कुंडलिक आदबाणे
४०८८	भोकरदन	तडेगाव	सोपान अशोक देशमुख
४०८९	भोकरदन	तडेगाव	भाऊसाहेब भाऊराव आदबाने
४०९०	भोकरदन	तडेगाव	कृष्णा भाऊसाहेब आदबाने
४०९१	भोकरदन	तडेगाव	परमेश्वर बापूराव लव्हटे
४०९२	भोकरदन	तडेगाव	रामेश्वर बापूराव लव्हटे
४०९३	भोकरदन	तडेगाव	संतोष अण्णा लव्हटे
४०९४	भोकरदन	तडेगाव	कृष्णा अंकुश लव्हटे
४०९५	भोकरदन	तडेगाव	आरून कल्याण लव्हटे
४०९६	भोकरदन	तडेगाव	भागवत कुंडलिक आदबाने
४०९७	भोकरदन	तडेगाव	गणेश कारभारी जोशी
४०९८	भोकरदन	तडेगाव	पांडुरंग ज्ञानेश्वर नन्हे
४०९९	भोकरदन	तडेगाव	रवींद्र दिवाकर देशमुख
४१००	भोकरदन	तडेगाव	किरण नर्सिंग नन्हे
४१०१	भोकरदन	तडेगाव	बाजीराव देवराव देशमुख
४१०२	भोकरदन	तडेगाव	सुभाष अशोक देशमुख
४१०३	भोकरदन	गोषेगाव	कारभारी रखमाजी सोरमारे
४१०४	भोकरदन	तडेगाव	राजू कडूबा मुगटराव

४१०५	भोकरदन	तडेगाव	भाऊसाहेब भानुदास आदबाने
४१०६	भोकरदन	गोषेगाव	संजय रखमाजी सोरमारे
४१०७	भोकरदन	तडेगाव	समाधान शेषराव आबदाने
४१०८	भोकरदन	तडेगाव	उद्धव देविदास देशमुख
४१०९	भोकरदन	तडेगाव	हरी कडूबा मुगटराव
४११०	भोकरदन	तडेगाव	दिवाकर वामन देशमुख'
४१११	भोकरदन	तडेगाव	पद्माकर देवराव लव्हटे
४११२	भोकरदन	तडेगाव	दिलीप कडूबा लव्हटे
४११३	भोकरदन	तडेगाव	गोरखनाथ काळूबा लव्हटे
४११४	भोकरदन	तडेगाव	वाल्मिक दगडूबा देशमुख
४११५	भोकरदन	तडेगाव	पांडुरंग फक्रीअबा न-हे
४११६	भोकरदन	तडेगाव	नारायण फकीरबा न-हे
४११७	भोकरदन	तडेगाव	गोपाळा गणेश न-हे
४११८	भोकरदन	तडेगाव	ज्ञानेश्वर सखलादि लव्हटे
४११९	भोकरदन	तडेगाव	प्रकाश उत्तम लव्हटे
४१२०	भोकरदन	तडेगाव	कृष्णा भानुदास आबदाने
४१२१	भोकरदन	तडेगाव	पावन अंबादास देशमुख
४१२२	भोकरदन	खापरखेडा	गणेश भागाजी शेवाळे
४१२३	भोकरदन	खापरखेडा	बनाबाई संतुकाराव तायडे
४१२४	भोकरदन	खापरखेडा	अंकुश शामराव कोल्हे
४१२५	भोकरदन	खापरखेडा	विठ्ठल बालाजी तायडे
४१२६	भोकरदन	खापरखेडा	अंकुश हिम्मतराव रांधावन
४१२७	भोकरदन	खापरखेडा	शालिक कौतिक तायडे
४१२८	भोकरदन	खापरखेडा	विष्णू दगडू शेवाळे
४१२९	भोकरदन	खापरखेडा	सोपान कौतिक तायडे
४१३०	भोकरदन	खापरखेडा	रुख्मनबी राजू तायडे
४१३१	भोकरदन	मुठाड	गणेश नारायण गुंजाळ
४१३२	भोकरदन	मुठाड	सुदाम हरिचंद्र राऊत
४१३३	भोकरदन	मुठाड	दिनेश सुखलाल गुंजाळ
४१३४	भोकरदन	मुठाड	भिका नारायण गुंजाळ
४१३५	भोकरदन	मुठाड	लीलाबाई हरिदास गुंजाळ
४१३६	भोकरदन	मुठाड	शिवाजी लक्ष्मन गुंजाळ
४१३७	भोकरदन	मुठाड	सोमीनाथ राजू पांढरे
४१३८	भोकरदन	मुठाड	शिवनाथ गंगाधर मेंद
४१३९	भोकरदन	मुठाड	सुनील गंगाधर मेंद
४१४०	भोकरदन	मुठाड	गणेश हरिबा पांढरे
४१४१	भोकरदन	मुठाड	नामदेव शंकर पांढरे
४१४२	भोकरदन	मुठाड	राजू विठ्ठल पांढरे

४१४३	भोकरदन	मुठाड	कृष्णा लक्ष्मन गुंजाळ
४१४४	भोकरदन	मुठाड	विजय हिरालाल गुंजाळ
४१४५	भोकरदन	मुठाड	सांडू हरिबा पांढरे
४१४६	भोकरदन	मुठाड	रामेश्वर विठ्ठल पांढरे
४१४७	भोकरदन	मुठाड	काशिनाथ देवाजी गुंजाळ
४१४८	भोकरदन	मुठाड	आकाश सुधाकर गुंजाळ
४१४९	भोकरदन	मुठाड	सतीश लक्ष्मन गुंजाळ
४१५०	भोकरदन	मुठाड	सुधाकर नामदेव गुंजाळ
४१५१	भोकरदन	मुठाड	विष्णू बबन गुंजाळ
४१५२	भोकरदन	मुठाड	कमलबाई रोहिदास गुंजाळ
४१५३	भोकरदन	मुठाड	लालचंद अंबादास गुंजाळ
४१५४	भोकरदन	मुठाड	ज्ञानेश्वर काशिनाथ गुंजाळ
४१५५	भोकरदन	मुठाड	मनोहर रतन गुंजाळ
४१५६	भोकरदन	मुठाड	अशोक काशिनाथ गुंजाळ
४१५७	भोकरदन	मुठाड	अजिनाथ रुपचंद राऊत
४१५८	भोकरदन	मुठाड	सांडू प्रभाकर गुंजाळ
४१५९	भोकरदन	मुठाड	भावसिंग फाकीराबा गुंजाळ
४१६०	भोकरदन	मुठाड	रामदास फकीर गुंजाळ
४१६१	भोकरदन	मुठाड	सचिन लक्ष्मन गुंजाळ
४१६२	भोकरदन	मुठाड	योगेश कारभारी मेंद
४१६३	भोकरदन	नांजा	रामकिसन धोंडीबा सोरमारे
४१६४	भोकरदन	नांजा	रामकिसन तुकाराम मतकर
४१६५	भोकरदन	नांजा	शिवाजी धोंडीबा सोरमारे
४१६६	भोकरदन	नांजा	आण्णा विठ्ठल सोरमारे
४१६७	भोकरदन	नांजा	विलास विठ्ठल सोरमारे
४१६८	भोकरदन	नांजा	आरुणा केशव सोरमारे
४१६९	भोकरदन	नांजा	समाधान विठ्ठल सोरमारे
४१७०	भोकरदन	नांजा	परमेश्वर विठ्ठल सोरमारे
४१७१	भोकरदन	नांजा	रमेश आसाराम सोरमारे
४१७२	भोकरदन	नांजा	कृष्णा रंगनाथ सोरमारे
४१७३	भोकरदन	नांजा	विठ्ठल अंबादास शेवाळे
४१७४	भोकरदन	नांजा	एकनाथ अंबादास शेवाळे
४१७५	भोकरदन	नांजा	पराजी नामदेव सोरमारे
४१७६	भोकरदन	नांजा	बालाजी कडूबा सोरमारे
४१७७	भोकरदन	नांजा	कारभारी अंबादास तायडे
४१७८	भोकरदन	नांजा	अमोल रामकिसन मतकर
४१७९	भोकरदन	नांजा	राजेंद्र रामराव सोरमारे
४१८०	भोकरदन	नांजा	ज्ञानेश्वर रेंकूबा सोरमारे

४१८१	भोकरदन	नांजा	अप्पा नामदेव सोरमारे
४१८२	भोकरदन	नांजा	दत्त अश्रुबा सोरमारे
४१८३	भोकरदन	नांजा	रुस्तुम सीताराम सोरमारे
४१८४	भोकरदन	नांजा	रामदास आसाराम सोरमारे
४१८५	भोकरदन	नांजा	पंडित अश्रुबा सोरमारे
४१८६	भोकरदन	नांजा	सांडू लक्ष्मन सोरमारे
४१८७	भोकरदन	नांजा	गणेश जगन सोरमारे
४१८८	भोकरदन	नांजा	योगेश रमेश सोरमारे
४१८९	भोकरदन	नांजा	प्रभू रखमाजी सोरमारे
४१९०	भोकरदन	नांजा	आंबादास दगडू बा शेवाळे
४१९१	भोकरदन	नांजा	नाना आंबादास तायडे
४१९२	भोकरदन	नांजा	सारंगधर आंबादास तायडे
४१९३	भोकरदन	नांजा	नामदेव रखमाजी सोरमारे
४१९४	भोकरदन	नांजा	आप्पा रामदास सोरमारे
४१९५	भोकरदन	नांजा	संतोष यादु सोरमारे
४१९६	भोकरदन	नांजा	गणेश किसान सोरमारे
४१९७	भोकरदन	नांजा	गजानन उखार्दा सोरमारे
४१९८	भोकरदन	नांजा	छगन बाळा सोरमारे
४१९९	भोकरदन	नांजा	गंगाधर बाळा सोरमारे
४२००	भोकरदन	नांजा	किसान रंगनाथ सोरमारे
४२०१	भोकरदन	नांजा	सारंगधर बाळा सोरमारे
४२०२	भोकरदन	नांजा	सुदाम रंगनाथ सोरमारे
४२०३	भोकरदन	नांजा	विठ्ठल रंगनाथ सोरमारे
४२०४	भोकरदन	नांजा	संतोष रंगनाथ सोरमारे
४२०५	भोकरदन	नांजा	भिका रमेश सोरमारे
४२०६	भोकरदन	नांजा	पुंजाराम जगन सोरमारे
४२०७	भोकरदन	नांजा	सुदाम कुंडलिक सोरमारे
४२०८	भोकरदन	नांजा	बबन किसान सोरमारे
४२०९	भोकरदन	नांजा	शिवाजी कुंडलिक सोरमारे
४२१०	भोकरदन	नांजा	समाधान दगदुबा सोरमारे
४२११	भोकरदन	नांजा	रामेश्वर दगदुबा सोरमारे
४२१२	भोकरदन	नांजा	प्रमिला दत्त सोरमारे
४२१३	भोकरदन	नांजा	महादू सोनाजी सोरमारे
४२१४	भोकरदन	नांजा	एकनाथ पंढरीनाथ कुटे
४२१५	भोकरदन	नांजा	लक्ष्मन शामराव कुरे
४२१६	भोकरदन	नांजा	दिलीप गणपत सोरमारे
४२१७	भोकरदन	नांजा	ज्ञानेश्वर गणपत सोरमारे
४२१८	भोकरदन	नांजा	परमेश्वर प्रभू सोरमारे

४२१९	भोकरदन	नांजा	सुदाम प्रभू सोरमारे
४२२०	भोकरदन	नांजा	शांताबाई उखार्दा सोरमारे
४२२१	भोकरदन	नांजा	कासाबाई शिवाजी मैद
४२२२	भोकरदन	नांजा	शंकर साहेनाजी सोरमारे
४२२३	भोकरदन	सिरसगाव वा.	पुंजाराम परमेश्वर मैद
४२२४	भोकरदन	राजूर	गोरे कैलास उत्तमराव
४२२५	भोकरदन	बाभूळगाव	पराजी सांडू मतकर
४२२६	भोकरदन	बाभूळगाव	दादाराव तुकाराम मतकर
४२२७	भोकरदन	बाभूळगाव	विलास सटवाजी मतकर
४२२८	भोकरदन	बाभूळगाव	शुभम बाबासाहेब गडकर
४२२९	भोकरदन	बाभूळगाव	अंकुश पंडितराव मतकर
४२३०	भोकरदन	बाभूळगाव	भागवत कारभारी मतकर
४२३१	भोकरदन	बाभूळगाव	प्रदीप बाबासाहेब मतकर
४२३२	भोकरदन	बाभूळगाव	हरिभाऊ मतकर
४२३३	भोकरदन	बाभूळगाव	लक्ष्मन सटवाजी मतकर
४२३४	भोकरदन	बोरगाव जहागिर	अंकुश पिराजी रांधवन
४२३५	भोकरदन	बोरगाव जहागिर	कृष्णा तानाजी बनसोडे
४२३६	भोकरदन	बोरगाव जहागिर	भगवान अंबादास धारे
४२३७	भोकरदन	बोरगाव जहागिर	गणेश एकनाथ धारे
४२३८	भोकरदन	बोरगाव जहागिर	परमेश्वर एकनाथ रांधवन
४२३९	भोकरदन	बोरगाव जहागिर	संतोष लक्ष्मन रांधवन
४२४०	भोकरदन	लोणगाव	ज्ञानेश्वर सुभाष कोरडे
४२४१	भोकरदन	लोणगाव	राधाबाई रमेश कोरडे
४२४२	भोकरदन	लोणगाव	रामदास पांडुरंग कोरडे
४२४३	भोकरदन	लोणगाव	कृष्णा पांडुरंग कोरडे
#####	भोकरदन	लोणगाव	रुस्तुम पांडुरंग सोलट
#####	भोकरदन	लोणगाव	अर्जुन संतुक्रव खाडेकर
४२४६	भोकरदन	लोणगाव	सुखदेव संतुकराव खडेकर
#####	भोकरदन	लोणगाव	दुर्गाबाई शेषराव बोर्डे
#####	भोकरदन	कठोरा जैनपूर	काशिनाथ पराजी दिवटे
४२४९	भोकरदन	चिंचोली	शेषराव आश्रुबा आबदाने
४२५०	भोकरदन	चिंचोली	भिकाबाई भगवान घोलप
४२५१	भोकरदन	चिंचोली	बाळूबा नामदेव घोलप
४२५२	भोकरदन	चिंचोली	गणपत वाळूबा शेजूळ
४२५३	भोकरदन	चिंचोली	कमलबाई बापूराव सोलाट
#####	भोकरदन	चिंचोली	नारायण रघुनाथ शेजूळ नारायण रघुनाथ शेजूळ
४२५५	भोकरदन	चिंचोली	सरस्वती संतू आदबाने

४२५६	भोकरदन	चिंचोली	रावसाहेब भावराव आदबाने
४२५७	भोकरदन	चिंचोली	शिवाजी भीमराव आदबाने
४२५८	भोकरदन	चिंचोली	कारभारी मंजेबा घोलप
४२५९	भोकरदन	चिंचोली	रुस्तुम कारभारी आदबाने
४२६०	भोकरदन	चिंचोली	भगवान बालाजी शेजूळ
४२६१	भोकरदन	चिंचोली	सुभाष रामराव शेजूळ
४२६२	भोकरदन	चिंचोली	कलाबाई पाराजी जोशी
४२६३	भोकरदन	चिंचोली	बाजीराव साहेबराव आदबाने
४२६४	भोकरदन	चिंचोली	आप्पा कडूबा जोशी
४२६५	भोकरदन	चिंचोली	कडूबा नामदेव शेजूळ
४२६६	भोकरदन	चिंचोली	माधवराव दशरथ आदबाने
४२६७	भोकरदन	चिंचोली	भगवान कारभारी आदबाने
४२६८	भोकरदन	चिंचोली	शरद भावलाल पवार
४२६९	भोकरदन	चिंचोली	सीताराम बाजीराव आदबाने
४२७०	भोकरदन	चिंचोली	सोमीनाथ बाजीराव आदबाने
४२७१	भोकरदन	चिंचोली	भाऊसाहेब भावराव आदबाने
४२७२	भोकरदन	चिंचोली	राजू पंढरीनाथ
४२७३	भोकरदन	चिंचोली	बबन आण्णा जोशी
#####	भोकरदन	चिंचोली	गंगाधर यादव आदबाने
४२७५	भोकरदन	चिंचोली	बाबासाहेब गंगाधर आदबाने
४२७६	भोकरदन	चिंचोली	मालनबाई देविदास शेजूळ
४२७७	भोकरदन	चिंचोली	दिलीप बाबुराव आदबाने
४२७८	भोकरदन	चिंचोली	जयश्री कृष्णा काळे
४२७९	भोकरदन	चिंचोली	प्रेमनाथ रुजाजी सोरमारे
४२८०	भोकरदन	चिंचोली	संगीताबाई सारंगधर आदबाने
४२८१	भोकरदन	चिंचोली	विठ्ठल एकनाथ आदबाने
४२८२	भोकरदन	चिंचोली	ज्ञानेश्वर भगवान बनसोडे
४२८३	भोकरदन	चिंचोली	कृष्णा दादाराव आदबाने
#####	भोकरदन	चिंचोली	मामलराव रंगनाथ आदबाने
४२८५	भोकरदन	चिंचोली	गाय विनोद आदबाने
४२८६	भोकरदन	चिंचोली	साखाहारी एकनाथ आदबाने
४२८७	भोकरदन	चिंचोली	संदीप विष्णू बनसोडे
४२८८	भोकरदन	चिंचोली	कारभारी मांगीलाल शेजूळ
४२८९	भोकरदन	चिंचोली	कारभारी दादाराव आदबाने
४२९०	भोकरदन	चिंचोली	गणेश आंबादास आदबाने
४२९१	भोकरदन	चिंचोली	विष्णू मांगीलाल शेजूळ
४२९२	भोकरदन	चिंचोली	ज्ञानेश्वर बापूराव आदबाने
४२९३	भोकरदन	चिंचोली	त्रिंबक एकनाथ शेजूळ

४२९४	भोकरदन	चिंचोली	हरी दौलत आदबाने
४२९५	भोकरदन	चिंचोली	लक्ष्मन भीमराव बनसोडे
४२९६	भोकरदन	चिंचोली	दादाराव बंडू आदबाने
४२९७	भोकरदन	चिंचोली	चंद्रकलाबाई सोमीनाथ आदबाने
४२९८	भोकरदन	चिंचोली	सांडू तुकाराम अदबाने
४२९९	भोकरदन	चिंचोली	कृष्णा सोमिनाथ आदबाने
४३००	भोकरदन	चिंचोली	पद्माबाई भुजंगराव आदबाने
४३०१	भोकरदन	चिंचोली	अंकुश तेजराव आदबाने
४३०२	भोकरदन	चिंचोली	बाबुराव काशिनाथ बनसोडे
४३०३	भोकरदन	चिंचोली	कडूबा रंगनाथ आदबाने
४३०४	भोकरदन	चिंचोली	रामदास कान्हू आदबाने
४३०५	भोकरदन	चिंचोली	रावसाहेब आसा राम आदबाने
४३०६	भोकरदन	चिंचोली	बाबासाहेब विनायक आदबाने
४३०७	भोकरदन	चिंचोली	अंबादास बंडू आदबाने
४३०८	भोकरदन	चिंचोली	संतुकराव तेजराव आदबाने
४३०९	भोकरदन	चिंचोली	अमोल सोमीनाथ आदबाने
४३१०	भोकरदन	चिंचोली	दीपकी माधवराव शेजूळ
४३११	भोकरदन	चिंचोली	मनीषा कारभारी आदबाने
४३१२	भोकरदन	चिंचोली	बाबासाहेब विष्णू बनसोडे
४३१३	भोकरदन	केदारखेडा	कैलास तुकाराम मेंद
४३१४	भोकरदन	केदारखेडा	विलास तुकाराम मेंद
४३१५	भोकरदन	केदारखेडा	दत्त साहेबराव मेंद
४३१६	भोकरदन	केदारखेडा	संजय दादाराव बकाल
४३१७	भोकरदन	केदारखेडा	संजय दामोधर बकाल
४३१८	भोकरदन	केदारखेडा	दीपक गंगाधर काळे
४३१९	भोकरदन	केदारखेडा	प्रकाश सूर्यभान काळे
४३२०	भोकरदन	केदारखेडा	मुरलीधर धनाजी बकाल
४३२१	भोकरदन	केदारखेडा	कृष्णा हिम्मतराव बकाल
४३२२	भोकरदन	केदारखेडा	पंडित कारभारी बकाल
४३२३	भोकरदन	केदारखेडा	गंभीर नारायण काळे
४३२४	भोकरदन	केदारखेडा	रुस्तुम बाबुराव मेंद
४३२५	भोकरदन	केदारखेडा	विष्णू सांडू बकाल
४३२६	भोकरदन	केदारखेडा	कान्हुबा सुखदेव काळे
४३२७	भोकरदन	केदारखेडा	सटवा केशव शेवाळे
४३२८	भोकरदन	केदारखेडा	विष्णू केशव शेवाळे
४३२९	भोकरदन	केदारखेडा	गणेश पांडुरंग काळे
४३३०	भोकरदन	केदारखेडा	ज्ञानेश्वर विश्वनाथ बकाल
४३३१	भोकरदन	केदारखेडा	दिनकर तेजराव शेळके

४३३२	भोकरदन	केदारखेडा	सुरेश नायबराव काळे
४३३३	भोकरदन	केदारखेडा	सांडू भिका काळे
४३३४	भोकरदन	केदारखेडा	दिगांबर भास्कर गायके
४३३५	भोकरदन	केदारखेडा	कृष्णा काशिनाथ काळे
४३३६	भोकरदन	केदारखेडा	हरी विठोबा बकाल
४३३७	भोकरदन	केदारखेडा	ज्ञानेश्वर लक्ष्मन शेळके
४३३८	भोकरदन	केदारखेडा	नारायण लक्ष्मन बकाल
४३३९	भोकरदन	केदारखेडा	नारारायण संतुकराव बकाल
४३४०	भोकरदन	केदारखेडा	कारभारी दामोधर बकाल
४३४१	भोकरदन	केदारखेडा	नारायण तुकाराम बकाल
४३४२	भोकरदन	केदारखेडा	भगवान कुंडलिक काळे
४३४३	भोकरदन	गोषेगाव	काकासाहेब कडूबा सोरमारे
#####	भोकरदन	केदारखेडा	दत्तू नायबराव काळे
४३४५	भोकरदन	केदारखेडा	विकास धोंडीबा काळे
४३४६	भोकरदन	केदारखेडा	सुभाष तुकाराम शेळके
४३४७	भोकरदन	केदारखेडा	संतोष गोविंदा मैद
४३४८	भोकरदन	केदारखेडा	उषा प्रकाश मैद
४३४९	भोकरदन	केदारखेडा	भीमराव तुकाराम शेळके
४३५०	भोकरदन	केदारखेडा	दत्तू किसन शेळके
४३५१	भोकरदन	केदारखेडा	अंबादास तुकाराम शेळके
४३५२	भोकरदन	केदारखेडा	नामदेव अंबादास शेळके
४३५३	भोकरदन	बाणेगाव	भास्कर रामराव घोलप
४३५४	भोकरदन	बाणेगाव	साहेबराव रामराव घोलप
४३५५	भोकरदन	बाणेगाव	कृष्णा रामराव घोलप
४३५६	भोकरदन	बाणेगाव	विष्णू रामराव घोलप
४३५७	भोकरदन	बाणेगाव	बाळू विष्णू घोलप
४३५८	भोकरदन	बाणेगाव	सुधारकर सुखदेव घोलप
४३५९	भोकरदन	बाणेगाव	गुलाबराव सुखदेव घोलप
४३६०	भोकरदन	बाणेगाव	नामदेव सुखदेव घोलप
४३६१	भोकरदन	केदारखेडा	सखुबाई लक्ष्मण बकाल
४३६२	भोकरदन	केदारखेडा	ऋषिकेश संतोष काळे
४३६३	भोकरदन	केदारखेडा	शिवाजी बाबुराव शेळके
४३६४	भोकरदन	केदारखेडा	गणेश किसन मैद
४३६५	भोकरदन	गोषेगाव	शिवनाथ कडूबा सोरमारे
४३६६	भोकरदन	केदारखेडा	आकाश शिवाजी मैद
४३६७	भोकरदन	केदारखेडा	सांडू बाबुराव शेळके
४३६८	भोकरदन	केदारखेडा	रामकिसन विठोबा बकाल
४३६९	भोकरदन	केदारखेडा	गणेश धनाजी बकाल

४३७०	भोकरदन	वालसा वडाळा	मारुती सखाराम मेंद
४३७१	भोकरदन	गोषेगाव	शिवाजी भीमराव सोरमारे
४३७२	भोकरदन	गोषेगाव	गजानन भीमराव सोरमारे
४३७३	भोकरदन	वालसा वडाळा	संदिप कारभारी चोरमोर
४३७४	भोकरदन	वालसा वडाळा	भगवान उत्तमराव सोरमारे
४३७५	भोकरदन	वालसा वडाळा	अंबादास खंडु शेळके
४३७६	भोकरदन	वालसा वडाळा	लक्ष्मण शिवाजी शेळके
४३७७	भोकरदन	वजीरखेडा	प्रकाश मनाजी हांडके
४३७८	भोकरदन	वजीरखेडा	संतोष विठोबा हांडके
४३७९	भोकरदन	वजीरखेडा	साहेबराव सुखदेव हांडके
४३८०	भोकरदन	लिंगेवाडी	दिनेश भानुदास रोडगे
४३८१	भोकरदन	गोषेगाव	विजय वसंता रूम
४३८२	भोकरदन	बोरगाव जहागिर	लीलाबाई गणेश काळे
४३८३	भोकरदन	गोषेगाव	ज्ञानेश्वर पंढरीनाथ सोरमारे
४३८४	भोकरदन	बोरगाव जहागिर	सुरेश एकनाथ धारे
४३८५	भोकरदन	गोषेगाव	किसन दादाराव सोरमारे
४३८६	भोकरदन	गोषेगाव	भाऊसाहेब किसन सोरमारे
४३८७	भोकरदन	गोषेगाव	संदिप कारभारी सोरमारे
४३८८	भोकरदन	गोषेगाव	रामेश्वर पंढरीनाथ सोरमारे
४३८९	भोकरदन	गोषेगाव	संतोष साहेबराव सोरमारे
४३९०	भोकरदन	गोषेगाव	भागवत पंढरीनाथ सोरमारे
४३९१	भोकरदन	गोषेगाव	कैलास रामराव सोरमारे
४३९२	भोकरदन	गोषेगाव	योगेश्वर कारभारी सोरमारे
४३९३	भोकरदन	वजीरखेडा	विठोबा दशरथ हांडके
४३९४	भोकरदन	गोषेगाव	शिवाजी विठ्ठल सोरमारे
४३९५	भोकरदन	गोषेगाव	भगवंता वसंता रूम
४३९६	भोकरदन	गोषेगाव	विकास बाबासाहेब सोरमारे
४३९७	भोकरदन	गोषेगाव	दादाराव राऊबा सोरमारे
४३९८	भोकरदन	गोषेगाव	रावसाहेब नारायण सोरमारे
४३९९	भोकरदन	गोषेगाव	दत्तु पांडुरंग सोरमारे
४४००	भोकरदन	गोषेगाव	रंगनाथ उमाजी सोरमारे
४४०१	भोकरदन	गोषेगाव	मुक्ताराम उमाजी सोरमारे
४४०२	भोकरदन	चांदई ठोंबरी	अशोक नामदेव आदबाने
४४०३	भोकरदन	चांदई ठोंबरी	संदिप नामदेव आदबाने
#####	भोकरदन	चांदई ठोंबरी	मधुकर भगवान आदबाने
४४०५	भोकरदन	चांदई ठोंबरी	कैलास भगवान आदबाने
४४०६	भोकरदन	बोरगाव जहागिर	बालाजी रंगनाथ रांधवन
४४०७	भोकरदन	बोरगाव जहागिर	प्रभाकर अंबादास धारे

४४०८	भोकरदन	बोरगाव जहागिर	लहानुबा भागाजी रांधवन
४४०९	भोकरदन	बोरगाव जहागिर	देविदास उत्तम रांधवन
४४१०	भोकरदन	बोरगाव जहागिर	प्रकाश रंगनाथ रांधवन
४४११	भोकरदन	बोरगाव जहागिर	समाधान त्रिंबक रांधवन
४४१२	भोकरदन	बोरगाव जहागिर	संदिप सुखदेव रांधवन
४४१३	भोकरदन	बोरगाव जहागिर	अरूण सुखदेव रांधवन
४४१४	भोकरदन	बोरगाव जहागिर	अर्जुन रंगनाथ रांधवन
४४१५	भोकरदन	बोरगाव जहागिर	विट्टल कृष्णा रांधवन
४४१६	भोकरदन	गोषेगाव	मुक्ताजी उमाजी सोरमारे
४४१७	भोकरदन	बाणेगाव	साहेबराव रामराव घोलप
४४१८	भोकरदन	गोषेगाव	दादाराव रावबा सोरमारे
४४१९	भोकरदन	गोषेगाव	विजय बाबासाहेब सोरमारे
४४२०	भोकरदन	बाणेगाव	बालु विष्णु घोलप
४४२१	भोकरदन	चिंचोली	छाया संजय आदबाने
४४२२	भोकरदन	चिंचोली	सुमनबाई महादु आदबाने
४४२३	भोकरदन	चिंचोली	कविता सुखदेव आदबाने
#####	भोकरदन	चिंचोली	विद्या गजानन आदबाने
#####	भोकरदन	चिंचोली	सक्रुबा कृष्णा आदबाने
४४२६	भोकरदन	चिंचोली	ज्ञानेश्वर विनायक आदबाने
#####	भोकरदन	चिंचोली	शिवकन्या लक्ष्मण आदबाने
#####	भोकरदन	चिंचोली	सविता रामदास आदबाने
४४२९	भोकरदन	चिंचोली	बाबासाहेब माणिकराव आदबाने
४४३०	भोकरदन	चिंचोली	व्दारकाबाई बाजीराव आदबाने
४४३१	भोकरदन	चिंचोली	कृष्णा अंकुश आदबाने
४४३२	भोकरदन	चिंचोली	संदिप साळुबा आदबाने
४४३३	भोकरदन	चिंचोली	मंगलबाई जयाजी आदबाने
#####	भोकरदन	चिंचोली	लक्ष्मीबाई निवृत्ती आदबाने
४४३५	भोकरदन	चिंचोली	कृशीवृता त्रिंबक आदबाने
४४३६	भोकरदन	चिंचोली	सरला ज्ञानेश्वर आदबाने
४४३७	भोकरदन	चिंचोली	कविता एकनाथ आदबाने
४४३८	भोकरदन	चिंचोली	धोंडिराम नामदेव घोलप
४४३९	भोकरदन	चिंचोली	गिताबाई ज्ञानेश्वर घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	सिधुबाई रामदास आदबाने
४४४१	भोकरदन	चिंचोली	मंगलबाई भानदास घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	योगिता सुखदेव घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	अर्चना लक्ष्मण घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	रूख्मण गजानन घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	अरूणाबाई कैलास घोलप

#####	भोकरदन	चिंचोली	बबन धोंडिबा घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	किशोर कडुबा घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	शरद बबन घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	कृष्णा फकिरबा घोलप
४४५०	भोकरदन	चिंचोली	समाधान फकिरबा घोलप
४४५१	भोकरदन	चिंचोली	पांडुरंग भिमराव सोरमारे
#####	भोकरदन	चिंचोली	सचिन पुंजाजी जोशी
४४५३	भोकरदन	चिंचोली	अनिल सांडु जोशी
#####	भोकरदन	चिंचोली	संदिप सांडु जोशी
#####	भोकरदन	चिंचोली	संगिताबाई भाऊसाहेब घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	राधा गजानन घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	मंजाबाई जयवंता घोलप
#####	भोकरदन	केदारखेडा	ज्ञानेश्वर साहेबराव मैद
४४५९	भोकरदन	केदारखेडा	ज्ञानेश्वर विशनाथ बकाल
४४६०	भोकरदन	गोषेगाव	भगवान त्रिंबक सोरमारे
४४६१	भोकरदन	जवखेडा ठों.	दत्तु पुंजाजी सोरमारे
४४६२	भोकरदन	तडेगाव	खंडुबा भगवान शेळके
४४६३	भोकरदन	तडेगाव	सिध्दार्थ अशोक शेळके
#####	भोकरदन	तडेगाव	पांडुरंग भाऊसाहेब देशमुख
#####	भोकरदन	केदारखेडा	कौताबाई विश्वनाथ बकाल
४४६६	भोकरदन	केदारखेडा	मच्छिंद्र गुलाबराव बकाल
#####	भोकरदन	केदारखेडा	काकासाहेब यादवराव बकाल
#####	भोकरदन	गोषेगाव	राजेंद्र रामराम सोरमारे
४४६९	भोकरदन	केदारखेडा	रामराव हडकुबा काळे
४४७०	भोकरदन	केदारखेडा	दत्तु साहेबराव मैद
४४७१	भोकरदन	वजीरखेडा	संतोष निवृत्ती हांडके
#####	भोकरदन	वजीरखेडा	प्रकाश मैनाजी हांडके
४४७३	भोकरदन	गोषेगाव	सुरेश दिगांबर सोरमारे
#####	भोकरदन	गोषेगाव	कुंडलिक हरिदास सोरमारे
#####	भोकरदन	गोषेगाव	सोमीनाथ आनंदा सोरमारे
#####	भोकरदन	केदारखेडा	गणेश किसान मैद
#####	भोकरदन	केदारखेडा	आकाश शिवाजी मैद
#####	भोकरदन	केदारखेडा	सांडू बाबुराव शेळके
४४७९	भोकरदन	हसनाबाद	द्वारकाबाई देवराव जोशी
४४८०	भोकरदन	हसनाबाद	धृपाताबाई एकनाथ मैद
४४८१	भोकरदन	केदारखेडा	फकीर विठोबा तायडे
#####	भोकरदन	केदारखेडा	संतोष विठोबा काळे
४४८३	भोकरदन	केदारखेडा	विष्णू रंगनाथ काळे

#####	भोकरदन	केदारखेडा	गणपत रंगनाथ काळे
#####	भोकरदन	केदारखेडा	बाबासाहेब जैनाजी काळे
#####	भोकरदन	केदारखेडा	प्रदीप बाबासाहेब काळे
#####	भोकरदन	केदारखेडा	रामदास भगवान काळे
#####	भोकरदन	केदारखेडा	शिवाजी गोविंदा काळे
४४८९	भोकरदन	केदारखेडा	संदीप बाबुराव मेंद
४४९०	भोकरदन	केदारखेडा	शंकर साहेबराव बकाल
४४९१	भोकरदन	केदारखेडा	राहुल गोविंदा बकाल
४४९२	भोकरदन	केदारखेडा	रामराव हांडकुबा काळे
४४९३	भोकरदन	केदारखेडा	काकासाहेब यादव बकाल
#####	भोकरदन	केदारखेडा	मच्छिंद्र गुलाब बकाल
४४९५	भोकरदन	हसनाबाद	शांताबाई म्हतराबा खडेकर
४४९६	भोकरदन	वालसा वडाळा	अंबादास खंडू शेळके
४४९७	भोकरदन	वालसा वडाळा	लक्ष्मन शिवाजी शेळके
४४९८	भोकरदन	वालसा वडाळा	नारायण गुणाजी सोरमारे
४४९९	भोकरदन	वालसा वडाळा	शंकर गुणाजी सोरमारे
४५००	भोकरदन	वालसा वडाळा	आश्रुबा सांडू मेंद
४५०१	भोकरदन	वालसा वडाळा	संजय सांडू मेंद
४५०२	भोकरदन	वालसा वडाळा	साळूबा सांडू मेंद
४५०३	भोकरदन	वालसा वडाळा	भागवत तुकराम मेंद
४५०४	भोकरदन	हसनाबाद	जयाजी साहेबराव खडेकर
४५०५	भोकरदन	हसनाबाद	गणपत शामराव मेंद
४५०६	भोकरदन	हसनाबाद	काकासाहेब सांडू मेंद
४५०७	भोकरदन	बरंजळा साबळे	इदुबाई विष्णू बकाल
४५०८	भोकरदन	गोषेगाव	संतोष साहेबराव सोरमारे
४५०९	भोकरदन	बरंजळा साबळे	सर्जेराव सांडू बकाल
४५१०	भोकरदन	हसनाबाद	प्रकाश तेजराव खडेकर
४५११	भोकरदन	बरंजळा साबळे	दौलत सांडू बकाल
४५१२	भोकरदन	गोषेगाव	दत्तू पांडुरंग सोरमारे
४५१३	भोकरदन	बरंजळा साबळे	जनार्धन बकाल
४५१४	भोकरदन	हसनाबाद	दिलीप देवराव जोशी
४५१५	भोकरदन	चांदई ठोंबरी	संदोप नामदेव आदबाने
४५१६	भोकरदन	हसनाबाद	सुखदेव आबाजी खडेकर
४५१७	भोकरदन	हसनाबाद	देवूबा चंद्रभान खडेकर
४५१८	भोकरदन	बोरगाव जहागिर	बालाजी रंगनाथ रांधवन
४५१९	भोकरदन	हसनाबाद	भगवान रामकिसन जोशी
४५२०	भोकरदन	बोरगाव जहागिर	लहानुबा भागाजी रंधवन
४५२१	भोकरदन	हसनाबाद	सुखदेव तेजराव खडेकर

४५२२	भोकरदन	हसनाबाद	रुख्मनबाई बाबुराव पाटोळे
४५२३	भोकरदन	हसनाबाद	तुकाराम पिराजी मैद
#####	भोकरदन	बोरगाव जहागिर	संदीप सुखदेव रांधवन
४५२५	भोकरदन	बोरगाव जहागिर	अरुण सुखदेव रांधवन
४५२६	भोकरदन	हसनाबाद	सोमीनाथ एकनाथ खडेकर
४५२७	भोकरदन	बोरगाव जहागिर	विठ्ठल कृष्णा रांधवन
४५२८	भोकरदन	हसनाबाद	सांडू एकनाथ मैद
४५२९	भोकरदन	हसनाबाद	राहुल गणपत मैद
४५३०	भोकरदन	चिंचोली	सुमनबाई महादू आदबाने
४५३१	भोकरदन	हसनाबाद	बाबासाहेब गणपत मैद
४५३२	भोकरदन	हसनाबाद	गणपत विठ्ठल मैद
४५३३	भोकरदन	चिंचोली	साकृबा कृष्णा आदबाने
४५३४	भोकरदन	हसनाबाद	रावसाहेब पांडू खडेकर
४५३५	भोकरदन	चिंचोली	शिवकन्या लक्ष्मन आदबाने
४५३६	भोकरदन	हसनाबाद	रामेश्वर कान्हू खडेकर
४५३७	भोकरदन	चिंचोली	बाबासाहेब माणिकराव आदबाने
४५३८	भोकरदन	चिंचोली	द्वारकाबाई बाजीराव आदबाने
४५३९	भोकरदन	हसनाबाद	भाऊसाहेब विश्वनाथ बनसोडे
४५४०	भोकरदन	चिंचोली	संदीप साळूबा आदबाने
४५४१	भोकरदन	चिंचोली	मंगलाबाई जयाजी आदबाने
#####	भोकरदन	चिंचोली	लक्ष्मिबै निवृत्ती आदबाने
४५४३	भोकरदन	चिंचोली	कृषीवर्ता त्रिंबक आदबाने
#####	भोकरदन	हसनाबाद	गणेश म्हातारबा सोरमारे
#####	भोकरदन	बरंजळा साबळे	बालाजी जनार्दन बकाल
#####	भोकरदन	चिंचोली	धोंडीराम नामदेव घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	गीताबाई ज्ञानेश्वर घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	मंगलबाई भानुदास घोलप
४५४९	भोकरदन	बरंजळा साबळे	राहीबाई नाना बकाल
४५५०	भोकरदन	चिंचोली	अर्चना लक्ष्मन घोलप
४५५१	भोकरदन	चिंचोली	रुख्मन गजानन घोलप
४५५२	भोकरदन	चिंचोली	अरुणाबाई कैलास घोलप
४५५३	भोकरदन	चिंचोली	बबन धोंडीबा घोलप
#####	भोकरदन	बरंजळा साबळे	सुमनबाई भीमराव बकाल
#####	भोकरदन	बरंजळा साबळे	मथुराबाई देवराव बकाल
४५५६	भोकरदन	चिंचोली	कृष्णा फाकीराबा घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	समाधान फाकीरबा घोलप
#####	भोकरदन	चिंचोली	पांडुरंग भीमराव सोरमारे
४५५९	भोकरदन	बरंजळा साबळे	बाबुराव देवराव बकाल

४५६०	भोकरदन	चिंचोली	अनिल सांडू जोशी
४५६१	भोकरदन	चिंचोली	संदीप सांडू जोशी
४५६२	भोकरदन	चिंचोली	संगीताबाई भाऊसाहेब घोलप
४५६३	भोकरदन	चिंचोली	ज्ञानेश्वर साहेबराव मैद
#####	भोकरदन	चिंचोली	गंगाधर सूर्यभान काळे
४५६५	भोकरदन	केदारखेडा	ज्ञानेश्वर विश्वास बकाल
४५६६	भोकरदन	केदारखेडा	शिवाजी गंगाधर काळे
४५६७	भोकरदन	केदारखेडा	गंगाधर कुंडलिक काळे
४५६८	भोकरदन	जवखेडा ठों.	दत्त पुंजाजी सोरमारे
४५६९	भोकरदन	तडेगाव	खंडूबा भगवान शेळके
४५७०	भोकरदन	तडेगाव	सिदार्थ अशोक शेळके
४५७१	भोकरदन	तडेगाव	पांडुरंग भाऊसाहेब देशमुख
४५७२	भोकरदन	लिंगेवाडी	पुंजाजी रामराव मतकर
४५७३	भोकरदन	लिंगेवाडी	विष्णू संपत मतकर
#####	भोकरदन	लिंगेवाडी	संजय विनायक रोडगे
#####	भोकरदन	लिंगेवाडी	हनुमंता कौतिक मतकर
४५७६	भोकरदन	लिंगेवाडी	अर्जुन रामराव पेटुळे
#####	भोकरदन	लिंगेवाडी	रामेश्वर शेषराव मतकर
#####	भोकरदन	लिंगेवाडी	रामदास नामदेव धारे
४५७९	भोकरदन	लिंगेवाडी	वसंत जयाजी विरे
४५८०	भोकरदन	लिंगेवाडी	भरत अशोक मतकर
४५८१	भोकरदन	लिंगेवाडी	पांडुरंग सखाराम मतकर
४५८२	भोकरदन	लिंगेवाडी	किरण प्रभारकर मतकर
४५८३	भोकरदन	लिंगेवाडी	शंकर लक्ष्मन मतकर
#####	भोकरदन	लिंगेवाडी	दत्त शेषराव मतकर
#####	भोकरदन	लिंगेवाडी	आण्णा राजराम मतकर
४५८६	भोकरदन	चोन्हाळा	कचरू विठोबा मतकर
#####	भोकरदन	चोन्हाळा	शिवाजी कडूबा मतकर
#####	भोकरदन	चोन्हाळा	राम नारायण मतकर
४५८९	भोकरदन	चोन्हाळा	पांडुरंग विठोबा मतकर
४५९०	भोकरदन	चोन्हाळा	पंढरीनाथ विठोबा मतकर
४५९१	भोकरदन	चोन्हाळा	शंकर नारायण मतकर
४५९२	भोकरदन	चोन्हाळा	गंगुबाई वसंता मतकर
४५९३	भोकरदन	चोन्हाळा	विष्णू किसान मतकर
४५९४	भोकरदन	चोन्हाळा	कुंडलिक विठोबा मतकर
४५९५	भोकरदन	चोन्हाळा	नाना विष्णू सोरमारे
४५९६	भोकरदन	चोन्हाळा	नाना बाळा मतकर
४५९७	भोकरदन	चोन्हाळा	प्रकाश हरी मतकर

४५९८	भोकरदन	चोन्हाळा	वामन विष्णू सोरमारे
४५९९	भोकरदन	चोन्हाळा	सुखदेव हरिबा मतकर
४६००	भोकरदन	चिंचोली	रामू भीमराव बनसोडे
४६०१	भोकरदन	चिंचोली	बाबासाहेब संतू आदबाने
४६०२	भोकरदन	चिंचोली	रामदास बंडू आदबाने
४६०३	भोकरदन	चिंचोली	प्रकाश तुकाराम आदबाने
४६०४	भोकरदन	चिंचोली	शीला नामदेव आदबाने
४६०५	भोकरदन	बाभूळगाव	रामेश्वर प्रभाकर मतकर
४६०६	भोकरदन	बाभूळगाव	दादाराव शेषराव मतकर
४६०७	भोकरदन	बाभूळगाव	राम भगवान मतकर
४६०८	भोकरदन	बाभूळगाव	ज्ञानेश्वर विष्णू गडकर
४६०९	भोकरदन	बाभूळगाव	साईनाथ शेरनाथ मतकर
४६१०	भोकरदन	बाभूळगाव	प्रल्हाद गणेश गोरे
४६११	भोकरदन	बाभूळगाव	ज्ञानेश्वर पंडित मतकर
४६१२	भोकरदन	बाभूळगाव	बाबासाहेब कारभारी मतकर
४६१३	भोकरदन	बाभूळगाव	कृष्णा शेषराव मतकर
४६१४	भोकरदन	बाभूळगाव	गजानन गणेश गोरे
४६१५	भोकरदन	बाभूळगाव	आनंदा जयवंता मतकर
४६१६	भोकरदन	बाभूळगाव	एकनाथ लक्ष्मन मतकर
४६१७	भोकरदन	बाभूळगाव	संतोष सांडू खडेकर
४६१८	भोकरदन	बाभूळगाव	शिवाजी लक्ष्मन मतकर
४६१९	भोकरदन	बाभूळगाव	संजय माथाजी मतकर
४६२०	भोकरदन	तडेगाव	भगवान अंकुश लहुटे
४६२१	भोकरदन	तडेगाव	सचिन अंकुश लहुटे
४६२२	भोकरदन	तडेगाव	सुरेश सखराम सोरमारे
४६२३	भोकरदन	तडेगाव	दिलीप दगदुबा लहुटे
४६२४	भोकरदन	तडेगाव	परमेश्वर भानुदास लहुटे
४६२५	भोकरदन	तडेगाव	गुलाबराव तात्याराव देशमुख
४६२६	भोकरदन	तडेगाव	शिवाजी प्रल्हाद लव्हटे
४६२७	भोकरदन	तडेगाव	रामेश्वर दगदुबा नन्हे
४६२८	भोकरदन	तडेगाव	नारायण तुळशीराम शेळके
४६२९	भोकरदन	तडेगाव	रामेश्वर सखलादी लव्हटे
४६३०	भोकरदन	तडेगाव	रामप्रसाद अंजनराव मुकटराव
४६३१	भोकरदन	तडेगाव	जनाबाई सखाराम लव्हटे
४६३२	भोकरदन	तडेगाव	रावसाहेब भगवान लव्हटे
४६३३	भोकरदन	तडेगाव	मंगलमूर्ती नर्सिंग नन्हे
४६३४	भोकरदन	तडेगाव	मच्छिंद्र काळूबा लव्हटे
४६३५	भोकरदन	तडेगाव	अवचित पुंजाराम देशमुख

४६३६	भोकरदन	तडेगाव	विष्णू सखाराम जोशी
४६३७	भोकरदन	चिंचोली	गणेश श्रीरंग आदबाने
४६३८	भोकरदन	चिंचोली	काकासाहेब हरी आदबाने
४६३९	भोकरदन	चिंचोली	पांडुरंग हरी आदबाने
४६४०	भोकरदन	बरंजळा साबळे	शामराव नामदेव बकाल
४६४१	भोकरदन	चिंचोली	सोमनाथ बाबुराव बनसोडे
४६४२	भोकरदन	चिंचोली	मुक्ताराम भगवान पवार
४६४३	भोकरदन	चिंचोली	बबन विठ्ठल पुरी
#####	भोकरदन	चिंचोली	कल्याण गोविंदराव डाखुरकर
#####	भोकरदन	चांदई ठोंबरी	विष्णू रामराव शेजूळ
४६४६	भोकरदन	चांदई ठोंबरी	भगवान विष्णू शेजूळ
#####	भोकरदन	चांदई ठोंबरी	कृष्णा विष्णू शेजूळ
#####	भोकरदन	बाभूळगाव	भागीनाथ पांडुरंग मतकर
४६४९	भोकरदन	बाभूळगाव	भाऊसाहेब पांडुरंग मतकर
४६५०	भोकरदन	बाभूळगाव	शेषराव त्रिंबक मतकर
४६५१	भोकरदन	बाभूळगाव	विष्णू विठोबा गाडेकर
४६५२	भोकरदन	नांजा	हनुमंता लक्ष्मन सोरमारे
४६५३	भोकरदन	नांजा	सुदाम लक्ष्मन सोरमारे
#####	भोकरदन	नांजा	आनंदाबाई भगवान काळे
४६५५	भोकरदन	नांजा	गणेश कुंडलिक जोशी
४६५६	भोकरदन	नांजा	संजय दशरथ जोशी
४६५७	भोकरदन	नांजा	सुदाम पांडुरंग सोरमारे
४६५८	भोकरदन	नांजा	कृष्णा कचरू सोरमारे
४६५९	भोकरदन	नांजा	समाधान कान्हुबा जोशी
४६६०	भोकरदन	नांजा	रमेश कुंडलिक जोशी
४६६१	भोकरदन	नांजा	कैलास महादू जोशी
४६६२	भोकरदन	नांजा	सुभद्राबाई बालाजी सोरमारे
४६६३	भोकरदन	नांजा	रामकिसन बाबुराव आदबाने
४६६४	भोकरदन	नांजा	सुरेश सीताराम साबळे
४६६५	भोकरदन	नांजा	अमोल आरून साबळे
४६६६	भोकरदन	नांजा	संतोष सीताराम साबळे
४६६७	भोकरदन	नांजा	संतोष पंढरीनाथ तायडे
४६६८	भोकरदन	नांजा	यमुना शंकर सोरमारे
४६६९	भोकरदन	नांजा	गयाबाई भगवान सोरमारे
४६७०	भोकरदन	नांजा	प्रल्हाद सखाराम सोरमारे
४६७१	भोकरदन	नांजा	गजानन माणिकराव सोरमारे
४६७२	भोकरदन	गोद्री	रमेश लक्ष्मन घनवट
४६७३	भोकरदन	गोद्री	सुनील शेषराव बोराडे

#####	भोकरदन	गोद्री	सुधाकर आनंदा भालोटे
४६७५	भोकरदन	गोद्री	गजानन यादव घनवट
४६७६	भोकरदन	गोद्री	भगवान पुंजाजी बोराडे
४६७७	भोकरदन	गोद्री	सुभाष राघो घनवट
४६७८	भोकरदन	गोद्री	संतोष शामराव भालोटे
४६७९	भोकरदन	गोद्री	सविता ईश्वर बोराडे
४६८०	भोकरदन	गोद्री	भगवान समाधान घनवट
४६८१	भोकरदन	गोद्री	राजू राघो घनवट
४६८२	भोकरदन	गोद्री	बाजीराव गंगाधर गोराडे
४६८३	भोकरदन	गोद्री	मंदाबाई लक्ष्मन साबळे
#####	भोकरदन	गोद्री	इंदुबाई आनंदा भालोटे
४६८५	भोकरदन	गोद्री	कैलास काशिनाथ सपकाळ
४६८६	भोकरदन	गोद्री	पुंजाराम तुकाराम बोराडे
४६८७	भोकरदन	गोद्री	कौतिक तुकाराम बोराडे
४६८८	भोकरदन	गोद्री	विजय तेजराव भालोटे
४६८९	भोकरदन	गोद्री	राजू शामराव भालोटे
४६९०	भोकरदन	गोद्री	बाबुराव राघो घनवट
४६९१	भोकरदन	गोद्री	महादू यादव घनवट
४६९२	भोकरदन	गोद्री	जानकीराम गावेजी गोराडे
४६९३	भोकरदन	गोद्री	अजिनाथ गारोडे
४६९४	भोकरदन	गोद्री	भिकन रामदास सपकाळ
४६९५	भोकरदन	गोद्री	गजानन रामराव भालोटे
४६९६	भोकरदन	गोद्री	ईश्वर यादव घनवट
४६९७	भोकरदन	गोद्री	सतीश दत्तू घनवट
४६९८	भोकरदन	सिपोरा बा	आंनदा भानुदास काळे
४६९९	भोकरदन	सिपोरा बा	शिवाजी भानुदास काळे
४७००	भोकरदन	सिपोरा बा	माणिकराव लक्ष्मन सोरमारे
४७०१	भोकरदन	सिपोरा बा	तुकाराम म्हताराजी सोरमारे
४७०२	भोकरदन	सिपोरा बा	नामदेव सुखदेव सोरमारे
४७०३	भोकरदन	सिपोरा बा	विष्णू सुखदेव सोरमारे
४७०४	भोकरदन	सिपोरा बा	संजय भानुदास काळे
४७०५	भोकरदन	सिपोरा बा	सर्जेराव लक्ष्मन सोरमारे
४७०६	भोकरदन	सिपोरा बा	सूर्यभान रामा सोरमारे
४७०७	भोकरदन	सिपोरा बा	राजू भीमराव सोरमारे
४७०८	भोकरदन	सिपोरा बा	सीताराम म्हताराजी सोरमारे
४७०९	भोकरदन	सिपोरा बा	मीराबाई अंकुश सोरमारे
४७१०	भोकरदन	सिपोरा बा	बालाजी भगवान काळे
४७११	भोकरदन	सिपोरा बा	लक्ष्मन म्हाताराजी सोरमारे

४७१२	भोकरदन	सिपोरा बा	भानुदास सखराम काळे
४७१३	भोकरदन	आन्वा	भीमराव मारोती सपकाळ
४७१४	भोकरदन	आन्वा	भीमराव गुणाजी सपकाळ
४७१५	भोकरदन	आन्वा	मधुकर रामा बोराडे
४७१६	भोकरदन	आन्वा	समाधान गोविंदा बोराडे
४७१७	भोकरदन	आन्वा	लक्ष्मन ज्ञानेश्वर सपकाळ
४७१८	भोकरदन	आन्वा	लक्ष्मन आनंदा बोराडे
४७१९	भोकरदन	आन्वा	गणेश धनु बोराडे
४७२०	भोकरदन	आन्वा	संतोष भगवान गावंडे
४७२१	भोकरदन	आन्वा	सुखदेव शामराव गावंडे
४७२२	भोकरदन	आन्वा	रामू भिका साळवे
४७२३	भोकरदन	आन्वा	ज्ञानेश्वर आनंदा बोराडे
#####	भोकरदन	आन्वा	विठ्ठल उखाजी सावळे
४७२५	भोकरदन	आन्वा	आनंदा दादाराव सोनोने
४७२६	भोकरदन	आन्वा	बाबुराव रामा बोराडे
४७२७	भोकरदन	आन्वा	समाधान सैळूबा चाटे
४७२८	भोकरदन	आन्वा	रामेश्वर भिका साबळे
४७२९	भोकरदन	आन्वा	विष्णू दशरथ साबळे
४७३०	भोकरदन	आन्वा	तुळशीराम देवकृष्ण सपकाळ
४७३१	भोकरदन	आन्वा	फकीरा रायाजी साळवे
४७३२	भोकरदन	आन्वा	शंकर लक्ष्मन सपकाळ
४७३३	भोकरदन	आन्वा	बाबुराव आहेलाजी सपकाळ
४७३४	भोकरदन	आन्वा	गोविंदा गुणाजी साबळे
४७३५	भोकरदन	आन्वा	गोविंदा धनु बोराडे
४७३६	भोकरदन	आन्वा	कैलास गोविंदा बोराडे
४७३७	भोकरदन	आन्वा	राजू भिका साळवे
४७३८	भोकरदन	आन्वा	राजू सैलुबा चाटे
४७३९	भोकरदन	आन्वा	रामधन गुणाजी सावळे
४७४०	भोकरदन	जवखेडा ठों.	श्रीराम उखार्डा सोरमारे
४७४१	भोकरदन	जवखेडा ठों.	सोमीनाथ श्रीराम सोरमारे
#####	भोकरदन	जवखेडा ठों.	दत्त पुंजाराम सोरमारे
४७४३	भोकरदन	जवखेडा ठों.	रंजना आत्माराम बकाल
#####	भोकरदन	जवखेडा ठों.	अमोल भगवान बकाल
#####	भोकरदन	बाभूळगाव	शिवहरि लक्ष्मन मतकर
#####	भोकरदन	बाभूळगाव	संतोष पांडुरंग खडेकर
#####	भोकरदन	बाभूळगाव	सुनील काशिनाथ मतकर
#####	भोकरदन	धावडा	तुकाराम मारोती भवटे
४७४९	भोकरदन	धावडा	गजानन भावराव गांधीले

४७५०	भोकरदन	धावडा	शेनफडाबाई रमेश शेजूळ
४७५१	भोकरदन	धावडा	मीनाबाई बंडू गांधीले
४७५२	भोकरदन	धावडा	दीपक तुकाराम लेनेकर
४७५३	भोकरदन	धावडा	भास्कर सांडू भडगे
#####	भोकरदन	धावडा	संजय आहेलुबा सपकाळ
#####	भोकरदन	धावडा	भीमराव शामराव सोनुने
४७५६	भोकरदन	धावडा	समाधान कडूबा शेजूळ
#####	भोकरदन	धावडा	संतोष खंडू खडगे
#####	भोकरदन	धावडा	शिवाजी गणपत शेडगे
४७५९	भोकरदन	धावडा	रवी जानकीराम गांधीले
४७६०	भोकरदन	धावडा	सुभाष तुकाराम घनवट
४७६१	भोकरदन	धावडा	अनिता भिकन सपकाळ
४७६२	भोकरदन	धावडा	भगवान सांडू गावंडे
४७६३	भोकरदन	धावडा	शाहुबा जैनुबा सोनवणे
#####	भोकरदन	धावडा	ज्ञानेश्वर पांडुरंग भवटे
४७६५	भोकरदन	धावडा	दिलीप गंगाराम भवटे
४७६६	भोकरदन	धावडा	इंदुबाई सुरेश सावळे
४७६७	भोकरदन	धावडा	गीताबाई दादाराव सपकाळ
४७६८	भोकरदन	धावडा	भगवान सयाजी शेजूळ
४७६९	भोकरदन	धावडा	संतोष प्रभू गावंडे
४७७०	भोकरदन	धावडा	दगडूबा फकीरा गांधीले
४७७१	भोकरदन	धावडा	सुरेश लक्ष्मन बोराडे
४७७२	भोकरदन	जळगाव स	अशोक विठोबा सावळे
४७७३	भोकरदन	जळगाव स	दत्तू रामदास सपकाळ
#####	भोकरदन	जळगाव स	सैलुबा आत्माराम सपकाळ
#####	भोकरदन	जळगाव स	रामधन संतोष सावळे
४७७६	भोकरदन	जळगाव स	दिगांबर रामराव सपकाळ
#####	भोकरदन	जळगाव स	गजानन रामदास सपकाळ
#####	भोकरदन	जळगाव स	भास्कर विठोबा सावळे
४७७९	भोकरदन	जळगाव स	कैलास पांडुरंग सपकाळ
४७८०	भोकरदन	जळगाव स	सुनील रंगनाथ सपकाळ
४७८१	भोकरदन	जळगाव स	विलास श्रीरंग सावळे
४७८२	भोकरदन	जळगाव स	कैलास श्रीरंग सावळे
४७८३	भोकरदन	जळगाव स	गजानन शामराव सावळे
#####	भोकरदन	जळगाव स	भानुदास पांडुरंग सावळे
#####	भोकरदन	जळगाव स	बंडू सांडू सावळे
४७८६	भोकरदन	जळगाव स	सुधाकर भीमराव सावळे
#####	भोकरदन	जळगाव स	सुरेश तुकाराम सावळे

#####	भोकरदन	जळगाव स	अशोक तुकाराम सपकाळ
४७८९	भोकरदन	जळगाव स	सुरेश तुकाराम सपकाळ'
४७९०	भोकरदन	जळगाव स	बाळू तुकाराम सपकाळ'
४७९१	भोकरदन	जळगाव स	अनिता प्रभाकर सपकाळ
४७९२	भोकरदन	जळगाव स	वर्षा गणेश सपकाळ
४७९३	भोकरदन	जळगाव स	योगेश सैलुबा सपकाळ
४७९४	भोकरदन	जळगाव स	नारायण तुकाराम सपकाळ
४७९५	भोकरदन	जळगाव स	ज्ञानेश्वर विश्वनाथ सावळे
४७९६	भोकरदन	जळगाव स	राजेंद्र दशरथ सावळे
४७९७	भोकरदन	जळगाव स	सुभाष सैलुबा सपकाळ
४७९८	भोकरदन	जळगाव स	विठ्ठल पांडुरंग सावळे
४७९९	भोकरदन	जळगाव स	पूजा अनिल सपकाळ
४८००	भोकरदन	जळगाव स	शिवाजी भिका सावळे
४८०१	भोकरदन	जळगाव स	गीता सुरेश लवगे
४८०२	भोकरदन	जळगाव स	योगेश सीताराम सावळे
४८०३	भोकरदन	जळगाव स	समाधान नामदेव सपकाळ
४८०४	भोकरदन	जळगाव स	प्रकाश दशरथ सावळे
४८०५	भोकरदन	जळगाव स	संदीप जनार्दन सावळे
४८०६	भोकरदन	जळगाव स	सुखदेव रामभाऊ सपकाळ
४८०७	भोकरदन	जळगाव स	मधुकर गोविंदा सपकाळ
४८०८	भोकरदन	जळगाव स	गजानन शंकर सावळे
४८०९	भोकरदन	जळगाव स	किसन संतोष सावळे
४८१०	भोकरदन	जळगाव स	गणेश तेजराव सावळे
४८११	भोकरदन	जळगाव स	एकनाथ शंकर सावळे
४८१२	भोकरदन	जळगाव स	विकास श्रीरंग सावळे
४८१३	भोकरदन	जळगाव स	प्रकाश प्रभाकर आवटे
४८१४	भोकरदन	जळगाव स	नारायण येडूबा गरुडे
४८१५	भोकरदन	जळगाव स	भानुदास तुकाराम सावळे
४८१६	भोकरदन	जळगाव स	समाधान शामराव साबळे
४८१७	भोकरदन	जळगाव स	शुभम सुखदेव सपकाळ
४८१८	भोकरदन	जळगाव स	मंगला संजय सपकाळ
४८१९	भोकरदन	जळगाव स	दौलत शिवाजी सपकाळ
४८२०	भोकरदन	जळगाव स	सिद्धेश्वर बंडू सावळे
४८२१	भोकरदन	जळगाव स	दौलत रामसिंग सावळे
४८२२	भोकरदन	जळगाव स	संभाजी शिवाजी सावळे
४८२३	भोकरदन	हसनाबाद	लक्ष्मिबै गणपत मैद
#####	भोकरदन	हसनाबाद	भागवत कृष्णा खाडेकर
४८२५	भोकरदन	हसनाबाद	भागाजी साहेबराव खाडेकर

४८२६	भोकरदन	हसनाबाद	कारभारी आसाराम खाडेकर
४८२७	भोकरदन	हसनाबाद	दत्तू धोंडीबा मेंद
४८२८	भोकरदन	हसनाबाद	सर्जेराव पांडुरंग खडेकर
४८२९	भोकरदन	हसनाबाद	श्रीराम अमृता जोशी
४८३०	भोकरदन	हसनाबाद	पांडुरंग सोनाजी वालडे
४८३१	भोकरदन	हसनाबाद	पांडुरंगसांडू मेंद
४८३२	भोकरदन	हसनाबाद	कारभारी पुंजाराम मेंद
४८३३	भोकरदन	हसनाबाद	कारभारी कडूबा खडेकर
४८३४	भोकरदन	हसनाबाद	मधुकर बाबुराव मेंद
४८३५	भोकरदन	हसनाबाद	विलास गणपत मेंद
४८३६	भोकरदन	हसनाबाद	बाबासाहेब बाबुराव मेंद
४८३७	भोकरदन	हसनाबाद	बाबासाहेब देवराव जोशी
४८३८	भोकरदन	हसनाबाद	नामदेव रायभान खडेकर
४८३९	भोकरदन	हसनाबाद	कारभारी मंजेराव कोल्हे
४८४०	भोकरदन	हसनाबाद	लता संतोष खडेकर
४८४१	भोकरदन	हसनाबाद	सागर राम मेंद
#####	भोकरदन	हसनाबाद	लक्ष्मन शामराव मेंद
४८४३	भोकरदन	हसनाबाद	सोमीनाथ रायभान खडेकर
#####	भोकरदन	हसनाबाद	सूर्यभान मोहन खडेकर
#####	भोकरदन	हसनाबाद	भिव्कन म्हताराबा सोरमारे
#####	भोकरदन	हसनाबाद	हरिदास केशव पाटोळे
#####	भोकरदन	हसनाबाद	देऊबा चंद्रभान खडेकर
#####	भोकरदन	हसनाबाद	रामेश्वर आण्णा खडेकर
४८४९	भोकरदन	हसनाबाद	अंकुश रामराव बनसोडे
४८५०	भोकरदन	हसनाबाद	विठ्ठल तुकाराम मेंद'
४८५१	भोकरदन	हसनाबाद	सावित्रीबाई गजानन खडेकर
४८५२	भोकरदन	हसनाबाद	चंद्रकलाबाई कैलास मेंद
४८५३	भोकरदन	हसनाबाद	एकनाथ भागाजी खडेकर
#####	भोकरदन	हसनाबाद	योगेश पंढरीनाथ खडेकर.
#####	भोकरदन	हसनाबाद	दादासाहेब बाबुराव खडेकर
४८५६	भोकरदन	हसनाबाद	एकनाथ रघुनाथ जोशी
#####	भोकरदन	हसनाबाद	कृष्णा साहेबराव मेंद
#####	भोकरदन	हसनाबाद	नारायण एकनाथ जोशी
४८५९	भोकरदन	हसनाबाद	प्रभू एकनाथ जोशी
४८६०	भोकरदन	हसनाबाद	आण्णा पुंजाराम मेंद
४८६१	भोकरदन	हसनाबाद	नाबाजी शामराव मेंद
४८६२	भोकरदन	हसनाबाद	रामकिसन अमृता जोशी
४८६३	भोकरदन	हसनाबाद	ज्ञानेश्वर एकनाथ मेंद

#####	भोकरदन	हसनाबाद	लक्ष्मन सांडू खडेकर
४८६५	भोकरदन	हसनाबाद	सतीश अंबादास खडेकर
४८६६	भोकरदन	हसनाबाद	कृष्णा चंद्रभान खडेकर
४८६७	भोकरदन	हसनाबाद	संतोष म्हातारबा सोरमारे
४८६८	भोकरदन	हसनाबाद	योगेश सुखदेव खडेकर
४८६९	भोकरदन	हसनाबाद	निवृत्ती भावराव खडेकर
४८७०	भोकरदन	हसनाबाद	अप्पा फकीर खडेकर
४८७१	भोकरदन	हसनाबाद	सुखदेव आबा खडेकर
४८७२	भोकरदन	हसनाबाद	नाना साहेबराव खडेकर
४८७३	भोकरदन	हसनाबाद	सौरभ आण्णा खडेकर
#####	भोकरदन	हसनाबाद	योगेश केशवराव पाटोळे
#####	भोकरदन	हसनाबाद	कैलास तुकाराम मैद
४८७६	भोकरदन	हसनाबाद	बाबासाहेब रामराव बनसोडे
#####	भोकरदन	हसनाबाद	बाळू सखाराम खडेकर
#####	भोकरदन	हसनाबाद	भगवान सखाराम खडेकर
४८७९	भोकरदन	हसनाबाद	संदीप रायभान खडेकर
४८८०	भोकरदन	हसनाबाद	कडूबा सांडू खडेकर
४८८१	भोकरदन	हसनाबाद	फाकीरबा आण्णा रोडगो
४८८२	भोकरदन	हसनाबाद	योगेश शंकर जोशी
४८८३	भोकरदन	हसनाबाद	विठ्ठल शामराव खडेकर
#####	भोकरदन	हसनाबाद	संतोष हिम्मतराव खडेकर
#####	भोकरदन	हसनाबाद	बाबासाहेब रामराव खडेकर
४८८६	भोकरदन	हसनाबाद	सुखदेव तेजराव खडेकर
#####	भोकरदन	हसनाबाद	संजय देवराव जोशी
#####	भोकरदन	वजीरखेडा	निवृत्ती मारोती हांडके
४८८९	भोकरदन	दानापूर	योगेश्वर सीताराम वैद्य
४८९०	भोकरदन	जवखेडा ठों.	सुमनबाई श्रीराम सोरमारे
४८९१	भोकरदन	जवखेडा ठों.	लक्ष्मि सोमनाथ सोरमारे
४८९२	भोकरदन	जवखेडा ठों.	पुंजाराम उखार्दा सोरमारे
४८९३	भोकरदन	जवखेडा ठों.	अतामाराम धोंडीबा बकाल
४८९४	भोकरदन	जवखेडा ठों.	कृष्णा रंगनाथ काळे
४८९५	भोकरदन	जवखेडा ठों.	कडूबा रंगनाथ काळे
४८९६	भोकरदन	जवखेडा ठों.	बालाजी भाऊसाहेब खडेकर
४८९७	भोकरदन	जवखेडा ठों.	अभिषेक भाऊसाहेब खडेकर
४८९८	भोकरदन	जवखेडा ठों.	एकनाथ विठोबा शेवाळे
४८९९	भोकरदन	जवखेडा ठों.	गणेश कौतिक काळे
४९००	भोकरदन	जवखेडा ठों.	गुमफबाई कृष्णां जोशी
४९०१	भोकरदन	जवखेडा ठों.	संतोष एकनाथ बनसोडे

४९०२	भोकरदन	जवखेडा ठों.	मंजाबाई माधवराव बकाल
४९०३	भोकरदन	जवखेडा ठों.	रुखमन बाबुराव शेवाळे
४९०४	भोकरदन	लोणगाव	मधुकर श्रीरंग कोरडे
४९०५	भोकरदन	लोणगाव	उत्तन पाराजी
४९०६	भोकरदन	लोणगाव	जगन पुराजाराम खडेकर
४९०७	भोकरदन	लोणगाव	ज्ञानेश्वर विश्वनाथ मतकर
४९०८	भोकरदन	लोणगाव	प्रल्हाद त्रिंबक बोर्डे
४९०९	भोकरदन	लोणगाव	विठ्ठल नामदेव खडेकर
४९१०	भोकरदन	लोणगाव	ज्ञानेश्वर नामदेव खडेकर
४९११	भोकरदन	लोणगाव	दिलीप ठमाजी मतकर
४९१२	भोकरदन	लोणगाव	बळीराम गंगाधर कोरडे
४९१३	भोकरदन	लोणगाव	शेषराव एकनाथ कोरडे
४९१४	भोकरदन	चिंचोली	शेषराव अश्रुबा आदबाने
४९१५	भोकरदन	चिंचोली	मधुकर गणपत शेजूळ
४९१६	भोकरदन	चिंचोली	रामेश्वर संतुकराव आदबाने
४९१७	भोकरदन	चिंचोली	शांताबाई महादू शेजूळ
४९१८	भोकरदन	बरंजळा साबळे	राजू लक्ष्मन गाटोळे
४९१९	भोकरदन	चिंचोली	विष्णू म्हताराबा आदबाने
४९२०	भोकरदन	चिंचोली	शिवहरी आसाराम आदबाने
४९२१	भोकरदन	बरंजळा साबळे	शोभाबाई फकीरबा बकाल
४९२२	भोकरदन	चिंचोली	नामदेव खंडू घोलप
४९२३	भोकरदन	चिंचोली	ज्ञानेश्वर नामदेव घोलप
४९२४	भोकरदन	चिंचोली	तुळशीराम बंडू घोलप
४९२५	भोकरदन	चिंचोली	नारायण रामदास आबादाने
४९२६	भोकरदन	चिंचोली	योगेश सांडू घोलप
४९२७	भोकरदन	चिंचोली	भाऊसाहेब मंजुबा घोलप
४९२८	भोकरदन	चिंचोली	समाधान त्रिंबक आदबाणे
४९२९	भोकरदन	चिंचोली	गणपत धोंडीबा घोलप
४९३०	भोकरदन	चिंचोली	संतोष कैलास घोलप
४९३१	भोकरदन	चिंचोली	रामेश्वर कडूबा घोलप
४९३२	भोकरदन	चिंचोली	विकास प्रकाश घोलप
४९३३	भोकरदन	चिंचोली	संजय नामदेव आबादाने
४९३४	भोकरदन	चिंचोली	भाऊसाहेब सुखदेव आदबाने
४९३५	भोकरदन	चिंचोली	माधव नत्थू आदबाने
४९३६	भोकरदन	चिंचोली	निवृत्ती त्रिंबक आदबाने
४९३७	भोकरदन	चिंचोली	एकनाथ विष्णू आदबाने
४९३८	भोकरदन	खापरखेडा	लताबाई विठ्ठल तायडे
४९३९	भोकरदन	खापरखेडा	शिवाजी दगाडू शेवाळे

४९४०	भोकरदन	खापरखेडा	ज्ञानेश्वर भिका सोरमारे
४९४१	भोकरदन	खापरखेडा	गजानन हिम्मतराव रांधवन
४९४२	भोकरदन	खापरखेडा	द्वारकाबाई समाधान कोल्हे
४९४३	भोकरदन	खापरखेडा	आबासाहेब बाळाजी तायडे
#####	भोकरदन	खापरखेडा	नारायण श्रीकृष्ण घोडगे
४९४५	भोकरदन	खापरखेडा	कारभारी लक्ष्मन रोडगे
४९४६	भोकरदन	खापरखेडा	कृष्णा प्रभातराव घोडगे
४९४७	भोकरदन	खापरखेडा	गजानन दगडू शेवाळे
४९४८	भोकरदन	खापरखेडा	विनायक नारायण तायडे
४९४९	भोकरदन	खापरखेडा	विठ्ठल प्रल्हाद शेवाळे
४९५०	भोकरदन	बरंजळा साबळे	शिवाजी मैनाजी बकाल
४९५१	भोकरदन	खापरखेडा	भागावत अंकुश कोल्हे
४९५२	भोकरदन	खापरखेडा	गणेश संताराम परसाने
४९५३	भोकरदन	खापरखेडा	ऋषिकेश सखाराम तायडे
४९५४	भोकरदन	खापरखेडा	सखाराम महादू तायडे
४९५५	भोकरदन	खापरखेडा	अमोल समाधान कोल्हे
४९५६	भोकरदन	खापरखेडा	रामकिसन फाकीराबा टाले
४९५७	भोकरदन	खापरखेडा	धोंडीबा साळूबा तायडे
४९५८	भोकरदन	खापरखेडा	विठ्ठल दत्तू रोडगे
४९५९	भोकरदन	खापरखेडा	शालीक शामराव कोल्हे
४९६०	भोकरदन	खापरखेडा	परमेश्वर फाकीरबा टाले
४९६१	भोकरदन	वालसा खालसा	भास्कर सुपडू फुले
४९६२	भोकरदन	बोरगाव जहागिर	रेनुकाबाई शेषराव रांधवण
४९६३	भोकरदन	बोरगाव जहागिर	चंद्रभान बाबुराव रांधवन
४९६४	भोकरदन	बोरगाव जहागिर	समाधान त्रिंबक रांधवण
४९६५	भोकरदन	हसनाबाद	नाना कान्हू खडेकर
४९६६	भोकरदन	हसनाबाद	अमोल नामदेव खडेकर
४९६७	भोकरदन	हसनाबाद	अमोल कृष्णा खडेकर
४९६८	भोकरदन	हसनाबाद	किरण रमेश बनसोडे
४९६९	भोकरदन	हसनाबाद	सांडू हरिचंद्र मेंद
४९७०	भोकरदन	हसनाबाद	कारभारी आसाराम खडेकर
४९७१	भोकरदन	हसनाबाद	रंगुबाई शिवाजी बुचुडे
४९७२	भोकरदन	बरंजळा साबळे	भानुदास दगडुबा बकाल
४९७३	भोकरदन	हसनाबाद	पांडुरंग सांडू खडेकर
४९७४	भोकरदन	बरंजळा साबळे	श्रीमंता दगडुबा बकाल
४९७५	भोकरदन	बरंजळा साबळे	गीता महादू बकाल
४९७६	भोकरदन	वजीरखेडा	शशिकला भास्कर लोने
४९७७	भोकरदन	वजीरखेडा	ज्ञानेश्वर नामदेव बनसोडे

४९७८	भोकरदन	वजीरखेडा	रामदास आसाराम हांडके
४९७९	भोकरदन	वजीरखेडा	हरिदास भिका बनसोडे
४९८०	भोकरदन	वजीरखेडा	सांडू तुकाराम हांडके
४९८१	भोकरदन	वजीरखेडा	फकीरा भिका बनसोडे
४९८२	भोकरदन	वजीरखेडा	अनिल सांडू हांडके
४९८३	भोकरदन	वजीरखेडा	गंभीर शिवाजी हांडके
४९८४	भोकरदन	बरंजळा साबळे	संतोष जनार्दन बकाल
४९८५	भोकरदन	वजीरखेडा	विठ्ठल भिका बनसोडे
४९८६	भोकरदन	वजीरखेडा	गणेश सर्जेराव हांडके
४९८७	भोकरदन	वजीरखेडा	हरिदास शेषराव हांडके
४९८८	भोकरदन	वजीरखेडा	भिव्कन निवृत्ती हांडके
४९८९	भोकरदन	वजीरखेडा	ताराबाई कारभारी हांडके
४९९०	भोकरदन	बरंजळा साबळे	रामराव नामदेव बकाल
४९९१	भोकरदन	बरंजळा साबळे	नारायण आण्णा बकाल
४९९२	भोकरदन	बरंजळा साबळे	गजानन सांडू बकाल
४९९३	भोकरदन	बरंजळा साबळे	ज्ञानेश्वर अनतिकराव बकाल
४९९४	भोकरदन	बरंजळा साबळे	गंगाधर उखार्डा दिवटे
४९९५	भोकरदन	बरंजळा साबळे	समाधान रुस्तुम बकाल
४९९६	भोकरदन	बरंजळा साबळे	अशोक भीमराव बकाल
४९९७	भोकरदन	बरंजळा साबळे	कुशिवातीबाई रुस्तुम बकाल
४९९८	भोकरदन	माळेगाव	राधा कृष्णा सोरमारे
४९९९	भोकरदन	माळेगाव	बालाजी एकनाथ कावळे
५०००	भोकरदन	बरंजळा साबळे	गणेश नागोराव बकाल
५००१	भोकरदन	माळेगाव	गजानन नामदेव कावळे
५००२	भोकरदन	माळेगाव	भाऊसाहेब एकनाथ कावळे
५००३	भोकरदन	कठोरा जैनपूर	पांडुरंग भिका जोशी
५००४	भोकरदन	कठोरा जैनपूर	दत्तू पांडुरंग जोशी
५००५	भोकरदन	कठोरा जैनपूर	विकास दत्तू जोशी
५००६	भोकरदन	कठोरा जैनपूर	विमल रामदास जोशी
५००७	भोकरदन	कठोरा जैनपूर	विष्णू संपत जोशी
५००८	भोकरदन	कठोरा जैनपूर	गणेश विनायक जोशी
५००९	भोकरदन	कठोरा जैनपूर	शेनफड चंद्रभान जोशी
५०१०	भोकरदन	कठोरा जैनपूर	प्रभाकर पांडुरंग जोशी
५०११	भोकरदन	कठोरा जैनपूर	भीमराव रामराम जोशी
५०१२	भोकरदन	कठोरा जैनपूर	राधाबाई भागाजी जोशी
५०१३	भोकरदन	कठोरा जैनपूर	माणिकराव त्रिंबक सोरमारे
५०१४	भोकरदन	कठोरा जैनपूर	अजिनाथ संतुकराव जोशी
५०१५	भोकरदन	कठोरा जैनपूर	माधवराव हिंमतराव जोशी

५०१६	भोकरदन	बाभूळगाव	लंकाबाई तेजराव मतकर
५०१७	भोकरदन	बाभूळगाव	सरला गजानन मतकर
५०१८	भोकरदन	बाभूळगाव	नामदेव तुकाराम मतकर
५०१९	भोकरदन	बाभूळगाव	पंडित एकनाथ मतकर
५०२०	भोकरदन	बाभूळगाव	बाबाबासाहेब यशवंत गडकर
५०२१	भोकरदन	बाभूळगाव	मीराबाई माणिक रांधवन
५०२२	भोकरदन	बाभूळगाव	कैलास श्रीपत मतकर
५०२३	भोकरदन	बाभूळगाव	विठ्ठल धोंडीबा घोलप
५०२४	भोकरदन	बाभूळगाव	बालाजी कारभारी मतकर
५०२५	भोकरदन	बाभूळगाव	कारभारी भिका रांधवन
५०२६	भोकरदन	बाभूळगाव	देविदास दौलत मतकर
५०२७	भोकरदन	बाभूळगाव	दौलत एकनाथ मतकर
५०२८	भोकरदन	बाभूळगाव	उत्तम कुंडलिक मतकर
५०२९	भोकरदन	बाभूळगाव	कृष्णा कुंडलिक मतकर
५०३०	भोकरदन	पिंपळगाव रे	रामदास बाबुराव सोरमारे
५०३१	भोकरदन	बाभूळगाव	बालाजी बाबुराव मतकर
५०३२	भोकरदन	बाभूळगाव	कौतिक फाकीरबा मतकर
५०३३	भोकरदन	बाभूळगाव	गुलाबराव भगवांता मतकर
५०३४	भोकरदन	बाभूळगाव	संतोष गोविंदा मतकर
५०३५	भोकरदन	बाभूळगाव	बाबासाहेब किसान मतकर
५०३६	भोकरदन	बाभूळगाव	शंकर गोविंदा मतकर
५०३७	भोकरदन	बाभूळगाव	सुरेश कुंडलिक मतकर
५०३८	भोकरदन	बाभूळगाव	राजू काळूबा मेंद
५०३९	भोकरदन	बाभूळगाव	राधा काळूबा मेंद
५०४०	भोकरदन	बाभूळगाव	श्रीराम गुलाबराव मतकर
५०४१	भोकरदन	बाभूळगाव	सुरेश सुखदेव मतकर
५०४२	भोकरदन	बाभूळगाव	उत्तम यादवराव मतकर
५०४३	भोकरदन	बाभूळगाव	नामदेव सुखदेव गोरे
५०४४	भोकरदन	बाभूळगाव	मधुकर गर्जुबा मतकर
५०४५	भोकरदन	बाभूळगाव	गजानन कुंडलिक मतकर
५०४६	भोकरदन	बाभूळगाव	विष्णू विठोबा मतकर
५०४७	भोकरदन	बाभूळगाव	सीता देदुबा मेंद
५०४८	भोकरदन	बाभूळगाव	हरिभाऊ कुंडलिक मतकर
५०४९	भोकरदन	बाभूळगाव	योगेश बाबू मतकर
५०५०	भोकरदन	गोद्री	सुभाष राघव घनवट
५०५१	भोकरदन	गोद्री	गणेश लक्ष्मन घनवट
५०५२	भोकरदन	गोद्री	फकीरा बाजेबा सपकाळ
५०५३	भोकरदन	गोद्री	दत्तू यादव घनवट

५०५४	भोकरदन	गोद्री	भाऊसाहेब नामदेव घनवट
५०५५	भोकरदन	गोद्री	गणपत सीताराम बोराडे
५०५६	भोकरदन	गोद्री	अशोक नामदेव घनवट
५०५७	भोकरदन	गोद्री	संतोष शामराव भालोरे
५०५८	भोकरदन	गोद्री	योगेश दत्त घनवट
५०५९	भोकरदन	गोद्री	प्रवीण शेषराव बोराडे
५०६०	भोकरदन	पिंपळगाव रे	भिवसन बाबुराव सोरमारे
५०६१	भोकरदन	पिंपळगाव रे	सखाराम शामराव सोरमारे
५०६२	भोकरदन	तडेगाव	नंदू दौलत देशमुख
५०६३	भोकरदन	सिरसगाव वा.	रघुनाथ किसान मेंद
५०६४	भोकरदन	सिरसगाव वा.	सखाराम लक्ष्मन मेंद
५०६५	भोकरदन	सिरसगाव वा.	भाऊसाहेब सीताराम मेंद
५०६६	भोकरदन	सिरसगाव वा.	रावसाहेब कडूबा मेंद
५०६७	भोकरदन	सिरसगाव वा.	सोमीनाथ काढूं मेंद
५०६८	भोकरदन	सिरसगाव वा.	हरिभाऊ आण्णां मेंद
५०६९	भोकरदन	सिरसगाव वा.	संजय आण्णा मेंद
५०७०	भोकरदन	सिरसगाव वा.	रायाजी सीताराम मेंद
५०७१	भोकरदन	जवखेडा खुर्द	संतुकराव भावराव कोल्हे
५०७२	भोकरदन	जवखेडा खुर्द	सतीष संतुकराव कोल्हे
५०७३	भोकरदन	जवखेडा खुर्द	बाळा जगन जोशी
५०७४	भोकरदन	बरंजळा साबळे	पुंजाबाई नागोराव बकाल
५०७५	भोकरदन	केदारखेडा	उषा रामेश्वर बकाल
५०७६	भोकरदन	केदारखेडा	एकनाथ सुखदेव बकाल
५०७७	भोकरदन	केदारखेडा	काळे चंद्रकलाबाई जैनाजी
५०७८	भोकरदन	केदारखेडा	सोमीनाथ रामकिसन काळे
५०७९	भोकरदन	केदारखेडा	त्रिंबक कुंडलिक काळे
५०८०	भोकरदन	केदारखेडा	समाधान लक्ष्मन बकाल
५०८१	भोकरदन	केदारखेडा	अमोल दत्तू शेळके
५०८२	भोकरदन	केदारखेडा	बाबासाहेब सांडू बकाल
५०८३	भोकरदन	केदारखेडा	गणपत दादाराव बकाल
५०८४	भोकरदन	केदारखेडा	दामोधर दादाराव बकाल
५०८५	भोकरदन	केदारखेडा	रामभाऊ रंगनाथ शेळके
५०८६	भोकरदन	बरंजळा साबळे	भास्कर नागोराव बकाल
५०८७	भोकरदन	केदारखेडा	रमेश विश्वनाथ बकाल
५०८८	भोकरदन	केदारखेडा	कारभारी कुंडलिक काळे
५०८९	भोकरदन	केदारखेडा	मधुकर भागाजी बकाल
५०९०	भोकरदन	केदारखेडा	दादाराव भागाजी शेवाळे
५०९१	भोकरदन	केदारखेडा	प्रकाश बाबुराव मेंद

५०९२	भोकरदन	बरंजळा साबळे	रामकिसन रुस्तुम बकाल
५०९३	भोकरदन	केदारखेडा	भीमराव संतुकाराव काळे
५०९४	भोकरदन	केदारखेडा	दत्त किसान शेळके
५०९५	भोकरदन	केदारखेडा	बालाजी हिम्मताराव बकाल
५०९६	भोकरदन	बरंजळा साबळे	लक्ष्मन रुस्तुम बकाल
५०९७	भोकरदन	केदारखेडा	कारभारी बाबुराव शेळके
५०९८	भोकरदन	बाणेगाव	संतोष गणपत घोलप
५०९९	भोकरदन	बाणेगाव	रुख्मन कृष्णा घोलप
५१००	भोकरदन	बाणेगाव	देविदास संपत घोलप
५१०१	भोकरदन	बाणेगाव	पंडित संपत घोलप
५१०२	भोकरदन	बाणेगाव	विठ्ठल संपत घोलप
५१०३	भोकरदन	बाणेगाव	गणेश तोताराम गोटवाल
५१०४	भोकरदन	आन्वा	समाधान साळुबा चाटे
५१०५	भोकरदन	आन्वा	विठ्ठल भाऊजी सावळे
५१०६	भोकरदन	आन्वा	रामेश्वर भिका सावळे
५१०७	भोकरदन	आन्वा	विष्णु दशरथ सावळे
५१०८	भोकरदन	आन्वा	तुळशीराम देवकुबा सपकाळ
५१०९	भोकरदन	आन्वा	फकिरा राऊजी सावळे
५११०	भोकरदन	आन्वा	शंकर लक्ष्मण सपकाळ
५१११	भोकरदन	आन्वा	बाबुराव अहेलाजी सपकाळ
५११२	भोकरदन	आन्वा	संजय साळुबा चाटे
५११३	भोकरदन	आन्वा	रामधन भाऊजी सावळे
५११४	भोकरदन	आन्वा	गोविंद अन्नु बोराडे
५११५	भोकरदन	आन्वा	राजु भिका सावळे
५११६	भोकरदन	आन्वा	राजु साळुबा चाटे
५११७	भोकरदन	चिंचोली	अनिल सांडू जोशी
५११८	भोकरदन	बाभूळगाव	साहेबराव दौलत मतकर
५११९	भोकरदन	वजीरखेडा	रामदास निवृत्ती हांडके
५१२०	भोकरदन	बोरगाव जहागिर	नारायण उत्तम रांधवन
५१२१	भोकरदन	बाभूळगाव	राधाकिसन काशिनाथ पोपळघाट
५१२२	भोकरदन	चोन्हाळा	शिवाजी प्रभू मतकर
५१२३	भोकरदन	चोन्हाळा	ज्ञानेश्वर विष्णू सोरमारे
५१२४	भोकरदन	चोन्हाळा	पांडुरंग जोर
५१२५	भोकरदन	चोन्हाळा	रामदास पांडुरंग मतकर
५१२६	भोकरदन	चोन्हाळा	अर्जुन साहेबराव सोरमारे
५१२७	भोकरदन	चोन्हाळा	लक्ष्मन नारायण मतकर
५१२८	भोकरदन	चोन्हाळा	धोंडीराम प्रभू मतकर
५१२९	भोकरदन	चोन्हाळा	माहादु साळुबा विटे

५१३०	भोकरदन	चोऱ्हाळा	कृष्णा कचरू मतकर
५१३१	भोकरदन	चोऱ्हाळा	विलास कचरू मतकर
५१३२	भोकरदन	चोऱ्हाळा	अरुन सुभाष मतकर
५१३३	भोकरदन	बरंजळा लोखंडे	दत्तू भानुदास डहाळे
५१३४	भोकरदन	बरंजळा लोखंडे	भगवान भानुदास डहाळे
५१३५	भोकरदन	बरंजळा लोखंडे	कारभारी रामचंद डहाळे
५१३६	भोकरदन	बरंजळा लोखंडे	कैलास मारोती डहाळे
५१३७	भोकरदन	बरंजळा लोखंडे	प्रल्हाद मारोती डहाळे
५१३८	भोकरदन	बरंजळा लोखंडे	शिवाजी एकनाथ डहाळे
५१३९	भोकरदन	बरंजळा लोखंडे	सोमीनाथ गुणाजी देव्हडे
५१४०	भोकरदन	बरंजळा लोखंडे	प्रदीप अंबादास डहाळे
५१४१	भोकरदन	बरंजळा लोखंडे	लक्ष्मन गुणाजी डहाळे
५१४२	भोकरदन	बरंजळा लोखंडे	विठ्ठल गुणाजी डहाळे
५१४३	भोकरदन	बरंजळा लोखंडे	पावन एकनाथ डहाळे
५१४४	भोकरदन	बरंजळा लोखंडे	केसर एकनाथ डहाळे
५१४५	भोकरदन	बरंजळा लोखंडे	संतोष अंबादास डहाळे
५१४६	भोकरदन	बरंजळा लोखंडे	रामदास तुकराम डहाळे
५१४७	भोकरदन	बरंजळा लोखंडे	विठ्ठल रामदास डहाळे
५१४८	भोकरदन	बरंजळा लोखंडे	रामेश्वर गुणाजी देव्हडे
५१४९	भोकरदन	बरंजळा लोखंडे	यशोदाबाई भागाजी डहाळे
५१५०	भोकरदन	बरंजळा लोखंडे	सविता विष्णू डहाळे
५१५१	भोकरदन	बरंजळा लोखंडे	ज्योती बबन डहाळे
५१५२	भोकरदन	गारखेडा	भीमराव नामदेव डहाळे
५१५३	भोकरदन	गारखेडा	शांताराम शालीकराव डहाळे
५१५४	भोकरदन	गारखेडा	दीपक दिलीप सोनाळकर
५१५५	भोकरदन	गारखेडा	ज्ञानेश्वर बाबुराव सोनाळकर
५१५६	भोकरदन	गारखेडा	गंगाबाई अशोक सोनाळकर
५१५७	भोकरदन	गारखेडा	संदीप कुंडलिक सोनाळकर
५१५८	भोकरदन	गारखेडा	गजानन रामराव दवंगे
५१५९	भोकरदन	आव्हाना	अजिनाथ तोताराम पांढरे
५१६०	भोकरदन	आव्हाना	गणेश बन्सी पांढरे
५१६१	भोकरदन	आव्हाना	सुरे विठ्ठल शामराव
५१६२	भोकरदन	आव्हाना	सुरेश शंकर बकळे
५१६३	भोकरदन	आव्हाना	तुळशीराम चंपलाल पांढरे
५१६४	भोकरदन	आव्हाना	कृष्णां चंपलाल पांढरे
५१६५	भोकरदन	आव्हाना	रामचंद्र शामा सुरे
५१६६	भोकरदन	आव्हाना	संजय ठ्माजी फुले
५१६७	भोकरदन	आव्हाना	संतोष धुपाजी पांढरे

५१६८	भोकरदन	आव्हाना	राजू फकीराबा गुंजाळ
५१६९	भोकरदन	आव्हाना	मनोहर लाला गुंजाळ
५१७०	भोकरदन	आव्हाना	लक्ष्मन रामजी बकले
५१७१	भोकरदन	आव्हाना	प्रभाकर रामजी बकले
५१७२	भोकरदन	आव्हाना	कमलबाई रुपलाल पांढरे
५१७३	भोकरदन	आव्हाना	राजू बन्सी पांढरे
५१७४	भोकरदन	आव्हाना	गंगाधर फाकीरबा पांढरे
५१७५	भोकरदन	आव्हाना	रतन सखाराम पांढरे
५१७६	भोकरदन	आव्हाना	विष्णू शांतीलाल पांढरे
५१७७	भोकरदन	आव्हाना	विठ्ठल शांतीलाल पांढरे
५१७८	भोकरदन	आव्हाना	संजय देवमन फले
५१७९	भोकरदन	तडेगाव	भगवान अंकुश लव्हटे
५१८०	भोकरदन	तडेगाव	सचिन अवचितराव लव्हटे
५१८१	भोकरदन	तडेगाव	दिलीप दगदुबा लव्हटे
५१८२	भोकरदन	तडेगाव	परमेश्वर भाऊराव लव्हटे
५१८३	भोकरदन	तडेगाव	जनाबाई शकूराव लव्हटे
५१८४	भोकरदन	वजीरखेडा	आबासाहेब आसाराम हांडके
५१८५	भोकरदन	वजीरखेडा	भगवान शिवाजी हांडके
५१८६	भोकरदन	वजीरखेडा	गणेश सांडू हांडके
५१८७	भोकरदन	वजीरखेडा	गजानन आश्रुबा बनसोडे
५१८८	भोकरदन	सावंगी अ	शांताबाई पांडुरंग किटे
५१८९	भोकरदन	पारध बुद्रुक	महादू गमजीबा सपकाळ
५१९०	भोकरदन	पारध बुद्रुक	शाम गमजीबा सपकाळ
५१९१	भोकरदन	पारध बुद्रुक	सांडू गणपत सपकाळ
५१९२	भोकरदन	पारध बुद्रुक	पंडित गणपत सपकाळ
५१९३	भोकरदन	पारध बुद्रुक	रामधन फकीरा सावळे
५१९४	भोकरदन	पारध बुद्रुक	अशोक रामधन सावळे
५१९५	भोकरदन	पारध बुद्रुक	रमेश तोताराम सपकाळ
५१९६	जाफ्राबाद	देऊळझरी	जनार्धन लक्ष्मण भालेकर
५१९७	जाफ्राबाद	देऊळझरी	गणेश शंकर जारे
५१९८	जाफ्राबाद	देऊळझरी	राजू सखाराम जारे
५१९९	जाफ्राबाद	देऊळझरी	भास्कर सुखदेव जारे
५२००	जाफ्राबाद	देऊळझरी	रमेश सखाराम जारे
५२०१	जाफ्राबाद	देऊळझरी	गजानन सुखदेव जारे
५२०२	जाफ्राबाद	देऊळझरी	समाधान लक्ष्मण भालेकर
५२०३	जाफ्राबाद	देऊळझरी	विष्णू गंगाराम जारे
५२०४	जाफ्राबाद	देऊळझरी	नंदाबाई महादू जारे
५२०५	जाफ्राबाद	देऊळझरी	अनिल गंगाधर बकाल

५२०६	जाफ्राबाद	देऊळझरी	दगडु लहानु बकाल
५२०७	जाफ्राबाद	भारज बु.	सौ. शारदा विजय देशमुख
५२०८	जाफ्राबाद	भारज बु.	पवन गुलाबराव देशमुख
५२०९	जाफ्राबाद	भारज बु.	मधुकर धोंडीबा खरात
५२१०	जाफ्राबाद	भारज बु.	गजानन त्र्यंबक खरात
५२११	जाफ्राबाद	भारज बु.	राहुल चंदनराव देशमुख
५२१२	जाफ्राबाद	भारज बु.	आशाबाई अमर चोरमले
५२१३	जाफ्राबाद	भारज बु.	वंदना संतोष देशमुख
५२१४	जाफ्राबाद	भारज बु.	भाऊसाहेब उत्तमराव देशमुख
५२१५	जाफ्राबाद	भारज बु.	अंजना नारायण देशमुख
५२१६	जाफ्राबाद	भारज बु.	शुभम रमेश चोरमले
५२१७	जाफ्राबाद	भारज बु.	स्वप्नील पंजाब देशमुख
५२१८	जाफ्राबाद	सिपोरा अं.	कृष्णा एकनाथ गावंदे
५२१९	जाफ्राबाद	सिपोरा अं.	कचरुबा दशरथ गावंदे
५२२०	जाफ्राबाद	सिपोरा अं.	संतोष कडुबा भुसारी
५२२१	जाफ्राबाद	सिपोरा अं.	संतोष देविदास भुसारी
५२२२	जाफ्राबाद	सिपोरा अं.	समाधान कचरुबा गावंदे
५२२३	जाफ्राबाद	सिपोरा अं.	विठठल कुंडलिक बनसोडे
५२२४	जाफ्राबाद	सिपोरा अं.	समाधान कडुबा भुसारी
५२२५	जाफ्राबाद	सिपोरा अं.	विष्णु एकनाथ गावंदे
५२२६	जाफ्राबाद	सिपोरा अं.	सुनिल पाडुरग भुसारी
५२२७	जाफ्राबाद	सिपोरा अं.	संदिप पांडुरंग भुसारी
५२२८	जाफ्राबाद	सिपोरा अं.	अंकुश गोपाल बनसोडे
५२२९	जाफ्राबाद	सिपोरा अं.	रविंद्र नारायण भुसारी
५२३०	जाफ्राबाद	सिपोरा अं.	एकनाथ महादु भुसारी
५२३१	जाफ्राबाद	गोंधनखेडा	अमोल दौलत बो-हाडे
५२३२	जाफ्राबाद	गोंधनखेडा	समाधान बळीराम बो-हाडे
५२३३	जाफ्राबाद	गोंधनखेडा	संदिप बळीराम बो-हाडे
५२३४	जाफ्राबाद	गोंधनखेडा	बळीराम उखाजी बो-हाडे
५२३५	जाफ्राबाद	गोंधनखेडा	विलास तुळशीराम बो-हाडे
५२३६	जाफ्राबाद	गोंधनखेडा	कैलास तुळशीराम बो-हाडे
५२३७	जाफ्राबाद	गोंधनखेडा	कडुबा तोताराम पांढरे
५२३८	जाफ्राबाद	गोंधनखेडा	गजानन भाऊराव बो-हाडे
५२३९	जाफ्राबाद	गोंधनखेडा	संजय काशीनाथ बो-हाडे
५२४०	जाफ्राबाद	गोंधनखेडा	गणेश शेषराव बो-हाडे
५२४१	जाफ्राबाद	गोंधनखेडा	दौलत शंकर बो-हाडे
५२४२	जाफ्राबाद	गोंधनखेडा	संदिप अभिमान देशमुख
५२४३	जाफ्राबाद	गोंधनखेडा	आभिमान माधवराव देशमुख

#####	जाफ्राबाद	गोंधनखेडा	संजय तुकाराम बो-हाडे
५२४५	जाफ्राबाद	गोंधनखेडा	अविनाश दिलिप बो-हाडे
५२४६	जाफ्राबाद	गोंधनखेडा	गजानन भिमराव बो-हाडे
५२४७	जाफ्राबाद	गोंधनखेडा	अजय सुभाष बो-हाडे
५२४८	जाफ्राबाद	गोंधनखेडा	अक्षय भास्कर बो-हाडे
५२४९	जाफ्राबाद	कोळेगाव	सुरेश कुंडलिक बकाल
५२५०	जाफ्राबाद	देऊळझरी	महादु आनंदा जारे
५२५१	जाफ्राबाद	देऊळझरी	सुदाम महादु जारे
५२५२	जाफ्राबाद	देऊळझरी	लक्ष्मण नारायण बकाल
५२५३	जाफ्राबाद	देऊळझरी	गणेश भगवान जारे
५२५४	जाफ्राबाद	देऊळझरी	भरत नामदेव जारे
५२५५	जाफ्राबाद	देऊळझरी	अर्जुन भगवान जारे
५२५६	जाफ्राबाद	देऊळझरी	वंदना गणेश जारे
५२५७	जाफ्राबाद	देऊळझरी	समाधान विठोबा जारे
५२५८	जाफ्राबाद	देऊळझरी	भगवान उत्तम मतकर
५२५९	जाफ्राबाद	देऊळझरी	गणेश विठोबा जारे
५२६०	जाफ्राबाद	देऊळझरी	लक्ष्मण शेषराव जारे
५२६१	जाफ्राबाद	देऊळझरी	साहेबराव सिताराम मतकर
५२६२	जाफ्राबाद	देऊळझरी	शिवाजी आत्माराम बकाल
५२६३	जाफ्राबाद	देऊळझरी	आत्माराम कुंडलिक बकाल
५२६४	जाफ्राबाद	देऊळझरी	नारायण रामदास बकाल
५२६५	जाफ्राबाद	देऊळझरी	आसाराम नारायण बकाल
५२६६	जाफ्राबाद	देऊळझरी	आत्माराम लक्ष्मण भालेकर
५२६७	जाफ्राबाद	देऊळझरी	संतोष सिताराम मतकर
५२६८	जाफ्राबाद	देऊळझरी	भानुदास प्रल्हाद दानवे
५२६९	जाफ्राबाद	देऊळझरी	समाधान सखाराम जारे
५२७०	जाफ्राबाद	देऊळझरी	सांडु दशरथ जारे
५२७१	जाफ्राबाद	देऊळझरी	वासुदेव दगडुबा जारे
५२७२	जाफ्राबाद	देऊळझरी	निमर्ला संताष बकाल
५२७३	जाफ्राबाद	देऊळझरी	दत्तु नारायण बकाल
५२७४	जाफ्राबाद	देऊळझरी	एकनाथ दगडु दानवे
५२७५	जाफ्राबाद	देऊळझरी	कचरु सुखदेव बकाल
५२७६	जाफ्राबाद	देऊळझरी	प्रकाश पांडुरंग बकाल
५२७७	जाफ्राबाद	देऊळझरी	ज्ञानेश्वर छगन बकाल
५२७८	जाफ्राबाद	देऊळझरी	अलका शेषराव घोंडगे
५२७९	जाफ्राबाद	बोरगाव बु.	ठकुबा शिवराम जारे
५२८०	जाफ्राबाद	बोरगाव बु.	मार्तंड भिकाजी जोशी
५२८१	जाफ्राबाद	बोरगाव बु.	विठठल बाबुराव जोशी

५२८२	जाफ्राबाद	बोरगाव बु.	परमेश्वर कारभारी जोशी
५२८३	जाफ्राबाद	बोरगाव बु.	प्रदीप लक्ष्मण जोशी
५२८४	जाफ्राबाद	बोरगाव बु.	अमोल शेनफ़ड मतकर
५२८५	जाफ्राबाद	बोरगाव बु.	त्र्यंबक नारायण जोशी
५२८६	जाफ्राबाद	बोरगाव बु.	सुलाबाई शेनफ़ड मतकर
५२८७	जाफ्राबाद	बोरगाव बु.	विलास तेजराव जोशी
५२८८	जाफ्राबाद	बोरगाव बु.	अंकुश सुखदेव जोशी
५२८९	जाफ्राबाद	बोरगाव बु.	प्रल्हाद भगवान जोशी
५२९०	जाफ्राबाद	बोरगाव बु.	अलका महादु घोडके
५२९१	जाफ्राबाद	बोरगाव बु.	परमेश्वर सुखदेव जोशी
५२९२	जाफ्राबाद	बोरगाव बु.	प्रल्हाद बाबुराव काळे
५२९३	जाफ्राबाद	बोरगाव बु.	सुखदेव पथाजी जोशी
५२९४	जाफ्राबाद	बोरगाव बु.	लिलाबाई त्र्यंबक जोशी
५२९५	जाफ्राबाद	बोरगाव बु.	योगेश ज्ञानेश्वर जोशी
५२९६	जाफ्राबाद	बोरगाव बु.	पुरुशोत्तम रामकिसन जोशी
५२९७	जाफ्राबाद	बोरगाव बु.	ज्ञानेश्वर भिमराव घोडके
५२९८	जाफ्राबाद	बोरगाव बु.	परमेश्वर मेंनाजी जोशी
५२९९	जाफ्राबाद	बोरगाव बु.	गणेश त्र्यंबक जोशी
५३००	जाफ्राबाद	बोरगाव बु.	शारदाबाई विठठल जोशी
५३०१	जाफ्राबाद	बोरगाव बु.	शंकर बाबुराव काळे
५३०२	जाफ्राबाद	बोरगाव बु.	विठठल बाबुराव काळे
५३०३	जाफ्राबाद	बोरगाव बु.	हिरा मार्तण्ड जोशी
५३०४	जाफ्राबाद	बोरगाव बु.	लिलाबाई प्रभाकर काळे
५३०५	जाफ्राबाद	बोरगाव बु.	परमेश्वर काळुबा घोडके
५३०६	जाफ्राबाद	बोरगाव बु.	साहेबराव छगन जोशी
५३०७	जाफ्राबाद	बोरगाव बु.	विठठल काशिनाथ बकाल
५३०८	जाफ्राबाद	बोरगाव बु.	सुनिल चंद्रभान जोशी
५३०९	जाफ्राबाद	बोरगाव बु.	संगीता लक्ष्मण जोशी
५३१०	जाफ्राबाद	बोरगाव बु.	लक्ष्मण रामदास हांडगे
५३११	जाफ्राबाद	गोंधनखेडा	राम तेजराव बो-हाडे
५३१२	जाफ्राबाद	गोंधनखेडा	राहुल तेजराव बो-हाडे
५३१३	जाफ्राबाद	गोंधनखेडा	दिनेश अशोक बो-हाडे
५३१४	जाफ्राबाद	गोंधनखेडा	शिवाजी लक्ष्मण बो-हाडे
५३१५	जाफ्राबाद	गोंधनखेडा	दिपक तुळशिराम बो-हाडे
५३१६	जाफ्राबाद	गोंधनखेडा	सुनिल शेषराव बो-हाडे
५३१७	जाफ्राबाद	गोंधनखेडा	ईश्वर अशोक बो-हाडे
५३१८	जाफ्राबाद	गोंधनखेडा	अशोक पांडुरंग बो-हाडे
५३१९	जाफ्राबाद	गोंधनखेडा	प्रमोद फ़किरबा बो-हाडे

५३२०	जाफ्राबाद	गोंधनखेडा	रोहन प्रकाश बो-हाडे
५३२१	जाफ्राबाद	गोंधनखेडा	विनोद फ़किरबा बो-हाडे
५३२२	जाफ्राबाद	गोंधनखेडा	दिपक उत्तमराव बो-हाडे
५३२३	जाफ्राबाद	गोंधनखेडा	संग्राम शामराव पाटिल
५३२४	जाफ्राबाद	गोंधनखेडा	दिगंबर दगडुबा बो-हाडे
५३२५	जाफ्राबाद	गोंधनखेडा	विक्रम शामराव पाटिल
५३२६	जाफ्राबाद	गोंधनखेडा	ज्ञानेश्वर पांडुरंग बो-हाडे
५३२७	जाफ्राबाद	गोंधनखेडा	संदिप दौलत बो-हाडे
५३२८	जाफ्राबाद	गोंधनखेडा	निलेश प्रल्हाद बो-हाडे
५३२९	जाफ्राबाद	गोंधनखेडा	दिलिप ओकार बो-हाडे
५३३०	जाफ्राबाद	गोंधनखेडा	भास्कर शंकर बो-हाडे
५३३१	जाफ्राबाद	गोंधनखेडा	आकाश भानुदास बो-हाडे
५३३२	जाफ्राबाद	गोंधनखेडा	रामदास शंकर बो-हाडे
५३३३	जाफ्राबाद	गोंधनखेडा	बेबि प्रल्हाद बो-हाडे
५३३४	जाफ्राबाद	गोंधनखेडा	परमेश्वर शिवदास बो-हाडे
५३३५	जाफ्राबाद	गोंधनखेडा	सुरेखा अशोक बो-हाडे
५३३६	जाफ्राबाद	गोंधनखेडा	कुणाल दिगंबर बो-हाडे
५३३७	जाफ्राबाद	गोंधनखेडा	विठठल भानुदास बो-हाडे
५३३८	जाफ्राबाद	गोंधनखेडा	उत्तम दौलतराव बो-हाडे
५३३९	जाफ्राबाद	गोंधनखेडा	फ़कीरबा कुंडलिक बो-हाडे
५३४०	जाफ्राबाद	गोंधनखेडा	रामा कडुबा पांढरे
५३४१	जाफ्राबाद	गोंधनखेडा	सागर कडुबा पांढरे
५३४२	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	भगवान वारकु बनसोडे
५३४३	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	अमोल तुकाराम जोशि
५३४४	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	विष्णु सिताराम जारे
५३४५	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	गणेश विनायक बनसोडे
५३४६	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	सुभाष विठठल वैद्य
५३४७	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	रामेश्वर तुकाराम सोरमारे
५३४८	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	सुनिल तुकाराम सोरमारे
५३४९	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	विलास नामदेव आदबने
५३५०	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	नारायण राजाराम वैद्य
५३५१	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	गजानन रामकृष्ण आदमाने
५३५२	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	समाधान रामकृष्ण आदमाने
५३५३	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	सतिश नामदेव बनसोडे
५३५४	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	दिपक नामदेव बनसोडे
५३५५	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	कैलास बळीराम वैद्य
५३५६	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	सांडु बळीराम वैद्य
५३५७	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	दत्ता भिमराव सोरमारे

५३५८	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	विजय नामदेव आदबने
५३५९	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	शिवाजी राजाराम वैद्य
५३६०	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	शिवाजी रंगनाथ बनसोडे
५३६१	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	गजानन भिमराव सोरमारे
५३६२	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	रामदास महादु जोशी
५३६३	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	कृष्णा यादव बनसोडे
५३६४	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	कृष्णा शामराव आदबने
५३६५	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	विश्वनाथ अंबादास बनसोडे
५३६६	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	कैलास फ़किरबा आदबने
५३६७	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	शिवाजी फ़किरबा आदबने
५३६८	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	कैलास फ़किरबा आदबने
५३६९	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	लक्ष्मण बारकु बनसोडे
५३७०	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	प्रल्हाद मानिकराव बनसोडे
५३७१	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	राजु विष्णू आदबने
५३७२	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	यादवराव बारकु बनसोडे
५३७३	जाफ्राबाद	कोनड	वसंता नामदेव शेळके
५३७४	जाफ्राबाद	कोनड	अंकुश यमानाजी जोशी
५३७५	जाफ्राबाद	वरुड बु.	कारभारी माधव विर
५३७६	जाफ्राबाद	वरुड बु.	विठोबा भिवसन सोलाट
५३७७	जाफ्राबाद	वरुड बु.	समाधान माधव विर
५३७८	जाफ्राबाद	वरुड बु.	विठठल जगन हांडगे
५३७९	जाफ्राबाद	वरुड बु.	मंगला दत्तात्रय मैद
५३८०	जाफ्राबाद	वरुड बु.	गिरजुबा चंद्रभान जोशी
५३८१	जाफ्राबाद	वरुड बु.	मधुकर उत्तम सोलाट
५३८२	जाफ्राबाद	वरुड बु.	प्रभाकर रतन मैद
५३८३	जाफ्राबाद	वरुड बु.	कृष्णा सट्टवा शेवाळे
५३८४	जाफ्राबाद	वरुड बु.	योगेश भास्कर सोलाट
५३८५	जाफ्राबाद	वरुड बु.	गजानन संपत पाचे
५३८६	जाफ्राबाद	वरुड बु.	रघुनाथ संपत पाचे
५३८७	जाफ्राबाद	वरुड बु.	संतोष निवृत्ती सातपुते
५३८८	जाफ्राबाद	वरुड बु.	गजानन सट्टवा जोशी
५३८९	जाफ्राबाद	वरुड बु.	गोपाल नारायण जोशी
५३९०	जाफ्राबाद	वरुड बु.	रामदास पांडुरंग वैद्य
५३९१	जाफ्राबाद	वरुड बु.	नंदु शंकर सोलाट
५३९२	जाफ्राबाद	वरुड बु.	शिवशंकर सट्टवा शेवाळे
५३९३	जाफ्राबाद	वरुड बु.	दामोधर लक्ष्मण विर
५३९४	जाफ्राबाद	वरुड बु.	मरोति दामोधर विर
५३९५	जाफ्राबाद	वरुड बु.	अशोक किसन मैद

५३९६	जाफ्राबाद	वरुड बु.	विजय शंकर बकाल
५३९७	जाफ्राबाद	वरुड बु.	जानकिराम दौलत काळे
५३९८	जाफ्राबाद	वरुड बु.	तेजराव त्र्यंबक वीर
५३९९	जाफ्राबाद	वरुड बु.	प्रभाकर नारायण सोलाट
५४००	जाफ्राबाद	वरुड बु.	संगिता सुरेश वायाळ
५४०१	जाफ्राबाद	वरुड बु.	कासाबाई रामकिसन मॅद
५४०२	जाफ्राबाद	वरुड बु.	केशवराव लक्ष्मण वीर
५४०३	जाफ्राबाद	वरुड बु.	कुष्णा शंकर सोलाट
५४०४	जाफ्राबाद	वरुड बु.	अशोक भिवसन जोशी
५४०५	जाफ्राबाद	वरुड बु.	दत्ता रामजी दांडगे
५४०६	जाफ्राबाद	वरुड बु.	दगडुबा नारायण सोलाट
५४०७	जाफ्राबाद	वरुड बु.	आनंदा संपत जोशी
५४०८	जाफ्राबाद	वरुड बु.	समाधान सिताराम देवडे
५४०९	जाफ्राबाद	वरुड बु.	समाधान शामराव सोलाट
५४१०	जाफ्राबाद	वरुड बु.	रामदास नारायण जोशी
५४११	जाफ्राबाद	वरुड बु.	दत्ता साहेबराव बकाल
५४१२	जाफ्राबाद	वरुड बु.	ज्ञानदेव बजेबा हांडगे
५४१३	जाफ्राबाद	वरुड बु.	अंकुश संपत जोशी
५४१४	जाफ्राबाद	वरुड बु.	फ़कीरबा शामराव शेळके
५४१५	जाफ्राबाद	वरुड बु.	जनाबाई बबन सोलाट
५४१६	जाफ्राबाद	वरुड बु.	गजानन साहेबराव बकाल
५४१७	जाफ्राबाद	वरुड बु.	भागवत लक्ष्मण विर
५४१८	जाफ्राबाद	वरुड बु.	गणेश शेषराव शेळके
५४१९	जाफ्राबाद	वरुड बु.	विष्णु उवंडराव मतकर
५४२०	जाफ्राबाद	वरुड बु.	दौलत तुळशिराम जोशि
५४२१	जाफ्राबाद	वरुड बु.	अनिता संतोष वैद्य
५४२२	जाफ्राबाद	वरुड बु.	लक्ष्मण सखाराम मतकर
५४२३	जाफ्राबाद	वरुड बु.	समाधान साडु दातार
#####	जाफ्राबाद	वरुड बु.	महादु सांडु दातार
५४२५	जाफ्राबाद	वरुड बु.	रमेश शेनफ़ड काळे
५४२६	जाफ्राबाद	वरुड बु.	महादु भगवान हांडगे
५४२७	जाफ्राबाद	वरुड बु.	गणेश उत्तम सोलाट
५४२८	जाफ्राबाद	वरुड बु.	साहेबराव किसन मॅद
५४२९	जाफ्राबाद	वरुड बु.	ग्यानदेव सखाराम शेळके
५४३०	जाफ्राबाद	वरुड बु.	बालाजि साळुबा काळे
५४३१	जाफ्राबाद	वरुड बु.	गणेश विठोबा काळे
५४३२	जाफ्राबाद	वरुड बु.	नामदेव शेनफ़ड काळे
५४३३	जाफ्राबाद	वरुड बु.	भगवान बजेबा हांडगे

५४३४	जाफ्राबाद	वरुड बु.	कैलास रघुनाथ हांडगे
५४३५	जाफ्राबाद	वरुड बु.	दत्ता रघुनाथ हांडगे
५४३६	जाफ्राबाद	वरुड बु.	किशोर रघुनाथ हांडगे
५४३७	जाफ्राबाद	वरुड बु.	सुखदेव उखंडराव मतकर
५४३८	जाफ्राबाद	वरुड बु.	कारभारी कडुबा सोरमारे
५४३९	जाफ्राबाद	वरुड बु.	राजेंद्र विठोबा सोलाट
५४४०	जाफ्राबाद	वरुड खुदे	भगवान साहेबराव रोडगे
५४४१	जाफ्राबाद	वरुड खुदे	शारदा साहेबराव रोडगे
#####	जाफ्राबाद	वरुड खुदे	भागवत संपत रोडगे
५४४३	जाफ्राबाद	वरुड खुदे	रमेश साहेबराव रोडगे
#####	जाफ्राबाद	वरुड खुदे	नारायण पांडुरंग रोडगे
#####	जाफ्राबाद	वरुड खुदे	देवाजी संपत रोडगे
#####	जाफ्राबाद	वरुड खुदे	शरद सुर्यभान रोडगे
#####	जाफ्राबाद	वरुड खुदे	शिवाजी उत्तम रोडगे
#####	जाफ्राबाद	वरुड खुदे	दिनकर नारायण रोडगे
५४४९	जाफ्राबाद	वरुड खुदे	संजय नारायण रोडगे
५४५०	जाफ्राबाद	वरुड खुदे	ज्ञानेश्वर धोंडीबा रोडगे
५४५१	जाफ्राबाद	वरुड खुदे	कौतिक उत्तम रोडगे
५४५२	जाफ्राबाद	वरुड खुदे	महादु हरनुबा मतकर
५४५३	जाफ्राबाद	वरुड खुदे	विठठल त्र्यंबक रोडगे
#####	जाफ्राबाद	वरुड खुदे	विठठल संतुकराव रोडगे
#####	जाफ्राबाद	वरुड खुदे	मनोहर देविदास रोडगे
५४५६	जाफ्राबाद	वरुड खुदे	गजानन रामजी सोरमारे
#####	जाफ्राबाद	वरुड खुदे	पंडीत रामजी सोरमारे
#####	जाफ्राबाद	वरुड खुदे	रवि सटवा रोडगे
५४५९	जाफ्राबाद	वरुड खुदे	शिवाजि रामकिसन रोडगे
५४६०	जाफ्राबाद	वरुड खुदे	भास्कर रामकिसन रोडगे
५४६१	जाफ्राबाद	वरुड खुदे	समाधान रामकिसन रोडगे
५४६२	जाफ्राबाद	वरुड खुदे	भागवत नारायण रोडगे
५४६३	जाफ्राबाद	वरुड खुदे	अमोल काशिनाथ रोडगे
#####	जाफ्राबाद	वरुड खुदे	उमेश सुदाम रोडगे
५४६५	जाफ्राबाद	भारज बु.	आशा रामेश्वर देशमुख
५४६६	जाफ्राबाद	भारज बु.	वसंत श्रिपत देशमुख
५४६७	जाफ्राबाद	भारज बु.	सविता दत्तु महानोर
५४६८	जाफ्राबाद	भारज बु.	निखिल दत्तु महानोर
५४६९	जाफ्राबाद	भारज बु.	केशव लक्ष्मण देशमुख
५४७०	जाफ्राबाद	भारज बु.	जगन्नाथ भवानराव देशमुख
५४७१	जाफ्राबाद	भारज बु.	नारायण श्रिपत देशमुख

५४७२	जाफ्राबाद	भारज बु.	राधाकिसन घनश्याम पिशोरे
५४७३	जाफ्राबाद	भारज बु.	रमेश किसन चोरमले
#####	जाफ्राबाद	भारज बु.	विजय नारायण देशमुख
#####	जाफ्राबाद	भारज बु.	गणेश सखाराम चोरमले
५४७६	जाफ्राबाद	भारज बु.	अमोल सांडु महानोर
#####	जाफ्राबाद	भारज बु.	दत्तु सखाराम चोरमले
#####	जाफ्राबाद	भारज बु.	मनिषा अमोल खरात
५४७९	जाफ्राबाद	भारज बु.	समाधान सखाराम चोरमले
५४८०	जाफ्राबाद	भारज बु.	सांडु देवराव महानोर
५४८१	जाफ्राबाद	भारज बु.	अमोल मधुकर खरात
५४८२	जाफ्राबाद	भारज बु.	संतोष मानिक देशमुख
५४८३	जाफ्राबाद	भारज बु.	मथुराबाई मानिकराव देशमुख
#####	जाफ्राबाद	भारज बु.	चंदन सुभानराव देशमुख
#####	जाफ्राबाद	भारज बु.	शिवकन्याबाई त्र्यंबक खरात
५४८६	जाफ्राबाद	भारज बु.	निवृत्ती सोपान हाके
#####	जाफ्राबाद	भारज बु.	नरेंद्र सोपान हाके
#####	जाफ्राबाद	भारज बु.	संजय शाहु खरात
५४८९	जाफ्राबाद	भारज बु.	सचिन संजय खरात
५४९०	जाफ्राबाद	भारज बु.	संपत आन्ना देशमुख
५४९१	जाफ्राबाद	भारज बु.	राजेंद्र त्र्यंबक खरात
५४९२	जाफ्राबाद	आढा	सुमन शालीकराम कन्नर
५४९३	जाफ्राबाद	आढा	गजानन लक्ष्मण कन्नर
५४९४	जाफ्राबाद	आढा	तुकाराम भिका कन्नर
५४९५	जाफ्राबाद	आढा	भानुदास सयाजि कन्नर
५४९६	जाफ्राबाद	आढा	ज्ञानेश्वर सुभाष कन्नर
५४९७	जाफ्राबाद	आढा	त्रिंबक शेनफड कन्नर
५४९८	जाफ्राबाद	आढा	माणिकराव बाबुराव कन्नर
५४९९	जाफ्राबाद	आढा	रेखाबाई आनंदा कन्नर
५५००	जाफ्राबाद	आढा	गजानन बाबुराव कन्नर
५५०१	जाफ्राबाद	आढा	सोमनाथ भिकाजि कन्नर
५५०२	जाफ्राबाद	आढा	रामेश्वर सयाजी कन्नर
५५०३	जाफ्राबाद	आढा	नितिन गोविंदा कन्नर
५५०४	जाफ्राबाद	आढा	वंदनाबाई विनायक कन्नर
५५०५	जाफ्राबाद	आढा	सतिष गोविंदा कन्नर
५५०६	जाफ्राबाद	आढा	करण दिनकर कन्नर
५५०७	जाफ्राबाद	आढा	अजय आनंदा कन्नर
५५०८	जाफ्राबाद	आढा	अलका गणेश कन्नर
५५०९	जाफ्राबाद	आढा	ज्ञानेश्वर आण्णा कन्नर

५५१०	जाफ्राबाद	आढा	सोनु सखाराम कन्नर
५५११	जाफ्राबाद	आढा	अमोल विठठल सोर
५५१२	जाफ्राबाद	आढा	सागर किसन सोर
५५१३	जाफ्राबाद	आढा	रघुनाथ एकनाथ कन्नर
५५१४	जाफ्राबाद	आढा	पंढरीनाथ सुर्यभान नरोटे
५५१५	जाफ्राबाद	आढा	सिध्देश्वर मधुकर कन्नर
५५१६	जाफ्राबाद	आढा	मधुकर शेनफ़ड कन्नर
५५१७	जाफ्राबाद	आढा	देविदास तेजराव कन्नर
५५१८	जाफ्राबाद	आढा	गजानन सयाजि कन्नर
५५१९	जाफ्राबाद	आढा	शेषराव भावराव कन्नर
५५२०	जाफ्राबाद	आढा	अशोक महादु सोर
५५२१	जाफ्राबाद	आढा	दिलिप भाऊराव कन्नर
५५२२	जाफ्राबाद	आढा	उध्दव ईश्वर कन्नर
५५२३	जाफ्राबाद	आढा	कौतिकराव भाऊराव कन्नर
५५२४	जाफ्राबाद	आढा	जयकांत शालीकराम कन्नर
५५२५	जाफ्राबाद	आढा	साहेबराव भाऊराव कन्नर
५५२६	जाफ्राबाद	आढा	शंकर संजय कन्नर
५५२७	जाफ्राबाद	आढा	पवन प्रकाश कन्नर
५५२८	जाफ्राबाद	आढा	गंगाबाई धनंजय सोर
५५२९	जाफ्राबाद	आढा	अनिल एकनाथ कन्नर
५५३०	जाफ्राबाद	आढा	साहेबराव सुपडा सोर
५५३१	जाफ्राबाद	आढा	राजेन्द्र गोविदा कन्नर
५५३२	जाफ्राबाद	आढा	संतोष शेषराव सोर
५५३३	जाफ्राबाद	आढा	सोपान आण्णा कन्नर
५५३४	जाफ्राबाद	आढा	अमोल धनराज कन्नर
५५३५	जाफ्राबाद	आढा	निलेश धनराज कन्नर
५५३६	जाफ्राबाद	आढा	गोविन्दा रामा कन्नर
५५३७	जाफ्राबाद	आढा	अरुण मधुकर कन्नर
५५३८	जाफ्राबाद	आढा	सुनिल किसन सोर
५५३९	जाफ्राबाद	आढा	सांडु विठोबा कन्नर
५५४०	जाफ्राबाद	आढा	सौरभ सुभाष कन्नर
५५४१	जाफ्राबाद	आढा	रंगनाथ उत्तम कन्नर
५५४२	जाफ्राबाद	आढा	लता नितिन कन्नर
५५४३	जाफ्राबाद	आढा	भगवान रतन कन्नर
#####	जाफ्राबाद	आढा	गजानन भिका कन्नर
#####	जाफ्राबाद	आढा	दिपक बबनराव सोर
५५४६	जाफ्राबाद	सिपोरा अं.	हनुमान सिताराम भुसारी
#####	जाफ्राबाद	सिपोरा अं.	दिनकर त्र्यंबक भुसारी

#####	जाफ्राबाद	सिपोरा अं.	सुलोचना सुभाष भुसारी
५५४९	जाफ्राबाद	सिपोरा अं.	त्र्यंबक नामदेव भुसारी
५५५०	जाफ्राबाद	सिपोरा अं.	शांताबाई सुर्यभान सोरमारे
५५५१	जाफ्राबाद	सिपोरा अं.	बालाजी सिताराम भुसारी
५५५२	जाफ्राबाद	सिपोरा अं.	रंगनाथ रामा शेवाळे
५५५३	जाफ्राबाद	सिपोरा अं.	रामेश्वर भानुदास गावंडे
#####	जाफ्राबाद	सिपोरा अं.	कैलास प्रकाश शेवाळे
५५५५	जाफ्राबाद	सिपोरा अं.	अर्जुन भानुदास गावंडे
५५५६	जाफ्राबाद	सिपोरा अं.	बाळकृष्ण हरिभाऊ शेवाळे
५५५७	जाफ्राबाद	टेंभुणी	शिवाजी मनोहर सोनसाळे
५५५८	जाफ्राबाद	टेंभुणी	दत्त जनार्दन सोनसाळे
५५५९	जाफ्राबाद	टेंभुणी	सुमनबाई उत्तम जोशी
५५६०	जाफ्राबाद	टेंभुणी	जगन्नाथ कुंडलिक पेटोळे
५५६१	जाफ्राबाद	टेंभुणी	कारभारी पिराजी सोनसाळे
५५६२	जाफ्राबाद	टेंभुणी	कुष्णा नारायण मतकर
५५६३	जाफ्राबाद	टेंभुणी	लक्ष्मण दगडुबा जोशी
५५६४	जाफ्राबाद	टेंभुणी	नामदेव राजाराम मैद
५५६५	जाफ्राबाद	टेंभुणी	शंकर सखाराम धारे
५५६६	जाफ्राबाद	टेंभुणी	रामा दगडुबा जोशी
५५६७	जाफ्राबाद	टेंभुणी	रामु गवनाजी सोनसाळे
५५६८	जाफ्राबाद	टेंभुणी	महादु रंगनाथ गुरव
५५६९	जाफ्राबाद	टेंभुणी	गणेश सिताराम धारे
५५७०	जाफ्राबाद	टेंभुणी	विश्वनाथ उंकुडराव पाचे
५५७१	जाफ्राबाद	टेंभुणी	दत्त पांडुरंग जोशि
५५७२	जाफ्राबाद	टेंभुणी	बिसन झिंगाजी गुरव
५५७३	जाफ्राबाद	टेंभुणी	बालाजी विष्णु जोशि
#####	जाफ्राबाद	टेंभुणी	रघुनाथ खंडु घोलप
५५७५	जाफ्राबाद	टेंभुणी	रामु रंगनाथ धारे
५५७६	जाफ्राबाद	टेंभुणी	राजीव शेषराव देशमुख
५५७७	जाफ्राबाद	टेंभुणी	ज्ञानेश्वर शंकर डुकरे
५५७८	जाफ्राबाद	टेंभुणी	मल्हारी राघो घोलप
५५७९	जाफ्राबाद	टेंभुणी	ठमाजी राघव कावळे
५५८०	जाफ्राबाद	टेंभुणी	शेषराव अंबादास जोशी
५५८१	जाफ्राबाद	टेंभुणी	महादु रामेश्वर पेटुळे
५५८२	जाफ्राबाद	टेंभुणी	लक्ष्मण देविदास तिरके
५५८३	जाफ्राबाद	टेंभुणी	विष्णु किसन गुरव
#####	जाफ्राबाद	टेंभुणी	मारुती पांडुरंग चौरे
५५८५	जाफ्राबाद	टेंभुणी	फ्रकिरबा नामदेव डुकरे

५५८६	जाफ्राबाद	टेंभुणी	प्रदिप दिलिप देशमुख
५५८७	जाफ्राबाद	टेंभुणी	शुभम शांताराम देशमुख
५५८८	जाफ्राबाद	टेंभुणी	आकाश रामराव देशमुख
५५८९	जाफ्राबाद	टेंभुणी	अमोल विश्वासराव देशमुख
५५९०	जाफ्राबाद	टेंभुणी	दिनकर देवराव देशमुख
५५९१	जाफ्राबाद	टेंभुणी	विकास सर्जेराव देशमुख
५५९२	जाफ्राबाद	टेंभुणी	उमेश सर्जेराव देशमुख
५५९३	जाफ्राबाद	टेंभुणी	अर्जुन हौसेराव देशमुख
५५९४	जाफ्राबाद	टेंभुणी	अमोल भिमराव देशमुख
५५९५	जाफ्राबाद	टेंभुणी	रुशिकेश कैलास देशमुख
५५९६	जाफ्राबाद	टेंभुणी	विजय भाऊराव देशमुख
५५९७	जाफ्राबाद	टेंभुणी	भगवान राजाराम देशमुख
५५९८	जाफ्राबाद	टेंभुणी	योगेश जैनाजि जोशी
५५९९	जाफ्राबाद	टेंभुणी	विठठल राजाराम मैद
५६००	जाफ्राबाद	टेंभुणी	कचरु तुकाराम जोशी
५६०१	जाफ्राबाद	टेंभुणी	संतोष दिलिप बकाल
५६०२	जाफ्राबाद	टेंभुणी	गोरखनाथ रुख्मन पाचे
५६०३	जाफ्राबाद	टेंभुणी	गणेश जैनाजी जोशी
५६०४	जाफ्राबाद	टेंभुणी	सुनिल जैनाजी जोशी
५६०५	जाफ्राबाद	टेंभुणी	योगेश रामेश्वर पेटुळे
५६०६	जाफ्राबाद	टेंभुणी	ऋषिकेश भगवान सोनसळे
५६०७	जाफ्राबाद	टेंभुणी	राजु कारभारी रोडगे
५६०८	जाफ्राबाद	टेंभुणी	धोंडीराम जनार्धन सोनसळे
५६०९	जाफ्राबाद	टेंभुणी	विष्णु धनाजी पाचे
५६१०	जाफ्राबाद	टेंभुणी	एकनाथ महादु धारे
५६११	जाफ्राबाद	टेंभुणी	विशाल शांताराम पाचे
५६१२	जाफ्राबाद	टेंभुणी	समाधान विष्णु पाचे
५६१३	जाफ्राबाद	टेंभुणी	दगडुबा पांडुरंग चौरे
५६१४	जाफ्राबाद	टेंभुणी	आनंदा पंढरिनाथ पेटुळे
५६१५	जाफ्राबाद	टेंभुणी	विलास सांडु कावळे
५६१६	जाफ्राबाद	टेंभुणी	संतोष फ़किरबा पाचे
५६१७	जाफ्राबाद	टेंभुणी	लक्ष्मन कचरु जोशी
५६१८	जाफ्राबाद	टेंभुणी	कृष्णा हरिभाऊ सोनसळे
५६१९	जाफ्राबाद	टेंभुणी	गंगुबाई रामचंद्र जोशी
५६२०	जाफ्राबाद	टेंभुणी	तुकाराम फ़किरबा सोनसळे
५६२१	जाफ्राबाद	टेंभुणी	माणिकराव भिमराव पाचे
५६२२	जाफ्राबाद	टेंभुणी	रमेश वामन सोनसळे
५६२३	जाफ्राबाद	टेंभुणी	समाधान रामदास गुरव

५६२४	जाफ्राबाद	टेंभुणी	महादु फकीरबा सोनसळे
५६२५	जाफ्राबाद	टेंभुणी	अलका नंदु शेजुळ
५६२६	जाफ्राबाद	टेंभुणी	फ्रकिरचंद केदारी खांडेकर
५६२७	जाफ्राबाद	टेंभुणी	भगवान लक्ष्मण मतकर
५६२८	जाफ्राबाद	टेंभुणी	बाळु भाऊराव देशमुख
५६२९	जाफ्राबाद	टेंभुणी	माधव रामराव पाचे
५६३०	जाफ्राबाद	टेंभुणी	कारभारी मंजिराम पेटुळे
५६३१	जाफ्राबाद	टेंभुणी	पंढरीनाथ राजाराम धारे
५६३२	जाफ्राबाद	टेंभुणी	गजानन रामराव पाचे
५६३३	जाफ्राबाद	टेंभुणी	वसंतराव व्यंकटराव देशमुख
५६३४	जाफ्राबाद	टेंभुणी	रामेश्वर तुकाराम डुकरे
५६३५	जाफ्राबाद	टेंभुणी	अरुण तुकाराम डुकरे
५६३६	जाफ्राबाद	टेंभुणी	राहुल गणेश देशमुख
५६३७	जाफ्राबाद	टेंभुणी	नारायण तेजराव धारे
५६३८	जाफ्राबाद	टेंभुणी	नर्मदा सुरेश गोलप
५६३९	जाफ्राबाद	टेंभुणी	कारभारी कडुबा मेंद
५६४०	जाफ्राबाद	टेंभुणी	शंकर शिवदास गुरव
५६४१	जाफ्राबाद	टेंभुणी	सोमिनाथ माणिकराव मतकर
५६४२	जाफ्राबाद	टेंभुणी	भिकाबाई सिताराम धारे
५६४३	जाफ्राबाद	टेंभुणी	गंगाधर बाळाजी जोशी
#####	जाफ्राबाद	टेंभुणी	देवकिसन कोन्डिबा पेटुळे
५६४५	जाफ्राबाद	टेंभुणी	पुंजाराम विठोबा जोशी
५६४६	जाफ्राबाद	टेंभुणी	राधा कारभारी घोलप
५६४७	जाफ्राबाद	टेंभुणी	शंकर साहेबराव जोशी
५६४८	जाफ्राबाद	टेंभुणी	कोन्डीबा सुपडाजी जोशी
५६४९	जाफ्राबाद	टेंभुणी	हनुमंता गपराजी सोनसाळे
५६५०	जाफ्राबाद	टेंभुणी	रंजना शिवजी जोशि
५६५१	जाफ्राबाद	टेंभुणी	दत्ता हिमतराव विट
५६५२	जाफ्राबाद	टेंभुणी	तान्हाजी राजाराम जोशी
५६५३	जाफ्राबाद	टेंभुणी	सुरेश आश्रुबा कावळे
५६५४	जाफ्राबाद	टेंभुणी	सुनिल कारभारी पेटुळे
५६५५	जाफ्राबाद	टेंभुणी	शंकर कारभारी पेटुळे
५६५६	जाफ्राबाद	टेंभुणी	शितल परमेश्वर जारे
५६५७	जाफ्राबाद	टेंभुणी	ज्ञानेश्वर काशीनाथ जोशि
५६५८	जाफ्राबाद	खासगांव	ज्ञानेश्वर कडुबा बकाल
५६५९	जाफ्राबाद	खासगांव	गणेश तुकाराम बकाल
५६६०	जाफ्राबाद	खासगांव	रामा पुंजाराम शेळके
५६६१	जाफ्राबाद	खासगांव	प्रकाश मल्हारी गवारे

५६६२	जाफ्राबाद	खासगांव	दिलिप सट्टवाजी रोडगे
५६६३	जाफ्राबाद	खासगांव	शालीकराम आनंदा बकाल
५६६४	जाफ्राबाद	खासगांव	नारायण गंभीर बकाल
५६६५	जाफ्राबाद	खासगांव	गणेश पंडीत बकाल
५६६६	जाफ्राबाद	खासगांव	अमोल विजय बकाल
५६६७	जाफ्राबाद	खासगांव	विठ्ठल विश्वासराव बकाल
५६६८	जाफ्राबाद	खासगांव	समाधान महादु बकाल
५६६९	जाफ्राबाद	खासगांव	प्रकाश एकनाथ बकाल
५६७०	जाफ्राबाद	खासगांव	शरद अवचितराव बकाल
५६७१	जाफ्राबाद	खासगांव	कांताबाई शालीकराम बकाल
५६७२	जाफ्राबाद	खासगांव	राजेंद्र अंबादास बकाल
५६७३	जाफ्राबाद	खासगांव	कारभारी कुंडलिक सोरमारे
५६७४	जाफ्राबाद	खासगांव	पंढरी प्रल्हाद बकाल
५६७५	जाफ्राबाद	खासगांव	दिपक गणेश बकाल
५६७६	जाफ्राबाद	खासगांव	फ़किरबा श्यामराव सोरमारे
५६७७	जाफ्राबाद	खासगांव	विनोद किसन बकाल
५६७८	जाफ्राबाद	खासगांव	लिंबाजी सखाराम बकाल
५६७९	जाफ्राबाद	खासगांव	योगेश मचिंद्र आदबाने
५६८०	जाफ्राबाद	खासगांव	कांता गजेबा बकाल
५६८१	जाफ्राबाद	खासगांव	ऋशिकेश एकनाथ खेडेकर
५६८२	जाफ्राबाद	खासगांव	आत्माराम विष्णु बकाल
५६८३	जाफ्राबाद	खासगांव	सटवा गाजेबा बकाल
५६८४	जाफ्राबाद	खासगांव	शिवाजी राघोबा गाटोळे
५६८५	जाफ्राबाद	खासगांव	अरविंद शंकर बकाल
५६८६	जाफ्राबाद	खासगांव	प्रकाश महादु बकाल
५६८७	जाफ्राबाद	खासगांव	सुभाष भगवान रोडगे
५६८८	जाफ्राबाद	खासगांव	भिमराव तेजराव बकाल
५६८९	जाफ्राबाद	खासगांव	पांडुरंग पाराजी बकाल
५६९०	जाफ्राबाद	जवखेडा ठेग	प्रल्हाद माणीकराव बनसोडे
५६९१	जाफ्राबाद	आढा	सौ. कौशल्या दिपक सोर
५६९२	जाफ्राबाद	आढा	सौ. यमुनाबाई बबनराव पाटील
५६९३	जाफ्राबाद	आढा	पुजा श्रीकांत कन्नर
५६९४	जाफ्राबाद	आढा	धनराज शेनफ़ड कन्नर
५६९५	जाफ्राबाद	आढा	रवि विठ्ठल सोर
५६९६	जाफ्राबाद	भारज बु.	सोमनाथ सांडु महानोर
५६९७	जाफ्राबाद	माहोरा	भानुदास गोपाळा गांडुळे
५६९८	जाफ्राबाद	माहोरा	शंकर एकनाथ गांडुळे
५६९९	घनसावंगी	खापरदेव हिवरा	किशोर वनाजी कुंडकर

५७००	घनसावंगी	खापरदेव हिवरा	गणेश किसन पितळे
५७०१	घनसावंगी	खापरदेव हिवरा	भाऊसाहेब जानुजी शेळके
५७०२	घनसावंगी	खापरदेव हिवरा	गणेश शंकर कुंडकर
५७०३	घनसावंगी	खापरदेव हिवरा	राजू बाळासाहेब कुंडकर
५७०४	घनसावंगी	खापरदेव हिवरा	किशोर बालाजी कुंडकर
५७०५	घनसावंगी	खापरदेव हिवरा	भगवान रामभाऊ पितळे
५७०६	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	कैलास दादाभाऊ खरात
५७०७	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	नारायण दादाभाऊ खरात
५७०८	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	सखाराम लिंबाजी खरात
५७०९	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	मुरलीधर जिजाभाऊ खरात
५७१०	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	भीमराव जिजाभाऊ खरात
५७११	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	कौशल्य बाबासाहेब खरात
५७१२	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	तुकाराम व्यंकोजी खरात
५७१३	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	अशोक विनायक भाकरे
५७१४	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	तुकाराम सालुजी खरात
५७१५	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	मनोज दत्तू खरात
५७१६	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	सुंदर बाबासाहेब खरात
५७१७	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	बंडू नारायण खरात
५७१८	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	राधाकिसन सुंदर खरात
५७१९	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	योगेश भगवान खरात
५७२०	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	सचिन देवराव खरात
५७२१	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	संतोष धोंडीराम खरात
५७२२	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	भगवान कारभारी खरात
५७२३	घनसावंगी	सिद्धेश्वर पिंपळगाव	बाबासाहेब रामा खरात
५७२४	घनसावंगी	बोलेगाव	कांताबाई सोनाजी शेळके
५७२५	घनसावंगी	बोलेगाव	मीराबाई राधाकिसन शेळके
५७२६	घनसावंगी	बोलेगाव	मोहन राजाराम शेळके
५७२७	घनसावंगी	बोलेगाव	गोपीचंद लक्ष्मण शेळके
५७२८	घनसावंगी	बोलेगाव	लक्ष्मण सोनाजी शेळके
५७२९	घनसावंगी	बोलेगाव	महेंद्र राधाकिसन शेळके
५७३०	घनसावंगी	बोलेगाव	रोहिदास प्रल्हाद कुरधाने
५७३१	घनसावंगी	बोलेगाव	बाळाभाऊ राजाराम शेळके
५७३२	घनसावंगी	बोलेगाव	सखाराम सोनाजी शेळके
५७३३	घनसावंगी	बोलेगाव	शिवाजी राधाकिसन शेळके
५७३४	घनसावंगी	बोलेगाव	प्रल्हाद पुंजाराम कुरधाने
५७३५	घनसावंगी	बोलेगाव	तुळसाबाई पुंजाराम कुरधाने
५७३६	घनसावंगी	बोलेगाव	जनाबाई राजाराम शेळके
५७३७	घनसावंगी	खालापुरी	अशोक संपतराव भगत

५७३८	घनसावंगी	खालापुरी	एकनाथ छगनराव भगत
५७३९	घनसावंगी	खालापुरी	दामोधर भगवान वगरे
५७४०	घनसावंगी	खालापुरी	आकाश संतराम भगत
५७४१	घनसावंगी	खालापुरी	भानुदास छगनराव भगत
५७४२	घनसावंगी	खालापुरी	गजानन भगवान वगरे
५७४३	घनसावंगी	खालापुरी	ज्ञानेश्वर पांडुरंग गायकवाड
#####	घनसावंगी	खालापुरी	महादू यदा तांदळे
#####	घनसावंगी	खालापुरी	सुमन छगन भगत
५७४६	घनसावंगी	खालापुरी	गणेश सटवाजी शिनगारे
#####	घनसावंगी	मानेपुरी	निवृत्ती अण्णासाहेब धारे
#####	घनसावंगी	मानेपुरी	जनाबाई प्रल्हाद आढाव
५७४९	घनसावंगी	मानेपुरी	विठ्ठल रामदास धारे
५७५०	घनसावंगी	मानेपुरी	गयाबाई नामदेव धारे
५७५१	घनसावंगी	मानेपुरी	संजय नामदेव धारे
५७५२	घनसावंगी	मानेपुरी	बंडू कारभारी बकाल
५७५३	घनसावंगी	मानेपुरी	राधा दामोधर बकाल
#####	घनसावंगी	मानेपुरी	सविता अर्जुन मंडाल
५७५५	घनसावंगी	मानेपुरी	रेखा कैलास मंडाल
५७५६	घनसावंगी	मानेपुरी	अनिल नाथा मंडाल
५७५७	घनसावंगी	मानेपुरी	अंबादास बाबुराव बकाल
५७५८	घनसावंगी	मानेपुरी	किशोर चबुराव बकाल
५७५९	घनसावंगी	मानेपुरी	परमेश्वर चबुराव बकाल
५७६०	घनसावंगी	मानेपुरी	गणेश कारभारी मंडाल
५७६१	घनसावंगी	मानेपुरी	संतोष रमेश मंडाल
५७६२	घनसावंगी	मानेपुरी	मनीषा रामदास मंडाल
५७६३	घनसावंगी	मानेपुरी	सुमनबाई बाबुराव मंडाल
५७६४	घनसावंगी	मानेपुरी	कासाबाई रमेश मंडाल
५७६५	घनसावंगी	मानेपुरी	सुनिता दत्तात्रय मंडाल
५७६६	घनसावंगी	मानेपुरी	शिवकन्या गजानन मंडाल
५७६७	घनसावंगी	मानेपुरी	गजानन सोपान मंडाल
५७६८	घनसावंगी	मानेपुरी	बाळू आसाराम मंडाल
५७६९	घनसावंगी	मानेपुरी	परसराम बालाजी मंडाल
५७७०	घनसावंगी	मानेपुरी	सुभाष सर्जेराव मंडाल
५७७१	घनसावंगी	मानेपुरी	शामसुंदर सर्जेराव मंडाल
५७७२	घनसावंगी	मानेपुरी	संतोष लक्ष्मण मंडाल
५७७३	घनसावंगी	मानेपुरी	कृष्णा लक्ष्मण मंडाल
#####	घनसावंगी	मानेपुरी	शहादेव बंडू बकाल
५७७५	घनसावंगी	मानेपुरी	भाऊसाहेब शिवाजी मंडाल

५७७६	घनसावंगी	मानेपुरी	कृष्णा बंडू बकाल
५७७७	घनसावंगी	मानेपुरी	भगवान किसन मंडाल
५७७८	घनसावंगी	मानेपुरी	विठ्ठल गुंडीभाऊ बकाल
५७७९	घनसावंगी	मानेपुरी	दीपक कोंडीराम मंडाल
५७८०	घनसावंगी	मानेपुरी	विशाल गणेश मंडाल
५७८१	घनसावंगी	मानेपुरी	शिवाजी सुखदेव मंडाल
५७८२	घनसावंगी	मानेपुरी	ज्ञानेश्वर भिकाजी इंगळे
५७८३	घनसावंगी	मानेपुरी	छबु बाबुराव बकाल
#####	घनसावंगी	मानेपुरी	सुभद्राबाई आसाराम मंडाल
५७८५	घनसावंगी	मानेपुरी	नाथा आसाराम मंडाल
५७८६	घनसावंगी	मानेपुरी	शेषनारायण बाबुराव मंडाल
५७८७	घनसावंगी	मानेपुरी	प्रभाकर बाबुराव बकाल
५७८८	घनसावंगी	मानेपुरी	प्रभाकर नारायण मंडाल
५७८९	घनसावंगी	मानेपुरी	बद्री श्रीमंत मंडाल
५७९०	घनसावंगी	मानेपुरी	परमेश्वर सीताराम मंडाल
५७९१	घनसावंगी	मानेपुरी	ज्ञानेश्वर सीताराम मंडाल
५७९२	घनसावंगी	मानेपुरी	दिगांबर आनंदा मंडाल
५७९३	घनसावंगी	मानेपुरी	गहिनीनाथ दामोधर मंडाल
५७९४	घनसावंगी	मानेपुरी	अहिलाजी गंगाधर इंगळे
५७९५	घनसावंगी	मानेपुरी	सोमीनाथ रामकिसन इंगळे
५७९६	घनसावंगी	मानेपुरी	लक्ष्मण कारभारी मंडळ
५७९७	घनसावंगी	मानेपुरी	गणेश अंबादास बकाल
५७९८	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	विष्णू चंद्रभान हुगे
५७९९	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	पंढरीनाथ चंद्रभान मदनुरे
५८००	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	राजू दत्त बळते
५८०१	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	अशोक गंगाधर गायके
५८०२	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	अर्जुन शामराव डुकरे
५८०३	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	मधुकर भीमराव डुकरे
५८०४	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	संदीप नाथा बिरनावले
५८०५	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	संजीवनी विठ्ठल बिरनावले
५८०६	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	सुभाष लक्ष्मण डुकरे
५८०७	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	राजेश शंकर बिरनावले
५८०८	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	भाऊसाहेब सर्जेराव बिरनावले
५८०९	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	जयराम भगवान बिरनावले
५८१०	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	सुदाम परमेश्वर बिरनावले
५८११	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	नारायण लक्ष्मण बिरनावले
५८१२	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	अक्षय सुदाम डुकरे
५८१३	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	रावसाहेब सर्जेराव बिरनावले

५८१४	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	भरत अर्जुन बिरनावले
५८१५	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	गोवर्धन हरिभाऊ गायके
५८१६	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	बाळासाहेब त्रिंबक डुकरे
५८१७	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	अजय ज्ञानेश्वर बळते
५८१८	घनसावंगी	जोगलादेती	अमोल शंकराव गायकवाड
५८१९	घनसावंगी	रांजणी	सोपान पाराजी इंगळे
५८२०	घनसावंगी	रांजणी	खंडू पाराजी इंगळे
५८२१	घनसावंगी	मंगरूळ	गणेश सुभाष अलुरे
५८२२	घनसावंगी	सरफगव्हाण	तुकाराम सखाराम कोल्हे
५८२३	घनसावंगी	सरफगव्हाण	पंढरीनाथ तोलाबा कोल्हे
५८२४	घनसावंगी	सरफगव्हाण	ज्ञानेश्वरी यादराव सोलाट
५८२५	घनसावंगी	सरफगव्हाण	महादेव काशिनाथ सोलाट
५८२६	घनसावंगी	सरफगव्हाण	नारायण बाळाभाऊ काळे
५८२७	घनसावंगी	सरफगव्हाण	सुभाष देवराव काळे
५८२८	घनसावंगी	सरफगव्हाण	कृष्णा पंढरीनाथ कोल्हे
५८२९	घनसावंगी	घोन्सी	रोहिदास धोंडिबा मोटे
५८३०	घनसावंगी	घोन्सी	आकाश भिकाजी मोटे
५८३१	घनसावंगी	घोन्सी	जनार्दन भागवत गोफणे
५८३२	घनसावंगी	घोन्सी	सुमन भाऊसाहेब बेरगळे
५८३३	घनसावंगी	घोन्सी	सिताराम सुर्यभान वगरे
५८३४	घनसावंगी	घोन्सी	विठल माणिक वगरे
५८३५	घनसावंगी	घोन्सी	भरत भिकाजी मोटे
५८३६	घनसावंगी	घोन्सी	वामन सैनाजी शिंदे
५८३७	घनसावंगी	घोन्सी	लखन अंकुशराव राऊत
५८३८	घनसावंगी	घोन्सी	रामेश्वर कारभारी बुधनर
५८३९	घनसावंगी	घोन्सी	कृष्णा कारभारी बुधनर
५८४०	घनसावंगी	घोन्सी	कै लास कारभारी बुधनर
५८४१	घनसावंगी	घोन्सी	संभाजी कारभारी मोटे
५८४२	घनसावंगी	घोन्सी	कारभारी अण्णा मोटे
५८४३	घनसावंगी	घोन्सी खुर्द	श्रीराम धोंडिबा मोटे
#####	घनसावंगी	घोन्सी खुर्द	दत्ता राजेश मोटे
#####	घनसावंगी	घोन्सी खुर्द	कांताराम भिमराव माने
५८४६	घनसावंगी	घोन्सी खुर्द	प्रविण आसाराम बुधनर
#####	घनसावंगी	घोन्सी खुर्द	प्रभात अंकुश टेहळे
#####	घनसावंगी	घोन्सी खुर्द	साधना विकास शेंबडे
५८४९	घनसावंगी	घोन्सी खुर्द	विकास ज्ञानदेव शेंबडे
५८५०	घनसावंगी	घोन्सी खुर्द	पवन गेणा राऊत
५८५१	घनसावंगी	घोन्सी खुर्द	अनिल गंगाराम वायसे

५८५२	घनसावंगी	घोन्सी खुर्द	रुखिमण बाजीराव राऊत
५८५३	घनसावंगी	घोन्सी खुर्द	बळिराम मारोती राऊत
#####	घनसावंगी	घोन्सी खुर्द	हिरामण विनायक वाघमोडे
५८५५	घनसावंगी	घोन्सी खुर्द	विकास नामदेव बुधनर
५८५६	घनसावंगी	घोन्सी खुर्द	राम बबनराव राऊत
५८५७	घनसावंगी	घोन्सी खुर्द	नामदेव रामभाऊ बुधनर
५८५८	घनसावंगी	घोन्सी खुर्द	राजेश लक्ष्मण बुधनर
५८५९	घनसावंगी	घोन्सी खुर्द	मारोती लहानू आवळे
५८६०	घनसावंगी	घोन्सी खुर्द	परमेश्वर रामभाऊ शेंबडे
५८६१	घनसावंगी	घोन्सी खुर्द	चंद्रभागा अंबदास राऊत
५८६२	घनसावंगी	घोन्सी खुर्द	बाबासाहेब आबासाहेब वासये
५८६३	घनसावंगी	घोन्सी खुर्द	लक्ष्मण संताराम बुधनर
५८६४	घनसावंगी	घोन्सी खुर्द	भागवत आबासाहेब वासये
५८६५	घनसावंगी	घोन्सी खुर्द	धोडिभाऊ जिजा बुधनर
५८६६	घनसावंगी	घोन्सी खुर्द	प्रकाश अंबदास माने
५८६७	घनसावंगी	घोन्सी खुर्द	लक्ष्मण रामभाऊ शेंबडे
५८६८	घनसावंगी	घोन्सी खुर्द	परमेश्वर भाऊसाहेब राऊत
५८६९	घनसावंगी	घोन्सी खुर्द	गणेश धोडिभाऊ बुधनर
५८७०	घनसावंगी	घोन्सी खुर्द	सेनाजी नानाभाऊ शिंदे
५८७१	घनसावंगी	घोन्सी खुर्द	हरिराम प्रभू वासये
५८७२	घनसावंगी	घोन्सी खुर्द	कुं डलिक गंगाराम राऊत
५८७३	घनसावंगी	घोन्सी खुर्द	अक्षय दगडू होनमाने
#####	घनसावंगी	घोन्सी खुर्द	कारभारी गंगाराम राऊत
५८७५	घनसावंगी	घोन्सी खुर्द	किरण बबन माने
५८७६	घनसावंगी	घोन्सी खुर्द	निवृत्ती विलास माने
५८७७	घनसावंगी	घोन्सी खुर्द	हनुमान कारभारी राऊत
५८७८	घनसावंगी	घोन्सी खुर्द	विलास अश्रुबा माने
५८७९	घनसावंगी	घोन्सी खुर्द	राधाकिसन दादाराव होनमाने
५८८०	घनसावंगी	घोन्सी खुर्द	उमेश चत्रभुज माने
५८८१	घनसावंगी	घोन्सी खुर्द	भरत संपत राऊत
५८८२	घनसावंगी	घोन्सी खुर्द	अंगद श्रीराम माने
५८८३	घनसावंगी	घोन्सी खुर्द	विठ्ठल सेनाजी शिंदे
#####	घनसावंगी	घोन्सी खुर्द	माणिक प्रकाश मोटे
५८८५	घनसावंगी	घोन्सी खुर्द	बालाजी बाबूराव माने
५८८६	घनसावंगी	घोन्सी खुर्द	भारत भिमराव माने
५८८७	घनसावंगी	घोन्सी खुर्द	सविता भारत माने
५८८८	घनसावंगी	जोगलादेवी	नाथा गिरमा गायकवाड
५८८९	घनसावंगी	जोगलादेवी	लहू अर्जुन गायकवाड

५८९०	घनसावंगी	जोगलादेवी	अशोक अर्जुन गायकवाड
५८९१	घनसावंगी	जोगलादेवी	जिजा एकनाथ गायकवाड
५८९२	घनसावंगी	जोगलादेवी	राजेद्र एकनाथ गायकवाड
५८९३	घनसावंगी	जोगलादेवी	रामेश्वर लक्ष्मण गायकवाड
५८९४	घनसावंगी	जोगलादेवी	लक्ष्मण विलास गायकवाड
५८९५	घनसावंगी	जोगलादेवी	विजय रमेश बळके
५८९६	घनसावंगी	जोगलादेवी	एकनाथ कारभारी नारे
५८९७	घनसावंगी	जोगलादेवी	नवनाथ विलास गायकवाड
५८९८	घनसावंगी	जोगलादेवी	श्रीराम एकनाथ आघम
५८९९	घनसावंगी	जोगलादेवी	वैभव तुळशीराम गायकवाड
५९००	घनसावंगी	जोगलादेवी	रामेश्वर काशिनाथ आघम
५९०१	घनसावंगी	जोगलादेवी	दत्ता अशोक बळके
५९०२	घनसावंगी	जोगलादेवी	भरत त्रिंबक बळके
५९०३	घनसावंगी	जोगलादेवी	शाम निवृत्ती बळके
५९०४	घनसावंगी	जोगलादेवी	बाळू रामभाऊ पांढरे
५९०५	घनसावंगी	जोगलादेवी	कविता लक्ष्मण बळके
५९०६	घनसावंगी	जोगलादेवी	विष्णू कारभारी नारे
५९०७	घनसावंगी	जोगलादेवी	सोमनाथ राधाकिसन गायकवाड
५९०८	घनसावंगी	जोगलादेवी	शंकर नाथाजी बळके
५९०९	घनसावंगी	जोगलादेवी	रायभान भानुदास आघम
५९१०	घनसावंगी	जोगलादेवी	योगेश अर्जुन गायकवाड
५९११	घनसावंगी	जोगलादेवी	मीनाबाई गन्हा आघम
५९१२	घनसावंगी	जोगलादेवी	एकनाथ वामनराव आघम
५९१३	घनसावंगी	जोगलादेवी	नवनाथ एकनाथ आघम
५९१४	घनसावंगी	जोगलादेवी	शिवाजी किसन आघम
५९१५	घनसावंगी	जोगलादेवी	दगडू आसाराम गिरी
५९१६	घनसावंगी	जोगलादेवी	दिपक भिमराव बळके
५९१७	घनसावंगी	जोगलादेवी	भारत रामभाऊ पांढरे
५९१८	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	ज्ञानेश्वर मधुकर वळसे
५९१९	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	विजय मधुकर वळसे
५९२०	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	लक्ष्मण बाबुराव मुळे
५९२१	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	यमुना विष्णू शेजुळ
५९२२	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	विष्णू सुर्यभान शेजुळ
५९२३	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	संतोष उत्तम मुळे
५९२४	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	कुशिवर्ता भास्कर शेजुळ
५९२५	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	गोविंद गंगाधर शेजुळ
५९२६	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	अनिल भाऊराव शेजुळ
५९२७	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	गणपत भिमराव गायकवाड

५९२८	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	विठ्ठल भिमराव गायकवाड
५९२९	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	महादेव गंगाधर शेजुळ
५९३०	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	प्रल्हाद भाऊराव मुळे
५९३१	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	दिलीप भाऊराव शेजुळ
५९३२	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	ज्ञानेश्वर कारभरी शेजुळ
५९३३	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	बळिराम एकनाथ शेजुळ
५९३४	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	विठ्ठल भाऊराव मुळे
५९३५	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	किरण रामदास शेजुळ
५९३६	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	रामेश्वर साहेबराव शेजुळ
५९३७	घनसावंगी	लिंबोणी/ पाडोळी	राधाकिसन साहेबराव शेजुळ
५९३८	घनसावंगी	रामसगाव	दिपक भाऊराव भोजणे
५९३९	घनसावंगी	रामसगाव	रवि अर्जुन भोजणे
५९४०	घनसावंगी	रामसगाव	अमोल भाऊराव भोजणे
५९४१	घनसावंगी	रामसगाव	संजय कडूजी भोजणे
५९४२	घनसावंगी	रामसगाव	दत्तात्रय रामभाऊ भोजणे
५९४३	घनसावंगी	रामसगाव	चंद्रशेखर राजहंस भोजणे
५९४४	घनसावंगी	रामसगाव	केशव राजहंस भोजणे
५९४५	घनसावंगी	रामसगाव	आकास शिवाजी भोजणे
५९४६	घनसावंगी	रामसगाव	विष्णू बाबासाहेब ठोके
५९४७	घनसावंगी	बाचेगाव	गंगाधर लक्ष्मण मंडलिक
५९४८	घनसावंगी	बाचेगाव	किसन साहेबराव ठोके
५९४९	घनसावंगी	बाचेगाव	विठ्ठल नामदेव ठोके
५९५०	घनसावंगी	बाचेगाव	बाजीराव लहानू मंडलिक
५९५१	घनसावंगी	बाचेगाव	संतोश नामदेव मंडलिक
५९५२	घनसावंगी	बाचेगाव	शंकर साहेबराव ठोके
५९५३	घनसावंगी	बाचेगाव	तुकाराम सखाराम मंडलिक
५९५४	घनसावंगी	बाचेगाव	अशोक लक्ष्मण मंडलिक
५९५५	घनसावंगी	बाचेगाव	बाबासाहेब लहानू मंडलिक
५९५६	घनसावंगी	बाचेगाव	राधाकिसन केलास ठाके
५९५७	घनसावंगी	बाचेगाव	सर्जेराव भानुदास मंडलिक
५९५८	घनसावंगी	बाचेगाव	जालिंदर नाथाजी कुटे
५९५९	घनसावंगी	बाचेगाव	बाळासाहेब नाथाजी कुटे
५९६०	घनसावंगी	बाचेगाव	अण्णासाहेब भानुदास मंडलिक
५९६१	घनसावंगी	मुर्ती	महादेव मुरलीधर धोतरे
५९६२	घनसावंगी	मुर्ती	ज्ञानेश्वर बाबासाहेब डोलझाके
५९६३	घनसावंगी	मुर्ती	बकाराम बाबूराव काळदाते
५९६४	घनसावंगी	कोठी	पिराजी रावजी पांढरे
५९६५	घनसावंगी	कोठी	अशोक पांडूरंग गायकवाड

५९६६	घनसावंगी	कोठी	लक्ष्मण तोलाजी पांढरे
५९६७	घनसावंगी	कोठी	अर्जुन गंगाराम वैद्य
५९६८	घनसावंगी	कोठी	लक्ष्मण खडू भिंगले
५९६९	घनसावंगी	कोठी	मुगाजी नाथ ठोके
५९७०	घनसावंगी	जिरडगाव	राधाबाई पाराजी गायकवाड
५९७१	घनसावंगी	मंगू जळगाव	संतोष गंगाधर काकडे
५९७२	घनसावंगी	मंगू जळगाव	विठ्ठल नाथोबा टोपणे
५९७३	घनसावंगी	मंगू जळगाव	रामेश्वर धार्डिंबा तोगे
५९७४	घनसावंगी	मंगू जळगाव	नारायण कारभारी तोगे
५९७५	घनसावंगी	मंगू जळगाव	बाबासाहेब रामदास तागड
५९७६	घनसावंगी	मंगू जळगाव	आसाराम कारभारी तोगे
५९७७	घनसावंगी	मंगू जळगाव	पांडूरंग गंगाधर काकडे
५९७८	घनसावंगी	मंगू जळगाव	संतोष आसाराम तळपे
५९७९	घनसावंगी	साकळगाव	पांडूरंग अप्पा पांढरे
५९८०	घनसावंगी	साकळगाव	दत्ता दामोदर माने
५९८१	घनसावंगी	डहाळेगाव	निवृत्ती तुळशीराम बुधनर
५९८२	घनसावंगी	डहाळेगाव	सोपान तुळशीराम बुधनर
५९८३	घनसावंगी	देवि दहेगाव	आशामती नामदेव टेहळे
५९८४	घनसावंगी	मानेपुरी	महादेव काशिनाथ सोलाट
५९८५	घनसावंगी	मानेपुरी	सिद्धेश्वर आसाराम मंडाळ
५९८६	घनसावंगी	मानेपुरी	अंशिराम गोरखनाथ मंडाळ
५९८७	घनसावंगी	मानेपुरी	सर्जेराव किसनराव मंडाळ
५९८८	घनसावंगी	मानेपुरी	अर्जुन त्रिंबक मंडाळ
५९८९	घनसावंगी	मानेपुरी	शंकर रोहिदास मंडाळ
५९९०	घनसावंगी	मानेपुरी	विष्णू प्रभाकर बकाल
५९९१	घनसावंगी	मानेपुरी	राजेश मारोती मंडाळ
५९९२	घनसावंगी	मानेपुरी	दत्ता नाथाजी मंडाळ
५९९३	घनसावंगी	मानेपुरी	श्रीमंत त्रिंबक मंडाळ
५९९४	घनसावंगी	मानेपुरी	विठ्ठल भिकाजी इंगळे
५९९५	घनसावंगी	मानेपुरी	रमेश सुखदेव इंगळे
५९९६	घनसावंगी	मानेपुरी	मारोती नामदेव मंडाळ
५९९७	घनसावंगी	मानेपुरी	कोंडिराम ज्ञानदेव मंडाळ
५९९८	घनसावंगी	मानेपुरी	बाबासाहेब सोपान मंडाळ
५९९९	घनसावंगी	मानेपुरी	महादेव दादाभाऊ मंडाळ
६०००	घनसावंगी	मानेपुरी	के दारनाथ श्रीमंत मंडाळ
६००१	घनसावंगी	मानेपुरी	प्रभाकर सखाराम मंडाळ
६००२	घनसावंगी	मानेपुरी	रामदास नारायण मंडाळ
६००३	घनसावंगी	मानेपुरी	सुरेश रामकिसन इंगळे

६००४	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	कौसराम नामदेव कातकुले
६००५	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	अंकुश मारोती मंडलिक
६००६	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	अशोक परमेश्वर मंडलिक
६००७	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	महादेव विश्वनाथ कातकुले
६००८	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	धुराजी संतराम अनुसे
६००९	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	ऋषी लक्ष्मण मंडलिक
६०१०	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	सुनिता महादेव मंडलिक
६०११	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	सखाराम काशिनाथ कातकुले
६०१२	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	मारोती किसन कातकुले
६०१३	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	लक्ष्मण उत्तमराव घुगरे
६०१४	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	नाथोबा विश्वनाथ कातकुले
६०१५	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	नारायण मारोती मंडलिक
६०१६	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	राजू केरुबा हाके
६०१७	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	अर्जुन उत्तम घुगरे
६०१८	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	रंगनाथ मोहन मंडलिक
६०१९	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	शाम हरीभाऊ अनुसे
६०२०	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	दगडू सूर्यभान अनुसे
६०२१	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	लक्ष्मण उत्तम घोगरे
६०२२	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	विजय कारभारी घुगरे
६०२३	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	शिवाजी उत्तम घुगरे
६०२४	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	गोकुळ संतराम अनुसे
६०२५	घनसावंगी	अंतरवाली टेंभी	कौसाबाई नामदेव कातकुले
६०२६	घनसावंगी	कोठी	अशोक नारायण भिंगले
६०२७	घनसावंगी	कोठी	सुजानराव नानाभाऊ पांढरे
६०२८	घनसावंगी	कोठी	साईनाथ सुखदेव काळे
६०२९	घनसावंगी	कोठी	प्रकाश भीमराव ठोके
६०३०	घनसावंगी	कोठी	गणेश दरेभान ठोके
६०३१	घनसावंगी	खालापुुरी	संतोष अशोक गायकवाड
६०३२	घनसावंगी	खालापुुरी	मंजीत तात्यासाहेब गायकवाड
६०३३	घनसावंगी	खालापुुरी	दिलीप विठ्ठल गायकवाड
६०३४	घनसावंगी	खालापुुरी	महादेव नामदेव गायकवाड
६०३५	घनसावंगी	खालापुुरी	अर्जुन एकनाथ गायकवाड
६०३६	घनसावंगी	खालापुुरी	बाळासाहेब पांडुरंग कुरधाने
६०३७	घनसावंगी	खालापुुरी	सुभद्राबाई गंगाधर आढाव
६०३८	घनसावंगी	खालापुुरी	बाबा बाबासाहेब गायकवाड
६०३९	घनसावंगी	खालापुुरी	दुर्गा मोतीराम तांदळे
६०४०	घनसावंगी	खालापुुरी	कमलबाई सटवाजी शिनगारे
६०४१	घनसावंगी	खालापुुरी	शाहूराव मुगाजी गायकवाड

६०४२	घनसावंगी	खालापुरी	किसन काशिनाथ तांदळे
६०४३	घनसावंगी	खालापुरी	आकाश रामेश्वर वाघमारे
६०४४	घनसावंगी	खालापुरी	लक्ष्मण खंडूजी गायकवाड
६०४५	घनसावंगी	खालापुरी	बाबासाहेब भानुदास कुरधाने
६०४६	घनसावंगी	खालापुरी	शालीकराम गंगाधर आढाव
६०४७	घनसावंगी	खालापुरी	चिमाजी मुगाजी गायकवाड
६०४८	घनसावंगी	खालापुरी	कृष्णा भाऊराव गायकवाड
६०४९	घनसावंगी	खालापुरी	ज्ञानदेव निवृत्ती गायकवाड
६०५०	घनसावंगी	खालापुरी	सदाशिव महादेव तांदळे
६०५१	घनसावंगी	खालापुरी	संतराम दशरथ भगत
६०५२	घनसावंगी	खालापुरी	अन्जीराम रामनाथ गायकवाड
६०५३	घनसावंगी	खालापुरी	विठ्ठल सर्जेराव खर्जुले
६०५४	घनसावंगी	खालापुरी	भगवान मुंजाबा वगरे
६०५५	घनसावंगी	खालापुरी	सखाराम गोकुलराम गायकवाड
६०५६	घनसावंगी	खालापुरी	नबाजी निवृत्ती गायकवाड
६०५७	घनसावंगी	खालापुरी	दिपक बबन धावणे
६०५८	घनसावंगी	खालापुरी	छगनराव दशरथ भगत
६०५९	घनसावंगी	खालापुरी	किशोर भानुदास कुरधाने
६०६०	घनसावंगी	खालापुरी	तारामती भागवत तांदळे
६०६१	घनसावंगी	खालापुरी	बाळू विठ्ठल गायकवाड
६०६२	घनसावंगी	खालापुरी	अशोक साहेबराव गायकवाड
६०६३	घनसावंगी	खालापुरी	अन्जीराम तात्यासाहेब गायकवाड
६०६४	घनसावंगी	खालापुरी	अमोल आसाराम साखरे
६०६५	घनसावंगी	खालापुरी	रोहन महेंद्र गायकवाड
६०६६	घनसावंगी	खालापुरी	महेंद्र शाहूराव गायकवाड
६०६७	घनसावंगी	तळेगाव	शहादेव सखाराम इंगळे
६०६८	घनसावंगी	तळेगाव	लक्ष्मण केरुबा शेळके
६०६९	घनसावंगी	मूर्ती	रामदास लिंबाजी पितळे
६०७०	घनसावंगी	मूर्ती	विष्णू लिंबाजी पितळे
६०७१	घनसावंगी	मूर्ती	अशोक लिंबाजी पितळे
६०७२	घनसावंगी	मूर्ती	ज्ञानेश्वर बाबासाहेब डोळझाके
६०७३	घनसावंगी	मूर्ती	बळीराम बापूराव काळदाते
६०७४	घनसावंगी	रामसगाव	घनशाम प्रन्हंस भोजने
६०७५	घनसावंगी	रामसगाव	कीर्ती रणजीत गायकवाड
६०७६	घनसावंगी	रामसगाव	कैलास छगन गायकवाड
६०७७	घनसावंगी	रामसगाव	भरत लक्ष्मण भोजने
६०७८	घनसावंगी	रामसगाव	रावसाहेब चंद्रहंस भोजने
६०७९	घनसावंगी	रामसगाव	लक्ष्मण साहेबराव काळे

६०८०	घनसावंगी	रामसगाव	सीताराम साहेबराव काळे
६०८१	घनसावंगी	रामसगाव	नवनाथ नारायण शेंडगे
६०८२	घनसावंगी	रामसगाव	गंगासागर विष्णू गायकवाड
६०८३	घनसावंगी	रामसगाव	लिम्बाबाई भाऊराव गायकवाड
६०८४	घनसावंगी	रामसगाव	गजानन माणिक काळे
६०८५	घनसावंगी	रामसगाव	बाबासाहेब छगन गायकवाड
६०८६	घनसावंगी	पारडगाव	अशोक लिंबाजी टोम्पे
६०८७	घनसावंगी	पारडगाव	भरत ज्ञानोबा टोम्पे
६०८८	घनसावंगी	पारडगाव	लक्ष्मण दामोधर डेदंग
६०८९	घनसावंगी	पारडगाव	भगवान मुक्तीराम टोम्पे
६०९०	घनसावंगी	पारडगाव	सोपान मुक्तीराम टोम्पे
६०९१	घनसावंगी	पारडगाव	पंढरीनाथ संजय टोम्पे
६०९२	घनसावंगी	पारडगाव	अर्जुन भगवान टोम्पे
६०९३	घनसावंगी	पारडगाव	शरद रंगनाथ टोम्पे
६०९४	घनसावंगी	पारडगाव	लक्ष्मण रंगनाथ टोम्पे
६०९५	घनसावंगी	पारडगाव	महेश गणेश देवाड
६०९६	घनसावंगी	पारडगाव	शंकर शिवाजी काळे
६०९७	घनसावंगी	पारडगाव	रुख्मिन रामनाथ काळे
६०९८	घनसावंगी	पारडगाव	लक्ष्मण लिंबाजी टोम्पे
६०९९	घनसावंगी	पारडगाव	अभिजात शिवाजी काळे
६१००	घनसावंगी	पारडगाव	शिवाजी रंगनाथ गोरे
६१०१	घनसावंगी	पारडगाव	अर्जुन रामदास जोशी
६१०२	घनसावंगी	पारडगाव	दत्ता दगडू गोरे
६१०३	घनसावंगी	पारडगाव	रुस्तुम मारोती काळे
६१०४	घनसावंगी	पारडगाव	भागवत बाबुराव राजळवर
६१०५	घनसावंगी	पिंपरखेड बु	रवी आसाराम माने
६१०६	घनसावंगी	श्रीपत धामणगाव	पांडुरंग किसन नवघरे
६१०७	घनसावंगी	श्रीपत धामणगाव	संतोष किसन नवघरे
६१०८	घनसावंगी	श्रीपत धामणगाव	दुर्गेश प्रल्हाद नवघरे
६१०९	घनसावंगी	श्रीपत धामणगाव	दगडूबा विष्णुपंथ नवघरे
६११०	घनसावंगी	श्रीपत धामणगाव	शिवाजी सुदाम नवघरे
६१११	घनसावंगी	श्रीपत धामणगाव	ऋषिकेश प्रल्हाद नवघरे
६११२	घनसावंगी	श्रीपत धामणगाव	प्रल्हाद नाथोबा नवघरे
६११३	घनसावंगी	राजाटाकळी	भगवान आसाराम बागडे
६११४	घनसावंगी	राजाटाकळी	अंबादास किसन माने
६११५	घनसावंगी	राजाटाकळी	हनुमंत बाळासाहेब भंडारे
६११६	घनसावंगी	राजाटाकळी	कृष्णा पांडुरंग बागडे
६११७	घनसावंगी	राजाटाकळी	केशव दत्ता काळे

६११८	घनसावंगी	राजाटाकळी	कृष्णाजी उत्तुाजी भंडारे
६११९	घनसावंगी	राजाटाकळी	नारायण उत्तुाजी भंडारे
६१२०	घनसावंगी	राजाटाकळी	घन्शिराम पुंजाराम काळे
६१२१	घनसावंगी	राजाटाकळी	बळीराम प्रल्हाद बागडे
६१२२	घनसावंगी	राजाटाकळी	मधुकर घन्शिराम काळे
६१२३	घनसावंगी	राजाटाकळी	महादेव दत्ता माने
६१२४	घनसावंगी	राजाटाकळी	गणेश वामन बागडे
६१२५	घनसावंगी	राजाटाकळी	कृष्णा रंगनाथ काळे
६१२६	घनसावंगी	राजाटाकळी	शिवाजी विठ्ठल भंडारे
६१२७	घनसावंगी	राजाटाकळी	दिलीप नामदेव काळे
६१२८	घनसावंगी	वडी रामसगाव	विठ्ठल विलास माने
६१२९	घनसावंगी	वडी रामसगाव	अंगद रोहिदास वायसे
६१३०	घनसावंगी	वडी रामसगाव	दादासाहेब विश्वनाथ लोने
६१३१	घनसावंगी	वडी रामसगाव	साहेबराव बाबुराव शिंदे
६१३२	घनसावंगी	वडी रामसगाव	दत्ता उत्तम तरंगे
६१३३	घनसावंगी	वडी रामसगाव	उत्तम गंगाराम तरंगे
६१३४	घनसावंगी	वडी रामसगाव	अमोल धोंडीराम शिंदे
६१३५	घनसावंगी	घोन्सी खुर्द	तुकाराम रावसाहेब बुदनर
६१३६	घनसावंगी	घोन्सी खुर्द	पंडित सुंदरराव वाघमारे
६१३७	घनसावंगी	घोन्सी खुर्द	दामोधर सुंदर वाघमारे
६१३८	घनसावंगी	घानेगाव	प्रकाश बाबुराव गायकवाड
६१३९	घनसावंगी	घानेगाव	अशोक कौसाजी गायकवाड
६१४०	घनसावंगी	घानेगाव	सिद्धेश्वर हरिचंद्र महानोर
६१४१	घनसावंगी	घानेगाव	आसाराम नारायण सोरमुळे
६१४२	घनसावंगी	घानेगाव	मधुकर बाबुराव गायकवाड
६१४३	घनसावंगी	भेंडाळा	रेवाता आसाराम कोरडे
६१४४	घनसावंगी	बहिरेगाव	अनुराधा बालाजी सोमवारे
६१४५	घनसावंगी	बहिरेगाव	शारदा अर्जुन सोमवारे
६१४६	घनसावंगी	बहिरेगाव	गयाबाई रामा सोमवारे
६१४७	घनसावंगी	बहिरेगाव	प्रभाकर रामा सोमवारे
६१४८	घनसावंगी	बहिरेगाव	जगन्नाथ बाबाराव दिवटे
६१४९	घनसावंगी	बहिरेगाव	रामप्रसाद दादाराव श्रावणे
६१५०	घनसावंगी	बहिरेगाव	भगवान दगडू दिवटे
६१५१	घनसावंगी	बहिरेगाव	बंडू गजाबा दिवटे
६१५२	घनसावंगी	बहिरेगाव	बंडू गजाबा सोमवारे
६१५३	घनसावंगी	कुंभार पिंपळगाव	बाळू सोपान मुसळे
६१५४	घनसावंगी	भादली	विकास भिकन मडके
६१५५	घनसावंगी	भादली	अशोक भिकन मडके

६१५६	घनसावंगी	राजाटाकळी	रामेश्वर नारायण काळे
६१५७	घनसावंगी	राजाटाकळी	परमेश्वर दादाभाऊ काळे
६१५८	घनसावंगी	राजाटाकळी	दत्तात्रय राणोजी बिरनावले
६१५९	घनसावंगी	राजाटाकळी	विठ्ठल दादाभाऊ काळे
६१६०	घनसावंगी	राजाटाकळी	गंगुबाई नारायण काळे
६१६१	घनसावंगी	राजाटाकळी	रामेश्वर गुलाब बेलनुरे
६१६२	घनसावंगी	राजाटाकळी	दत्तात्रय नानाभाऊ शिरगिरे
६१६३	घनसावंगी	राजाटाकळी	सुंदर नानाभाऊ शिरगिरे
६१६४	घनसावंगी	राजाटाकळी	दामोधर गणेश बेलनुरे
६१६५	घनसावंगी	राजाटाकळी	श्रीराम आसाराम शिरगिरे
६१६६	घनसावंगी	राजाटाकळी	मीराबाई गणेश बेलनुरे
६१६७	घनसावंगी	राजाटाकळी	मीना ज्ञानेश्वर मद्नुरे
६१६८	घनसावंगी	राजाटाकळी	सुर्यभान पांडुरंग शिरगिरे
६१६९	घनसावंगी	राजाटाकळी	हनुमान राधाकिसन गायकवाड
६१७०	घनसावंगी	राजाटाकळी	आसाराम नानाभाऊ शिरगिरे
६१७१	घनसावंगी	राजाटाकळी	राधाकिसन महादू गायकवाड
६१७२	घनसावंगी	राजाटाकळी	गणपत यादव शिरगिरे
६१७३	घनसावंगी	राजाटाकळी	अहिलाजी गुणाजी शिरगिरे
६१७४	घनसावंगी	राजाटाकळी	सुभाष सूर्यभान शिरगिरे
६१७५	घनसावंगी	राजाटाकळी	तुकाराम श्रीरंग काळे
६१७६	घनसावंगी	राजाटाकळी	नरसिंघ रेणुबा काळे
६१७७	घनसावंगी	राजाटाकळी	भागवत भानुदास बागडे
६१७८	घनसावंगी	राजाटाकळी	लखन नरहरी काळे
६१७९	घनसावंगी	राजाटाकळी	बजाबा खंडू शेळके
६१८०	घनसावंगी	राजाटाकळी	उषाबाई नारायण शिरगिरे
६१८१	घनसावंगी	राजाटाकळी	राजेश बाबुराव काळे
६१८२	घनसावंगी	राजाटाकळी	रामेश्वर बाबुराव काळे
६१८३	घनसावंगी	राजाटाकळी	काशिनाथ भाऊराव खवाटे
६१८४	घनसावंगी	राजाटाकळी	श्रीराम तुकाराम बेलनुरे
६१८५	घनसावंगी	राजाटाकळी	मथाजी सखाराम वैद्य
६१८६	घनसावंगी	राजाटाकळी	रामेश्वर मारोती शिरगिरे
६१८७	घनसावंगी	राजाटाकळी	मीना चत्रभुज शेळके
६१८८	घनसावंगी	राजाटाकळी	बद्रीनाथ कचरू माने
६१८९	घनसावंगी	राजाटाकळी	रवींद्र दत्ता माने
६१९०	घनसावंगी	राजाटाकळी	महादेव दत्ता माने
६१९१	घनसावंगी	राजाटाकळी	ज्ञानेश्वर बजाबा शेळके
६१९२	घनसावंगी	राजाटाकळी	राम राधाकिसन गायकवाड
६१९३	घनसावंगी	राजाटाकळी	सविता सोपान वैद्य

६१९४	घनसावंगी	राजाटाकळी	सुखदेव हनुमान शेळके
६१९५	घनसावंगी	राजाटाकळी	माधव गणेश शेळके
६१९६	घनसावंगी	राजाटाकळी	प्रल्हाद भानुदास बागडे
६१९७	घनसावंगी	राजाटाकळी	गणेश विश्वनाथ वैद्य
६१९८	घनसावंगी	राजाटाकळी	हनुमान कचरू माने
६१९९	घनसावंगी	राजाटाकळी	अंतिकाबाई बाबुराव माने
६२००	घनसावंगी	राजाटाकळी	जिजाबाई संदीपान भंडारे
६२०१	घनसावंगी	राजाटाकळी	आसाराम अर्जुन शिरगिरे
६२०२	घनसावंगी	राजाटाकळी	शीतल जयराम शिरगिरे
६२०३	घनसावंगी	राजाटाकळी	नारायण गहीनाजी शेळके
६२०४	घनसावंगी	राजाटाकळी	अप्पासाहेब शंकर माने
६२०५	घनसावंगी	राजाटाकळी	रमेश विश्वनाथ वैद्य
६२०६	घनसावंगी	राजाटाकळी	यादव तुळशीराम शिरगिरे
६२०७	घनसावंगी	राजाटाकळी	आसाराम शंकर माने
६२०८	घनसावंगी	राजाटाकळी	शिवाजी गुणाजी शिरगिरे
६२०९	घनसावंगी	राजाटाकळी	आसाराम पांडुरंग बागडे
६२१०	घनसावंगी	राजाटाकळी	गणेश सालोजी तायडे
६२११	घनसावंगी	राजाटाकळी	विठ्ठल पद्माकर खवाटे
६२१२	घनसावंगी	राजाटाकळी	पांडुरंग पद्माकर खवाटे
६२१३	घनसावंगी	राजाटाकळी	नवनाथ रामभाऊ काळे
६२१४	घनसावंगी	राजाटाकळी	पद्माकर भाऊराव खवाटे
६२१५	घनसावंगी	मचीन्द्रनाथ चिंचोली	कृष्णा लहानू बिचकुले
६२१६	घनसावंगी	मचीन्द्रनाथ चिंचोली	कृष्णा लहानू बिचकुले
६२१७	घनसावंगी	राहेरा	विष्णू बाबुराव इंगळे
६२१८	घनसावंगी	राहेरा	रामेश्वर विष्णू इंगळे
६२१९	घनसावंगी	राहेरा	द्रोपदी बाबुराव इंगळे
६२२०	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	आकाश रामेश्वर बिरनावले
६२२१	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	रामेश्वर भगवान बिरनावले
६२२२	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	गंगा रावसाहेब बिरनावले
६२२३	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	कृष्णा सर्जेराव बिरनावले
६२२४	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	संतोष लिंबाजी डुकरे
६२२५	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	लोपा त्रिंबक कोरे
६२२६	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	विशाल सुभाष डुकरे
६२२७	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	नारायण लक्ष्मण बिरनावले
६२२८	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	सविता नारायण बिरनावले
६२२९	घनसावंगी	निपाणी पिंपळगाव	शिवकन्या विकास डुकरे
६२३०	घनसावंगी	लिम्बी	सुनील कुंडलिक धोत्रे
६२३१	घनसावंगी	लिम्बी	गणेश अण्णासाहेब धोत्रे

६२३२	घनसावंगी	लिम्बी	दत्ता लक्ष्मण गोरे
६२३३	घनसावंगी	लिम्बी	लक्ष्मण बाजीराव कोरडे
६२३४	घनसावंगी	साकळगाव	शिवाजी काशिनाथ पांढरे
६२३५	घनसावंगी	साकळगाव	भास्कर काशिनाथ पांढरे
६२३६	घनसावंगी	हातडी	कारभारी राजाभाऊ सरगर
६२३७	घनसावंगी	हातडी	तुकाराम रामनाथ खताड
६२३८	घनसावंगी	हातडी	भागवत राजाभाऊ सरगर
६२३९	घनसावंगी	राणीउचेगाव	कृष्णा तुळशीराम शेळके
६२४०	घनसावंगी	राणीउचेगाव	बाळाभाऊ तुळशीराम शेळके
६२४१	घनसावंगी	राणीउचेगाव	अंबादास यमाजी शेळके
६२४२	घनसावंगी	राणीउचेगाव	परमेश्वर झेलुबा शेळके
६२४३	घनसावंगी	राणीउचेगाव	गणेश परमेश्वर शेळके
६२४४	घनसावंगी	राणीउचेगाव	जनार्धन रामभाऊ लोहकरे
६२४५	घनसावंगी	राणीउचेगाव	माणिक रामभाऊ लोहकरे
६२४६	घनसावंगी	गुंज बु	परमेश्वर हरिदास थोरात
६२४७	घनसावंगी	गुंज बु	मारोती रामभाऊ थोरात
६२४८	घनसावंगी	गुंज बु	आसाराम उत्तम थोरात
६२४९	घनसावंगी	गुंज बु	अशोक सुखदेव वायसे
६२५०	घनसावंगी	गुंज बु	भरत ज्ञानदेव थोरात
६२५१	घनसावंगी	गुंज बु	सुनील छगन खरवडे
६२५२	घनसावंगी	गुंज बु	अर्जुन अश्रुबा थोरात
६२५३	घनसावंगी	गुंज बु	दादाराव उत्तम थोरात
६२५४	घनसावंगी	गुरुपिम्प्री	गणेश अंकुश मिसाळ
६२५५	घनसावंगी	गुरुपिम्प्री	अंकुश राणोजी मिसाळ
६२५६	घनसावंगी	कोठी	सुरेश ज्ञानोबा भिंगले
६२५७	घनसावंगी	कोठी	मनीषा महादेव गायकवाड
६२५८	घनसावंगी	अवलगाव	विठ्ठल लक्ष्मण भालेकर
६२५९	घनसावंगी	अवलगाव	कुंडलिक एकनाथ भालेकर
६२६०	घनसावंगी	अवलगाव	अर्जुन सुखदेव कोरडे
६२६१	घनसावंगी	अवलगाव	भीमराव सुखदेव कोरडे
६२६२	घनसावंगी	अवलगाव	प्रभाकर लक्ष्मण भालेकर
६२६३	घनसावंगी	अवलगाव	शेषनारायण भाऊराव भालेकर
६२६४	घनसावंगी	अवलगाव	सुरेश बापूराव भालेकर
६२६५	घनसावंगी	अवलगाव	राजेंद्र भाऊराव भालेकर
६२६६	घनसावंगी	अवलगाव	पंढरीनाथ बाबुराव भालेकर
६२६७	घनसावंगी	अवलगाव	गणेश मुगाजी सातपुते
६२६८	घनसावंगी	अवलगाव	अशोक गंगाधर गोरे
६२६९	घनसावंगी	अवलगाव	नरहरी झुंग्राजी भालेकर

६२७०	घनसावंगी	अवलगाव	संजय मुरलीधर गोरे
६२७१	घनसावंगी	अवलगाव	उद्धव सारंगधर भालेकर
६२७२	घनसावंगी	अवलगाव	अशोक सोपान सातपुते
६२७३	घनसावंगी	अवलगाव	विष्णू सारंगधर भालेकर
६२७४	घनसावंगी	अवलगाव	रामा पांडुरंग भालेकर
६२७५	घनसावंगी	अवलगाव	वैजिनाथ झुंग्राजी भालेकर
६२७६	घनसावंगी	अवलगाव	शिवाजी दगडूबा सातपुते
६२७७	घनसावंगी	अवलगाव	गंगाधर दशरथ सोनसळी
६२७८	घनसावंगी	अवलगाव	बाळाभाऊ लक्ष्मण भालेकर
६२७९	घनसावंगी	अवलगाव	दादाराव लक्ष्मण भालेकर
६२८०	घनसावंगी	अवलगाव	भरत मुरलीधर गोरे
६२८१	घनसावंगी	अवलगाव	संभाजी दगडूबा सातपुते
६२८२	घनसावंगी	अवलगाव	त्रिंबक एकनाथ भालेकर
६२८३	घनसावंगी	अवलगाव	ज्ञानेश्वर परमेश्वर भालेकर
६२८४	घनसावंगी	अवलगाव	बद्रीनारायण अंबादास गोरे
६२८५	घनसावंगी	अवलगाव	गोपीनाथ वैजिनाथ गोरे
६२८६	घनसावंगी	अवलगाव	प्रल्हाद अश्रुबा भालेकर
६२८७	घनसावंगी	अवलगाव	सुखदेव आसाराम कोरडे
६२८८	घनसावंगी	कोठी	भीमा विष्णू गायकवाड
६२८९	घनसावंगी	कोठी	अंजना लहू गायकवाड
६२९०	घनसावंगी	कोठी	लक्ष्मण विठोबा पांडरे
६२९१	घनसावंगी	कोठी	दगडूबा लक्ष्मण पांडरे
६२९२	घनसावंगी	कोठी	सखाराम लिंबाजी पांडरे
६२९३	घनसावंगी	कोठी	भुजंग आसाराम वैद्य
६२९४	घनसावंगी	कोठी	पंढरीनाथ काशिनाथ पांडरे
६२९५	घनसावंगी	कोठी	शरद संतराम पांडरे
६२९६	घनसावंगी	कोठी	जालिंदर देवराव पांडरे
६२९७	घनसावंगी	कोठी	राम कुंडलिक भिंगले
६२९८	घनसावंगी	कोठी	शिवाजी आसाराम पांडरे
६२९९	घनसावंगी	कोठी	रामा सालुजी वैद्य
६३००	घनसावंगी	कोठी	शुभम पंढरीनाथ पांडरे
६३०१	घनसावंगी	कोठी	श्रीकृष्णा जगन गाढेकर
६३०२	घनसावंगी	कोठी	शिवाजी गुलाब भिंगले
६३०३	घनसावंगी	कोठी	अशोक पांडुरंग गायकवाड
६३०४	घनसावंगी	कोठी	भगीरथ आबासाहेब पांडरे
६३०५	घनसावंगी	कोठी	कृष्णा बाळासाहेब पांडरे
६३०६	घनसावंगी	कोठी	प्रदीप शिवाजी पांडरे
६३०७	घनसावंगी	कोठी	अशोक जगन्नाथ गाढेकर

६३०८	घनसावंगी	कोठी	अशोक सुभाषराव पांढरे
६३०९	घनसावंगी	कोठी	बालाजी रामभाऊ पांढरे
६३१०	घनसावंगी	कोठी	अर्जुन श्रीमंत भिंगले
६३११	घनसावंगी	कोठी	केशव साधू गाडेकर
६३१२	घनसावंगी	कोठी	सोनाजी सीताराम पांढरे
६३१३	घनसावंगी	कोठी	राजहंस तात्यासाहेब पांढरे
६३१४	घनसावंगी	शिंदेवडगाव	ओमप्रकाश सीताराम गिरे
६३१५	घनसावंगी	शिंदेवडगाव	श्रीरंग सुंदरबा गिरे
६३१६	घनसावंगी	शिंदेवडगाव	रखमाजी किसन शेळके
६३१७	घनसावंगी	शिंदेवडगाव	किसन अप्पा शेळके
६३१८	घनसावंगी	शिंदेवडगाव	सीताराम बापूराव गिरे
६३१९	घनसावंगी	लिम्बी	सचिन मुक्तीराम गोसावी
६३२०	घनसावंगी	लिम्बी	संतोष लक्ष्मण गाढे
६३२१	घनसावंगी	देव हिवरा	नंदू भानुदास काळे
६३२२	घनसावंगी	देव हिवरा	ज्ञानेश्वर गुलाब काळे
६३२३	घनसावंगी	देव हिवरा	राजेंद्र भानुदास काळे
६३२४	घनसावंगी	देव हिवरा	प्रदीप तुकाराम मडके
६३२५	घनसावंगी	देव हिवरा	गुंफाबाई आसाराम मद्नुरे
६३२६	घनसावंगी	देव हिवरा	कैलास भीमराव मद्नुरे
६३२७	घनसावंगी	देव हिवरा	सत्यभामा संजय बने
६३२८	घनसावंगी	देव हिवरा	अनिल सोपान मद्नुरे
६३२९	घनसावंगी	देव हिवरा	तुकाराम विष्णू मडके
६३३०	घनसावंगी	बहिरेगाव	जगन्नाथ बाबुराव दिवटे
६३३१	घनसावंगी	कोठी	गंगुबाई नारायण भिंगले
६३३२	घनसावंगी	कोठी	कैलास नारायण भिंगले
६३३३	घनसावंगी	कोठी	योगेश सुजानराव पांढरे
६३३४	घनसावंगी	कोठी	सखाराम बाळाभाऊ तायडे
६३३५	परतूर	सेलगाव	भागाराम मारोती मस्के
६३३६	परतूर	सेलगाव	देविदास गंगाराम कुरधने
६३३७	परतूर	सेलगाव	देवराव गंगाराम कुरधने
६३३८	परतूर	सेलगाव	मंगल एकनाथ मस्के
६३३९	परतूर	सेलगाव	नारायण रामभाऊ कुरधने
६३४०	परतूर	सेलगाव	दिनकर गणपत डुकरे

६३४१	परतूर	सेलगाव	नारायण शंकर डुकरे
६३४२	परतूर	सेलगाव	स्ववर्णा दत्ता कुरधने
६३४३	परतूर	सेलगाव	निळावंती गोविंद कुरधने
६३४४	परतूर	सेलगाव	दिगंबर बाबासाहेब कुरधणे
६३४५	परतूर	सेलगाव	दगडूबा अश्रोभा येवले
६३४६	परतूर	सेलगाव	दत्ता बाबासाहेब मस्के
६३४७	परतूर	सेलगाव	बळीराम गोविंदराव कुरधने
६३४८	परतूर	सेलगाव	सुखदेव किशन मस्के
६३४९	परतूर	सेलगाव	उद्धव शंकरराव कुरधने
६३५०	परतूर	सेलगाव	मधुकर रामभाऊ कुरधने
६३५१	परतूर	सेलगाव	शिवाजी गोविंद कुरधने
६३५२	परतूर	सेलगाव	प्रमेश्वर बाबासाहेब कुरधने
६३५३	परतूर	सेलगाव	निर्मला ज्ञानेश्वर कुरधने
६३५४	परतूर	सेलगाव	सोनाजी बाबासाहेब मस्के
६३५५	परतूर	सेलगाव	विष्णू ज्ञानोबा मस्के
६३५६	परतूर	सेलगाव	आबासाहेब नामदेव गायकवाड
६३५७	परतूर	सेलगाव	सुमन तुकाराम डुकरे
६३५८	परतूर	सेलगाव	मंजीराम नानाभाऊ डुकरे
६३५९	परतूर	सेलगाव	शेषेराव रखमाजी डुकरे
६३६०	परतूर	सेलगाव	रंगनाथ प्रसराम डुकरे
६३६१	परतूर	सेलगाव	नितीन भागाराम मस्के
६३६२	परतूर	सेलगाव	योगानंद सखाराम ककुरधने
६३६३	परतूर	सेलगाव	शिवाजी बळीराम मस्के
६३६४	परतूर	सेलगाव	अंकुश रामभाऊ कुरधने
६३६५	परतूर	सेलगाव	महादेव रखमाजी तरवटे
६३६६	परतूर	सेलगाव	विठ्ठल रखमाजी तरवटे

६३६७	परतूर	सेलगाव	रोहिदास भीमराव डुकरे
६३६८	परतूर	सेलगाव	शंकर गणपत डुकरे
६३६९	परतूर	सेलगाव	लिंबाजी देवराव कुरधने
६३७०	परतूर	सेलगाव	आत्माराम गोडीबा मस्के
६३७१	परतूर	सेलगाव	विठ्ठल मुगाजी गुरव
६३७२	परतूर	सेलगाव	हनुमंत रामेश्वर पानजजाळ
६३७३	परतूर	सेलगाव	विलास शिवाजी कुरधने
६३७४	परतूर	लिंगास	सुरेश दादाराव गायके
६३७५	परतूर	लिंगास	उत्तम बापूराव भले
६३७६	परतूर	लिंगास	पांडुरंग भागुजी भले
६३७७	परतूर	लिंगास	संतोष सुभाष कलपे
६३७८	परतूर	लिंगास	संजय शेषराव माने
६३७९	परतूर	लिंगास	राजाराम सोनाजी समरतकर
६३८०	परतूर	लिंगास	संतराम नाथा माने
६३८१	परतूर	लिंगास	शिदेश्वर शिवाजी पितळे
६३८२	परतूर	लिंगास	इंदर संतराम माने
६३८३	परतूर	लिंगास	पुंजाराम कोंडीबा पिसाले
६३८४	परतूर	लिंगास	विश्वनाथ आसाराम श्रवणे
६३८५	परतूर	लिंगास	मुक्तीराम संतराम माने
६३८६	परतूर	लिंगास	सचिन विश्वनाथ श्रवणे
६३८७	परतूर	लिंगास	दत्ता भगवान गायके
६३८८	परतूर	लिंगास	रमेश एकनाथ श्रवणे
६३८९	परतूर	लिंगास	सदाशिव सर्जेराव घनवट
६३९०	परतूर	लिंगास	बळीराम विठ्ठल भले
६३९१	परतूर	मापेगाव खु.	महादेव प्रल्हाद तरवटे
६३९२	परतूर	मापेगाव खु.	शेषराव येमाजी तायडे

६३९३	परतूर	मापेगाव खु.	ज्ञानेश्वर भगवान काकडे
६३९४	परतूर	मापेगाव खु.	बाबासाहेब अश्रोभा तायडे
६३९५	परतूर	राणी वाहेगाव	विष्णू बाबासाहेब बोबडे
६३९६	परतूर	मापेगाव बु.	लक्ष्मन महादेव मोगरे
६३९७	परतूर	मापेगाव बु.	राम महादेव मोगरे
६३९८	परतूर	मापेगाव बु.	प्रकाश दिलीपराव गुंजाळ
६३९९	परतूर	मापेगाव बु.	महादेव दादाराव मोगरे
६४००	परतूर	ब्राम्हणवाडी	योगेश गणेश भले
६४०१	परतूर	ब्राम्हणवाडी	धोंडीराम गोविंदराव खणपटे
६४०२	परतूर	ब्राम्हणवाडी	गोरख दराजी भले
६४०३	परतूर	ब्राम्हणवाडी	मारोती दराजी भले
६४०४	परतूर	ब्राम्हणवाडी	गणेश मारोती भले
६४०५	परतूर	ब्राम्हणवाडी	लक्ष्मण रामचंद्र डुकरे
६४०६	परतूर	ब्राम्हणवाडी	दशरथ सुदाम भले
६४०७	परतूर	ब्राम्हणवाडी	मुजा दगडूबा गांजे
६४०८	परतूर	हातडी	रामा सखाराम डोईफोडे
६४०९	परतूर	हातडी	प्रभा अशोक डोईफोडे
६४१०	परतूर	हातडी	राणी मारोती कोरडे
६४११	परतूर	हातडी	राधा महादेव कोरडे
६४१२	परतूर	हातडी	रत्नमाला दत्तात्रय कोरडे
६४१३	परतूर	हातडी	रामा विश्वनाथ धनवे
६४१४	परतूर	आसनगाव	दिगांबर मच्छिंद्र शिंदे
६४१५	परतूर	आसनगाव	धोंडीबा सोपान मात्रे
६४१६	परतूर	आसनगाव	अशोक बाबासाहेब सोन्टके
६४१७	परतूर	आसनगाव	ज्ञानेश्वर सुधाकर शिंदे
६४१८	परतूर	आसनगाव	कुशावाथा सीताराम सोन्टके

६४१९	परतूर	मापेगाव खू.	बाबासाहेब बापूराव काकडे
६४२०	परतूर	मापेगाव खू.	राजेभाऊ विठ्ठल कोल्हे
६४२१	परतूर	मापेगाव खू.	हरीभाऊ लिबाजी काकडे
६४२२	परतूर	मापेगाव खू.	राजेबाऊ विष्णु शेडगे
६४२३	परतूर	मापेगाव खू.	गणेश विठ्ठल शेंडगे
६४२४	परतूर	मापेगाव खू.	श्यामराव सुंदर आळणे
६४२५	परतूर	मापेगाव खू.	वैजिनाथ आसाराम तरवटे
६४२६	परतूर	मापेगाव खू.	शाम विष्णु शेंडगे
६४२७	परतूर	मापेगाव खू.	किशन खंडूजी भले
६४२८	परतूर	मापेगाव खू.	विकास रामकिशन आळणे
६४२९	परतूर	मापेगाव खू.	शिध्देश्वर बाबासाहेब पितळे
६४३०	परतूर	मापेगाव खू.	गणेश तुलसीराम काकडे
६४३१	परतूर	मापेगाव खू.	ज्ञानेश्वर राधाकिशन काकडे
६४३२	परतूर	मापेगाव खू.	नितिन भास्कर काकडे
६४३३	परतूर	दहिफळ भो.	दत्ता जगनाथ रोकडे
६४३४	परतूर	दहिफळ भो.	कैलाश भगवानराव दरफडे
६४३५	परतूर	दहिफळ भो.	महादेव शिवाजी रोकडे
६४३६	परतूर	दहिफळ भो.	संदीप रामदास दरफडे
६४३७	परतूर	दहिफळ भो.	सुभास मातुरभा रोकडे
६४३८	परतूर	दहिफळ भो.	गणेश नारायण दरफडे
६४३९	परतूर	ब्राम्पवाडी	सर्जेराव गणपत गायके
६४४०	परतूर	मापेगाव खू.	रामेश्वर रंगलाल मोगरे
६४४१	परतूर	मापेगाव खू.	मारोती वामन तरवटे
६४४२	परतूर	मापेगाव खू.	दीपक बाबुलाल काकडे
६४४३	परतूर	मापेगाव खू.	जायकु रंगलाल मोगरे
६४४४	परतूर	मापेगाव खू.	प्रदीप भाऊराव तरवटे

६४४५	परतूर	मापेगाव खू.	वचीष्ट दिगांबर काकडे
६४४६	परतूर	मापेगाव खू.	भारत लक्ष्मन काकडे
६४४७	परतूर	मापेगाव खू.	महादेव अश्रोभा तरवटे
६४४८	परतूर	मापेगाव खू.	बाबासाहेब अश्रोभा काकडे
६४४९	परतूर	मापेगाव खू.	गुणाजी अश्रोभा तरवटे
६४५०	परतूर	मापेगाव खू.	रामदास मदन अळने
६४५१	परतूर	श्रीष्टी	शेषराव लिंबाजी काकडे
६४५२	परतूर	श्रीष्टी	माणिक भाउराव गायकवाड
६४५३	परतूर	श्रीष्टी	हरमुडे सावळीराम मंजिराम
६४५४	परतूर	श्रीष्टी	सिताबाइ भगवान भिसे
६४५५	परतूर	श्रीष्टी	सुभाष दगडुबा गायकवाड
६४५६	परतूर	श्रीष्टी	दत्ता बापुराव डुकरे
६४५७	परतूर	श्रीष्टी	हिंगे अशोक अच्युत
६४५८	परतूर	श्रीष्टी	सखाराम मंजाबापु हिंगे
६४५९	परतूर	श्रीष्टी	भिसे सावळीराम भिमराव
६४६०	परतूर	श्रीष्टी	रामा मनोहर गायकवाड
६४६१	परतूर	श्रीष्टी	विश्वनाथ नागोराव डुकरे
६४६२	परतूर	श्रीष्टी	नारायण सोपान दवंडे
६४६३	परतूर	श्रीष्टी	बबन भाऊराव गायकवाड
६४६४	परतूर	श्रीष्टी	रोहिदास सखाराम गायकवाड
६४६५	परतूर	श्रीष्टी	दत्तात्रय रामभाऊ मापारी
६४६६	परतूर	श्रीष्टी	रामभाऊ पांडुरंग गायकवाड
६४६७	परतूर	श्रीष्टी	सर्जेराव बापुराव घोंगडे
६४६८	परतूर	श्रीष्टी	संगिता रमेश मोगरे
६४६९	परतूर	श्रीष्टी	गंगुबाइ श्रीपती मिसाळ
६४७०	परतूर	श्रीष्टी	सोपान भागुजी दवंडे

६४७१	परतूर	श्रीष्टी	सोपान गंगाराम शेंडगे
६४७२	परतूर	श्रीष्टी	सुरेश सखाराम मापारी
६४७३	परतूर	श्रीष्टी	डुकरे लक्ष्मण नागोराव
६४७४	परतूर	श्रीष्टी	गुलाब बापुराव घोंगडे
६४७५	परतूर	श्रीष्टी	राधाबाई दगाडुबा मोगरे
६४७६	परतूर	श्रीष्टी	ज्ञानोबा पांडुरंग गायकवाड
६४७७	परतूर	श्रीष्टी	प्रल्हाद तुकाराम मोगरे
६४७८	परतूर	श्रीष्टी	रामा लिंबाजी काकडे
६४७९	परतूर	श्रीष्टी	दवंडे सखाराम चंद्रभान
६४८०	परतूर	श्रीष्टी	मोगरे दादाराव नानाभाऊ
६४८१	परतूर	श्रीष्टी	गायकवाड प्रकाश माणिक
६४८२	परतूर	श्रीष्टी	काशिबाई बाबादेव मोगरे
६४८३	परतूर	श्रीष्टी	सुदाम सावळीराम गायकवाड
६४८४	परतूर	श्रीष्टी	नागोराव विश्वनाथ डुकरे
६४८५	परतूर	श्रीष्टी	दामोधर सावळीराम गायकवाड
६४८६	परतूर	श्रीष्टी	गायकवाड शरद सखाराम
६४८७	परतूर	श्रीष्टी	बबन उत्तम मिसाळ
६४८८	परतूर	श्रीष्टी	नानाभाऊ माणिक गायकवाड
६४८९	परतूर	श्रीष्टी	प्रयागबाई नाना डुकरे
६४९०	परतूर	श्रीष्टी	पार्वती आसाराम गायकवाड
६४९१	परतूर	श्रीष्टी	सुरेश चिमाजी जोशी
६४९२	परतूर	श्रीष्टी	सुभाष तुकाराम मोगरे
६४९३	परतूर	श्रीष्टी	भास्कर शंकर शिंदे
६४९४	परतूर	श्रीष्टी	हिंगे गयाबाई अच्युतराव
६४९५	परतूर	श्रीष्टी	दवंडे सुंदरराव सखाराम
६४९६	परतूर	श्रीष्टी	दवंडे भिमराव सखाराम

६४९७	परतूर	श्रीष्टी	गायकवाड लक्ष्मण मनोहर
६४९८	परतूर	श्रीष्टी	सुमंबाई सावळीराम गायकवाड
६४९९	परतूर	श्रीष्टी	गिरजा रामा मिसाळ
६५००	परतूर	श्रीष्टी	पांडुरंग तुळिशराम गायकवाड
६५०१	परतूर	श्रीष्टी	योगिता परमेश्वर मिसाळ
६५०२	परतूर	श्रीष्टी	नारायण बापुराव मोगरे
६५०३	परतूर	श्रीष्टी	गायकवाड द्वारकादास ज्ञानोबा
६५०४	परतूर	श्रीष्टी	बाबासाहेब दत्ता डुकरे
६५०५	परतूर	श्रीष्टी	कोंडीबा शेषराव काकडे
६५०६	परतूर	श्रीष्टी	भरत ज्ञानोबा गायकवाड
६५०७	परतूर	श्रीष्टी	वर्षा प्रभाकर जोशी
६५०८	परतूर	श्रीष्टी	परमेश्वर रामभाऊ गायकवाड
६५०९	परतूर	श्रीष्टी	रामदास देविदास मोगरे
६५१०	परतूर	श्रीष्टी	जिजा नाना डुकरे
६५११	परतूर	श्रीष्टी	गणेश आसाराम डुकरे
६५१२	परतूर	श्रीष्टी	अर्जुन बापुराव मोगरे
६५१३	परतूर	श्रीष्टी	हिंगे सदाशिव अच्युतराव
६५१४	परतूर	श्रीष्टी	गजानन शेषराव काकडे
६५१५	परतूर	श्रीष्टी	डिगांबर दत्ता डुकरे
६५१६	परतूर	श्रीष्टी	शाहु रामा मिसाळ
६५१७	परतूर	श्रीष्टी	महादेव विश्वनाथ डुकरे
६५१८	परतूर	श्रीष्टी	अशोक सावळीराम भिसे
६५१९	परतूर	श्रीष्टी	दत्ता पुंजाराम गायकवाड
६५२०	परतूर	श्रीष्टी	दादाराव दत्ता गायकवाड
६५२१	परतूर	श्रीष्टी	बबन सखाराम मापारी
६५२२	परतूर	श्रीष्टी	अंकुश रामभाऊ डुकरे

६५२३	परतूर	श्रीष्टी	द्वारका भगवान मिसाळ
६५२४	परतूर	लोणी खु.	महादेव निवर्ती बेरसले
६५२५	परतूर	लोणी खु.	देवराव तुकाराम शेळके
६५२६	परतूर	लोणी खु.	पांडुरंग विठोबा नवघरे
६५२७	परतूर	लोणी खु.	किसन हरिभाऊ बेरसले
६५२८	परतूर	लोणी खु.	पांडुरंग ज्ञानोबा गायके
६५२९	परतूर	लोणी खु.	प्रशांत विनायक शेळके
६५३०	परतूर	लोणी खु.	उषा महादेव कुरधने
६५३१	परतूर	लोणी खु.	सचिन विश्वनाथ बेरसले
६५३२	परतूर	लोणी खु.	बायणाबाई बाबुराव जराड
६५३३	परतूर	लोणी खु.	बबन हरिभाऊ बेरसले
६५३४	परतूर	लोणी खु.	मोकिंदा मारुती तांबे
६५३५	परतूर	लोणी खु.	केसरबाई बाजीराव बेरसले
६५३६	परतूर	लोणी खु.	भगवान रामभाऊ चौरे
६५३७	परतूर	लोणी खु.	तुकाराम बाबुराव जराड
६५३८	परतूर	लोणी खु.	विठ्ठल ज्ञानोबा गायके
६५३९	परतूर	लोणी खु.	संगीता विश्वनाथ बेरसले
६५४०	परतूर	लोणी खु.	राजेश भाऊराव चुलफुके
६५४१	परतूर	लोणी खु.	. बळीराम हरिभाऊ बेरसले
६५४२	परतूर	लोणी खु.	बबन तुकाराम जाधव
६५४३	परतूर	लोणी खु.	शेषराव त्रिंबकराव माने
६५४४	परतूर	मापेगाव बू.	शिवाजी भाऊराव तरवडे
६५४५	परतूर	मापेगाव बू.	बाबुराव बालू दुगाने
६५४६	परतूर	मापेगाव बू.	मदन बालू दुगाने
६५४७	परतूर	मापेगाव बू.	प्रभाकर अश्रोभा दुगाने
६५४८	परतूर	मापेगाव बू.	महादेव मनोहर कानडे

६५४९	परतूर	मापेगाव बू.	भीमराव अनासाहेब शेंडगे
६५५०	परतूर	मापेगाव बू.	रतन देविदास दुगाने
६५५१	परतूर	मापेगाव बू.	भीमराव कोंडिबा दुगाने
६५५२	परतूर	मापेगाव बू.	गंगाराम कचरू दुगाने
६५५३	परतूर	मापेगाव बू.	संपत बाजीराव दुगाने
६५५४	परतूर	मापेगाव बू.	सखाराम बाबुराव दुगाने
६५५५	परतूर	मापेगाव बू.	गजानन लक्ष्मन दुगाने
६५५६	परतूर	मापेगाव बू.	रामा दामोदर शेंडगे
६५५७	परतूर	मापेगाव बू.	वैजीनाथ पंडित शेंडगे
६५५८	परतूर	मापेगाव बू.	लक्ष्मन कुडलिक शेंडगे
६५५९	परतूर	मापेगाव बू.	अंबादास शेषराव पितळे
६५६०	परतूर	मापेगाव बू.	बापुराव हरिभाऊ पितळे
६५६१	परतूर	मापेगाव बू.	विठल कुडलिक शेंडगे
६५६२	परतूर	मापेगाव बू.	सुरेश साहेबराव दुगाने
६५६३	परतूर	मापेगाव बू.	बापूराव गणपत दुगाने
६५६४	परतूर	मापेगाव बू.	संदीप दिगंबर गुंजाळ
६५६५	परतूर	मापेगाव बू.	रामेश्वर बाबासाहेब गायके
६५६६	परतूर	मापेगाव बू.	राजेश नामदेव मोगरे
६५६७	परतूर	मापेगाव बू.	काशिनाथ ज्ञानदेव दुगाने
६५६८	परतूर	मापेगाव बू.	भरत सुभाष आलने
६५६९	परतूर	मापेगाव बू.	संतोष गणपत दुगाने
६५७०	परतूर	मापेगाव बू.	ज्ञानेश्वर शिवाजी दुगाने
६५७१	परतूर	मापेगाव बू.	रामा दत्ताराव दुगाने
६५७२	परतूर	मापेगाव बू.	महादेव कारभारी दुगाने
६५७३	परतूर	मापेगाव बू.	कोंडीबा दत्ताराव दुगाने
६५७४	परतूर	मापेगाव बू.	विश्वनाथ निवर्ती दुगाने

६५७५	परतूर	मापेगाव बू.	सुरेश दताराव दुगाने
६५७६	परतूर	मापेगाव बू.	दत्ता दिगंबर गुंजाळ
६५७७	परतूर	मापेगाव बू.	हनुमान आसाराम दुगाने
६५७८	परतूर	मापेगाव बू.	रमेश देविदास दुगाने
६५७९	परतूर	मापेगाव बू.	नर्मदा आत्माराम इंगळे
६५८०	परतूर	मापेगाव बू.	वैजीनाथ जयवंत दुगाने
६५८१	परतूर	मापेगाव बू.	धोंडीराम अश्रोभा दुगाने
६५८२	परतूर	मापेगाव बू.	अंबादास रंगोजी दुगाने
६५८३	परतूर	मापेगाव बू.	केशव सिताराम शेंडगे
६५८४	परतूर	मापेगाव बू.	शेषराव दादाराव दुगाने
६५८५	परतूर	मापेगाव बू.	संभाजी बबन दुगाने
६५८६	परतूर	मापेगाव बू.	रवी बबन दुगाने
६५८७	परतूर	मापेगाव बू.	हरिभाऊ रामभाऊ दुगाने
६५८८	परतूर	मापेगाव बू.	अशोक रामभाऊ दुगाने
६५८९	परतूर	मापेगाव बू.	हरीबाई दताराव दुगाने
६५९०	परतूर	मापेगाव बू.	दिनकर जनार्दन गुंजाळ
६५९१	परतूर	मापेगाव बू.	उद्धव दादाराव मोगरे
६५९२	परतूर	रोहीना बु.	तुषार गणेश गाते
६५९३	परतूर	रोहीना बु.	दिनकर धोंडीबा पाटोळे
६५९४	परतूर	रोहीना बु.	जयराम बाजीराव गुंजाळ
६५९५	परतूर	रोहीना बु.	प्रल्हाद दताराव श्रावण
६५९६	परतूर	रोहीना बु.	अरुण एकनाथ गुंजाळ
६५९७	परतूर	श्रीधर जवळा	सचिन प्रल्हाद सागुते
६५९८	परतूर	श्रीधर जवळा	गुलाब देवराव मुळे
६५९९	परतूर	श्रीधर जवळा	योगेश पराजी मुळे
६६००	परतूर	श्रीधर जवळा	ज्ञानेश्वर नागोराव सागुते

६६०१	परतूर	श्रीधर जवळा	मच्छिंद्र कुसारामसागुते
६६०२	परतूर	श्रीधर जवळा	विठ्ठल नागोराव सागुते
६६०३	परतूर	श्रीधर जवळा	विनायक जनार्धन मुळे
६६०४	परतूर	श्रीधर जवळा	चंद्रप्रकाश नानाभाऊ सोमारे
६६०५	परतूर	श्रीधर जवळा	मनीषा रामभाऊ लांडे
६६०६	परतूर	श्रीधर जवळा	वंदना विष्णू वाघमारे
६६०७	परतूर	वाटूर	नामदेव अंबादास मिरगे
६६०८	परतूर	वाटूर	सुधाकर दत्ताराव शेंद्रे
६६०९	परतूर	वाटूर	बंडू नारायण गुंजाळ
६६१०	परतूर	वाटूर	रामकोर कैलास गोरे
६६११	परतूर	वाटूर	सिताराम पारधी सातपुते
६६१२	परतूर	वाटूर	सचिन दत्ता सातपुते
६६१३	परतूर	वाटूर	दत्ता धोंडीबा सातपुते
६६१४	परतूर	वाटूर	सुशीला काळुबा सुरनर
६६१५	परतूर	वाटूर	ज्ञानेश्वर शिवाजी शेळके
६६१६	परतूर	वाटूर	आण्णा विठ्ठल मिरगे
६६१७	परतूर	वाटूर	कैलास त्रिंबक गायकवाड
६६१८	परतूर	वाटूर	पार्वती अंबादास सातपुते
६६१९	परतूर	वाटूर	दीपक बाबुराव काळे
६६२०	परतूर	वाटूर	अशोक पांडुरंग वाघमारे
६६२१	परतूर	वाटूर	अशोक त्रिंबक गायकवाड
६६२२	परतूर	वाटूर	भगवान बापूराव सातपुते
६६२३	परतूर	वाटूर	कृष्णा उत्तम मिरगे
६६२४	परतूर	वाटूर	बापूराव धोंडीबा सातपुते
६६२५	परतूर	वाटूर	शिवदास रामचंद्र मिरगे
६६२६	परतूर	वाटूर	अमोल मुक्तीराम सातपुते

६६२७	परतूर	वाटूर	पांडुरंग आश्रुबा वाघमारे
६६२८	परतूर	वाटूर	आशामती मुक्तीराम सातपुते
६६२९	परतूर	वाटूर	गजानन व्यंकटी सातपुते
६६३०	परतूर	वाटूर	नारायण धोंडीबा सातपुते
६६३१	परतूर	वाटूर	मुक्तिराम धोंडीबा सातपुते
६६३२	परतूर	वाटूर	राजूबाई भगवान शेळके
६६३३	परतूर	वाटूर	शारदा शिवाजी शेळके
६६३४	परतूर	वाटूर	प्रभाकर लक्ष्मणराव शेळके
६६३५	परतूर	वाटूर	भरत रामराव चोरमारे
६६३६	परतूर	वाटूर	दत्ता विठ्ठल शेळके
६६३७	परतूर	वाटूर	विलास विश्वनाथ सातपुते
६६३८	परतूर	वाटूर	सुरेश बंडू सातपुते
६६३९	परतूर	वाटूर	शाम नारायण सातपुते
६६४०	परतूर	वाटूर	राहीबाई कृष्णा मिरगे
६६४१	परतूर	वाटूर	गणेश शिवाजी शेळके
६६४२	परतूर	वाटूर	संतोष दत्ताराव मिरगे
६६४३	परतूर	वाटूर	पार्वती महादेव सातपुते
६६४४	परतूर	वाटूर	ज्ञानेश्वर रघुनाथ डोने
६६४५	परतूर	वाटूर	लता ओमकार श्रावणे
६६४६	परतूर	वाटूर	सुनीता भगवान पाटोळे
६६४७	परतूर	वाटूर	इंदू विकास मिरगे
६६४८	परतूर	वाटूर	रेणुका बाळासाहेब श्रावणे
६६४९	परतूर	वाटूर	लहू रामराव पाटोळे
६६५०	परतूर	खांडवी	आसाराम मल्हारराव बनसोडे
६६५१	परतूर	खांडवी	लता आसाराम बनसोडे
६६५२	परतूर	खांडवी	अर्जुन आसाराम बनसोडे

६६५३	परतूर	खांडवी	पांडुरंग आसाराम बनसोडे
६६५४	परतूर	खांडवी	अनिता अर्जुन बनसोडे
६६५५	परतूर	खांडवी	सुरेखा अर्जुन बनसोडे
६६५६	परतूर	मापेगाव खु.	शेषराव श्रीमंत तरवटे
६६५७	परतूर	मापेगाव खु.	मनकर्ण रंगलाल अलाणे
६६५८	परतूर	आसनगाव	अस्थ्यामती नागोराव कान्दुरे
६६५९	परतूर	आसनगाव	भागुबाई जालीन्धार सोन्टके
६६६०	परतूर	आसनगाव	अशोक धोंडीबा मात्रे
६६६१	परतूर	आसनगाव	दत्ता मच्छिंद्र शिंदे
६६६२	परतूर	आसनगाव	ज्ञानेश्वर हनुमंत चोघे
६६६३	परतूर	आसनगाव	राम अर्जुन शिंदे
६६६४	परतूर	आसनगाव	ज्ञानेश्वर दादाराव चोघे
६६६५	परतूर	आसनगाव	पांडुरंग हनुमंत चोघे
६६६६	परतूर	आसनगाव	विकास मधुकर मात्रे
६६६७	परतूर	आसनगाव	रमेश रामभाऊ शेळके
६६६८	परतूर	वाढोणा	प्रल्हाद विठ्ठोबा झोपडे
६६६९	परतूर	वाढोणा	मोहन विठ्ठोबा झोपडे
६६७०	परतूर	वाढोणा	सिध्देश्वर प्रल्हाद झोपडे
६६७१	परतूर	वाढोणा	विष्णु बबन झोपडे
६६७२	परतूर	वाढोणा	बाबासाहेब पांडुरंग खांदवे
६६७३	परतूर	वाढोणा	परमेश्वर नागोराव खांदवे
६६७४	परतूर	वाढोणा	ज्ञानेश्वर रामराव खांदवे
६६७५	परतूर	वाढोणा	आशामती रामराव खांदवे
६६७६	परतूर	वाढोणा	अर्जुन शिवाजी खांदवे
६६७७	परतूर	वाढोणा	विष्णु भगवान खांदवे
६६७८	परतूर	वाढोणा	गोकर्णा अंबादास चाळक

६६७९	परतूर	वाढोणा	प्रकाश बाबासाहेब खांदवे
६६८०	परतूर	वाढोणा	अर्चना भानुदास चाळक
६६८१	परतूर	वाढोणा	परमेश्वर गोंविद चाळक
६६८२	परतूर	वाढोणा	नारायण गणेश कुरहे
६६८३	परतूर	वाढोणा	प्रकाश गणेश कुरहे
६६८४	परतूर	वाढोणा	अंकुश नागोराव खांदवे
६६८५	परतूर	वाढोणा	किसन सखाराम पांचाळ
६६८६	परतूर	वाढोणा	विष्णु प्रल्हाद पांचाळ
६६८७	परतूर	ब्राम्हानवाडी	रोहिदास सोपान डुकरे
६६८८	परतूर	ब्राम्हानवाडी	भीमशंकर बळीराम डुकरे
६६८९	परतूर	ब्राम्हानवाडी	शंकर बापूराव भले
६६९०	परतूर	ब्राम्हानवाडी	रमेश बाबुराव भले
६६९१	परतूर	ब्राम्हानवाडी	निवार्थी रामा भले
६६९२	परतूर	ब्राम्हानवाडी	गोकुळ हरिभाऊ गायके
६६९३	परतूर	ब्राम्हानवाडी	नारायण आसाराम भले
६६९४	परतूर	ब्राम्हानवाडी	आक्रूस विठ्ठल डुकरे
६६९५	परतूर	ब्राम्हानवाडी	पुसाराम सोपान डुकरे
६६९६	परतूर	ब्राम्हानवाडी	आसाराम सोपान डुकरे
६६९७	परतूर	ब्राम्हानवाडी	एकनाथ मोकिंद डुकरे
६६९८	परतूर	ब्राम्हानवाडी	तुकाराम बाळासाहेब गायके
६६९९	परतूर	ब्राम्हानवाडी	आसाराम साहेबराव गायके
६७००	परतूर	ब्राम्हानवाडी	बळीराम भीमराव गायके
६७०१	परतूर	ब्राम्हानवाडी	शैनाजी भीमराव गायके
६७०२	परतूर	ब्राम्हानवाडी	लक्ष्मन गणपत गायके
६७०३	परतूर	ब्राम्हानवाडी	संजय रामदास दुगाने
६७०४	परतूर	ब्राम्हानवाडी	पांडुरंग मोकिंद डुकरे

६७०५	परतूर	ब्राम्हानवाडी	नामदेव मारोती डुकरे
६७०६	परतूर	सावरगाव बु.	आशोक पुंजाराम आयंदे
६७०७	परतूर	सावरगाव बु.	भरत देवराव बोबडे
६७०८	परतूर	सावरगाव बु.	नारायण हरिभाऊ कुरधने
६७०९	परतूर	सावरगाव बु.	अशोक महादेव आयंदे
६७१०	परतूर	सावरगाव बु.	निळकंठ बळीराम वीर
६७११	परतूर	सावरगाव बु.	गणेश पंढरीनाथ आयंदे
६७१२	परतूर	सावरगाव बु.	नारायण मंजीराम बोबडे
६७१३	परतूर	सावरगाव बु.	भागवत हनुमान काळे
६७१४	परतूर	सावरगाव बु.	सोपान आश्रोबा आयंदे
६७१५	परतूर	सावरगाव बु.	गोविंद बापूराव काळे
६७१६	परतूर	संकनपुरी	लक्ष्मण गुलाब कोरडे
६७१७	परतूर	संकनपुरी	गणेश महादेव नवघरे
६७१८	परतूर	संकनपुरी	विष्णु मुंजाजी कोरडे
६७१९	परतूर	संकनपुरी	हानुमान महादेव नवघरे
६७२०	परतूर	संकनपुरी	नामदेव बाबासाहेब नाचण
६७२१	परतूर	संकनपुरी	ज्ञानेश्वर पांडुरंग धुमाळ
६७२२	परतूर	संकनपुरी	महानंदा मंजीराम गणगे
६७२३	परतूर	संकनपुरी	मदन एकनाथ नाचण
६७२४	परतूर	संकनपुरी	सुदाम रामकिशन नवघरे
६७२५	परतूर	संकनपुरी	सत्यनारायण बाबुराव गणगे
६७२६	परतूर	संकनपुरी	रामेश्वर अंकुश नाचण
६७२७	परतूर	संकनपुरी	नवनाथ विश्व नाथ सरवदे
६७२८	परतूर	संकनपुरी	मंदीराबाई रामकिशन नवघरे
६७२९	परतूर	संकनपुरी	सतिश बाबुराव कुरधने
६७३०	परतूर	संकनपुरी	अर्जुन रामकिशन नवघरे

६७३१	परतूर	संकनपुरी	गिरजा भानुदास गायकवाड
६७३२	परतूर	संकनपुरी	साळीकराम बाबुराव नवघरे
६७३३	परतूर	संकनपुरी	भागवत नाथा नवघरे
६७३४	परतूर	संकनपुरी	लक्ष्मण भागवत नवघरे
६७३५	परतूर	संकनपुरी	सोपान बापुराव कोरडे
६७३६	परतूर	संकनपुरी	नामदेव भागवत नवघरे
६७३७	परतूर	आसनगाव	भीमराव दगडुबा शेळके
६७३८	परतूर	आसनगाव	पांडुरंग हानुमान चौके
६७३९	परतूर	आसनगाव	हानुमान मारोती चौके
६७४०	परतूर	आसनगाव	बापुराव संदिपान शेळके
६७४१	परतूर	आसनगाव	नकुस दगडुबा शेळके
६७४२	परतूर	आसनगाव	काशीनाथ भास्कर शेळके
६७४३	परतूर	आसनगाव	रमेश रामभाऊ शेळके
६७४४	परतूर	आसनगाव	विकास दत्ता शेळके
६७४५	परतूर	आसनगाव	रामभाऊ बापुराव शेळके
६७४६	परतूर	आसनगाव	कमल राजाराम शेळके
६७४७	परतूर	आसनगाव	तुकाराम विठ्ठल शेळके
६७४८	परतूर	आसनगाव	सुभाष रखमाजी शेळके
६७४९	परतूर	आसनगाव	सोनाजी रखमाजी शेळके
६७५०	परतूर	आसनगाव	फालाजी तुकाराम शेळके
६७५१	परतूर	आसनगाव	रामेश्वर मारोती चौके
६७५२	परतूर	आसनगाव	मारोती पिराजी चौके
६७५३	परतूर	आसनगाव	सौमित्र दादाराव चौके
६७५४	परतूर	आसनगाव	किरण दादाराव चौके
६७५५	परतूर	आसनगाव	उषा भागवत चौके
६७५६	परतूर	आसनगाव	आसराबाई रामभाऊ सातपुते

६७५७	परतूर	आसनगाव	भागवान नारायण सातपुते
६७५८	परतूर	आसनगाव	कोंडीबा सदाशिव काळे
६७५९	परतूर	आसनगाव	विठ्ठल सदाशिव काळे
६७६०	परतूर	आसनगाव	आसाराम रामभाऊ शेळके
६७६१	परतूर	आसनगाव	पांडुरंग सदाशिव काळे
६७६२	परतूर	आसनगाव	मुंजाभाऊ आसाराम शेळके
६७६३	परतूर	आसनगाव	सुनिता उमेश चौके
६७६४	परतूर	आसनगाव	कुशीवर्ता मुंजाभाऊ चौके
६७६५	परतूर	आसनगाव	भागवत सुभाष शेळ
६७६६	परतूर	आसनगाव	वृंदावनी दत्ता शेळके
६७६७	परतूर	आसनगाव	गोदावरी सदीपान शेळके
६७६८	परतूर	आसनगाव	विठ्ठल मारोती चौके
६७६९	परतूर	आसनगाव	रामा अर्जुन शिंदे
६७७०	परतूर	आसनगाव	माउली हनुमान चौके
६७७१	परतूर	आसनगाव	कृष्ण राजाराम शेळके
६७७२	परतूर	वाघाडी	आसाराम रामकिशन डाके
६७७३	परतूर	वाघाडी	मुक्तीराम सर्जेराव वाघमोडे
६७७४	परतूर	वाघाडी	अर्जुन रावसाहेब माने
६७७५	परतूर	वाघाडी	दगडूबा विठ्ठल बंडगर
६७७६	परतूर	वाघाडी	आसाराम ज्ञानोबा वायेसे
६७७७	परतूर	वाघाडी	भाऊसाहेब रावसाहेब खडके
६७७८	परतूर	वाघाडी	मनीषा भीमराव शेंबडे
६७७९	परतूर	वाघाडी	योसी श्रीराम वाघमोडे
६७८०	परतूर	वाघाडी	विष्णू रामकिशन टेहले
६७८१	परतूर	वाघाडी	मारोती अणासाहेब टेहळे
६७८२	परतूर	वाघाडी	पांडुरंग प्रकाश माने

६७८३	परतूर	वाघाडी	नरहरी किशनराव धर्मे
६७८४	परतूर	वाघाडी	प्रकाश माणिक माने
६७८५	परतूर	वाघाडी	संतोष शेषराव टेहळे
६७८६	परतूर	वाघाडी	शंभूदेव हरिभाऊ वाघमोडे
६७८७	परतूर	वाघाडी	रावसाहेब गणपत माने
६७८८	परतूर	वाघाडी	सर्जेराव हरिभाऊ वाघमोडे
६७८९	परतूर	वाघाडी	तुकाराम रामकिशन हाके
६७९०	परतूर	वाघाडी	मारोती आसाराम वाघमोडे
६७९१	परतूर	वाघाडी	भागुजी आबाराव वकरे
६७९२	परतूर	वाघाडी	गोरखनाथ ज्ञानोबावायसे
६७९३	परतूर	वाघाडी	भीमराव देवराव शेंबडे
६७९४	परतूर	वाघाडी	श्रीराम भानुदास वाघमोडे
६७९५	परतूर	वाघाडी	भीमराव ज्ञानदेव टेहले
६७९६	परतूर	वाघाडी	नवनाथ रावसाहेब खटके
६७९७	परतूर	वाघाडी	बळीराम संपत नरोटे
६७९८	परतूर	वाघाडी	शंभूदेवदेवराव माने
६७९९	परतूर	वाघाडी	मच्छिंद्र सोपान टेहले
६८००	परतूर	वाघाडी	मुरलीधर बाबासाहेब टेहले
६८०१	परतूर	वाघाडी	गोविंद मारोती माने
६८०२	परतूर	वाघाडी	गोरखनाथ सोपान टेहले
६८०३	परतूर	वाघाडी	विष्णू बबन वाघमोडे
६८०४	परतूर	वाघाडी	अशोक नरहरी धर्मे
६८०५	परतूर	वाघाडी	भीमराव रावसाहेब टेहले
६८०६	परतूर	वाघाडी	शिवाजी नामदेव टेहले
६८०७	परतूर	वाघाडी	वैजीनाथ सोपान टेहले
६८०८	परतूर	वाघाडी	भगवान श्यामराव येलवे

६८०९	परतूर	वाघाडी	लंकाबाई नरहरी धर्मे
६८१०	परतूर	वाघाडी	मारोती नामदेव माने
६८११	परतूर	वाघाडी	विठ्ठल सखाराम येलवे
६८१२	परतूर	वाघाडी	प्रकाश सोनाभाऊ मारकड
६८१३	परतूर	वाघाडी	बबन गोविंदराव वाघमोडे
६८१४	परतूर	वाघाडी	एकनाथ अंबादास वगरे
६८१५	परतूर	वाघाडी	लक्ष्मन कोंडीभाऊ टेहले
६८१६	परतूर	वाघाडी	योगेश संतराम टेहले
६८१७	परतूर	वाघाडी	राजाभाऊ दगदुभा खटके
६८१८	परतूर	वाघाडी	पंचफुला हिरामण वाघमोडे
६८१९	परतूर	वाघाडी	विठ्ठल मोकिंदाराव टेहले
६८२०	परतूर	वाघाडी	दत्ता नवनाथ टेहले
६८२१	परतूर	वाघाडी	गणेश काशिनाथ टेहले
६८२२	परतूर	वाघाडी	बालाजी नवनाथ टेहले
६८२३	परतूर	वाघाडी	परमेश्वर संतराम वाघमोडे
६८२४	परतूर	वाघाडी	भीमा बाबासाहेब टेहले
६८२५	परतूर	वाघाडी	हरिभाऊ धोंडीराम माने
६८२६	परतूर	वाघाडी	परमेश्वर केशव माने
६८२७	परतूर	वाघाडी	चंद्रभागा नरहरी वकरे
६८२८	परतूर	वाघाडी	केशव अंबादास येळवे
६८२९	परतूर	वाघाडी	महादेव अंबादास येलवे
६८३०	परतूर	वाघाडी	भगवान एकनाथ वकरे
६८३१	परतूर	वाघाडी	बालाजी सालुजी माने
६८३२	परतूर	वाघाडी	राजेभाऊ भानुदास वाघमोडे
६८३३	परतूर	वाघाडी	हनुमंत सभुदेव टेहले
६८३४	परतूर	वाघाडी	मोकिंदा आसाराम टेहले

६८३५	परतूर	वाघाडी	भगवान आसाराम टेहले
६८३६	परतूर	वाघाडी	दत्ता विठल टेहले
६८३७	परतूर	वाघाडी	स्वप्नील दगडूबा बंडकर
६८३८	परतूर	वाघाडी	भास्कर अर्जुन माने
६८३९	परतूर	वाघाडी	आसाराम जिजाभाऊ काळे
६८४०	परतूर	वाघाडी	शिवाजी एकनाथ टेहले
६८४१	परतूर	वाघाडी	भाऊराव एकनाथ टेहले
६८४२	परतूर	वाघाडी	अंकुश सोनाभाऊ शिंदे
६८४३	परतूर	वाघाडी	नामदेव धोंडीबा मारकड
६८४४	परतूर	वाघाडी	वाजीनाथ सकाजी माने
६८४५	परतूर	गोळेगाव	रंजित नारायण कोल्हे
६८४६	परतूर	गोळेगाव	सखाराम सोपान डुकरे
६८४७	परतूर	गोळेगाव	अन्नपूर्ण कचरू भालेकर
६८४८	परतूर	गोळेगाव	आसाराम गंगाराम डुकरे
६८४९	परतूर	गोळेगाव	दत्ता सिताराम डुकरे
६८५०	परतूर	गोळेगाव	बळीराम सोपान डुकरे
६८५१	परतूर	गोळेगाव	सदाशिव सुजन कान्दुरे
६८५२	परतूर	गोळेगाव	हरिचंद्र गंगाराम डुकरे
६८५३	परतूर	गोळेगाव	प्रकाश साहेबा कान्दुरे
६८५४	परतूर	गोळेगाव	ज्ञानेश्वर जनार्दन डुकरे
६८५५	परतूर	गोळेगाव	दत्ता साजन कान्दुरे
६८५६	परतूर	गोळेगाव	शेशकाला नारायण कोल्हे
६८५७	परतूर	गोळेगाव	काशीबाई लक्ष्मन कोल्हे
६८५८	परतूर	गोळेगाव	गंगाधर दगडू कान्दुरे
६८५९	परतूर	गोळेगाव	विठ्ठल वैजीनाथ सुरवसे
६८६०	परतूर	गोळेगाव	दत्ता पुंजाराम कोल्हे

६८६१	परतूर	गोळेगाव	कृष्णा ज्ञानेश्वर काळे
६८६२	परतूर	गोळेगाव	बंडू तुकाराम रोडे
६८६३	परतूर	गोळेगाव	एकनाथ राघोबा बहिरे
६८६४	परतूर	गोळेगाव	खांडेश्वर गणपत सुरवसे
६८६५	परतूर	गोळेगाव	संतोष बालाजी सुरवसे
६८६६	परतूर	गोळेगाव	श्रीमंत रामनाथ बहिरे
६८६७	परतूर	गोळेगाव	एकनाथ भाऊसाहेब बेडडदे
६८६८	परतूर	गोळेगाव	विश्वनाथ बाळासाहेब चीन्गुरे
६८६९	परतूर	गोळेगाव	महादेव रंगनाथ बहिरे
६८७०	परतूर	गोळेगाव	राहुल एकनाथ बहिरे
६८७१	परतूर	गोळेगाव	नितीन भानुदास बहिरे
६८७२	परतूर	गोळेगाव	जालिंदर गणपत बहिरे
६८७३	परतूर	गोळेगाव	अंबादास भाऊसाहेब बेडडदे
६८७४	परतूर	गोळेगाव	येशवंत महादेव बहिरे
६८७५	परतूर	गोळेगाव	महादेव संपती बहिरे
६८७६	परतूर	गोळेगाव	अशोक बाळासाहेब बहिरे
६८७७	परतूर	गोळेगाव	सुरवसे शिवराम दिगंबर
६८७८	परतूर	गोळेगाव	गणपत आसाराम बहिरे
६८७९	परतूर	गोळेगाव	बहिरे सुधाकर रामराव
६८८०	परतूर	गोळेगाव	प्रकाश लक्ष्मन बहिरे
६८८१	परतूर	गोळेगाव	महादेव बाळासाहेब बहिरे
६८८२	परतूर	गोळेगाव	बहिरे सर्जेराव दादाराव
६८८३	परतूर	गोळेगाव	मधुकर भानुदास बहिरे
६८८४	परतूर	गोळेगाव	कृष्णा सुभाष चीन्गुरे
६८८५	परतूर	गोळेगाव	संतोष रामलिंग गडदे
६८८६	परतूर	गोळेगाव	गोरखनाथ भुजंगराव बहिरे

६८८७	परतूर	गोळेगाव	बाळू उत्तम गडदे
६८८८	परतूर	गोळेगाव	हनुमंत बाळासाहेब सुरवसे
६८८९	परतूर	गोळेगाव	बहिरे विश्वनाथ दादासाहेब
६८९०	परतूर	गोळेगाव	सचिन जगनाथ सुरवसे
६८९१	परतूर	गोळेगाव	बहिरे ज्ञानेश्वर बाळासाहेब
६८९२	परतूर	रोहीना बु.	राधाबाई आबुजी गाते
६८९३	परतूर	रोहीना बु.	गणेश हरिभाऊ काळदाते
६८९४	परतूर	रोहीना बु.	विष्णू रामकिशन गाते
६८९५	परतूर	रोहीना बु.	रामेश्वर बाबुराव काकडे
६८९६	परतूर	रोहीना बु.	भागुजी मुजाराम आढाव
६८९७	परतूर	रोहीना बु.	अशोक तुकाराम तोतरे
६८९८	परतूर	रोहीना बु.	रामेश्वर बाबुराव गाते
६८९९	परतूर	रोहीना बु.	संगीता लक्ष्मन आढाव
६९००	परतूर	रोहीना बु.	बाळासाहेब निळोबा काळदाते
६९०१	परतूर	रोहीना बु.	ज्ञानेश्वर निळोबा काळदाते
६९०२	परतूर	देटना बु.	भीमराव रामभाऊ मिसाळ
६९०३	परतूर	देटना बु.	कैलाश आसाराम मखमले
६९०४	परतूर	देटना बु.	विकास आसाराम मखमले
६९०५	परतूर	देटना बु.	आसाराम अन्सिराम मखमले
६९०६	परतूर	देटना बु.	शामराव टोपाजी कोकाटे
६९०७	परतूर	देटना बु.	भागवत शामराव कोकाटे
६९०८	परतूर	देटना बु.	रामेश्वर श्यामराव कोकाटे
६९०९	परतूर	देटना बु.	उना गणेश मिसाळ
६९१०	परतूर	देटना बु.	विशाल देवराव मखमले
६९११	परतूर	देटना बु.	ज्ञानेश्वर गीताराम काकडे
६९१२	परतूर	देटना बु.	गंगाराम पुंजाराम कोकाटे

६९१३	परतूर	देटना बु.	अर्जुन शिवाजी गायके
६९१४	परतूर	देटना बु.	संदीप शिवाजी गायके
६९१५	परतूर	देटना बु.	संतोष सुभास मिसाळ
६९१६	परतूर	देटना बु.	शेषराव अर्जुन मिसाळ
६९१७	परतूर	देटना बु.	अनिल बाजीराव गायके
६९१८	परतूर	देटना बु.	बाजीराव लिंबाजी गायके
६९१९	परतूर	देटना बु.	पुंजाराम तोपाजी कोकाटे
६९२०	परतूर	आसनगाव	रामा अर्जुन शिंदे
६९२१	परतूर	आसनगाव	दगडूबा सोपान मात्रे
६९२२	परतूर	आसनगाव	सोपान दगडूबा मात्रे
६९२३	परतूर	पिपळी धामणगाव	सयराम आश्रोबा मोगरे
६९२४	परतूर	पिपळी धामणगाव	ठकाजी जायकोबा मोगरे
६९२५	परतूर	पिपळी धामणगाव	बाबासाहेब गणपत कुकडे
६९२६	परतूर	पिपळी धामणगाव	रमेश बाबासाहेब कोरडे
६९२७	परतूर	पिपळी धामणगाव	शिवाजी ठकाजी कुकडे
६९२८	परतूर	पिपळी धामणगाव	दादा बंडू काळे
६९२९	परतूर	पिपळी धामणगाव	दीपक मंजाभाऊ कोरडे
६९३०	परतूर	पिपळी धामणगाव	राजेश कारभारी शिंदे
६९३१	परतूर	पिपळी धामणगाव	खंडू रंगनाथ मोगरे
६९३२	परतूर	पिपळी धामणगाव	राजाभाऊ बापूराव मुळे
६९३३	परतूर	पिपळी धामणगाव	गंगाधर साईनाप्पा कुकडे
६९३४	परतूर	पिपळी धामणगाव	वामन बाबासाहेब कोरडे
६९३५	परतूर	पिपळी धामणगाव	मधुकर बंडू काळे
६९३६	परतूर	पिपळी धामणगाव	अण्णासाहेब पंढरीनाथ काळे
६९३७	परतूर	पिपळी धामणगाव	महादेव ज्ञानोबा काळे
६९३८	परतूर	पिपळी धामणगाव	धोंडीराम साईनाप्पा कुकडे

६९३९	परतूर	पिपळी धामणगाव	काशीनाथ खंडू काळे
६९४०	परतूर	पिपळी धामणगाव	दीपक एकनाथ काळे
६९४१	परतूर	पिपळी धामणगाव	विनोद शहादेव कुकडे
६९४२	परतूर	पिपळी धामणगाव	रामेश्वर गंगाधर कुकडे
६९४३	परतूर	पिपळी धामणगाव	शरद माणिक काळे

(श्रीनाथ व. हेंद्रे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.